

ग्रं. सं. ठाणे.

निवंश
२२९९

निबंध

सोंदू-पी कुले



REFBK-0018450

!नांगद्य.

७०२९४

2.2.५३
2299.

१८५०

मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे.

खाली दिलेल्या तारखेवर्त पुस्तक/मासिक परत करावे,
केळ्यास घटना नियम क्र. ५ (C) नुसार प्रतिदिनी ५ पैसे
प्रतिशेषी भरावी लागेल.

MAR 1975

1 MAY 1975

AUG 1975

SEP 1975

OCT 1975

OCT 1975

NOV 1975

12 NOV 1975

28 DEC 1977

10 AUG 1980

24 AUG 1980

8 FEB 1981

6 MAY 1981

17 MAY 1981

24 MAY 1981

26 JUL 1981

राजी पंच संग्रहालय दिल्ली
नमूल ५८९७ ग्रन्थालय
२२१ वोडा दिल्ली २१२६०३


झेंडू चीं फुलें

झेंडूचीं फुले : विविध आवृत्त्या

- पहिली : संग्रा० व प्रका० दि. गं. केळकर, सारस्वत प्रकाशन मंडळ, पुणे,
१९२५, मूल्य ४ आणे.
- दुसरी : (केशवकुमारकृत) प्रका० अ. स. गोखले, झेंडू पुस्तक फार्मसी, पु०
१ ले०, पुणे, दसरा १९३०, मूल्य १० आणे.
- तिसरी : प्रका० शि. ह. गढे, मे० दामोदर शिवराम आणि कंपनी, मुंबई,
१९३५ (?), मूल्य १ रु.
- तिसरी : प्रका० र. दि. देसाई, नवभारत प्रकाशन संस्था, मुंबई, १
मूल्य २ रु.
- चौथी : पहावयास मिळाली नाही.
- पांचवी : प्रका० सुधावाई र. देसाई, नवभारत प्रकाशन संस्था, मुंबई, २
मूल्य ३ रु.
- सहावी : प्रका० सुधावाई र. देसाई, नवभारत प्रकाशन संस्था, मुंबई, १९
मूल्य ३ रु.
- आठवी : प्रका० वि. ग. परचुरे, ग. पां. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई,
१३ अॅगस्ट १९७२.

झेंडूचीं फुले

केशवकुमार
[प्रल्हाद केशव अत्रे]



संपादक
डॉ० स. गं. मालशे
मराठी विभागप्रमुख
एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई



REFBK-0018450

प्रकाशन क्रमांक

REFBK-0018450

४३७

ग. पां. परचुरे प्रकाशन मंदिर, गिरगांव, मुंबई ४

मूल्य रु. १२.५०

प्रकाशक
विष्णु गजानन परचुरे
ग. पा. परचुरे
प्रकाशन मन्दिर
गोरेगांवकर चाळ. क्र. २
गिरगांव, मुंबई ४

आवृत्ति आठवी
१३ ऑगस्ट १९७२

© सर्वाधिकार सुरक्षित

मुख्यपृष्ठ सजावट
चित्रसार्वभौम
रघुवीर मुळगांवकर

मुद्रक
वि. पु. भागवत
मौज प्रिंटिंग ब्यूरो
खयावडी, मुंबई ४

या आवृत्तीविषयी

‘झेंडूच्या फुलां’ च्या आठव्या आवृत्तीचे संपादन प्रकाशक श्री. ग. पां. परचुरे यांनी माझ्याकडे सोपविले, हे मी माझे भाग्य समजतो. ‘झेंडूच्या फुलां’चा जन्म १९२२ मध्ये झाला; म्हणजे एका अर्थी ही सुवर्णमहोत्सवी आवृत्तीच. ती आचार्य अव्यांच्या जन्मदिनी १३ ऑगस्टला प्रसिद्ध होत आहे, हा शुभ योगायोग आहे. या आवृत्तीत मागल्या आवृत्तीपेक्षा ‘सारंगीवाला’, ‘मम बावाची ती आवा’ आणि ‘एक काव्यप्रकार’ या कविता अधिक आहेत. ‘झेंडूच्या फुलां’च्या जुन्या आवृत्त्या आणि अभ्यासासाठी लागणारी दुर्भिळ पुस्तके मला गुरुवर्य प्रा. अनंत काणेकर, प्रा. वसंतराव गढे, श्री. पां. रा. ढमढेरे यांच्याकडून व मुं. मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या संदर्भविभागातून उपलब्ध झाली. म. म. द. वा. पोतारार, सौ. शिरीष पै, प्रा. म. वा. धोंड यांच्याशी झालेल्या चर्चेतून मला काही माहिती मिळाली. मौज मुद्रणालयाचे वि. पु. भागवत आणि त्यांची कामगारमंडळी यांनी मुद्रण अत्यवेळात आणि सुवक करून दिले. ह्या सर्व ज्येष्ठ स्नेह्यांचा आणि संस्थांचा मी अत्यंत आभारी आहे.

पुस्तकाला अनुरूप असे वेष्टन विख्यात चित्रकार श्री. रघुवीर मुळगांवकर यांनी काढून दिले. त्यामुळे पुस्तकाच्या अंतरंगाप्रमाणे वाद्यांगही आकर्षक झाले आहे.

— स. गं. मालशे

शुद्धिपत्र

पृष्ठ	ओळ	अशुद्ध	शुद्ध
२	११	तो	तों
१४	६	त	ते
१९	१०	त्या	त्यां
२३	३	अस-	असु-
३१	१०	भूर्भूतां	भुर्भूतां
३५	शीर्षक	...तर-?	...तर-?
३७	१६	चिमुकन्या	चिमकुन्या
३९	६	कुद्रती	कुद्रती ^२
३९	८	ताशिव	ताशिव ^३
३९	१४ (टीप)	३. सदरहू गुजराथी शब्द	३. सदरहू शब्द
४०	५	पटीस	पेटीस
४६	९	एसें	ऐसें
४६	१६	वदुनि	वदुनी
५६	४	-परुनी	वापरुनी
६१	१५	उघडुनी माखमाजन	उघडुनी मुखमार्जन
९६	१७	फड	फँड
११८	१९	हातभटीने	हातभट्टिने

अनुक्रमणिका

प्रस्तावना	नंख		पृष्ठा
		नवरसमंजरी	४२
कवि आणि चोर	१	कवि आणि कारकून	५३
कादरखां	८	मम बावाची ती आवा	५४
फूल, कवि, बाला आणि मासिक	१०	अरुण	५८
पाहुणे	११	सारंगीबाला	६०
आम्ही कोण ?	१४	प्रेमाचा गुलकंद	६७
मोहरममधली मरुसकी	१५	कानगुजला	६९
सखे, बोल—बोल—	१८	पत्रे लिहिलीं पण...?	७०
रस्थावर पडलेले विडीचे थोटुक	२०	मनाचे श्लोक	७१
सांग कसे बसले ?	२२	कवि आणि कवडा	७४
कवाय-पेय-पात्र-पतित मक्षिकेश्वर—	२३	कवीचीं ‘विरामचिन्हं’	७५
त्याचें काव्यलेखन	२६	एक काव्यप्रकार	७७
कुठं जासी ?	२७	वधुवरांना काव्यमय अहेर	७९
अहा, तिजला चुंबिले असें यांने !	२९	एका पावासाठी—	८२
सिनेमा नयाप्रत—	३०	बायको सासरां आल्यानंतर—	८३
प्रेमाचे अद्वैत	३१	मोडीसाठीं धांव	८४
परिटास—	३४	अजि म्यां ‘काका’ पाहिला !	८५
पाय घसरला तर—?	३५	हातांत व्या काळे निशाण	८६
इयामले—	३९	वाहवा, वाहवा, नेहरू हा !	८८

पास्याचें गाणे	८९	मोरारजी-विलाप	११६
चव्हाणांना पुणेकरांचा निरोप	९१	थोर तुझे उपकार !	११८
आरती भाऊसहेव हिन्यांची !	९२	नवी मोटार	११९
सुंदर तें ध्यान—	९४	चहा ही चैन—	१२१
नवकाव्य	९५	राजाजींचा उपदेश	१२२
घनश्याम बंदरा सदोबा	९६	चारोळ्या (नवकाव्य)	१२४
मोरया, तुझे नांव चांगले	९८	चारोळ्या (नवकाव्य)	१२५
उपवासी 'देव' माझा	९९	बाला गो गो ऐ	१२६
शमिवरचीं शस्त्रे—	१००	रसिकांस चेतवणी	१२८
अहमदावाद ! अहमदावाद !	१०२	प्रभपत्रिका	१२९
आलखण पालखण	१०३		
द्विभाषिक राज्याचीं गाणीं	१०४	परिशिष्टे	१३३
काकाष्ठक	१०५		
सदोबांची आरती	१०७	महत्वाच्या आवृत्त्यांची मुखपृष्ठे	
हातभट्टीचें गाणे	१०९	चार प्रास्ताविक शब्द	
होळीवर पोळी	१११	—लक्षणशास्त्री लेले	
हे चिमण्या चंद्रा—	११२	श्री. कृ. कोलहटकरांचे पत्र	
दळगाच्या ओऱ्या	११३	मी विडंबनकार कसा झालों ?	
म्हातारा इतुका न—	११४	—प्र. के. अत्रे	
मंत्री हा जुलिम गडे—	११५		

माझ्या संग्रही असलेल्या 'झेंडूच्या फुलं'च्या प्रतीवर मी वेळोवेळी किंत्येक खुणा करून ठेवल्या होत्या. खास पुणेरी संदर्भ आणि इतर शंकास्थळे यांच्या त्या खुणा होत्या. खुद कवीच्याच मुखाने त्यांचे स्पष्टीकरण करून घ्यायचे, असा वेत मी केला होता.

वेळ ठरवून मी आचार्य अच्यांच्या शिवाजीगार्क येथील निवासस्थानी गेलो. सकाळचे नऊ वाजले होते. आधीच दोनतीन माणसे आलेली होती. गप्पा चालू होत्या. हळूहळू आचार्यांचा दरवार भरू लागला. गप्पा रंगात आल्या. आठवड्या-पूर्वीच त्यांच्याकडे गाडगेमहाराज येऊन गेले होते. त्यांचे उठणेवसणे, जेवणखाण, मौन-भाषण येथपासून तो कीर्तनातील नाचप्पागाण्यापर्यंत सान्या गोटींची सहीसही उजळणी आचार्य करून दाखवीत होते. त्या नकलांच्या पुरात सारेच वाहावलो. दुपारचा एक वाजला. मी परत जायला उठलो. जाता जाता आचार्यांना दक्कत म्हणालो, “‘झेंडूच्या फुलं’ तल्या शंका विचारायला आलो होतो—” “मालशो, आता तुम्ही असं करा. दोन दिवस खंडाळ्याला माझ्या बंगल्यावर राहायला या. तिथं तुमच्या शंकाकुशंकांनं निवांतपणं यथास्थित निरसन करीन. मी आता ल्वकरच राजकारणाचा संन्यास घेणार आहे.”

परंतु अखेरपर्यंत आचार्यांचे राजकारण काही सुटले नाही. माझ्या शंका काही फिटल्या नाहीत. काळ वाहून गेला... खुणा राहून गेल्या!

ही प्रस्तावना लिहिताना हाच प्रसंग राहून राहून मनात येतो आणि मनाची चुय्यपृष्ठ वाढते. पण हरवल्यात शोधायचे तर या प्रसंगालाही काही खास अर्थ होता असे म्हणता येईल. गाडगेमहाराजांच्या त्या सहीसही नकलेतून आचार्यांच्या ठिकाणचा विडंबनपटुत्वाचा जन्मजात गुणविशेष मूर्तिमंत साकार झाला नव्हता का? एका अर्थी उत्तम विडंबनाचे प्रात्यक्षिकच त्या दिवशी मला पाहायला मिळावे हा किंती सुखद योगायोग !

विडंबनाचे व्याकरण

अनुकरण किंवा नक्कल करणे ही मागसाची जन्मजात प्रवृत्ती आहे. मुलाला थोडेकार कळू लागताच त्याच्या टायी या प्रवृत्तीची लक्षणे दिसायला लागतात. मूळ व्याच गोळी अनुकरणानेच शिकत असते. कधी मोळ्या मंडळींनी शिकविल्यामुळे तर कधी स्वयंस्फूर्तीनेही त्याची अनुकरणप्रवृत्ती वाढीस लागत असते. पक्षी आवाज कसे करतात, हम्मा कशी हंवरते, आजोबा कसे चालतात, बाबा कसे ओरडतात,

आई डोले कशी वयारते, भटजी मंत्र कसे बडवडतात यांसारख्या गोष्टी मुळे वयाच्या तिसऱ्या वा चौथ्या वर्षापासून हुवेहूव करून दाखवू लागतात. विडंबनाचे मूळ या जन्मजात मानवी प्रवृत्तीत शोधता येण्यासारखे आहे.

कोणत्याही काळच्या शालेय जीवनात त्या त्या पिढीच्या तोंडी कोणती ना कोणती विडंबनगीते खेळत असताना आढळून येतील. ‘जय देव जय देव जय लक्ष्मिकाकू’ हे आरतीचे विडंबन वहुतेकांच्या परिचयाचे असेल. आचार्य अव्यांनी ‘टेल फादरला’। गणपति श्रोनावरि सिठला’ हे ‘बुनि सुभद्रेला’ या सौभद्रातील पदाच्या धर्तीवर रचलेले आपल्या काळचे उदाहरण दिलेले आहे. आमच्या वेळी म. गांधींची असहकारितेची चळवळ ऐन भरात होती. प्रभातफेच्या, सांवंफेच्या यांचा धूमधडाका चालू होता. वीर सावरकरांच्या ‘धन्य शिवाजी तो रणगाजी, धन्यचि तानाजी’ या सिंहगडाच्या पोवाड्याच्या ‘धन्य गांधिजी तो रणगाजी, धन्यचि नेहरूजी’ यासारख्या गंभीर नकला लोकांच्या मुखी होत्या. त्यांच्या धर्तीवर ‘धन्य बुवाजी करतो ताजी वयाच्याचि भाजी’ हे कडवे आम्हा मुलांत प्रचलित झाले होते. वर निर्देशिलेली आरती काय, किंतू स्करी पद काय किंवा सावरकरी पोवाडा काय, त्यांच्या चाली सर्वतो मुखी होत्या. त्यांनी जनमानसात घर केलेले होते. अशा चालींची अति-परिचयात् अवज्ञा चालू होते. त्यांच्या सारणीत हास्यास्पद आशय वसवावासे वाढू लागते. अती झाल्याचे हसू येते आणि नकल करण्याचा मोह होतो.

काही वेळा मूळ कृतीतला भडकपणाही नकलेला प्रेरणा देतो. अत्य परिचयात जादा डोळ्यात भरणारी गोष्ट आपल्या तारतम्याला धक्का देते. कारण आपण ठरविलेल्या यन्त्रेशी ती विसंगत असते. अशा वेळी तिची थळा करावीशी वाटते. थळेचा सहज सुचनारा मार्ग म्हणजे वेडावून दाखविणे. वेडावणे म्हटले की त्यात थोडीफार अतिशयोक्ती आलीच. वेडावण्यात मूळ लक्की वाढवलेल्या, ताणलेल्या असतात. ‘नकल्या आणि गांवडेकर’ म्हणून एक जुनी गोष्ट आहे. नकल्याने काढलेल्या डुकराच्या आवाजाची लोक वाहवा करतात, पण गांवडेकराने घोंगडीत लपवून आणलेल्या अस्सल डुकराच्या आवाजाला प्रतिसाद देत नाहीत, असा तिचा आशय आहे. यातले मर्म हेच की मूळ लक्कींना वेगळ्या पातळीवर नेऊन गडदपणा आणल्याखवेरीज त्यांत गंमत येत नाही.

वेडावण्यामुळे एकीकडे जशी गंमत वाटते, तसेच आणखीही महत्वाचे कार्य साधते. वेडावणे ही सक्रिय टीका असते. ती दोषदिग्दर्शनही बिनतोडपणे करते. वेडावण्यामुळे मूळ व्यक्तीला आपल्यातील अतिरेकाची जाणीव होते. वाङ्गयीन क्षेत्रालाही हाच न्याय लागू होतो. तिथेही अती झाले की हसू येते नि नकल

करण्याची उबळ येते. तेच विडंबन. म्हणजे विडंबन हे वाढप्रीन वेडावणेच्च म्हणा ना. त्यातले अनुकरण विनोदाच्या पातळीवरचे असते, ते बुद्धिनिष्ठ असते. चोखंदळ वाचकालाच ते आस्वाद्य होते. ज्याचे विडंबन केले तो साहित्यिक खिलाडू वृत्तीचा असेल, तर त्यालाही गंमत वाटते व तो आपले दोष सुधारतो. असे रंजन करता करता डोळ्यात अंजन घालण्याची किमया विडंबनकलेत असते.

विडंबनाचे शब्द कानी पडताच मूळ कृतीची स्मृती तावडतोव मनात जागृत होणे ही त्याच्या यशस्वितेची प्राथमिक कसोटी होय. अर्थात त्यासाठी वर दर्शविल्याप्रमाणे मूळ कृतीही सर्वप्रसिद्ध असावी लगते. केशवकुमारांची 'परिटा, येशिल कधिं परतून ?' ही ओळ ऐकली की, रे. टिळकांची 'पांखरा, येशिल का परतून ?' ही ओळ आठवते. शां. रेम्यांचा 'एक विडी आहे माझ्या खोल खिशात दहून' हा चरण ऐकला की 'एक जिस्पी आहे माझ्या खोल मनात दहून' हा मंगेश पाडगावकरांचा चरण जरूर आठवतो. मूळ कविता आणि तिची अनुकृती यांतल्या ओळी समांतर रीतीने समोरासमोर उभ्या राहतात व तुलनेतून त्यांच्या आशयातली विसंगती जाणवून हसू येते.

विडंबनाचे रोपटे असे परोपजीवी आहे. दुसऱ्या कोणत्या तरी मूळ कवितेवर वा कृतीवर कलम केल्यावाचून ते जीव धरीत नाही. तेव्हा विडंबन हा एक विनभांडवली सोपा धंदा आहे, अशी कित्येकांची समजूत असते. पण ही अधिक्षेपी समजूत मुळीच बरोवर नाही. विडंबन हा बुद्धिनिष्ठ, चोखंदळ रसिकांना आस्वाद्य होणारा, उच्च दर्जाचा विनोदविलास आहे. विनोदी लेखनाची मदार प्राधान्याने व्यंगचित्रणावर (satire वर) असते आणि कोणत्याही व्यंगचित्रणात विडंबनाचा स्रोत अंतर्हित असतोच कोल्हटकरांची रीत हीच आहे. ते आपल्या सुदामा या मानसपुत्राला जेव्हा मुदाम वेड पांवरून सनातन्याचे सोंग ध्यायला लावतात, तेव्हा त्याला सनातनी वृत्ती अंतर्वाह्य स्वीकारून ती भूमिका हुवेहूब वठवावी लागत असते. खाडिलकर जेव्हा आपल्या 'भाऊवंदकी' नाटकात पेशव्यांच्या उच्च स्तरावरील भाऊवंदकीशी समांतर अशी भट्टाभिक्षुकांची आणि त्यांच्या कजाग वायकांची नीच स्तरावरील भाऊवंदकी उभी करतात, तेव्हा तिच्याही मार्गे प्रच्छन्न विडंबनवृत्तीच असते. अब्बल दर्जाच्या विनोदकाराची सर्व गुणवैशिष्ट्ये विडंबनकारात असावीच लागतात. उत्कृष्ट विडंबन हे केवळ बाह्य अभिव्यक्तीचेच विडंबन नसते; ते आशयाचेही विडंबन असते. उत्तम विडंबनात वृत्त, शैली, लक्षी यांपासन तो आशयाच्या सूक्ष्म वैशिष्ट्यांपर्यंत सर्व गोष्टीचे अनुकरण असते. मूळ कवितेचा अतिगंभीर आशय आणि अनुकृतीचा क्षुद्र आशय यांतील मूळभूत विसंगती विडंबनकाराला चित्रित करावी लागते. शब्दकळा, नाद,

चाल यांच्या संदर्भात मूळ कृतीच्या शैलीचा आणलेला आव आणि अनुकृतीतील फुसका आशय यांतील विरोधातून तो हास्यनिर्मिती करीत असतो. हे सारे नेमके साधण्यासाठी त्याला प्रचलित साहित्यातील प्रवृत्ति-प्रवाहांचा जवळून परिचय असावा लागतो. अन्यथा मूळ कृतीत तारतम्य सुटल्याने अतिरेकीपणा कोठे आलेला आहे, याची त्याला अचूक पारख करता येणार नाही. म्हणजेच त्याचा कान तयार असायला हवा नि साहित्यदृष्टी चांगलीच चोखंदळ हवी. आविष्कारपद्धतीचा घेट अनुकार करणे भाषाप्रभुत्वावाचून साधत नाही व आशयाचा नेमका वेध वेऊन त्याचा मर्मभेद करणे हे मूळ कर्त्याच्या समग्र व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास असल्यावाचून जमत नाही. काही नेहमीचे दाखले घेऊन हे अधिक स्पष्ट करता येईल. नाटकातली वेड्याची भूमिका कोणी वेडा वठवू शकणार नाही, तिथे वेडेपणाचा प्रतिभास (Illusion) निर्माण करणारा शहाणाच हवा. विडंबनकार मूळ कृतीचा प्रतिभासच उभा करीत असतो. वावळयाची नक्ल बावळयाला साधत नसते, तिथेही नक्लाकार वेरकीच असावा लागतो. वरवर पाहिले तर सर्कशीतला विदूपक वेड्यावाकड्या उड्या मारून हसवतो आहे असे वाटते; पण ती आपली विदूपकी वठविष्ण्यासाठी तो चांगलाच कसरतपद्ध असावा लागतो. इंग्रजीत Set a thief to catch a thief, असा वाक्प्रचार आहे. कारण चोरीच्या वाय चोराला माहीत असतात. तद्रतच मूळ कर्त्याच्या वाय विडंबनकाराला नेमक्या माहीत असाव्या लागतात.

‘कवी थोडे, कवडे फार’ हा प्रकार कोठल्याही काळी खराच असतो. संकेतांचे दास्य स्वीकारणारे किंवा चलनी फॅशनला वळी पडगारे पद्यकारच काव्यक्षेत्रात अधिक दिसतात. त्यामुळे वांडगूळवजा निर्यंक संकेतांची भरमसाठ वाढ होऊन मूळचा काव्यवृक्ष वठविष्ण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. [अशा रीतीने संकेतातिरेक झाला की विडंबनकाराला खाद्य मिळते.] साहित्यक्षेत्रातील प्रथितवयश लेखक फाजील आत्मविश्वासामुळे किंवा दुर्लक्ष, वाई वा निष्काळजीपणा यांमुळे दोषास्पद बनतात, तर नवशिके अतिउत्साहीपणे नव्याचे भाट बनतात. साहित्यातले सनातनी मानकरी भूतकाळात भ्रमण करीत असतात, तर नवे शिलेदार भविष्याच्या भुलभुलाईने वावड्या उडवीत हवेत तरंगत असतात. या प्रतिगामी आणि पुरोगामी प्रवृत्तींना योग्यासी वास्तवाची जाण विडंबनकार आणतो. जुन्यातल्या यांत्रिकतेची आणि नव्यातल्या विचित्रपणाची थड्हा, त्यांच्यापैकीच पण किंचित् तटस्थपणे पाहू शकणारा विडंबनकार करू लागतो आणि कुन्हाडीचा दांडा गोतास काळ होतो. [साध्या सभीकात्मक टीकेपेक्षा विडंबनात्मक टीका अधिक प्रभावी आणि प्रखर असते.] ज्याचे दात त्याच्याच घशात घालणे किंवा

झेंडूचीं फुले

चारा

ज्याची बोटे त्याच्याच डोळ्यांत घालण्यासारखी ती असते. [ती झोंवते कारण ती परोक्ष वर्णनात्मक नसून प्रत्यक्ष प्रत्ययात्मक असते.] ती विषयाला वाहेऱून मिडत नाही, विषयच टीकारूप वनून तिथे अवतरत असतो. विडंवित विषयाचे दोष नेमके हेरणे, हे सूक्ष्म बुद्धिमत्तेचे काम आहे, तर ते व्याजगांभीर्यांने साकार करणे हे तरल कल्पकतेचे काम आहे. व्याजगांभीर्यांच्या पोटात श्लेष, कोळ्या, योमणे, रेशमी चिमटे, कोपरखळ्या, शालजोडीतले असे नाना प्रकार डडलेले असतात. या सांत्या गोर्धींच्या आस्वादासाठी रसिकाच्या ठिकाणी एक प्रकारचे दर्शनतारतम्य (Perspective) असावे लागते. विनोदाची तरलता आणि भावतरलतेची विनोदी वाजू, योग्य संदर्भात पाहण्याचे बुद्धिचापल्य त्याच्यापाशी असावे लागते. विडंबन ही अवश्यमेव थळा असते, याचे भान न वाळगल्यास त्याचा आस्वाद ही केवळ अशक्य गोष्ट आहे. सारांश विडंबनकार आणि त्याचा वाचक हे दोघेही समंजस आणि अभिसूचिसंपन्न, कल्पक आणि बुद्धिमान असावे लागतात.] एच. इ. वेस्ट याने आधुनिक इंग्रजी कथेच्या संदर्भात एक गमतीचे पण मार्मिक विधान केले आहे. त्याचा आशय असा : आधुनिक लघुकथा ही चुंवनासारखी आहे, तिला वाचक व लेखक या उभयतांच्या सहकाराची गरज असते. विडंबनाची गोष्ट तशीच आहे. पूर्वतयारीशिवाय विडंबनातत्या ग्यानवाच्या मेरवा, खाचाखोचा, धकेचेपेटे सर्वांशाने कळत नसतात. विडंबनाची सर्वच्या सर्व लज्जत वाढायीन प्रवृत्तींशी परिचय असणाऱ्या मंडळीलाच चाखता येते.

विडंबनाचे प्रकार

वाढायीन हास्यनिर्मितीच्या दोन पद्धती संभवतात : (१) गंभीर विषयाची चिढ्हर अभिव्यक्ती, (२) चिढ्हर विषयाची गंभीर अभिव्यक्ती. विडंबनात या दोन्ही पद्धतीचे अंश कमीअधिक प्रमाणात आढळत असले, तरी त्याचा भर दुसऱ्या म्हणजे व्याजगांभीर पद्धतीवर अधिक असतो. विडंबन हा 'पॅरडी' (Parody) या इंग्रजी शब्दाचा पर्याय आहे. जे. टी. शिफ्लेसंपादित 'Dictionary of World Literature' या संदर्भांथात पॅरडीची व्याख्या अशी केली आहे: A composition in which the characteristics of manner and spirit of an author or class of authors are imitated so as to make them appear ridiculous. विडंबनाच्या क्षेत्रातला आचार्य अन्यांचा अधिकार वादातीत आहे. त्यांनी मान्यता दिलेली 'कार्टरली रिह्यू' तील व्याख्या अशाच आशयाची आहे. तिचा तर्जुमा असावा : कमी अधिक प्रमाणांत मूळ कृतीवरहुकूम जी गद्य वा पद्य रचना केली जाते व तिच्या गंभीर अभिप्रेत अर्थाचा मात्र नवीन रचनापद्धतीनें उपहासात्मक विपर्यास केला जातो. अशा रचनेस

विडंबन म्हणावै] (उपहासिनी—‘प्रस्तावना’, पुणे १९३६, पृ. १३) विडंबनाची म्हणजे विकृतानुकरणाची तळ्हा ‘व्यंगचित्रणा’ (satire) च्या कक्षेतच येते. इंग्रजीमध्ये विकृतानुकरणाला burlesque, caricature, parody हे शब्द मोघमपणे योजतात. पण burlesque हे कृतिविडंबन असते, त्याचा उपयोग नाटककार अधिक करतात. caricature हे स्पष्टविडंबन असते, त्याचा उपयोग व्यंगचित्रकार अधिक करतात आणि parody हे शैलीविडंबन असते; त्याचा उपयोग विडंबनलेखक अधिक करीत असतो. शैली-विडंबनाचे प्रकार किंवा स्तर पुढीलप्रमाणे दाखविता येतील :—

(१) **शब्दनिष्ठ** : यात मूळ कृतीतील शब्दांत उलटापालट केलेली असते. परिणामहृदया या प्रकाराचे दोन पोटविभाग होतील :

(अ) हास्यपर्यवसायी : उदा० वाहवा, वाहवा झेंडू हा। सुंदर कितितरी खनीत हा—मिस मेरी, मु. भोर (जुन्या क्रमिक पुस्तकामधील मिस मेरी भोरकृत अंगविक्षेपास ह म्हणावयाच्या एका गाण्याच्या ध्रुव-पदात ‘चेंडू’ ऐवजी ‘झेंडू’ असा शाब्दिक फरक येथे मुख्यतः करण्यात आला आहे.)

(आ) गांभीर्यपर्यवसायी : टी.एस. एलियटच्या ‘वेस्ट लॅंड’च्या धर्तीवर वा. सी. मर्टेंकरंनी मूळच्या रचनेत मोजक्या शब्दांची फिरवाफिरव करून जो परिणाम साधलेला आहे, तो जर हास्यात्मक म्हणायचाच झाला, तर त्याला ‘कटु हास्यात्मक’च म्हणावा लागेल. यंत्रयुगीन मानवाच्या भ्रमनिरासाची, समकालीन पिढीच्या रित्या जिण्याची किंवा शून्य मनाची विदारक जाणीव करून देण्यासाठी त्यांनी पूर्वसूरीच्या रचनेत शाब्दिक फेरफार केले आहेत. त्यांतून जो परिणाम साधला जातो, तो थडेचा वा विडंबनाचा नसतो. एकनाथी भारुडांतल्या अनुकृती प्रमाणे मर्टेंकरी अनुकृतीसुद्धा गांभीर्यातच पर्यवसित होते. उदा.—‘जेथें जातो तेथें। मी माझा सांगाती। डोळ्यांच्याच भिंती। झाल्या ऐशा’ किंवा ‘सर्वे जन्तु स्थिनः। सर्वे जन्तु निराशयः। सर्वे छिद्राणि पंचन्तु। मा कश्चित् दुःखलॉग भरेत्।

(२) **वाह्यांगनिष्ठ** किंवा **रीतिनिष्ठ** : यांत एखाचा लोकमान्य शैलीचे अनुकरण केलेले असते; पण ज्या कृतीच्या शैलीचे अनुकरण केलेले असते ती कृती थडेचे लक्ष्य नसते. या प्रकाराचेही दोन उपविभाग कल्पिता येतील :—

(अ) सर्वसामान्य प्रवृत्तिनिष्ठ : उदा. ना. ग. लिमयेकृत ‘बळवदू’ काव्य. लिमयांचा कटाश मेघदूतावर वा कालिदासावर नाही. त्याचे मंदाक्रांता वृत्त आणि रचनेची वाह्य धाटणी त्यांनी सर्वसामान्य क्षुद्र आशयाच्या कथनासाठी राचविली आहे. ज. के. उपाध्ये यांची ‘चालचलाऊ भगवद्गीता’ व केशवकुमारांचे ‘मनाचे श्लोक’ ही या प्रकाराची आणखी उदाहरणे.

(आ) विशिष्ट प्रवृत्तिनिष्ठ : या प्रकारात अनुकृती एकाची वथद्वा दुसऱ्याची अशीच तळा असते. उदा. केशवकुमारकृत 'चांफा'. केशवकुमारांना 'चांफा' या शीर्षकाने श्री. नी. चापेकर सुन्चवायचे होते. ती कर्वीची वा त्यांच्या 'चांफा' या कवितेची रेवढी उडविष्याचा त्यांचा हेतू नव्हता. सर्वसाधारण प्रवृत्तीपेक्षा विशिष्ट प्रवृत्तीवर आणि सामाजिक दोषदर्शनापेक्षा व्यक्तिगत दोषदर्शनावरच तेथे भर असते.

(३) उभयांगनिष्ठ किंवा सर्वोंगीण : यात मूळ कृतीच्या शैलीवरोवरच तिच्या आशायाचेही शक्य त्या त्या युक्त्या योजन विकृतानुकरण केलेले असते. आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही स्तरांवरील थद्वा अभिप्रेत असते. याचे सर्वेक्षण उदाहरण म्हणजे केशवकुमारांची 'श्यामले—' (माधव जूलियनकृत 'श्यामले'ची प्रतिभासात्मक व हास्योत्पादक अनुकृती.)

विश्वामित्री प्रतिसृष्टी

वरीलपैकी सर्वेच प्रकारांत जे अनुकरण केले जाते, ते 'विकृत', 'विपर्यस्त' वा अतिशयोक्त असते; कारण विडंबनातील दोषदर्शन ठसठशीतपणे डोळ्यात भरवावयाचे अतते. या अतिशयोक्त वा ठळक दोषदर्शनाचा एक फायदा होतो. विडंबनाच्या आस्वाद्यमानतेच्या कक्षा त्यामुळे विस्तृत होतात. कलमी झाडाप्रमाणे विडंबनाचा जन्म परावलंबी असतो. जसजसा काळ लोटतो, तसतशी त्यातली मूळची मेख कळेनाशी होते.] विडंबनाचे जन्मरहस्य समकालीनांतील थोड्या पुढच्यांतल्या मंडळीना तरी ज्ञात असते. त्यामुळे विडंबित व्यक्ती वा प्रसंग डोळ्यासमोर उमे राहण्याची शक्यता असते. पण कालौघावरोवर जन्मरहस्याचे जाणकार कमी कमी होत असतात. मग एक प्रकारचे ऐतिहासिक महत्त्व त्याला राहते. [तात्कालिक विषयावर रचल्या गेलेल्या प्रचारां वाञ्छायासारख्याच विडंबनालाही शिळ्वटपणा येण्याचा धोका असतो. पण विडंबनाबाबत नेहमीच असे घडते असे नाही. जन्मानिमित्ताचा पत्ता नसतानाही भावी पिढ्यांनासुद्धा विडंबन असेहाच होते; कारण त्याला एक प्रकारचा असा ठळकपणा आणलेला असतो का, त्यातले दोषदर्शन कोणाच्याही नजरेत भरावे. दुसरे असे की, अतिरेकीपणा, विशिष्टपणा, भावातिवशता, पटिक पांडित्य, कंठाळीपणा, मष्यपणा, डौलीपणा, प्रसिद्धिलोलुपता किंवा आत्मगौरव यांसारख्या ज्या दोषांच्या दर्शनावर विडंबनकाराचा कटाक्ष असतो, त्या दोषांना एक प्रकारचे सार्वत्रिक मूल्य असते. त्यामुळे यशस्वी विडंबन हे विशिष्ट लेखनानुकरणापलीकडे दशांगुळे उरते. त्याला स्वयंपूर्ण हास्यमूल्य लाभलेले असते. तेव्हा त्यावर जो परोपर्जीवित्वाचा आरोप केला जातो,

तोही अरतेपरते करून च स्वीकारावा लागतो. निव्वळ विनोदी म्हणून सुद्धा विडंबन
 आस्वाद्य असते. मूळ कृतीच्या आधारावाचून ही ते उमे राहू शकते. मात्र
 विडंबनाला अशी स्वतंत्र आस्वाद्यमानता मिळवून देण्यासाठी विडंबनकाराच्या
 ठायी तोलामोलाची कल्पकता आणि सर्जनशीलता असली पाहिजे. सुपारीसारखी
 चवारी सुपारी, या धर्तीवर विश्वामित्राने आपली प्रतिसृष्टी निर्माण केली, असे
 म्हणतात. विडंबन ही सुद्धा एक प्रतिसृष्टीच असते. या व्याजगंभीर सृष्टीतही
 आपापल्या परी सवोगीण मुसंगती राखावी लागते. कोणत्याही रसविनाने व्याज-
 गंभीर चित्रणाला तडा जाणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. म्हणजे
 विडंबनकार हा एका बाजूते टीकाकार खरा; पण दुसऱ्या बाजूने तो जातिवंत
 कलावंत असतो. मूळ कृतीच्या मर्मस्थानांचा वेद घेताना तो टीकाकाराप्रमाणे
 विश्लेषक वनत असला, तर सारे धागेदौरे नीट जुळवून त्यांची विनोदी पातळीवर
 एकात्म संरचना करताना कलावंतप्रमाणे तो संश्लेषकही होत असतो.] यामुळे
 साध्या समीक्षक—टीकाकाराला कविमंडळी ज्याप्रमाणे ‘वांशोदय’, ‘हताशा
 कलावंत’ अशी शेलकी मुक्ताफळे बहाल करून झटकून टाकू शकतात, तसे
 विडंबनकाराला झटकून टाकता येणार नाही. शोकात्मिका, सुखात्मिका, फार्सी किंवा
 खंडकाव्य, नाष्ट्यगीत, भावगीत ही जशी आपापल्या परी श्रेष्ठ-कनिष्ठ असू
 शकतात, तद्वत्तच विडंबनातही श्रेणी लागतात; पण उत्कृष्ट विडंबन ही आपल्या
 जातीची सर्जनशील कलाकृतीच असते, यात शंका नाही. ‘सुंदर मनुष्याने वेडा-
 वण्याकरिता स्वतःचे मुख किंतीही विकृत केले, तरी ते सुंदरच दिसते’ हा
 ‘झेंडूच्या फुलं’ वरचा श्रीपाद कृष्णांचा मार्मिक शेरा येथे आठवतो. उत्तम
 विडंबनात उच्च विनोदबुद्धीचा स्वतंत्र विलास असतो, त्यामुळे कालौदात मूळचे
 संदर्भ कलेनासे झाले, तरीही त्याची आस्वाद्यमानता कमी होत नाही.

मराठी विडंबनाचा मागोवा

मराठी विडंबनाच्या क्षेत्रातील केशवकुमार अर्थात प्र. के अंत्रे यांचे यश केवळ
 अजोड आहे. विडंबनाला स्वतंत्र साहित्यप्रकाराचा दर्जी त्यांच्यामुळेच प्रात झाला.
 त्यांच्या आवी मराठीत तुरळक विडंबनात्मक लेखन झालेले आढळते. कै.
 पांगारकर म्हणत की, ज्याला विडंबनकाव्ये म्हणतात, त्याची वीस तरी उदाहरणे
 एकनाथांच्या काव्यात मिळतील. एकनाथांच्या भारुडांतील विडंबनाच्या छटा
 अनुकरणाच्या पातळीवर अवश्य दिसतात. ‘अर्जदास्त’ सारखे त्यांचे गव्य-भारुड
 विडंबनाची प्राथमिक अट पाळणारे आहे. त्यावरून तकालीन सरकारदरवारी अर्ज
 कसा करत असतील, त्याची कल्पना येते. तरी सुद्धा हास्ययुक्त दोषदर्शन हा

झेंडूचीं फुलें

सोळा

विडंबनाचा ठळक हेतू तेथे नाही. भारुडादी लेखनाचे पर्यवसान हास्यात होत नसून वेदान्तमंडणात म्हणजे गांभीर्यात होते. तेव्हा विडंबनाचा मागोवा घेताना आधुनिक काळाचा विचार करणेच श्रेयस्कर. मराठीतले पहिले विडंबन म्हणजे 'संगीत हजामत' (१८८९) हे म. रा. तेलंगांचे पुस्तक. त्यात किलेंस्क-रांच्या शाकुंतल-सौभद्रांतल्या पदांची विडंबने आहेत. 'पांडुनृपति जनक जया' या पदांची 'खंडुनापित जनक जया' ही त्यांनी केलेली नक्कल सर्वपरिचित होती. मु. ग. पाटील यांचे 'कुलकर्णीलीलामृत' (१९१३) हे त्यानंतरचे ठळक विडंबनकाव्य. या काव्यांच्या हेतूविषयी सटकून आक्षेप घेणाऱ्या न. चिं. केळक-रांनाही "श्रीधर कवीच्या काव्यग्रंथाचे विकृतानुकरण (Parody) या नात्याने हा ग्रंथ चांगलाच साधला आहे...सदरहू ग्रंथ सरस विनोदी काव्य आहे...ही अचिकित्सक मराठी वाचकाची फसगंमत करणारी पोथी आहे..." अशा आशयाचा साहित्यषट्या अनुकूल अभिप्राय व्यक्त करावा लागला आहे. (समय केळकर वाड्मय खं. ४, पृ. ३५६) याच कवीने 'पांडवप्रताप'च्या धर्तीवर 'शेटजीप्रताप' (१९२४) म्हणून विडंबनातमक ओवीवद्ध ग्रंथ केलेला आहे, पण त्याचा विशेष वोल्वाला झालेला नाही 'मेथाजीची मसलत' व 'पदवीचा पाडवा' (१९१७) ही गं. ना. मोगरे यांची प्रदीर्घ उपहासकाव्ये विडंबनात गणता येतील; कारण त्यांत मोरोंवंती आर्यावृत्ताचा थाट सही सही वठविलेला आहे. कै. कृ. प्र. खाडिलकरांच्या 'विद्याहरण' व 'मानापमान' नाटकांतील पदे लोकांच्या जिव्हाग्री खेळून त्यांना जवरदस्त लोकप्रियता प्राप्त झाली होती. पण त्या पदांतील शब्दरचनेचा अप्रयोजकपणा व तानवाजीचा अतिरेक कै. माधवराव जोश्यांना खुपून त्यांच्या थड्हेखोरपणाला जाग आली. त्यांनी आपल्या 'विनोद' (१९१६) या नाटकात खाडिलकरी पदांची विडंबनेच पदे म्हणून घातली आहेत. 'माता दिसली समर्पित विहरत' या सुप्रसिद्ध पदाचे 'माता बसली स्वर्गिं रखडत'। घाशित ताट-तव्यासि-पळ्यांसि' हे त्यांचे विडंबन उत्कृष्ट उत्तरले आहे. संस्कृत मेघवूतापासून प्रेरणा घेऊन मराठी कर्वींनी काक-मूषकार्दींना दूत बनवून काव्ये रचली आहेत. वर उल्लेखिलेले 'बलवदूत' (१९२४) हे त्यांतले उजवे. यानंतर मराठी साहित्यक्षेत्रात अभूतपूर्व खलबल उडवून देणारी 'झेंदूची फुले' उमलली व महाराष्ट्रात विडंबनगीताचे पीकच आले. पण त्यात दाण्यापेक्षा तणच उदंड होते. 'उपहासिनी' (१९३६) या प्रातिनिधिक विनोदी संग्रहात त्यांतील काही उल्लेखनीय विडंबने पाहावयास सापडतात. अनंत काणेकरांची 'प्रेम आणि पतन', 'वेगमेच्या विरहगीतास शिवाजीचे उत्तर' आणि उपाध्यांची वीरविडंबक 'चालचलाऊ भगवदीता' ही खास उल्लेखनीय. 'धुवांधार' कर्ते बाबुलनाथ व

‘बांडगूळ’ कर्ते चिं. ग. दीक्षित यांचीही काही विडंबने लक्षात राहतात. नवकाव्याच्या जमान्यातले नाव घेण्यासारखे विडंबक कवी म्हणजे शां. शं. रेगे. वसंत बापट, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, पु. शि. रेगे या प्रथितयश कर्वीच्या कवितांची अनुक्रमे ‘फुकर’, ‘तेंच तें’, ‘विडी’ व ‘मिशा’ ही त्यांची विडंबने वरीच यशस्वी उत्तरलेली आहेत. पण नवलेखकांना दहशत वाटावी, असा दरारा केशवकुमारांनंतर कोणी निर्माण केला असेल, तर पु. ल. देशपांडे यांनी. ‘आणखी एक रस’, ‘सहानुभाव वाढव्या’, ‘अंगुस्तान विद्यापीठ’, ‘त्याचे व्यवच्छेदक लक्षण’ यांसारख्या त्यांच्या लेखनात गद्यशैलीची अनृक अनुकरणे असून विक्षितपणात जमा होणारे नावीन्य, समीक्षेचा पढिकपणा आणि साहित्य-क्षेत्रातील एकूण सांकेतिकता यांचा मार्भिक उपहास केलेला आहे. केशवकुमारांनंतर इथेच विडंबनाच्या निजश्रेयाची खूण पटते व मग मन मागे ओढ घेते आणि पुन्हा डोळे ठरतात ते ‘झेंडूच्या फुलं’वर!

आचार्य अश्वांच्या आठवणी वा आत्मचरित्र वाचले, तर ते जातिवंत नकल्ये होते याविषयी शंका राहात नाही. वयाच्या नवव्या वर्षी तिरळ्या स्वयंपाकिणीवर ‘सीतावाई, वर्णू किती तव गुण। डोळा काणा, नाक वांकडे वधिर असति तव कर्ण’ अशी कविता केली होती. (कन्हेचे पाणी, खंड ?, पृ., ४०) पुढे माधवराव जोश्यांच्या धर्तीवर ‘मला मदन भासे हा मोही मना’ या सुप्रसिद्ध पदाचे ‘मला मटन ताजे। आणा आर्धी। अंडीं तरी ती येतिल कर्धी?’ असे त्यांनी विडंबन केल्याचे नमूद आहे (तत्रैव पृ. २८३). काही गुण सोन्याचा आणि काही सोनाराचा, म्हणतात. अश्वांच्या ठिकाणी विडंबनकला जन्मजात असली, तरी ती सत्कारणी लागावी असे वाढव्यीन वातावरण यांच्या ऐन तास्थ्यात त्यांना उपलब्ध झाले, हा एक सुयोगच.

पार्श्वभूमी

त्याचे असे झाले : १९२० सालाच्या सुमारास काव्याकाशातले गोविंदाग्रज-वालकर्वींसारखे तेजस्वी तारे निखळून पडले. काही काळ अंधारल्यागत झाले. त्यातून काही रवि-किरण एकमेका साथ करीत काव्याचा सुंपंथ धरून पुढे सरसावले. मग काव्यक्षेत्रात सामुदायिक शेतीसारख्या प्रयोग सुरु झाला. मराठीत खंडकाव्ये नाहीत? लिहा खंडकाव्ये. गझला नाहीत? लिहा गझला. सुनीते नाहीत? खरडा सुनीते. विलापिका नाहीत? काढा गळे! पुन्हा यांच्यातलेच टीकाकार या प्रयोगाची प्रशंसा करून पत-पुरवठा करीत होते. असा मोठा विचित्र फड सजला! पण हे सुदृढा आ० अश्यांनीच नेटके लिहून ठेवले आहे, ते त्यांच्याच शब्दांत देणे वरे:

झेंडूचीं फुले

अठरा

“...काव्यांत क्रांति घडवून आणण्यासाठी महाराष्ट्रांत परस्पर-प्रशंसा-संघ स्थापन झाले. तेहां त्यांचे ते नियम, तीं ख्यें, त्या मंडळाच्या साताहिक वैटका, तो नाविन्याचा व वैशिष्ट्याचा पोकळ अभिनिवेश, ते एका विषयावर अनेकांनी काव्य करणे, तें क्षुल्क गोष्टीसाठींसुद्धा एकमेकांनी एकमेकांवर सकाळसंध्याकाळ सुतीचा वर्षीव करणे, तसेच कोणी आपण समोर असतांना केशवसुतांना कवि म्हणणेंच रास्त नव्हे, असे म्हणावें, तर कोणी गोविंदाग्रज केवळ बुद्धीवर जगले – त्यांना हृदय नव्हते असा निर्वाळा द्यावा; कोणी नव्या काव्यप्रकाराच्या खाणी खोदाव्या तर कोणी छंदाच्या आणि शब्दांच्या टांकसाळी घालाव्या; एक ना दोन अशी निरनिराळीं सांगे घेऊन ही कविमंडळी वाढव्यांत धुमाकूळ घालूळ लागली. म्हणूनच मला विडंबनाचे हत्यार उचलावें लागले.” (उफ्हासिनी, ‘प्रस्तावना,’ पृ. १०-११.)

नामनिर्देश टाळून सांगितलेल्या या परिस्थितीवर थोडा वस्तुरिथितिनिर्दर्शक प्रकाश टाकणे अवश्य आहे. त्या काळी महाराष्ट्रात काव्यविषयी एक प्रकारची आस्था निर्माण झालेली होती. काव्यचर्चा होत होत्या. नव्या काव्यवाहनांविषयी साधकवाधक लेख प्रसिद्ध होत होते. कवींच्या नावाने मंडळे स्थापन होत होती. श्री महाराष्ट्र शारदामंदिर यासारखी संस्था पुण्यात साहित्यिक कार्य करीत होती. तीत नवीजुनी कविमंडळी एकत्र आली होती. अत्रेही तिच्या कार्यात दुरुन सहभागी झालेले दिसतात. या शारदामंदिरातील सदस्यांपैकी काहींनी ‘सन टी क्लब’ या नावाने एकत्र जमण्यास प्रारंभ केला व त्याचेच रूपांतर ‘रविकिरणमंडळा’ त झाले (१९२१). या मंडळात माधव जूलियन (मा. त्रिं. पटवर्धन), यशवंत (य. दि. पेट्रकर), गिरीश (श. के. कानेटकर), श्री. वा. रानडे, सौ. मनोरमा रानडे, द. ल. गोखले, ग. अं. माडखोलकर व नाव्यछट्याकार दिवाकर (गों) अशी मंडळी होती. पुढे दिवाकरांनी मंडळ सोडले. त्यात निं. द. घाटे यांची भर पडली. हे मंडळ काव्यविषयक नव्या कल्पना बाळगणारे असून त्याचे प्रवक्ते माधव जूलियन हे होते. त्यांच्या दृष्टिकोणाचा परिणाम यशवंत-गिरीशांवरही बराच झाला असल्याचे दिसून येते. रविकिरणमंडळात माधव जूलियन हे खी व बाकीचे किरण हाते अशी थडेखोर कोटी अत्रे करीत असत. रविकिरणमंडळातील सदस्यांच्या कविता आणि काव्यविषयक लेखन नवयुग, महाराष्ट्र साहित्य, विविधज्ञानविस्तार यांत येत होते. शिवाय मंडळसदस्य माडखोलकर यांच्या संपादकत्वाखाली दैनिक ज्ञानप्रकाशाची ‘काव्यशास्त्रविनोद’ ही साताहिक पुरवणी निघू लागली. या पुरवणीत मंडळाच्या सदस्यांचे लेखन प्रामुख्याने प्रसिद्ध होऊ लागले. माधव जूलियन यांच्या काव्यात हास्यास्पदतेचा अंश बराच होता. नावीन्याच्या नावाखाली

त्यात फारशी, ऊर्दू आणि गावळी मराठी शब्दांची वेगस्वल भेसल केलेली असे. पण यावरोवर केशवसुत आणि गोविंदाग्रज या अन्यांच्या काव्यदैवतांचे, रविकिरणी तसेच अनंततनयादी शारदामंदिरी टीकाकारांनी अवमूल्यन चालविले होते. केशवसुतांच्या एकांड्या वर्तनाविषयी आणि 'देवाचे लाडके', 'सृष्टी आंदण मिळालेले' असा कवींचा बडेजाव माजविष्णविषयी त्यांना दोष देणारे लेख लिहिले जात होते.^३ गोविंदाग्रजांच्या चारिच्याचा पंचनामा मांडला जात होता. प्रा. श्री. नी. चापेकर, द. अ. आपटे ऊर्फ अनंततनय, वि. वा. भिडे, वा. अ. भिडे, लक्ष्मणशास्त्री लेले, लक्ष्मणराव पांगारकर ही मंडळी काव्यविषयक जुन्या कल्पना उराशी बाळगून केशवसुत-गोविंदाग्रजांच्या संप्रदायाला नावे ठेवीत होती. माधव जूल्यनांच्या नेतृत्वाखाली रविकिरणमंडळाने केशवसुतांपेक्षा आपण कोणी वेगवेग आहोत, अशी भाषा चालविली होती.

एकांकडे संस्कृतपञ्चुर जडजंवाल शब्दालंकार घेऊन सोवळी मंडळी सिद्ध; तर दुसरीकडे फार्शी फॅशनचे जडजवाहीर घेऊन ओवळी मंडळी सज! काव्यदेवतेची ही विचित्र कुचंवणा पाहून अन्यांची जन्मजात विनोदबुद्धी जागृत झाली आणि आपल्या काव्यदैवतांच्या अवमूल्यनाच्या चिडीतून त्यांची टीकाबुद्धी उफाळून आली. या दोहोंचा जोड जमून जी अजोड साहित्यकृती पैदा झाली, तीच 'झेंडूचीं फुले'!

पठाणकूवात जन्म !

ही एवंगुणविशिष्ट 'झेंडूचीं फुले' पठाणकूवात जन्म पावली. शं. कृ. देव-भक्तांच्या पुण्याच्या जागेत काही गडकरीभक्त जमत. तोच पठाणकूव. या कूवाची हकीगत 'अशीच एकाची गोष्ट' (१९७१) या वसंत शांताराम देसाईच्या आत्मचरित्रात दिलेली आहे. तिचा सारांश असा : ना. वि. कुलकर्णी यांच्या महाराष्ट्र कुंदुंबमालेत मामा वरेकरांची 'चिमणी' नावाची छोटी काढवरी प्रसिद्ध झाली. मामा वरेकर हेही गडकन्यांचे खवट टीकाकार, तेव्हा त्यांच्या 'चिमणी' वरून या मंडळीना 'कावळा' हे पुस्तकाचे नाव सुचले. 'महाराष्ट्र कुंदुंबमाले'-वरून 'महाराष्ट्र कंकीर-माला' आणि कूवातत्या लेखकांच्या नावांतील अक्षरांवरूम 'गोस्वामी मानव प्रकाशम्' हे ग्रंथकारनाम तयार झाले. ग्रंथकारनामाची फोड अशी : गोस्वामी (गोविंदराव टेंवे), मा (मामा म्हणजे स. वा. हुदलीकर), न

१. अनंततनय (द. अ. आपटे), 'आयुनिक कवींची कुरकुर', महाराष्ट्र साहित्य, पु० ४, अ. ६ (डिसेंबर १९२२), पृ. १९४-१९५. सदर लेख प्रथम श्री महाराष्ट्र शारदामंदिरात निबंध म्हणून वाचला गेलेला होता.

(न. ग. कमतनूकर), व (व. शां. देसाई), प्र (प्र. के. अचे), का (पु. श्री. काळे) आणि शम् (श. कृ. देवमक्त). या फकीरमालेचा पहिला मणी 'कावळा' गोकुळाश्मीच्या मुहूर्तावर (३०-८-१९२६) प्रसिद्ध झाला. त्यात वरेकरांवर रूपकात्मक टीका होती. त्यानंतर 'मास्तर' व 'पांचजन्याङ्क' अशी आणखी दोन पुष्पे निघाली.^१ 'झेंडूची फुले' मी १९२२ च्या मे महिन्यात लिहिली^२ असे विधान करून पठांगळुवातील त्यांच्या प्रसवकाळची माहिती खुद अन्यांनी सांगितली आहे : रविकिरणमंडळाचा पहिला चिमुकला संग्रह प्रसिद्ध झाल्यावर 'त्यांतत्या प्रत्येक कवितेचे अंगविक्षेपासह सामुदायिक वाचन करून तिच्यांतत्या वारीक सारीक दोषांचा आम्ही साग्रसंगीत पंचनामा करू लागलो. ह्या उपक्रमाचा माझ्यावर असा परिणाम झाला की एके दिवशी मला स्फूर्तीचा जबरदस्त झटका आला आणि मी विडंबनकाव्याच्या ओळीच्या ओळी एकामागून एक बडवळूं लागलो'^३ (कहेचे पाणी खं. १, पृ. २८०-२८४). अन्यांच्या या हकींगतीतील काव्यरचनेच्या १९२२ या वर्षावावत काहीतरी घोटाळा दिसतो. कारण रविकिरणमंडळाचे १ ले चिमुकले पुस्तक 'किरण' ९ सध्येवर १९२३ रोजी प्रसिद्ध झाले होते. म्हणजे अचे जो मे महिना म्हणतात, तो १९२३ सालचा असावा. यशवंत आणि गिरीश यांचा छोटेखानी कवितासंग्रह 'महाराष्ट्र वीणाङ्कंकार' नावाने वीणा-

१. येथे एक खुलासा केला पाहिजे. फकीरमालेत तीनच पुस्तिका प्रसिद्ध झालेल्या नव्हत्या. 'मास्तर' (१९२७) व 'पांचजन्यांक' (१९२९) यांच्या दरम्यान मालेचा तिसरा मणी म्हणून 'लख्य लक्तन्या' ही पुस्तिका प्रसिद्ध झाली होती. तीवर प्रसिद्धिकाल दिलेला नाही. मा. जूलियनांच्या 'नकुलालंकारा'ची साक्ष अशीच आहे. त्याच्या शेवटच्या पानावर 'अधिक टीपा'त प्रस्तुत पुस्तिकेचा उल्लेख 'लख्य लक्तन्या' असा केलेला आहे. (पृ. १०२). या मालेच्या पहिल्या 'कावळा' पुस्तकाच्या मलपृष्ठ २ वर 'मास्तर' वरोवर 'कवडी', 'कण्हेरीच्या कळ्या' व 'अफून्या गोळ्या' [अर्थात् सात अफीण्यांचा काव्यसंग्रह] अशा तीन पुस्तकांची जाहिरात आढळते. पण ती प्रसिद्ध झालेली दिसत नाहीत. १९२७ साली प्रसिद्ध झालेल्या 'मास्तर'च्या शेवटच्या पानावर "“फकीरमाले”त “झेंडूचीं फुले” लवकरच फुलणार!” अशी जाहिरात आहे. 'पांच जन्यांका'च्या 'संपादकाची × ×' मध्ये 'प्राचीनार्वाचीन' अंकाच्या प्रसिद्धीचे आधासन आहे. पण तो निघालेला नाही. 'झेंडूच्या फुलां'नाच आधी 'कण्हेरीच्या कळ्या' असे नाव देण्याचा इरादा असावा असे वाटते.

मंडळातर्फे वावीस साली प्रसिद्ध झाला होता. तो येथे अभिप्रेत आहे, असे म्हणावे तर या कविदयाने लिहिलेल्या व अन्यांनी विडंवित केलेल्या ‘स्थानभृष्ट फुलास’ या सुनीतयुमाचा दिनांक २३ ऑगस्ट १९२२ हा आहे. म्हणजे वावीस सालचा मे महिना वाद ठरतो. शिवाय ‘झेंडूच्या फुलां’चे प्रमुख लक्ष्य जे माधव ज्यूलियन त्यांची कविता ‘वीणाङ्कार’मध्ये नव्हती. याशिवाय ‘झेंडूच्या फुलां’च्या सहाव्या आवृत्तीला जोडलेल्या ‘मी विडंबनकार कसा झालो?’ या लेखात असे विधान केले आहे : “वावीसन्या मे महिन्यांत मी झेंडूचीं फुले लिहिलीं खरी पण त्यांचे हस्तलिखित जवळजवळ चार वर्षे माझ्याजवळ पढून होते. त्यामध्यत्या कविता प्रसिद्ध करण्याचे किंवा कोणाला वाचून दाखविण्याचे घैर्यंत्र मला होईना.” (परिशिष्ट ३ रे, पृ. १५५) यावरून ‘महाराष्ट्र साहित्य’, ‘काव्यरत्नावालि’ आदी नियतकालिकांतून मूळ कविता प्रसिद्ध होत होत्या, तसेतशी त्यांची विडंबने केशवकुमारांनी केलेली असावी. माधव ज्यूलियनांची जी गळले विडंवित केली आहेत, त्यांतली बहुतेक त्यांच्या ‘गजलांजली’ या ‘गळल’ वृत्तप्रकाराची चर्चा करणाऱ्या लेखात आलेली आहेत (महाराष्ट्र साहित्य, पु. ४ अ. १, ७, ८-९ (१९२२).) यावरून एकाएकी स्फूर्तीचा झटका आला व ही विडंबने लिहिली गेली, हे म्हणणेही अरतेपरते करूनच स्वीकारावे लागते. काहीही असले तरी वालकवी वा गोविंदाग्रज व्हायच्या उमेदीने १९१५ ते १९२० पर्यंत केशवकुमार ‘देवा’च्या आठंदीच्या रोखाने प्रवास करीत होते, ते वीस सालच्या सुमारास ‘चोरा’च्या आठंदीला येऊन पोहोचले, हा योगायोग मराठी साहित्याला आणि त्यांनाही उपकारकच ठरला. मराठी साहित्याचे नवे दाळन अपूर्वाह्ने नटले. केशवकुमारांची गांभीर्याची ‘गीतगंगा’ लोकप्रियतेच्या दृष्टीने लुतच आहे; पण ‘झडूची फुले’ मात्र अजूतही खूप लोकप्रिय आहेत. अन्यांनी अनेक प्रकारचे लेखन यशस्वी रीतीने केलेले असले तरी विडंबनगीतांतच त्यांचा खराखुरा विक्रम आहे.

विविध आवृत्त्या

‘झेंडूच्या फुलां’च्या विविध आवृत्त्या ध्यानात घेणे केवळ लोकप्रियतेच्या दृष्टीनेच नव्हे, तर त्यांतली वधघट नेमकी कळण्याच्या दृष्टीनेही अगत्याचे आहे. निं. वि. जोश्यांच्या एका गाडिवानाने ‘चवथी काढी न ओढता पांचवी काढी ओढली तरी’ विडी पेटली नव्हती. त्याच धर्तीवर ‘झेंडूच्या फुलां’ची सातवी आवृत्ती न निघताच ही आठवी आवृत्ती निघत आहे. कारण ‘झेंडूच्या फुलां’च्या दोन आवृत्त्या ‘सुधारून वाढविलेली तिसरी आवृत्ती’ अशा वर्णनाखाली प्रसिद्ध

ज्ञालेल्या आहेत. ‘झेंदूच्या फुलां’ची पहिली आवृत्ती केवळ ‘पहिली’ म्हणून नव्हे, तर इतर अनेक दृष्टींनीही अतिशय महत्वाची ठरते. संग्राहक दि० गं० केळकर यांच्या नावे १९२५ साली ती प्रसिद्ध झाली. तीत कोठेही केशवकुमारांचे नाव नाही. दर कवितेसाली विडंबित कविनाम वेगवेगळे आहे. १९३० च्या दसन्याला दुसरी आवृत्ती निघालेली आहे. तीवर संग्राहक केळकरांवरोवर ‘कवि’ म्हणून ‘केशवकुमारांचे’ नाव आहे. तिसरी आवृत्ती शि. ह. गदे यांच्या ‘मे. दामोदर शिवाराम आणि कंपनी’ने काढली होती. तीवर प्रकाशनवर्ष नाही. त्या पुढची आवृत्ती रघुनाथ दिपाजी देसाई यांच्या ‘नवभारत प्रकाशनसंस्थे’ने काढली. आधीच्या आवृत्तीप्रमाणे तिलाही ‘सुधारून वाढवलेली तृतीयावृत्ती’ असेच संबोधिले आहे. ‘होळकरा, येशिल कधिं परतून ?,’ ‘वायको सासरां आत्यानंतर,’ ‘कायदेआशम कोसळला,’ या कवितांची तीत भर घालण्यात आली आहे. तेव्हा तिला ‘सुधारून वाढविलेली’ असे म्हटले तरी वास्तविक ती ‘तृतीयावृत्ती’ नसून ‘चतुर्थावृत्ती’ होती. म्हणून प्रस्तुतची ही आठवी आवृत्ती आहे. एवढ्या आवृत्त्या निघण्याचे भाग्य मराठी कवितेच्या क्षेत्रात क्वचितच एखाद्या संग्रहाला लाभले असेल. तेव्हा लोकप्रियतेच्या दृष्टीने हा संग्रह विक्री आहे, यात शंका नाही.

‘झेंदूच्या फुलां’च्या पहिल्या तीन आवृत्त्या विशेष महत्वाच्या असून त्यांचा तुलनात्मक अभ्यास फार उद्घोषक ठरण्याजोगा आहे. आवृत्तिगणिक कवितांच्या संख्येतही वाट होत गेलेली आहे. पहिलीत ९, दुसरीत २५ तर तिसरीत ३१ कविता आहेत. पुढे अच्यांनी साहित्यक्षेत्रातून बाहेर पडून पत्रकार या नायाने राजकारणात पदार्पण केले, तेव्हा त्यांच्या विडंबनकवितेचा विषय वेगळा बनला. त्यांनी राजकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींचा दंभस्फोट करणारी विडंबनगीते लिहिली. अशी ३० गीते १९६५ सालच्या ‘सुधारून वाढविलेल्या सहाव्या’ (म्हणजे सातव्या) आवृत्तीत अंतर्भूत झालेली आहेत.

“झेंदूच्या फुलां” च्या पहिल्या आवृत्तीत कविता कमी असत्या, तरी मूळ कवींच्या नावांची विडंबने, काही टीपा आणि वैयक्तिक संदर्भ अधिक होते. परकिय परिष्करणात या पहिल्या प्रतिक्रिया हरवल्या आहेत. पहिलीच्या सुखपृष्ठावर “वाहवा ! वाहवा ! झेंदू हा ! सुंदर कितितरी खचीत हा !” ही पद्यांपत्ती पुस्तकाच्या मलगृष्ठावर शीर्षकाखालीच छापली होती; द्वितीयावृत्तीत ‘झेंदू पुस्तककार्मसी’च्या जाहिरातीत दिलेल्या सुवचनात तिचा अंतर्भाव झालेला आहे. ‘कवि यशवंत, येरवडे’ या धर्तीवर ‘कवि भगवंत, भांबुडे’ अशी कविनामांची विडंबने पहिल्या आवृत्तीत होती, ती पुढील आवृत्त्यांतून गाळण्यात आली

आहेत. पहिल्या आवृत्तीतल्या कविता आणि विडंबित कविनामे अशी : (१) आम्ही कोण ? : जॉ थॉमसन (२) मोहोरमधील मर्दुमकी : कवड्यापीर (३) सखे वोल—वोल—: सवाई जननीजनकज (४) रस्त्यावर पडलेले विडीचे थोटूक—: (५) भगवंत, भांबुडे, (६) जॉ. थॉमसन, सेन्टाकूझ (७) कषाय—पेय—पात्र—पतित—मक्षिकेप्रत : (कविनाम नाही) (८) प्रेमाचे पिठळे : कवि श्रीयुत ‘फूलीश’, (९) श्यामले—: मौलाना अल्लाउद्दीन खिलजी (१०) पाय घसरला तर —?: कवि श्रीयुत “भगवंत” भांबुडे (११) नवरसमंजिरी : (कविनाम नाही.). या ९ कवितांचैकी ‘प्रेमाचे पिठळे’ ही कविता न. ग. कमतनूरकरांची होती, ती पुढील आवृत्त्यांतून गाळण्यात आलेली आहे. पहिल्या आवृत्तीत ‘समर्पण’ ही अर्पण-पत्रिका नव्हती. ती दुसरीपासून आली. दुसरीत समर्पणाखाली समर्पणकाराचा उल्लेख ‘संग्राहक’ असा होता तो तिसरीत ‘लेखक’ असा झाला आहे. सावरकरांची ‘रानफुले’ नि ही ‘झेंडूची फुले’. दोन्ही उपेक्षित. तेव्हा त्यांचे समर्पणाच्या बाबतीत वेगळ्या पातळ्यांवर गोत्र जुळविलेले दिसते. रानफुलांच्या पहिल्या १९२२ सालच्या परडीला जे प्रास्ताविक होते, त्या सुरात ‘झेंडूच्या फुलं’चे ‘समर्पण’ लिहिलेले दिसते. द्वितीयावृत्तीपासून शेवटी ‘प्रश्नपत्रिका’ जोडलेली आहे. प्रश्नपत्रिकेत, वाढायीन दृष्टी न ठेवता ठोकळेबाजपणे प्रश्न काढणाऱ्या परीक्षापद्धतीचा उपहास साधण्याचा जसा हेतू दिसतो, तसाच मूळ विडंबनातील गृहोक्तींवर अधिक प्रकाश टाकण्याचाही हेतू दिसतो. पहिल्या आवृत्तीत ‘झेंडू पुस्तक—फार्मसी’ची जी जाहिरात आहे, तीत ‘(स्थापना सन १९२४)’ असा ठळक उल्लेख होता, तो दुसऱ्या आवृत्तीत काढलेला असून जाहिरातीत दिलेल्या सुचवनांत ‘Born in 1922 : Still going strong!—Johnni Walker’ असे एक सुवचन दिले आहे. ‘फार्मसी’च्या या खच्याळपणाच्या उद्योगाला १९२४ साली सुस्वात झालेली नसून तो १९२२ सालापासूनचा आहे, हेच या फेरफाराने सुचिविलेले दिसते. ‘फार्मसी’च्या वृत्तपत्रीय जाहिरातीच्या धर्तीवर द्वितीयावृत्तीत “‘निरंकुशः कवयः’ या कुठल्या तरी इसवी सनाच्या कायद्यान्वये रजिस्टर झालेली” व ‘अनधिकृत भांडवल—मराठी नियतकालिकांतून, मासिकांतून, पुरवण्यांतून, काव्य-संग्रहांतून आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या व पुढे होणाऱ्या कविता’ ह्या मजकुराची भर घातली आहे. या जाहिरातीतील सुवचनांत “‘आहेतच मग फुले झेंडुचीं’—सुधारक महाकाव्य” असेही सुवचन देऊन माधव जूलियनांच्या ‘सुधारका’तील उल्लेखाची दखल घेतली आहे. पहिल्या आवृत्तीतील जाहिरातीच्या शेवटी ‘वि. सू.’ आहे : “कवि दिक्कालातीत असल्याकारणाने ‘फार्मसी’तील सभासद-महाशय कोणत्या वेळी कोणत्या जागी भेटतील याची निश्चयात्मक माहिती देता येत

नाही यावदूल नाइलाज आहे” ही ‘वि. सू.’ जाऊन दुसऱ्या आवृत्तीत धीरपणे ‘पत्ता—नव्या पुलाजवळील कठडा’ असा उल्लेख केलेला आहे. गिरीश, यशवंत यांच्या ‘सारंगीवाला’ या शीर्षकाच्या कवितांची तसेच मा. जूलियनांच्या ‘कौमुदी, विषाद आणि संगीत’ या कवितेची नक्कल ‘सारंगीवाला’ याच नावाने केली होती, ती दुसऱ्या आवृत्तीत होती. पण ‘गीतांगे’ त तिला स्थान दिल्यामुळे पुढील आवृत्त्यांतून ती गाळण्यात आलेली आहे. नृतीयावृत्तीत ‘प्रेमाचे अद्वैत’ हे अद्वितीय विडंबन आणि ‘परिटास’ हे निरागस विडंबन यांची टब्बक भर पडलेली आहे.

‘झेंडूच्या फुलां’चा डोऱ्यांत भरणारा विशेष म्हणजे त्यातील विडंबनाची सर्वेकषणा. अनेक स्तरांवरील विसंगती त्यात चित्रित झालेल्या आहेत. त्यात नुसत्या कविताचेच विकृतानुकरण नाही. प्रारंभीच्या अर्पण-पत्रिकेपासून तो शेवटच्या प्रश्नपत्रिकेपर्यंत, प्रास्ताविक एकच वाक्याच्या छपाईच्या निमुळतेपणापासून तो झेंडूपुस्तकफार्मसीच्या जाहिरातीपर्यंत, पुस्तकाच्या व कवितांच्या शीर्षकांपासून तो पदटीपार्यंत सर्व गोष्टी लगामी लावून विडंबनाची प्रतिसृष्टी उभी केली आहे. कवितांच्या गाभ्याकडे वळल्यास त्यांतही कधी कविप्रवृत्तींची तर कधी सामाजिक अपप्रवृत्तींची थड्हा केलेली आढळून येईल. कवितेची चाल, शब्दकला वा खास लक्षी अशा बाह्यांगांपुरतेच हे अनुकरण मर्यादित नसून कर्वांच्या अंतरंगाचे आणि मनःप्रवृत्तींचे विडंबनही यशस्वीपणे केलेले आहे. एकेका कवितेत अनेक स्तरांवर विडंबनाच्या छया खेळविलेल्या असल्यामुळे, चारोन अपवादभूत कविता वगळल्यास, निदान विनोदी स्तरावर तरी या विडंबनगीतांचे रसिकाला आकर्षण वाटत राहते व राहील.

कवितांचे मूळ व कूळ

विडंबनगीताचा प्राथमिक स्तर म्हणजे कोणत्या तरी विशिष्ट कवीचे वाद्यानुकरण. या बाबतीत आपण शोध घेऊ लागलो की काही अडचणी अपरिहार्यपणे उपस्थित होतात. एकतर खुद केशवकुमारांनी आपल्या विडंबनगीतांत दुरुस्त्या केल्या आहेत. पहिल्या आवृत्तीतील वैयक्तिक उल्लेख सदाभिरुचीला जागून गाळले आहेत. दुसरे असे की त्यांनी विडंबित केलेले सर्वच कवी आणि त्यांच्या विडंबनविषय झालेल्या मूळ कविता आता लोकांच्या वाचनात नाहीत. शिवाय केशवकुमार ज्या खास पुणेरी वातावरणाचे वर्णन ‘झेंडूच्या फुलां’ त अत्यंत उत्साहाने रंगवितात, ते पुणे आता बदलले आहे. त्यामुळे त्यांच्या विडंबनगीतांतले काही संदर्भ आता धड लागत नाहीत. आणखी अडचण अशी की काही वेळा केशवकुमारांनी ‘श्यामले—’सारख्या कवितेत मूळ कवीच्या अनेक कवितांतील शब्दांचे,

ध्वनीचे आणि प्रवृत्तींचे अनुकरण केलेले दिसेल, तर 'नवरसमंजरी' सारख्या खंडकाच्यसदृश रचनेत स्तवकागणिक वेगवेगळ्या कविंना वा वेगवेगळ्या कवि-प्रवृत्तींना वेटीस धरलेले दिसेल. मा. जूलियन यांच्या संदर्भात वेगळीच अडचण उपस्थित होते. कवितांत मोळ्या प्रमाणावर परिष्करण करण्याची त्यांना खोड होती. अर्थात हा केशवकुमारांचा एक तन्हेचा विजय म्हटला पाहिजे, कारण भाषाशुद्धीवरोवर केशवकुमारांच्या विंडंबनाचा परिणाम म्हणूनही काही परिष्करण निश्चितपणे झालेले दिसते. पण त्यामुळेच विंडंबनविषय झालेल्या कवितेचे मूळ रूप शोधीत आपणास मागे जावे लागते. कारण सहजोपलब्ध आवृत्त्यांतील रूपांत आणि मूळ रूपात वरीच तफावत पडलेलीही असते' 'झैंदूच्या कुळां'च्या पहिल्या आवृत्तींतील केशवकुमारांच्या आठ कवितांची मुळे शोधतांना रविकिरणमंडळातील कविंचे वीणाङ्कार (१९२२), किरण (१९२३), उषा (मे १९२४), मधुमाधव (ऑक्टोवर १९२४) हे कवितासंग्रह ध्यानात घ्यावे लागतात, एवढेच नव्हे तर 'जननीजनकज' सारख्या आज नावनिशाणी न राहिलेल्या कवीसाठी तसेच मा. जूलियनांच्या अपरिष्कृत कवितासाठी काच्यरत्नावली, महाराष्ट्र साहित्य, नवयुग, यशवंत आदी मासिकांच्या संचिका पालथ्या घालाव्या लागतात.

१. विंडवित कवितेची मूलाधार कविता केवळ शीर्षकावरून गृहीत धरल्यास कसा घोटाळा होतो, त्याचे मासलेवाईक उदाहरण येथे सांगण्यासारखे आहे. मुंबई विद्यापीठाने कलाविभागाच्या प्रथमवर्षासाठी मराठी गद्यपद्याचे जे वेचे १९७०-७१ सालाकरिता तयार केले होते, त्यांत मा. जूलियनांची "बेगमेचे विरहगीत" व अनंत काणेकरांची "बेगमेच्या विरहगीता"ला शिवाजीचे उत्तर" या कविता घेतल्या होत्या. या दोन्ही कवितांचा तौलनिक अभ्यास एकत्र करता याचा हा स्तुत्य हेतू त्या दोन्ही कविता घेण्यात असला पाहिजे. पण संपादकीय अज्ञानासुळे या हेतूचे विंडंबन झाले आहे. काणेकरांच्या कवितेतील शिवबाला बेगमेच्या प्रेमपत्रातील 'इळी-दिमिळी' ही भानगड जशी कळत नाही, तद्वतच काणेकरांनी असले हे विचित्र शब्द आपल्या उत्तरात योजण्याचे प्रयोजन काय, याचा घोध विचाऱ्या विद्यार्थ्यांना होत नाही. संपादकांनी विरहगीत 'गजलांजली'च्या अलीकडील आवृत्तीतून घेतलेले असावे. तीतले 'विरहगीत' परिष्कृत स्वरूपात असून त्याची पूर्वीची फार्शीमयता कमी करण्यात आलेली आहे. आधुनिक कवितेच्या संपादनालाही पाठचिकित्सेची आवश्यकता आहे, याची जाण वेईपर्यंत हे असेच चालावयाचे.

केशवकुमारांनी पहिल्या आवृत्तीतील काही वारकाव्याच्या गोष्ठी पुढील आवृत्त्यामधून गाळलेल्या आहेत. त्यांतल्या काही, कवितेला नेटकेपणा येण्यासाठी, काही अतिरेकी थड्हा झाल्याच्या जाणिवेपोटी, तर काही भिडस्तपणामुळेही गाळल्या गेल्या असतील; परंतु त्या कानाडोळा करण्याजोग्या नाहीत. मूळ कविता आणि तिचे कर्ते याविषयींच्या केशवकुमारांच्या ताज्या व तावडतोबीच्या प्रतिक्रिया कलण्याच्या दृश्यने त्या उपयुक्त आहेत. शिवाय गाळलेल्या गोष्ठीपैकी काहींना तरी स्वतःची अशी अंतभूत गंमत आहे. केशवकुमारांच्या महत्त्वाच्या आठ विंडवन-कवितांचे मूळ आणि कूळ यांवर या गोष्ठींमुळे प्रकाश पडतो. तेव्हा मूळ कविता आणि त्यांची झालेली परिष्करणे व विंडवनकवितांचे पर्हिले स्वरूप आणि त्यात झालेले फेरफार यांचा तुलनात्मक अभ्यास खचितच उद्घोषक ठरणारा आहे. असा तुलनात्मक अभ्यास पुढे मांडून त्यातून केशवकुमारांच्या सर्वस्पर्शी विंडवनकौशल्याचे रहस्य उल्घाडप्याचा शक्यतेवढा प्रयत्न आता करावयाचा आहे.

आम्ही कोण ? : केशवसुतांच्या कवितेचे हे उत्कृष्ट अनुकरण आहे. ही केशवकुमारांची प्रसिद्ध झालेली पहिली विंडवनकविता.³ विंडवनाचे लक्ष्य केशव-सुत नाहीत. मुनीताची धाटणी, शार्दूलविकीडित वृत्त, ‘आम्हाला वगळा’ ह्या कलण्यीतील शब्द व एकंदर आव्हानात्मक सूर यांचे मात्र सहीसही अनुकरण साधले आहे. केशवसुतांच्या कवितेचा उदात्त आशय आणि विंडवनातला क्षुद्र आशय यांमधील विरोधातले अंतर जाणवून दुसऱ्याची क्षुद्रता अधिक गडद होऊन मनावर ठसते. लटपद्या कवींची आत्मप्रौढी, ग्रसिद्धिलोलुपता, काव्यगायनाचे

१. यापूर्वी काही विनोदी कविता केशवकुमारांनी लिहिलेल्या असाव्या. शं. कृ. देवभक्त म्हणतात. “...आमच्या ‘पठाणङ्कव’च्या बैठकीला सुस्वात झाली. बन्यावापूना (कमतनूरकर) उद्देशून ते म्हणाले, “अहो बन्यावापू, हल्ली पुण्यांत ढेकूण आणि कवि किती पिसाळले आहेत याची कल्पना नाही तुम्हांला ? ढेकणांवर कांहींतरी उपाय करतां येईल; पण कवि कधींच कावृत याथचे नाहींत.”” असें म्हणून त्यांनी ‘भयंकर’ कविता म्हणून दाखविल्या, “‘गंजिफ्राक नि शर्ट घालूनि अहा ! होतो कसा बैसलो—’” असा एका कवितेचा आरंभ होता. दुसऱ्या कवितेच्या आरंभाची ओळ होती, “‘दीनोद्धार अकबरशाहा गायींचा अर्ज असे हा.’” तिसरी होती “‘कलकत्याला गाय बोलली मुझको मत मारो.’”...” (“माझ्या पहाण्यांतील ‘बाबुराव’,” आचार्य अन्ने : विविधदर्शन, मुंबई, १९५८, पृ. १२५.)

अनावर वेड, कळप करून स्वतःच्या लोकांचा उदोउदो करून विरोधकांवर सामुदायिकपणे टीका करणे, वाञ्छयचौर्य, मत्सरीपणा या गोर्धांवर विडंबनाचा खरा कटाक्ष आहे. विडंवित कविनाम जॉ० थॉमसन् हे दुसऱ्या आवृत्तीपासून गाळलेले आहे. शेवटची कलाटणीची द्विपदी १ ल्या आवृत्तीत अशी होती :

आम्हाला वगळा—गतप्रभ क्षणी होतील ना मंडळे ?

आम्हाला वगळा—उद्धून सगळे जातील ना कावळे ?

त्याएवजी दुसऱ्या आवृत्तीत ती अशी आहे :

आम्हाला वगळा—गतप्रभ क्षणी होतील सासाहिके !

आम्हाला वगळा—खलास सगळी होतील ना मासिके !

पहिल्या आवृत्तीत कविता संपवताना ‘कावळे उडवून लावले’ होते, त्याने काहीच साधले नव्हते; उलट थोडा रसभंगाच होत होता. दुसऱ्या आवृत्तीतील बदलामुळे आशयाची शीग वाढवणे हा जो कलाटणीच्या द्विपदीचा उद्देश तो उत्तम साधला आहे. पहिल्या आवृत्तीत काव्यप्रकारनाम ‘सुतक’ असे होते व त्यावर पहिल्या दोन आवृत्त्यांकून असलेली टीप तिसरीपासून गाळली आहे. ही टीप अशी :—

‘झेंदू पुस्तक-फार्मसीचे अध्यक्ष मौलाना अल्लाउद्दीन खिलजी यांनी इंग्रजीतील; ‘सॉनेट’ या काव्यप्रकारास ‘सुतक’ हा समानाध्वन्यर्थवाचक शब्द सुचविलेला आहे. ‘फार्मसी’तील सासाहिक मजलशार्तीत यावर ‘पानपतच्या लढाया’ होऊन शेवटी मशारनिल्हे शब्द मुक्रर करण्यात आलेला असून त्याची पुढील तीन रुपें ठरविण्यांत आलीं आहेत. सुतक-संपिंडी हें १४ ओळीचें, सुतक-सणोत्री हें १० ओळीचें व सुतक-सप्रवरी हें ३ ओळीचें असावें. याविष्यां विस्तृत माहिती मौलानासाहेब लवकरच पुस्तकरूपानें प्रसिद्ध करणार आहेत.’

‘सॉनेट’ ह्या इंग्रजीवरून आलेल्या काव्यप्रकाराच्या नामकरणासंबंधी त्या काळी रणे माजली होती. चतुर्दशिका, चतुर्दशिनी, चतुर्दशिपदी, स्वनीत, स्वनितक, सुनीतक, सुरगीत, गीतक, सुनीत यांसारखे कित्येक प्रतिशब्द पुढे आले होते. ‘सुनीता’ची थड्हा करण्यात केशवकुमारांवरोवर इतर कवींनीही भाग घेतलेला दिसतो. अनंततनयादांनी सुनीतावरच सुनीते रचली. ‘स्वनीत कीं सुनीत’

- ‘पांचजन्याड्का’त ‘कुकुटबांधव’ नामक कवीने ‘मी बोम्ब मारूं कसा’ या मथळ्याचे एक सुनीत लिहून त्याचे वृत्त ‘शुनीत’ असे दिले आहे. हे ‘कुकुट बांधव’ म्हणजे स० अ० शुक्ल अर्थात् कवीं कुमुदवान्धव होत, असे श्री. र. न. होनप ऊर्फ कवि बगाराम यांनी सांगितले.

आणि 'सॉनेट' अशी त्यांची दोन सुनीते आढळतात. पहिल्यात त्यांनी सुनीताला वैकल्पिक मान्यता दिली होती, ती अशी :

सुनीत अभिधा तुझी प्रिय जया सुराज्यां रवी ।

स्वराज्य रुचते जयां स्वनित नाम त्यां तोषवी

(हृदयतंग, पु. ३, ९४-९५)

तर त्यांनी 'सॉनेट' या सुनीतात—

सॉनेया, तूं अमुझग जरी चित्रकान्यापरी रे

सन्मार्नी मी तरि तुज गव्या एक आतिथ्य-भावे

(हृदयतंग, पु. ३, पृ. ९४)

असे त्याचे स्वागत केवळ आतिथ्य-भावनेतून केले. सुनीताचे काव्यवाहन शार्दूलविक्रीडित असावे, मंदाक्रांता असावे की एखादे जातिवृत्त असावे, यावरही वाद होता. सुनीताचे नाव, त्याचे वृत्त, त्याचे चौदा चरणांचे बंधन, त्याचे अष्टकषट्क व द्वादशपद-द्विपद असे खंड, त्याचा आशय कानांनी ऐकायचा की डोळ्यांनी पाहायचा, येथर्पर्यंत सान्याच गोष्ठींचावत मतभेद होते. प्रा. श्री. नी. चापेकर, ना. म. भिडे, ज. वा. पाणकर, रा. प्र. सबनीस, माधवराव पटवर्धन, श्री. वा. रानडे प्रभृती अतिरथीमहारथी आखाड्यात उतरले होते. 'सुतक' वरील टीपेत 'पानपतन्या लटाया' म्हटल्या आहेत त्या याच. पुढे राविकरणमंडळाचा पक्ष जोरदार ठरून 'सुनीत' हे नावच कायम झाले. या सर्व रणधुमाळीची हकीगत ग. चू. माडखोलकर यांच्या 'दोन तपे' मध्ये (१९४५, पु. २३४-२३६) ना. म. भिडे यांच्या 'काव्यदीपिका' या लेखसंग्रहात (१९६५, पु. १३१-१५२) व 'मराठी सुनीत' या सुनीतसंग्रहाच्या प्रस्तावनेत (संपा. कुलकर्णी व बुद्धिसागर १९५१, पु. १९-३३) विस्ताराने वाचावयास मिळते. 'संशयरत्नमाला' म्हणून गिरीशांचे मोरोपंती धर्तीचे पण विनोदाच्या अंगाने जाणारे, त्या काळातले एक दीर्घ काव्य आहे. त्यात 'झेंडुच्या फुलां'चा खास लक्षणीय उल्लेख असून ल्गोल्या या वादाच्या हेतांडीचे वर्णन आलेले आहे. ते वर्णन असे :

कीं झेंडुचीं फुले कुणि भेट तुम्हां पाठवी कवी थोर,

सुतिकौसुदि-वर्षांवीं काय विसरलां तुम्ही कविचकोर ?

किंवा लिहुनि 'सुनीतें' ठेवियली लेखणी तुम्ही खालीं ?

वाद करायासाठीं काठी किंवा करामधें आली ?

परि जाहले सुनीत-स्वनितक-वादांत कैक हैराण

या गाजवा हुशारी, करूनी वाढ्य पुरेंचि वैराण.

होउनि रणसंग्रामे आली विद्वन्मुखावरी लाली
तरि जग उद्धराया वेळ असे सर्वथैव ही आली.

(शलाका, १९२५, पृ. ४०)

खुद रविकिरणमंडळातल्या गिरीशांसारख्या सुनीताच्या पुरस्कर्त्या, संयमशील व जवाबदार कवीने केलेले हे वर्णन वाचत्यावर केशवकुमारांनी या वादाची केलेली थट्ठा सकारण नव्हती किंवा तीत फाजील अतिशयोक्ती होती, असे खचितच म्हणता येणार नाही. ‘सॉनेट’चा वातिसमा ही जणू साहित्यविश्वातली जीवन-मरणाची समस्या असल्यासारखी ही हमरीतुमरी चाललेली होती. स्वनीत, स्वनितक, गीतक यांसारखे जे तन्हेतन्हेचे शब्द पुढे येत होते, त्यांना एका झटक्यात सूर्याची पिले दाखविण्याचे कार्य ‘सुतक’ या तीन अक्षरी शब्दात केशवकुमारांनी साधले आहे.^३ माधवराव पटवर्धनांनी ‘महाराष्ट्र साहित्या’तील लेखात गजलादी काव्यप्रकारांची लक्षणे सांगताना ‘वितस्ता, ‘तुङ्गभद्रा, द्विगणी’ (पृ० ३१३) अशी देऊन त्यात पुढे ‘षड्गणी, अष्टगणी’ यासारखी जी छंदःशास्त्रीय भाषा सिद्ध केली, तिच्याशी समांतर अशी ‘सुतक’ या धर्मशास्त्रीय कल्पनेशी सुसंगत होणारी ‘सुतक—संपिंडी, सुतक—सप्तवरी’ ही परिभाषा व वृत्तनोंदपद्धती केशवकुमारांनी खास सिद्ध केली.

अशा रीतीने काव्यप्रकारनाम, तळीप, प्रश्नावलीतील पाचवा प्रश्न या आनु-पंगिक गोष्टीशी तल्कालीन विशिष्ट वादाचे वा व्यक्तींचे धारेदोरे लावता आले, तरी ‘आम्ही कोण?’ या विडंबनकवितेचा सामूहिक रोख विशिष्ट कवींविरुद्ध नसून सामान्य कवित्वावांच्या लग्यपटीखटपटींविरुद्ध आहे. येथे व्यक्तीऐवजी प्रामुख्याने

१. येथे एक किरकोळ विसंगती सांगण्यासारखी आहे. ‘झेंडून्या फुलां’च्या २ न्या म्ह० ३० सालच्या आवृत्तीला प्रथम प्रश्नावली जोडण्यात आली. तीत पाचवा प्रश्न असा आहे : “सुतक हे काय प्रकरण आहे? वाटेल त्या विषयावर दोन मिनिटांत एखादें सुतक बनवून दाखवा, मात्र तें लिहीत असतांना सुतकी चेहेरा करू नका.” माझ्या संग्रही ‘झेंडून्या फुलां’ची तृतीयावृत्ती होती. तीत ‘आम्ही कोण?’ या शीर्षकाखाली ‘सुतक’ हा शब्द नव्हता की त्यावरची टीपही नव्हती. त्यामुळे प्रश्नावलीत ‘सुतक’ वरील प्रश्नाचे प्रयोजन काय, हा प्रश्न कित्येक वर्षे मला सतावून राहिला होता. काही वर्षांपूर्वी प्रा. अनंत काणेकर यांच्याकडे ‘झेंडून्या फुलां’ची २५ सालाची १ ली आवृत्ती पाहावयास मिळताच ‘सुतका’चे हे गौडवंग, उलगडले.

प्रवृत्ती विंडवित झालेली आहे.^३ सत्कर्वांचे महिमनस्तोत्र गाणारे मानधन केशव-
सुतांचे आशयधन शब्द आणि या शब्दजुलाळांचे पोकळ शब्द यांचा सन्मुख-
विन्यास (Juxtaposition) झात्याने टीकेचा धारदारपणा वाढलेला आहे.

मोहोरममधील मरुंमकी : सनातनी राष्ट्रीयत्वाच्या चलतीच्या काळात ऐति-
हासिक हुतात्म्यांवर विलापिका रचण्याची साथच येऊन गेली होती. विलापिकांचे
जथावंद कारखानदार म्हणजे दु. आ. तिवारी. त्यांच्या विलापिकांची चालही
ठरलेली होती : उद्घवा शांतवन कर जा ! राजकीय क्षितिजावर म. गांधींचा
उदय झात्यापासून हिंदुमुस्लिम ऐक्याचे कृत्रिम गोडवे गाण्याची चढाओढ सुरु झाली
होती. ‘काफीर आम्हीं अल्लास मानूं, मुस्लीम आम्ही रामास वानूं...सर्वत्र
होवो राष्ट्रीय सङ्कर, वंदे तमीशं ! अल्लाहु अकबर !’ (उषा, पृ. ४६-४७)
अशी आगाऊ वांग माधव जूलियनांचा ‘नव्या मनूंतला हिन्दी फकीर’ देऊ
लागला होता. हे उसने अवसान केशवकुमारांच्या चोखंदळ दृश्यीला खुपले
असणार. ‘मंगल’ मोहोरमच्या सणात हुसेन आणि हासन यांच्या स्मृतीने
विमनस्क होऊन रेवड्या फेकल्यामुळे हातात वेड्या पडलेल्या एका (वेड्या)
पीराचे चित्र तिवारींच्या कंठाळी चालीत बसवून, केशवकुमारांनी त्या उबवलेल्या
वातावरणाची चांगलीच रेवडी उडविली आहे. ‘वाटले काय हृदया अन् । तें
सांगुं कसें मी भगवन्’ हा ‘तुझा मी तूंहि हो माझी’ या माधव जूलियनांच्या
कवितेतील ‘उन्हाळे पावसाळे अन् हिवाळे लोटले भगवन्’ या चरणाचा
प्रतिष्ठनी आहे. ‘त्या इत्राहीमा जैसा । तो याकुब भ्याला नाही’—ह्यात वडाची
साल पिंपळाला जोडून टीपांचा प्रपंच करून आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करणारांची
थड्हा केली आहे. ‘निराशेंतील समाधान’ (मधुमाधव, पृ. ४९) या माधव
जूलियनांच्या कवितेतील ‘अल्लानें त्या निष्ठूदाच्या भव्य अभिकुंडी निर्मिली बाग

१. ‘आम्ही कोण ?’ याही कवितेचा रोख रविकिरणमंडळावर होता, असे
आज झटकन लक्षात येत नाही. पण पठाणकवपैकी एक फकीर श. कृ.
देवभक्त म्हणतात, “‘ज्ञानप्रकाश’ दैनिकाच्या ‘काव्यशास्त्रविनोद’ या
सदरात जेव्हां ही कविता प्रथम प्रसिद्ध झाली तेव्हां रविकिरणमंडळाच्या
सभासदांत वरीच खलबळ उडाल्याची वातमी बाबुरावांच्या (केशवकुमारांच्या)
कानावर आली. तेव्हां ‘गोळी लागली रे लागली’ अशी खात्री होऊन
एका मागून एक विंडवनात्मक कविता प्रसिद्ध करायला त्यांनी सुरवात
केली.” (‘माझ्या पहाण्यांतले “बाबुराव”,’ आचार्य अत्रे विविध-
दर्शन, मुंबई १९५८, पृ. १२५).

थंडगार। अदाय इत्राहीम मधोमध, मलकांच्या झुंडी' इत्यादी चरणांची ही थड्हा दिसते. प्रा. म. वा. धोंड यांनी 'झेंडूच्या फुलं'वर दिलेल्या व्याख्यानात (१७-१९ मार्च १९७२) 'मोहोरमची मरुमकी' ही माधव जूलियनांच्या 'चंबळेच्या तीरावर' (काव्यरत्नावली, व. ३२ अं ११, नोव्हें. १९२४, पृ. २८६-२९२) या कवितेचे विडंवन असल्याचे म्हटले होते. त्या कवितेच्या प्रास्ताविकात 'मोहोरम आणि दसरा' एकाच दिवशी आल्याचा उल्लेख आहे, तदून प्रस्तुत कवितेत मोहोरमचा दिवस रविवार आल्यामुळे हकनाक सुटी बुझन जिव्हारी शल्य शिरल्याचा उल्लेख येतो, तसेच कोया येथील चंबळेच्या तीरावरचा तो दसन्याचा समारंभ पाहताना कवीला वर्तमानकालीन दुःस्थितीची जशी खंत वाटते, त्याप्रमाणे येथे 'राष्ट्राच्या यशाला डाग' लागल्याची खंत उबल आल्यासारखी व्यक्त झालेली आहे. पण या पलीकडे माधव जूलियनांच्या 'चंबळेच्या तीरावर' या कवितेशी या विडंवनगीताचे साम्य नाही.^१ तिवारीछाप संग्राम-गीतांचे सूर मात्र सतत जाणवत राहतात. हिंदुमुस्लिम ऐक्याच्या कृत्रिम उत्साहाची थड्हा करताना भाषा अगदी उचित म्हणजे फार्शीमिश्रित ठेवली आहे. उदा० 'आनंद कांही तो और। क्या कहुं मैं तुमकू यार। जिव ज्ञाला कत्तल ठार। अंगात पीर संचरला। हैदोस दुलावे धूला'. 'वाटले काय हृदया अन्। तें सांगुं कसें मी भगवन्' हे मुस्लिमाच्या तोंडी घातलेले 'हिंदू' उद्गार, 'अवरंग-जेवरायाला' हा अप्रयोजक लडिवाळ्यणा किंवा 'वर्णिल ना कविचा वाप' यासारखे रासवट चरण वीरविडंवनाची (Mock-heroic) खुलावट वाढवितात. कुठचे तरी आडरानातले उल्लेख कवितेत आणून त्यांवरील टीपांत ज्ञानाचे प्रदर्शन मांडण्याच्या लक्कीची ठिंगल, कुरणाचा आधार तपशीलवार दिल्याचा बहाणा करून त्यांगली साधली आहे. पहिल्या आवृत्तीतले 'कवड्यापीर' हे कवीचे नाव आणि 'शेवट सल्ल्याचा दर्गा, पुणे शहर' हा कवीचा पत्ता पुढील आवृत्त्यांतून गाठला आहे. पाचव्या कडव्यातील शेवटच्या चरणात 'नार्मद देश हा बनला'

१. 'पांचजन्याङ्क'मध्ये 'होलिका-संमेलन' म्हणून एक लेख आहे. त्यात 'सम्राट हा सणांचा। शिमगा-महात्म्य ऐका' या ओळीनी सुरु होणारे एक गळ्याल आहे. त्यात 'ही वंद्य रुढि बाला। परकीय देति धक्का। खर्चू नकाच टक्का। जागा स्वधर्म हक्का' असे चरण आहेत. शेवट 'व्हा शर सव्यसाची। निःशंक शंख ठोका।' असा आहे. ह्या गळ्यालातील 'टक्का', 'धक्का', इ. शब्द मा. जूलियनी आहेत. पण कवितेच्या कर्त्याची मात्र कल्पना करता येत नाही. (पांचजन्यांक, पृ. ३०)

यानंतर पहिल्या २ आवृत्त्यांत 'या अळा, या विसमिळा!' असा चरणार्ध होता, तो तिसरीपासून 'क्या हुवा असें या अळा' असा बदलेला आहे. एकंदरीत ही कविता 'वीरविडंवना' चा एक उत्कृष्ट नमुना आहे, यात संशय नाही.

सधे, बोल-बोल-: या विडंवनकवितेची प्रेरणा दोन कवितांत शोधता येते. १ ल्या आवृत्तीत 'सवाई जननीजनकज' असे विडंवित कविनाम आहे. 'जननीजनकज' नावाने एक कवी^३ त्या काळी कविता करीत. या कवितेचे निमित्त होण्याजोगी त्यांची कविता म्हणजे 'रुष मुंदरीस' (काव्यरत्नावली, व० २९, अं. १० (ऑक्टोबर १९२१), पृ. २३९-२४०). 'मी मीन तूं स्वर्नदी' यासारख्या माधव जूलियनी शब्दांत रुष झालेल्या प्रियेची समजूत काढण्याचा प्रसंग तीत आहे. कवितेचा शेवट 'सेवूं ओष्ठ-मुंधा? - कळी उमलली आतां न काहीं कमी' असा आहे. प्रसंगात साम्य असले, तरी केशवकुमारांचा अधिक कटाक्ष द. अ. आपटे अर्थात अनंततनय यांच्या 'विनोदलहरी' तील 'वीररस' या कवितेवर आहे (हृदयतरंग, पु. २, पृ. १३०). अनंततनयांनी (आपल्या मते) हास्यकारक कविता म्हणून या लहरी लिहिल्या आहेत, त्यांच्या 'नवरसमंजरीत' सुद्धा 'हास्यरसा' वर कविता आहे. पण उक्तंठा वाढवून 'ओम् फस' करण्याचे विनोदाचे खास तंत्र असते, ते त्यांना फारसे अवगत नसल्यामुळे त्यांच्या या कविता हास्यकारक होण्याऐवजी हास्यास्पद होऊन विडंवनविषय झाल्या. सर्वीच्या डोळ्यांतील आसवे पाहून तिचा बळभ तिला आवेशाने विचारतो, 'कोणी तुला छळियले सरिव बोल बोल' त्यावर सर्वी उत्तरते, 'लागोनि नाथ विडिचा अपुत्याच धूर,। चाले मदीय नयनीं अजि अशुपूर.' हा चुटका गंमत म्हणून मुळात वाईट नव्हता; पण अनंततनयाचे निवेदनकौशल्य उणे पडल्याने तो सपक उतरलेला आहे. पहिल्या आवृत्तीत या विडंवनकवितेचा शेवट असा होता :

"... व्हा दूर—चावटपणा भलताच काय ?

अ-स्पर्श मी !!" कडकडे शिरिं वीज !! हाय !!!

द्वितीयावृत्तीत 'अ-स्प-र्श' ऐवजी 'स्पर्शून नका' असा बदल केलेला आहे. त्या काळच्या कमी शिकलेल्या गृहिणीच्या तोंडी 'अस्पर्श' या प्रौढ शब्दाऐवजी

१. हे कवी बेळगावकडचे असून त्यांचा १०।१२ कवितांचा संग्रह प्रसिद्ध झाला असल्याची माहिती उपरिनिर्दिष्ट व्याख्यानमालेत प्रा० धोंड यांनी सांगितली होती. कन्हाडचे पु. पां. गोखले हे जननीजनकज नावाने कविता करीत असत, असेही एक वृद्ध म्हणाले. 'जननीजनकज'-एक की अनेक?' ह्या आ. अन्यांच्या थेणेखोर सवालाची येथे आठवण व्हावी.

‘स्पर्शू नका’ हा खणाखणीत नकारादेश अधिक शोभणारा असल्याने हा बदल केलेला असावा. द्वितीयावृत्तीत या प्रसंगाचे चित्ररेखाटनही दिलेले होते. ओढून-ताणून आणलेल्या विनोदाच्या अवसानाची हास्यास्पदता उघड करणारी अशी ही त्रात्य विडंबनकविता आहे.

रस्त्यावर पडलेले विडीचे थोटुक : एकाच विषयावर अनेकांच्या कविता असण्यात काही गैर आहे असे नाही. मृत्यू, आई यांसारख्या विषयावर तशा त्या आढळतातही; परंतु विषय यागाऊ ठरवून त्यावर दोघांनी किंवा अनेकांनी मुद्दाम कविता रचणे यात कृत्रिम चंद्रवळ आहे. रविकिरणमंडळातील कवींनी ही टूम काढली होती. ‘स्थानभ्रष्ट फुलास’ या विषयावर दोन चतुर्दशकें किंवा सुनीते गिरीश आणि यशवंत यांनी एकाच दिवशी रचलेली आहेत. या कविद्याच्या ‘वीणाझंकार’ संग्राहात ती एकरंगी, एकशिंगी पद्धतीने समोरासमोर छापलेली असून दोहांच्या खाली २३ ऑगस्ट १९२२ ही एकच तारीख आहे.^१ ‘स्थानभ्रष्ट फुलास’ पाहून गिरीशांच्या कवितेतील नायकाला हळहळ वाटते, पण जनाची व मनाची ओशाळगत वाढून तो ते न उचलताच त्याला डावळून पुढे जातो. यशवंतांचा नायक ते उचलून घेतो; पण ज्या केशकलापातून ते पडले तेथे पुन्हा स्थानापन्न करण्याचे भास्य (धैर्य?) नाही, म्हणून हळहळ व्यक्त करतो. केशवकुमारांनी हा वृत्तिभेद, विडीचे थोटुक उचलून योपीत खोवणे आणि ताळाळ शिलावणे या कृतीतून दर्शवून या एकूण कृत्रिमतेवर चांगलाच उतारा दिला आहे. भगवंत भांबुर्डे व जॉ. थॉमसन; सॅन्याकूक्ष ही विंडवित कविनामे दुसऱ्या आवृत्तीपासून गाळली आहेत. सुनीतयुग्माला प्रारंभी जे प्रास्तविक जोडले आहे त्यात ‘तीं (दोन्ही सुनीते) शुद्ध शाळीय पद्धतीची व स्वदेशी वनस्पतीचीं आहेत यावद्दुन सुनीतपंथी शाहिरांकडून शेरा मिळालेला आहे,’ अशी ‘झेंडू फार्मसी’ च्यां व्यापाराशी सुसंगत उरणारी शिफारस केलेली आहे. तीमधील ‘शाहिरांचा..शेरा’ हा उल्लेख खोचक आहे. माडखोल्करांनी ‘दोन चतुर्दशिका’ नामक लेख लिहून या सुनीतद्वाराची जी प्रशंसा केली होती, तिचाही या शिफारशीने मर्मभेद केलेला आहे. शेवटी वाचकांना विनंती करताना ‘दाढीला

१. या ‘महाराष्ट्र वीणाझंकार’ पुस्तकाचे एक निनावी परीक्षण त्या काळी आले होते, त्यात २३ ऑगस्टला ‘मधुगौरिवृंद फिरतां शृंगारिली वीथिका’ हे होणे असंभाव्य; तसेच ॲगस्टांत, विलसली शोभा वसंती नवी—राने मोहरलीं’ हा देखावाही अशक्य, असे आक्षेप घेतलेले होते. (महाराष्ट्र साहित्य, व. ४ अं ५ (नोव्हेंबर १९२२), पृ. १८६).

हात लावून' हे जे शब्द होते, त्यात 'दाढीला (असत्यास) हात लावून' अशी सुधारणा ३ च्या आवृत्तीपासून करण्यात आलेली आहे.

कषाय-पेथ-पात्र-पतित-मक्षिके-प्रत : चहाच्या कपात पडून मेलेल्या माशीला उद्देशून लिहिलेली ही विलापिका आहे. ती 'पुण्यातील एका वृद्ध व विद्रान परंतु किलष्टरचनाकुशल कविशार्दूलाची थड्हा' असत्याचे लेलेशासव्यांनी दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. हे कविशार्दूल म्हणजे 'राघवीय परीवाह' कर्ते विद्याधर वामन भिडे. हे अन्यांचे शिक्षक होते. त्यांच्या अनुकरणाने आपणी प्रथम संस्कृतप्रचुर, किलष्ट कविता रचीत असू, असे अन्यांनी सांगितले आहे (कहेचे पाणी, खं. १, पृ. ७६.) तेव्हा चांगल्या घटविलेल्या हातांनी हे विडंबन लिहिलेले असत्याने, ते यशस्वी झालेले आहे हे सांगायलाच नको. वि. वा. भिडे हे संस्कृतप्रचुर रचना करीत आणि तळटीपांत ती स्पष्ट करीत. लेलेशासव्यांचीही तीच तन्हा होती. येथे वि. वा. भिडे यांचे दोन श्लोक वानगी म्हणून उद्द्यृत करण्याजोरे आहेत.

बाहुदन्डबलतिरेकपराजितोन्मदराजक !
 शातकुम्भनगप्रदानविधिप्रमोदितयाचक ॥
 यातुधानविर्मद्दने कृतापसाध्वररक्षण ।
 मेदिपनीपति तो प्रजाजनरज्ञनाहितलक्षण ॥

(‘सौमित्रेयसमुद्धार’, १-३)
 शोणचर्चितांग फुलकिंशुकदुमांपरी ।
 रामलक्ष्मण क्षतांग लोक्ले महीवरी ॥
 कोमलांग हे कुमार घोर मायिकच्छळे ।
 प्राप्तमोह लुतचेष्ट नष्टमान जाहले

(‘राघवीय परीवाह’, १९-७६)

'सौमित्रेयसमुद्धार', व 'राघवीयपरीवाह' या आपल्या काव्यनामांसंबंधीही भिड्यांना आधी लांब खुलासा करावा लागला आहे. एखाद्या फलंदाजाने पहिल्या फटक्यालाच चेंडू सफाईने सीमापार करावा, तद्वत केशवकुमारांनी कवितेचे शीर्षिक लांबलचक योजून पहिल्या झटक्यातच विडंबनाला वहारीने तोंड फोडले आहे. 'हा हन्त हन्त...' हे सुप्रसिद्ध वचन उद्द्यृत केल्यानंतर या कवितेचे पहिल्या आवृत्तीतले पहिले तीन चरण असे होते :

अयि नरांग-मल-स्वेदज भक्षिके,
 लोक-शारि-स्वास्थ्य-रक्षिके !
 रुक्परीक्षित-हारि तक्षिके

दुसऱ्या आवृत्तीत शब्दांना भिड्यांच्या २ च्या श्लोकाप्रमाणे सानुनासिकता अधिक आणून ते रोचक केले आहेत :

अयि नरांग-मल-शोणित-भक्षिके,

जनु-विनाशक-जंतु-सुरक्षिके !

असु-परीक्षित-हारक ताक्षिके !

या समासधारित चरणत्रयाच्या पांडित्यावर चपखल वसलेली 'क्या हुवा अफसोस'ची तुर्की योपी मात्र पहिल्यापासूनची आहे. 'आम्हि असू, परि तू नसशील' या चरणातील न्हस्वीकरणाच्या समर्थनार्थ जी तळटीप दिलेली आहे, तीमध्ये पहिल्या आवृत्तीत 'प्रो० लेलेशाळी यांचा तिळकांजळी' असा स्पष्ट उल्गडा करणारा संदर्भ दिलेला होता, तो पुढील आवृत्त्यांमधून नाही. हा संदर्भ गाळण्याची काही कारणे संभवतात. बहुधा केशवकुमारांच्या विडंवनाचा परिणाम म्हणून लेलेशाळ्यांनी तो सदोष चरण पुढे वदललेला आहे. 'तिळकांजळी'च्या १ ल्या १० ऑगस्ट १९२० च्या आवृत्तीत तो 'स्वराज्य अणि स्यासवें अम्हिं गमावला मोहरा' असा होता, तर १९२१ साली निघालेल्या २ च्या आवृत्तीत तो 'स्वराज्यसंहित स्वतां दुराधिगम्य होशी मला' असा वदललेला आहे.^१ 'झेंझूच्या कुळां'च्या द्वितीयावृत्तीला खुद लेलेशाळ्यांचीच प्रशंसापर प्रस्तावना जोडलेली आहे, हेही टीपेतील उल्लेख गाळण्याचे कारण असू शकेल.

रघुनाथपंडिताचे हंसवंधन आणि येथले मधिकापतन यात केशवकुमारांनी मजेदार साम्याभास निर्माण केला आहे. माशीच्या मैत्रिणी तिला संकटात सोहून दूर गेल्यावहूल गुजराथी गहिवर व्यक्त करत करता त्यांनी 'संकटी जिं कुणा न कुणी असे' असा 'कठिण समय येतां'च्या धर्तीवर अर्थान्तरन्यास काढला आहे. रघुनाथपंडिताचा 'कल कल कल हंसे' हा श्लोक चिरपरिचित आहे. तकालीन विलापिका म्हटली की ह्या धाटणीचा श्लोक तीत आला नाही, असे होत नसे. माशीच्या अंतिम स्थितीचे वारकाव्याचे वर्णन करताना त्या श्लोकातील स्वभावोक्ती केशवकुमारांनी कशी बहरीने ल्यामी लावली आहे, पहा :

फड फड फड पंखा हालवी ती तराया

तडफड बहु केली, जाहले कष्ट वायां,

मिटवुनि इवलेसे पाय, ती शांत झाली

अहह, तडक आणी खालर्तीं खोल गेली !

१. ही शक्यता गृहीत धरल्यास 'कषाय-पेय...' ही कविता १९२० ते २१ च्या दरम्यान लिहिली गेली व ती लेलेशाळ्यांच्या वाचनात आली, असे मानावे लागेल.

भिंडे, लेले, अनंततनय, श्री. नी. चापेकर या जुन्या पठर्डांतल्या कविमंडळीची एक खास लक्ष छोटी होती. ती म्हणजे क्षुल्क गोष्टीतून अर्थान्तरन्यासांचे डोस पाजायचे. माशीच्या दुःस्थितीचे वर्णन करता करता 'नर जसा बुडतो भवदोर्हा—' किंवा 'या अशा व्यसनांत विलायती। अडकतां फळ दारुण शेवटी!' यांसारखी घोधवचने काढून त्या लक्कीची सुरेख थड्हा केली आहे. कौन्सिलातील सभासदांचे 'माशा मारीत वसणे', नव्या नेत्यांच्या राजकारणात 'माशी शिंकणे', यासारखे खोचक उल्लेख करताना माशीशी संबद्ध असे मराठी वावप्रचार मार्मिकपणे कारणी लावले आहेत. ““उपहारगृहा” तील एका मात्रेचा फराळ” हे तछरख कोटिवाज-पणाचे दुर्मिळ उदाहरण आहे. विलापिकांमधून ऊठसूट 'अहह, अरे-रे' सारख्या उद्धारवाचकांची रेलचेल असे. येथे 'अहह, अरे-रे, अयाई' यांच्यावरोवर 'हाय' 'अफसोस' यांचीही वर्णी लावून त्या लक्कीची भेदक टर उडविली आहे. या विलापिकांचा शेवट हटकून अनुष्टुपाने होत असे. या संकेताची थड्हा—

दाकुनी लांब सुस्कारा, उमाळा दावुनी उर्मी
चहा तो शांतचित्तानें प्राशिला वरचे वरी.

या अनुष्टुपाने करून हे विलापिका-विडंबन सुफळ संपूर्ण केले आहे.

या विडंबनात व त्यातील तळटीपांत तत्कालीन पुणेरी जीवनाशी निगडित असे अनेक उल्लेख येतात. उदा. गळीबोळांचा गलिच्छपणा, माशा घोंघावणारे 'मथुरा-भुवन', 'उपहारगृह' अशा अशुद्ध पाठ्या, तपासणी करणारा कोणी दक्खुभट नामक महात्मा,^१ गुळखोवरे हातावर ठेवणारी कोणी 'यमी'.^२ यांतले काही उल्लेख खास समकालीन पुणेकरांच्याच ध्यानात याले तर येतील. तरीसुद्धा क्षुद्र विषया-वरील व्याजगांभीर्यांचा मुखवटा कोठेही उघडा पडत नसल्याने हे विलापिका-विडंबन संपूर्ण वशास्वी ठरलेले आहे.

१. यासंबंधी म. म. द. वा. पोतदार यांनी सांगितलेली माहिती अशी : सुमारे १९१२ साली इतिहासाचार्य राजवाडे यांनी पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत व्याख्यान देऊन नागरिकांच्या हक्क-संरक्षणासाठी निरनिराळी मंडळे स्थापावी, अशी कल्पना मांडली. तदनुसार पुण्यात एक 'आरोग्यमंडळ' निघाले होते. त्याचे कार्यवाह दत्तात्रय हरी भट हे वकील गृहस्थ होते. ते दर रविवारी शहरात फिरून आरोग्यदृष्ट्या पाहाणी करीत. त्यांच्या पाहाणीची प्रतिवृत्ते 'ज्ञानप्रकाशा'त प्रसिद्ध होत असत.
२. ही शाळकराच्या बोळातल्या एका उपाहारगृहातली मुलगी होती, अशी माहिती वाईचे डॉ. प्र. शं. मराठे यांनी सांगितली.

पण या कवितेवरील डॉ. माधवराव पटवर्धनांचा अभिप्राय काहीसा प्रतिकूल आहे. ते म्हणतात, “...पहिल्याच श्लोकांतील पहिल्या तीन ओळींतच विडंबन समाप्त होतें; मग पुढे तें विडंबन केशवकुमारांना झेपेना कीं काय कोण जाणे ? एकंदरीने ही कविता स्वतंत्र विनोदीच मानावी लागते.” (काव्यविहार, पुणे १९४७, पृ. १६५) माधवरावांचे हे मत म्हणजे अर्धसत्य आहे. स्वतंत्र विनोदी कविता म्हणून ती अस्वाद्य होते, हे खरेच आहे. वि. वा. भिडे यांचा खाजगी उमाळा व त्याला पाट (परीवाह) फोडणारी संस्कृतप्रचुर रचना ही ताळालिक निमित्त असून सामूहिक दृष्ट्या ही कविता म्हणजे तत्कालीन कंठाळी विलापिकांचे विडंबन आहे, हे त्यांनी ध्यानात घेतलेले नाही. भिडे-शैली विडंबन हा एक स्तर, विलापिका-विडंबन हा दुसरा स्तर आणि स्वतंत्र विनोदी कविता हा तिसरा व्यापक स्तर असे तीन स्तर या कवितेला आहेत. माधवरावांनी दुसरा स्तर दुर्लक्षित आहे.

इयामले— : केशवकुमारांच्या विडंबनपटुत्वाचा एक उत्कृष्ट नमुना अशी ही कविता. एखाद्या पंचाक्षन्याने स्वतःला तात्पुरते झपाटून घेऊन एखाद्या झपाटलेल्या झाडाचे भूत उत्तरावे, तसा प्रकार इथे झालेला आहे. विरोधी भक्तीन्या पातळीवर केशवकुमार प्रथम माधव जूलियनांकडे आकर्षिले गेले. त्यांनी म्हटले आहे, “...तिच्या (माधव जूलियनांच्या कवितेच्या) विक्षिप्त शब्दभूषेमुळे आणि तन्हे-वार्डेक छपाईमुळे ती विशेष हास्यास्पद वाटत होती. ‘वन्दे त्वमेकम् अल्लाहु अकब्र’ हा, डोक्यावर पगडी आणि कमरेला लुंगी नेसलेल्या त्यांच्या त्या वेळच्या काव्याचा, एकच विक्षिप्त नमुना माझ्या म्हणण्याची सत्यता पटवून व्यावयास पुरेसा आहे.” (“मी विडंबनकार कसा झालो ?” परिशिष्ट ३, पृ० १४७ पहा.) झटकन् डोळ्यावर याव्यात अशा बटवटीत लकडी माधव जूलियनांच्या प्रारंभीन्या कवितेत किल्येक होत्या, यात संशय नाही. पण केशवकुमार केवळ बाहांगावरच थवकले नाहीत. त्यांच्या कवित्वाच्या बाब्य विचित्र वेशाचा वेध घेता घेता ते त्यांच्या व्यक्तित्वाच्या अंतरंगाशी जाऊन भिडले, होता होता माधव जूलियनमय झाले नि त्या तशा अवस्थेतच बहुधा हे विडंबन अवतरले. मा. जूलियनांच्या कवितेच्या बाह्यांगी आणि अंतरंगी लकडी विडंबनकाराच्या कल्पक विनोदबुद्धीत घोकून जे अद्भुत रसायन तयार झाले, तेच हे विडंबनगीत !

केवळ बाब्य शब्दकला तुलनात्मक रीतीने पाहिली, तर या एका विडंबन-गीतात मा. जूलियनांच्या पंचवीसीसी तरी कवितांतले खास शब्दप्रयोग लगासी लावलेले दिसून येतील. परंतु शब्दकलेवरोवर गळलाचा घाट, त्याची लय आणि त्याचा आशय यांचा विचार केल्यास ‘इयामले—’ किंवा ‘महाराष्ट्र साहित्य, पु. ४

अं. १' मधील नमुन्याचे दहावे गजल आणि 'सद्गुगमुंदरी' (उषा, पृ० ४३/४४) किंवा 'महाराष्ट्र साहित्य'च्या त्याच अंकातील नमुन्याचे पंधरावे गजल, या दोन कवितांचे यात प्रामुख्याने विडंबन केलेले दिग्मूळ येईल. त्याचप्रमाणे 'राजकन्येस जोहार' (मधुमाष्व, पृ० ६६) व 'सानुली' (किंवा म. साहित्य, ग. क्र० १६) या गजलांच्या अपरिष्कृत संहितेतील विशेषांचे पडसाद्ही त्यात उमटलेले दिसतील.

'झेंदूच्या फुलां'च्या १ ल्या आवृत्तीतील या विडंबनगीताची संहिता आणि पुढील आवृत्त्यांतील संहिता यांत काही फरक आढळून येतो. तो फरक असा :

१ ली आवृत्ती

...मी तों फकीर वटोदरी !

मी गच्छचे रण निर्जळी

—नंतरच्या आवृत्त्या

मी तों फकीर कलन्दरी !

मैदान मी थरपार्करी

...पैटीस तूं, कटलेट मी

ऑम्लेट मी, तूं सागुती

कान्देबाटे-भात मी !

मुर्गी विन्यानी तूं तरी.

...वे भाकी, वे खापरी

...ताम्बूल वे, आम्बील वे,

बासुनि आणि शिरापुरी

वे भाकी, वे खापरी !

परि शाङ्करी करुण करी

किति थाम्बु मी ? म्हण 'होय' ना

थाम्बीव ही कसवेगिरी.

खचली उमेद वरें उरी,

बन्दा तुला मुजरा करी

क्षिडकासुनी मजला परी

सोहून दे जादुगिरी !

मत्प्रोतिचा न 'खिमा' करी !

पहिल्या आवृत्तीत विडंबनकर्त्यांचे नाव 'मौलाना अह्माउद्दीन खिलजी' असे दिलेले होते, ते पुढील आवृत्त्यांतून गाठले आहे. 'इस्तंबुली अबीर मी' हा पहिल्या दोन आवृत्त्यांत आढळणारा पाठ 'इस्तंबुलीय अबीर मी' असा तिसऱ्या आवृत्तीपासून, वृत्तमुखार्थ सुधारला आहे. पैटीस-सागुती-विन्यानी ह. अभक्ष्य-भक्षण विशेष व त्यांवरील 'सोराबजी' संबंधीची टीप द्वितीयावृत्तीपासूनची भर आहे. ही भर पडण्याचे कारण असे दिसते की १९२६ साली प्रसिद्ध झालेल्या मा. ज्यूलियनांच्या 'विरहतरंग'च्या प्रथमावृत्तीत अभक्ष्यभक्षणाचा उल्लेख आला होता. उदा : - तात्या फार उदार ते न कवटे वा स्पर्शती सागुती। गोडी तूं नव लावितां संवय ती लागे मला मागुती (तरंग २२ श्लो. १५२). किंवा असेही असेल की मा. ज्यूलियनांच्या नायकाला ही जरी अभक्ष्यभक्षणाची गोडी लागली, तद्रुतच 'झेंदूच्या फुलां'च्या २ च्या आवृत्तीच्या काळापर्यंत (१९३०) विडंबन-काराचीही या अभक्ष्यविशेषांशी उत्तम जानपद्धान झाली असावी. कारणे काहीही

असोत, पहिल्या आवृत्तीतील सोबळ्या ‘वासुन्दि आणि शिरापुरी’पेक्षा मुर्गी-विज्ञानी हे अभक्ष्य पदार्थ विडंबनाच्या फार्शी अंगाला बाळसेदार बनविष्यास कारणीभूत झाले आहेत. पूर्वीचे ‘कन्ठचं रण’ भारतीय होते; फार्शी वाटत नव्हते. त्यापेक्षा ‘थरपार्करी मैदान’ सिधपलीकडे आहे. शिवाय ते विस्तृत आणि जगात कोरडे म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे त्याच्या उल्लेखाने नादमयते-बरोवर फारशीमयता आणि अर्थवनताही वाढली आहे. ‘किति थाम्बु मी। म्हण ‘होय’ ना’ या बदलेल्या चरणांनी भावनेची आर्तता वाढलेली असून शिवाय ते ‘मज आपला म्हण की अतां। तुजवांचुनी दुनिया सुनी’ (‘सहधर्मिणीस,’ मधुमाधव, पृ. ६९) या चरणांचे स्मरण करून देणारे आहेत. पहिल्या दोन आवृत्त्यांमधील वृत्तविषयक नोंद ‘तुङ्गभद्रा, मिथुनराशी, मध्यनाडी, राक्षसगणी’ अशी होती. तीमधील ‘मध्यनाडी’ हा असभ्य शब्द पुढील आवृत्त्यांतून गाळलेला आहे. १ ल्या आवृत्तीतील ‘वटोदरी’ (वटोद्याचा) हा वैयक्तिक संदर्भसूचक शब्द काढून टाकून त्याच्या जागी ‘कलन्दरी’ असा फार्शी बाजाला साजाणारा शब्द योजण्यात आलेला आहे. ‘तू मद्रदेशिय श्यामला’ हे मा. जूलियनांचे वरदा नायझू-प्रकरण सुचविणारे शब्द मात्र पहिल्या आवृत्तीपासून कायम ठेविलेले आहेत. ‘शाइकरी’ या शब्दाचा संवंध मा. जूलियनांच्या प्रेयसीशी जोडण्याचा तर्क करावासा वाटतो, परंतु ‘शाइकरी करुणाकरी’ हे वहुधा ‘जय शंकरा। करुणाकरा’ सारख्या एखादा जुन्या नांदीच्या पदाचे प्रतिध्वनी असावेत.

केशवकुमारांच्या विडंबनकलेची चातुरी अधिक चांगल्या रीतीने स्पष्ट व्हावी म्हणून ‘श्यामले—’ या विडंबनातील पाठ आणि मा. जूलियनांच्या काव्यातील तत्सम पाठ समोरासमोर मांडण्याचा येथे प्रयत्न केला आहे:

केशवकुमार

१. अळ्ळा घरींची तूं परी
२. मी तों फकीर वटोदरी
३. तूं भ्रमि पिकाळ गुर्जरी
४. वैडोल वक त्रिकोण मी
५. तूं लम्बवर्तुळ गे परी
६. तूं वाटली कितीही जरी।
मज वाटसी पण छोकरी,

मा. जूलियन

१. बेहस्तांतिल परी (‘कौमार्यस्मित’)
२. बनलों फकीर कवीर मी (‘सद्गुणसुंदरी’)
३. गुजराथेच्या सुपीक उंची तस जमीनीवरी (‘वाग्यत मोहिनी’)
४. तेदा कुरुप मी... (‘पुजारी’, गजलांजली, पृ. ९०)
५. तव लंबवर्तुळ चेहरा (‘सद्गुणसुंदरी’)
६. जरि यौवनीं शिरलीस चव्वल पाउली तरि लाडके मज तूं सदैवच तान्हुली

- जरि मूळ हें कमरेवरी ।
तरि तू मला छक्कुल्यापरी !
गांसीर्य आणि वयस्कता !
जरि ही तुझ्या मुखब्बावरी,
स्मरते मला तव सानुली !
मूर्ती मनोहर पर्करी !
७. लव हांसरी, लव लाजरी
८. चिनि मातिची जयुं बाहुली
९. मऊ शुभ सफेत नि पांढरी
१०. तू दोन इंच जरी दुरी,
फलीङ्गा भाससि गे परी
११. चल श्यामले, म्हणुनी घरी
बसु खेटुनी जवळी तरी ।
१२. घे भाकरी, घे खापरी
१३. बन्दा तुला मुजरा करी
- बघुनी तुला म्हणतों विमोहुनि सानुली
(महाराष्ट्रसाहित्य, 'गजल क्र. १६')
नवतींत बालिशता जरा— ('सद्गुणसुंदरी')
७. लव हांसरी; लव लाजरी ('सद्गुणसुंदरी')
८. प्रिय तू मला जशी या नव्या मम शैशवां
नवहती तुला कर्दिं शैशवां तशि बाहुली
(म. साहित्य, 'गजल १६')
९. सित कान्ति किंचित आरुणी
('सद्गुणसुंदरी')
१०. किती मैल अंतर राहिले अपुल्यात
यौवनमज्जरी ('सद्गुणसुंदरी')
११. बसु, हसु, रसु... जवळ ये
बेहस्तांतिल परी ('कौमार्यस्मित')
१२. दे भाकरी, दे खापरी
(म. साहित्य, 'गजल क्र. १०')
१३. बन्दा तुशी सेवा करी
(म. साहित्य, 'गजल १०')
विडंबनगीताचे तोंडच किती झकास फुटले आहे ! 'तू छोकरी नहि सुन्दरी' या सलामीच्या चरणातच, अर्थात् मुरडण्यासाठी 'नहि' शब्द योजण्याची मा. जूलियनांची जी तन्हेवाईक लवक होती, तिचे झकास विडंबन झाले आहे. या पहिल्या फटक्याचा परिणामही झालेला दिसेल. त्यांच्या 'सद्गुणसुंदरी' त असे—
नजरेंत जादुगिरी पुरी, अनुरागवर्धक माधुरी
नहि मत मादक आसुरी, नहि तीक्ष्ण मारक खज्जरी.
'नहि'युक्त चरण होते. पुढे 'गजलांजली' त ह्या कवितेचे शीर्षिक 'मानस-सुन्दरी' असे दिलेले असून प्रस्तुत चरणांतील 'नहि'च्या जागी 'नच' असा फरक केलेला आहे.
मा. जूलियनांच्या 'श्यामले—'मध्ये 'दे भाकरी, दे खापरी !' असा देकार आहे, तर विडंबनात 'घे भाकरी, घे खापरी !' असा घेकार आहे. तसेच एकेचाळीस

देऊं नको तूं चुम्बनें, देऊं नको आलिड्गनें
 देऊं नको तूं दर्शनें, प्रीती तरी मी नावरीं
 हे मञ्जुले, हे स्वाकुले, हे हृत्प्रमे, हे दुर्लभे,
 हे कामिनी, हे मानिनी, येऊं नको तूं पञ्चरीं.

अशा रीतीची पदपुनरावृत्ती आणि एकारान्ताचे वाहुत्य पहिलीत आहे. विडंबनात हीन्ह लय पकडून ‘गाडगे, माडगे, वाडगे’ यासारख्या हास्यास्पद एकारान्तांची गर्दी उडवून दिलेली आहे. माधव जूलियनी गळलांत्चा प्रतिभास निर्माण करण्याच्या दृश्यीने विडंबनामधील आणखी एक गोष्ट साहाय्यभूत होते. काबुली हिंग, कंदाहरी अक्रोड, सहान्यातील खर्जुरी, इस्तंबुलीय अबीर, थरपार्करी मैदान यांच्या निमित्ताने मुसलमानी मुलखात मुशाफिरी होऊन विडंबनाच्या फारशी वातावरणाला गडदपणा येतो. माधव जूलियनांच्या गळलांतून आढळणारी आणखी एक खास लवक अशी की, त्यातला नायक वा प्रियकर स्वतःकडे ऊनोक्तीने अतिशय कमीपणा घेत असतो व प्रेयसीला अत्युक्तीने हरभन्याच्या झाडावर चढवीत असतो. त्यातून ‘मी असुक, तर तूं तमुक’ अशी विरोधगुणन्यासी वर्णने त्यांच्या कवितेत वारंवार भेटात. उदा. :

मी भक्त भिकारी, तर राणी कमला तूं
 चुम्बू मजला दे तरि घोळकिनारी ('रानकिशोरी')
 कुठें भण्डग खुळा मी, कुठें रमा ललिता!
 अमोल कौसुभ तूं, मी भिकार काचमणी. ('अगोट')
 असे ना हीन मी प्राणी? न पर्वा, तूं महाराणी. ('तुळा मी, तूळी हो माझी')
 जुई तूं, मी न परी मोगरा। न मी विख्यात कुणी मोहरा. ('कौमार्य-स्मित')
 मोर कुठें तो, कुठें पारवा
 व्याध कुठें तो, कुठें काजवा ('राजकन्येस जोहार')
 कुठें मी काजवा या भूतलींचा। कुठें तारा सिथेर जां अन्तरालीं
 कुठें, कोर्पांत मी माझ्या तृणाच्या। कुठें तूं तुळ्या ऐने महालीं.
 कुठें एकादशी माझी सदाची। कुठें रात्री तुळी गाजे दिवाळी ('हेमन्त')
 या 'मी-नूं' विषयक कल्पनांच्या विडंबनात केशवकुमारांनी 'वेसूर राठ सुनीत मी' कविता 'चतुरदशा तूं खरी' अशी निरर्थकतेसुलेच सामिप्राय झालेली गंमतीची कल्पना लढविली आहे. मा. जूलियनांच्या रचनेतसुद्धा अशा अचेतनावरील तरल कल्पना आटवून येतात :
 पुसेल कोण मला? ख्याल भावमन्थर मी।
 हळूच हृत्सुमर्नी नाच परी तूं ठुमरी ('ठुमरी')

देवी, व्यज्ञन मी स्वराविण तुळ्या होऊं कसा अक्षर।

(तुटलेले दुवे, '१० वे सुनीत')

'विरहतरंगा' तही 'मी-तूं' ची वर्गने येतात. उदा०-'तूं माझी धृवतारका'... इ. (तरंग १३ श्लोक १३). विडंबनातील 'काळा कडा मी फत्तरी' याचे नाते 'हा ताशीव कडा उभा' ('शेवटल्या भेटीस', सधुमाधव, पु. ६७) या चरणा पेक्षा 'मी राङ्गाडा फत्तर' (विरहतरंग, त० २९, श्लो० २०४) या चरणाशी जुळोते. तसेच 'आषाढिंचा अंधार मी' या ओळीशी 'आषाढामधल्या प्रदोषसमर्थी' (विरहतरंग, त० २०, श्लो० १२९) हा चरण जमतो. 'विरहतरंगा'चे प्रकाशन व्हायला विलंब लगल्याची वस्तुस्थिती ध्यानात घेतल्यास प्रस्तुत विडंबनरचनेपूर्वी 'विरहतरंगा'चे हस्तलिखित पुण्याच्या कविवरुळात प्रस्तुत झालेले असावे, असा तर्क करता येतो. माधव जूलियनी टांकसाळीतल्या शब्दप्रयोगांचा या विडंबनात किती मोळ्या प्रमाणावर उपयोग करण्यात आलेला आहे, हे पुढील तुलनेवरून दिसून येईल :

केशवकुमार

मा. जुलियन्

ताशीव	ताशीव (कडा—'शेवटल्या भेटीस') चोपीव (लगडे), दाबीव (हिवळी)
पिकाळ	तपाळ ('दोन विमूति')—हा शब्द व्युत्पत्तीसह टीपेत दिलेलाच आहे.), लवाळ (दृष्टी), छायाळ.
कुद्रती	कुद्रती (कुद्रती रूप लावण्य—'मराठी मायबोली')
फाल्युनी	फाल्युनी (फाल्युनी ये तुळ्या डोळ्यांत शांती—म. साहित्य, 'ग० क० ६')
लक्तरी	लक्तर (हिच्या लक्तरांची असे लाज आम्हां—'मराठी मायबोली')
काश्मीरी	काश्मीर (तुळ्या काश्मीर हो उत्कुळ गार्ली—'हेमन्त')
कावरी वावरी	कावरे वावरे ('भाविक हुर्द्वार')
अल्लाहु अक्बर	'अल्लाहु अक्बर'
गाडगे—माडगे	भांडगी...दांडगी (म. साहित्य, 'ग० क० ६')

येथवर दिलेल्या तुलनात्मक विवेचनावरून हे ध्यानात येऊन चुकलेच असेल की, या विडंबनगीतात मा. जूलियनांच्या शब्दकल्पेचे वा वहिरंगाचेच नव्हे, तर अंतरंगाचे आणि प्रेमविषयक कल्पनांचेही विडंबन साधलेले आहे.

श्री. विष्णुराव घाटे यांनी माधवराव पटवर्धनांच्या प्रेमविषयक कल्पनेचे अतिशय मार्मिक विश्लेषण आपल्या आत्मचरित्रात केले आहे. (दिवस असे होते, मुंबई १९६१, पृ० ३५५-३६१) त्यात त्यांनी माधव जूलियनांच्या जीवनातील व काव्यातील प्रेमकल्पनेचा तन्हेवाईकपणा थोडक्यात पण उत्तम रीतीने स्पष्ट

केला आहे. त्यांच्या विवेचनाचा आशय असा : माधवरावांची प्रेमविषयक कल्पना इंद्रियसापेक्ष नव्हती. वयात अलेली तसणी त्यांना वाळिका वाटे. वाळिकांच्या अर्धोन्नत उरोजांकडे ते वत्सल भावनेने पाहात. काव्यात पुलांच्या वळणावर दिसणारी हाडामासाची तसणी त्यांना हवी होती. तरीपण त्यांच्या प्रीतीला भक्तीचे रूप होते. प्रियाराधना ही त्यांची नैष्ठिक पूजा होती. इराणी कवितांचा अनुवाद करता करता त्यांच्या प्रीतिकल्पनेत शारणगतीची भावना आलेली होती. प्रेयसीला दुरुन पुजायचे असे अशारीरी प्रेम त्यांना अभिषेत होते. बडोद्रातील वास्तव्यातल्या माताभगिनींच्या भूमिकांच्या मानाने 'वरदे'ला माधवराव 'स्नेही' समजत, ही अभिनंदनीय प्रगती होती. 'श्यामले-' ह्या माधव जूलियनांच्या कवितेतील चरण उद्घृत करून घाण्यांनी पुढे म्हटले आहे, "...प्राचीन काळापासून संभोगप्रधान प्रीतीचा वारसा आला होता. साहजिकच माधवरावांच्या या तन्हेवाईक प्रेमगीतांची 'झेंडूच्या फुलं' त टवाळकी झाली." (पृ. ३५६) ✓

माधव जूलियन यांच्या प्रेमविषयक कल्पनेचा हा तन्हेवाईकपणा त्यांच्या कवितेतील उदाहरणे घेतल्याने अधिक स्पष्ट व्हावा. 'गजलाञ्जली'च्या 'आतमनिवेदना'त त्यांनी म्हटले आहे, 'कुंभ इराणी घाटाचे मी घडिले.' त्यांचे हे म्हणणे खरेच आहे. अभिव्यक्तीच नव्हे; तर त्यांच्या प्रेमकवितेचा आशयही फारशीमय वनलेला होता. त्यांच्या प्रेमगीतांचा नायक प्रेयसी दुष्प्राप्य असल्याने तिला दुरुन पुजणारा पण 'निराशेतही समाधान' मानणारा असतो. 'हड्डी प्रेम'मध्ये 'दीपतंगा' ची कल्पनाही त्यांनी मांडली आहे. तो विरहाने अणू अणू जळतो, पण त्यातच त्याला समाधान आहे. त्यांची नायिका उत्कुळ मिजाशीत पदन्यास करते व त्या वेळी तिच्या मार्गात किंतीतरी विचारे आषक तरुण लोळण घेतात. कधी नायिकाच्या 'अज, भीरु गांवठी' मनाला 'प्रेमशास्त्राचे धडे' तिने शिकविलेले असतात. प्रियकर भणंग भिकारी, बंदा दास, भोला-खुळा असतो; प्रेयसी उंचावर असते. ती आयने महालात असताना प्रियकर उन्हात तिष्ठत असतो. तिच्यापुढे रत्नमोत्यांचे नजराणे येत असतात. हा तिच्या भिंतीवर पडलेल्या सावलीच्या दर्शनातही समाधान मानतो. तिची निरामय दृष्टी त्याला दुरुन आश्रय सुचविते. चोरख्याप्रमाणे तिच्या पायरीची धूळ भाढी लावण्यात तो धन्यता मानतो. ती जणू महाराणी असते व तिच्या वस्त्राचा किनारी घोळ चुंबिता आला, तरी तो ते भाग्याचे समजतो. ती अधिकारी असते, तिने काहीही केले, तरी तिला माफ असते. वृक्षवळीचा दाखलाही मा. जूलियनांनी असा उल्या दिला आहे: 'वळरी वृक्षास आलिङ्गूनि शृंगारी तशी। सावरी त्यास, मला कां त्वां नये गे सावरू?' (म. साहित्य, ग. क्र. ९) माधव जूलियनांच्या कवितेतील नायिका कर्तीकरविती असते. ती देवता, महाराणी,

राजकन्या, अधिकारी, मालक अशी कोणीतरी असते तर नायकाची भूमिका भर्त, वंदी, दास वा सेवकाची असते. 'अर्जी' करणे हे त्याचे काम; मंजुरी तिच्या हाती. या भावनेतूनच 'तूं' बदल 'स्वर्गीय' वर्णने निष्पन्न झाली आणि 'मी' कडे भुईवर लोळण घेणारा कमीपणा आला. ही टोकाची अतिरेकी वृत्ती केशव-कुमारांच्या विडंबक प्रतिभेला खाद्य पुरवती झाली. असे उत्तेजक खाद्य मिळताच ते कल्यकतापूर्ण अतिशयोक्तीच्या घोड्यावर स्वार झाले. हैदोस-अल्हाहु अक्वर, अशी समुद्र-रसनिर्झरी, कन्दाहरी अक्रोड-सहान्यातील खरुंरी, माजूम-याकुती, अवीर-कस्तुरी, घोंगडे-मखमूल या फार्शी वाजांच्या उपमानांच्या जोडीला त्यांनी हिंग-मिरी, पिढ्यातला वेवडा-व्हिस्कीतली माधुरी, काडेचिराईत-खडीसाखर, कांदे-बगटे भात-मुर्गीविन्यानी अशी विक्षित उपमाने मांडून या 'मी-तूं' पणाची पुरती बोळवण करून टाकली !

माधव जूलियनांच्या काही प्रेमविषयक गळलांचे मूळ त्यांच्या जीवनात शोधता येते. तारुण्यात त्यांना ज्या वाल-तरुण छियांचे आकर्षण वाटले, त्यांच्याविषयीच्या त्यांच्या भावना कशा लोकविलक्षण होत्या, हे श्री. घाण्यांच्या विवेचनावरून दिसून आलेच आहे. ते अशा छियांपैकी कुणास आई, कुणास बहीण, तर कुणास मैत्रीण मानीत. स्त्रीपुरुषांमधील मैत्री कामुकताविरहित असण्यावर त्यांचा कटाक्ष दिसतो. त्यांच्या नायकाला स्त्रीपुरुषात कामुक नाते असावे, ही गोष्टच उफराटी वाटते व असले मत कानींही पडणार नाही, अशा दूरच्या ठिकाणी चल, असे तो आपल्या राणीला-प्रेयसीला म्हणतो. ('तेथें चल राणी'). त्यांच्या प्रारंभीच्या गळलांत काही 'कौमारगीते' आहेत, तर काही यौवनगीते आहेत. त्यांच्या कौमारगीतांतून निरागस भावाभिव्यक्तीसाठी योजलेत्या भाषेला आशुकमाशुकाचा वास येतो, तर उलट यौवनगीतांतील शब्दक्लेतून व्यक्त झालेली भावाभिव्यक्ती निरागसतेकडे झुकणारी असते. वालिकेचे लाघव त्यांच्या नायकाला 'माशुक' वाटते ('हांस वालिके'), तर नजरेत 'अनुरागवर्धक माधुरी' असणांच्या यौवनमंजरीच्या 'नवतीत...वालिशाता' दिसते ('सद्गुणसुन्दरी'). वेहस्तांतील परीला 'बसुं, हंसूं, रसूं, कुजवुं', जिवींच्या गुजा। श्रमूं अन्योन्यांसाठी, उद्धूं, बागदूं परी। जवळ ये' असे म्हणत असताही तो तिला 'धाकुटी बहिण तूं, अन् मी भाऊ तुझा' असेच मानीत असतो ('कौमार्यस्मित'). यौवनात चंचल पावलांनी शिरणारी तरुणी त्याला 'सदैवच तान्हुली' वाटते. तो तिला 'सोनुली' संबोधितो. त्याच्या 'नव्या शैशवीं' ती त्याला 'बाहुली'सारखी प्रिय वायते (महाराष्ट्र साहित्य, ग. क्र. १६) प्रेमभावनेची ही विक्षित अभिव्यक्ती विडंबन-काराचे भक्ष्य व्हावी, हे साहजिकच. यामुळेच केशवकुमारांच्या कवितेत 'छोकरी',

‘बाल चिचुन्दरी’, ‘सानुले’, ‘छकुले’, ‘चिनिमातीची बाहुली’ हे शब्दप्रयोग अले आणि

जरि मूळ या कमरेवरी। तरि तूं मला छकुल्यापरी

गांभीर्य आणि वयस्कता। जरि हीं तुझ्या मुखञ्चावरी

स्परते मला तव सानुली। मूर्ती मनोहर पर्की

हे विसंगत वाटणाऱ्या भावाभिव्यक्तीच्या मर्मावर बोट ठेवणारे चपखल विडंबन सिद्ध झाले.

या विडंबनगीताच्या नायकाने ‘श्यामले’ला फिरून (पुन्हा) तो ‘निर्दोष’ आणि ‘द्युमा’ पापा देशील का?’ असा विनवणीवजा प्रश्न केला आहे. या प्रश्नाचा अन्वयार्थ माधव जूलियनांच्या चरित्रात आणि प्रारंभीच्या कवनांत लागण्यासारखा आहे. त्यांच्या बडोद्याच्या मैत्रिणीने त्यांच्यावर विविध नात्यांचे जे प्रयोग केले, त्यांची साधार हकीगत त्यांच्या चरित्रात वाचावयास मिळते (पहा - गं० दे० खानोल्कर, माधव जूलियन, दु० आ० मुंबई १९६८, पृ० ५४-५८). या नात्यांपैकी शेवटचे नाते ‘आई’ आणि ‘मूल’ असे होते. श्री. विष्णुराव घाटे यांची साक्ष अशीच आहे. ते म्हणतात, “तारुण्याच्या सीमारेषेवर प्रणयभावनांचा किंवित् थरथरता स्पर्श झाला तेव्हा बडोद्यास प्रेयसीला (माधवरावांनी) माता मानली आणि माता म्हणून तिची पूजा वांधली (दिवस असे होते, पृ० ३५४). याच काळातत्या एका पूर्णे उपलब्ध न झालेल्या कवितेत ‘मम मटामट गोड मुके कर्या। जननि! घेशिल? होइं अधीर मी!’ असे चरण आढळतात. आई-मूल या नात्याच्या काळातील अशांत एका प्रसंगाला अनुलक्ष्ण भाव. जूलियनांची एक कविता आहे. तिच्या रचनेचा दिनांक २६ ऑगस्ट १९१४ हा आहे. ‘आठवणारे पहिले चुम्बन’ या मथव्याखाली ती प्रसिद्ध झालेली आहे (मधुमाधव, पृ० ४१-४२). विडंबनात ‘निर्दोष, द्युमा पापा’ उल्लेखिला आहे, त्याचा संदर्भ या कवितेशी लावता येईल. या ‘चुम्बना’चा निर्देश ‘पापा’ या वात्सल्ययुक्त शब्दाने करण्यात व त्याला ‘निर्दोष’ आणि ‘द्युमा’ ही अन्वर्थक विशेषणे लावण्यात विडंबनकाराच्या वेरकीपणावरोबरच त्याच्या मार्मिकपणाचाही प्रत्यय पटल्यावाचून राहात नाही.

असे विडंबनकौशल्याचे अनेकानेक वारकावे या कवितेत आढळतात. अपरिचित फार्शी शब्दांची व कानाकोपन्यातत्या गांवद्द भराठी शब्दांची योजना, गज्जलाचा ताल आणि तोल, वृत्तविषयक तपशीलवार नोंदी, परसवर्णी लेखनाची व मुद्रणाची तळ्हा, ‘नहि’, ‘अन’ सारखे शब्द या वाच्य परिवेशातत्या लक्कीच नव्हेत, तर मा. जूलियनांच्या कवितेतले फार्शी वातावरण आणि ‘दे हाता या

चारणागता' छापाची प्रेमकल्पना हा अंतर्गत गाभाही या गीतात विडंवित झालेला दिसतो. एखाद्या कलाईडोस्कोप-यंत्रात घडावे, तद्रत या गीताच्या ओळी-ओळींत विडंबनचातुर्यांच्या विविध पैशऱ्याचे आरस्पानी दर्शन घडते.

पण त्यावरोवरच केशवकुमारांच्या जन्मजात, अन्चपल विनोदबुद्धीचा जो स्वतंत्र आणि विमुक्त विलास पाहायला मिळतो, तोसुद्धा तितकाच आकर्षक आहे. हे विडंबनगीत माधव जूलियन आणि त्यांचे कवित्व नजरेआढ करूनही अस्वाच्य होते. ते विडंबनविषयाची जितके बद्द आहे, तितकेच ते मुक्त आहे. नाही तर 'साष्टिंग नमस्कार'सारख्या 'दृश्य आणि श्राव्य' काव्यात त्याचा अंतर्भाव होऊ शकला नसता. रंगभूमीच्या वहुसंख्य प्रेक्षकांना हे गीत म्हटले जात असताना ते माधव जूलियनांचे विडंबन आहे, याची फारशी कल्पना नसते. आपल्यासमोर एक प्रेमवेडा कवी उभा आहे व तो आपल्या प्रेयसीवर वेफाट स्तुतिसुमनांचा वर्णाव करीत असताना विचित्र कल्पनांची उधळपट्टी करतो आहे, हाच भाव त्यांच्या मनात असतो. हे गीत योग्य ठसक्यात रंगमंचावर म्हटले गेले तर विनोदाचा नायगारा फुटावा तसे प्रेक्षक हास्याच्या महापुरात वाहून जातात. 'मी-नूं पण'च्या वोळवणीतल्या व्हारदार चरणाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांची लयट्टष्या तुलना करण्यासारखी आहे. त्यांतले काही चरण असे :

आषाढिंचा अंधार मी । तूं फाल्युनी मधुशर्वीरी
मी तीं पिठ्यांतिल बेवडा । व्हिस्कींतिली तूं माधुरी
काडेचिराइत मी कढू । तूं बालिका खडिसाखरी
बेडौल वक त्रिकोण मी । तूं लंबवर्तुल गे परी.

यांतल्या पूर्वार्धांची प्रत्यंना खूप चढवावी आणि उत्तरार्धात ती अल्गाद व आक-स्मिकपणे ठिली सोडावी. परिणामी हास्यस्फोट हट्टकून ठेवलेलाच. गाडगे, माडगे, वाडगे, वाल चिचुन्दरी, गुल्दरी, गुलचमन्, कटलेट, मुर्मी, विर्यानी, स्विमा इ. शब्दप्रयोगांमोवती मुळातच हास्यवल्य आहे. त्यात ते स्वर हेलावत, योग्य आविर्भावाने प्रेक्षकांत संक्रात झाले, तर त्यांची मौज दुणावते. माधुरी, मधुशर्वीरी, भर्जरी यांच्यावरोवर यमकापेक्षेच्या नात्याने चिचुन्दरी, गुल्दरी, सिल्वहरी आणि पर्की हे शब्द जेव्हा ठसक्यात उच्चारले जातात, तेव्हा तर विसंगतीची गंमत झाणरखी वाढते. विरोधी कल्पनांच्या ताणत्या-दिल्या लघीच्या हेलकाव्यानंतर 'घे गाडगे, घे माडगे । घे गुलचमन्, घे वाडगे ॥ ताम्बूल घे, आम्बील घे । घे भाकरी, घे खापरी' हा दौडणाऱ्या द्रुतलघीतला घेकार-घोपा येतो, नंतर 'किति थाम्बुं मी ? । म्हण 'होय' ना' अशी विलंवित नि व्याकुळ अजीजी येते आणि अखेर 'मत्तीतिचा न 'खिमा' करी' यांतील 'खिमा' शब्दासरखी

हास्यस्फोट होऊन गीत संपते. या गीतात असे लघीचे नाव्य ओतप्रोत भरलेले आहे, विक्षिप आणि विरोधी कल्पनांची खैरात आहे, अतिशयोक्तीचे गडद रंग आहेत. त्यामुळे ते हास्योत्पादक नाटकात सहज सामावून गेले. कारण माधव जूलियनांच्या विडंबनावाहेर त्याला एक भरवोस असा स्तर आहे आणि त्या स्तरावर एक स्वतंत्र विनोदी कविता म्हणून ते आस्वाच्य होते.

पाय घसरला तर— : झेंझूच्या फुलांच्या १ ल्या आवृत्तीत कविनाम ‘यशवंत, येरवडे’—सूचक ‘भगवंत, भांबुडे’ असे दिले आहे. पण ते फसवे आहे. ही कविता यशवंतांच्या कवितेचे विडंबन नसून गिरीशकृत ‘पाय घसरला तर’—(वीणाज्ञंकार, १९२२, पु. ३४-४३) या दीर्घ कवितेचे विडंबन आहे. एक भाऊ विधवा वहिणीवरोवर प्रतापगडसारख्या किळूच्याचा कडा चढून जात असतो. अवघड टोकावरून चालताना तो एकदम भलताच कातर प्रश्न वहिणीला विचारतो : ‘पाय घसरला तर—?’ विधवा ताई उद्घारते, “‘पाय घसरला तर आपल्या जिवाचें सोने होईल. कारण हिंदू विधवेला भवितव्यच नसते.’” त्यावर भाऊ ‘आपणास ताई कोण?’ म्हणून विचारतो. ताई म्हणते, “‘विधवांच्या उद्घाराच्या ख्येयाने यापुढे तू आपलं जीवन आणि काव्य व्यतीत कर.’” यानंतर दोघे एकमेकांना मिळ्या मारून रडतात. भक्तिरसाचा एवढा पूर येतो की तो अंवर भेदून जातो ! अति हळव्या भावनांचे अस्थानी प्रदर्शन करणारी ही कविता आहे. शिवाय निमित्तविषय आणि कवितेचा आशय यांतही भलताच दूरान्वय आहे, त्यामुळे केशवकुमारांच्या विडंबनबुद्धीला भक्ष्य मिळाले. त्यांनी तो प्रश्न व्यावहारिक पातळीवर आणून वहिनीकडून राजकारणी पण उनाड भावजींना रोखठोक उत्तर देवविले आहे: ‘पाय घसरला तर—’ वाजारात, वाटेत, समाजात, राजकारणात निराळे काहीच व्हायचे नाही; ‘छीः—थू’ होईल ! या कवितेखाली मिती दिली असून पुढे ‘टिळक पंचागाच्या आधारे’ अशी तिळा पुस्ती जोडली आहे. हे माडखोल्करांचे विडंबन दिसते. कारण ते आपल्या कवितांखाली आवर्जन मिती देत असत. (किरण, १९२३, पु. १७, २५, २६) ‘चुंवित’ शब्दावरील ‘याचा अर्थ फक्त ‘मुकाव्याने’ असाच करावा,’ ही मिस्किल टीप १ ल्या आवृत्तीत नव्हती. गिरीशांच्या मूळ कवितेतील काही चरण असे आहेत :

ये हळू जपूनच वाई । काठाची वघ ही खाई । बाजुला.

...हा सोसाच्याचा वारा

विकाळ भयंकर सारा । हा कडा

पाहसी ? तोल—

झेंझूचीं फूलें

अद्वेचाळीस

असा जाईल । असा जाईल.

घसरल्यावरी होईल । काय गे?

केशवकुमारकृत विंडवनात मूळ चालीचे वहुतांशी अनुकरण केलेले आहे. त्यात समकालीन राजकारणाचे पडसादही उमटविले आहेत :

विसरलात ‘मासनि मरणे

आणलेंत ‘घुसुनी रुसणे’ । बायकी

नादान । उघड होऊन । कौन्सिलांतून । मिरविण्या बघतां

तरि होउनि ‘छी: थू’ लाथा । मिळती ना ॥

वहिनीने कानउवाडणी करताच भाऊजींचा कंठ दाढून डोळ्यांत आसवेही येतात; ‘पण रुमाल नव्हता जवळी’—काय करणार? एकंदर सर्व गोंगायात्रून ‘घसरला पाय तर छी: थू’ हे शब्द (शनिवारवाड्याच्या) फुटक्या बुरजामधून वुमतात :

चिवड्याचे गाणे गरम

क्षणमात्रच पडलें नरम । तेधवां

तुम्ही जरी । जुन्या बाजारी । जाल कांधि तरी । ऐकाल,

‘घसरला पाय तर ‘छी: थू’ होईल,’

केशवकुमारांचा हा मिस्किल शेवट मूळ कवितेतील हल्द्या गहिवराचा फुगा अलगद फोडणारा आहे.

नवरसमंजरी : या विंडवन-खंडकाव्याची कल्पना ‘नवरसमंजरी’ (हृदयतरंग, पु. २, पृ. १११-१२१) या अनंततनयांच्या काव्यावरून सुचलेली आहे. मात्र त्याचा कटाक्ष खास अनंततनयांवर नाही. अनंततनयांनी ‘वत्सल’ सह दहा रसांवर रचना केली आहे; केशवकुमारांनी ‘भयानक’ वगळून व ‘वत्सल’ धरून नऊ रसांवर विंडवनकविता लिहिल्या आहेत, त्यांतील प्रसंगवर्णनात विविध रसांच्या आविर्भावाचा वाह्य देखावा असला, तरी सर्व रसांचे पर्यवसान हास्यातच होते. वास्तविक अनंततनयांनी रसप्रकरणासाठी निवडलेल्या प्रसंगांत औचित्याचा भंग झालेला आहे. काही काही प्रसंग तर महा विचित्र आणि वालिश आहेत. ‘भयानका’साठी ना. गोखल्यांची माफी तर ‘करुणा’साठी टिळक-आगरकरांची अंतिम भेट त्यांनी रावविली आहे. धन्वंतरीच्या कौशल्यामुळे एका रुणाल्यात गोदूताईचा गोविंदराव बनल्यांची बातमी त्यांनी ‘अद्भुता’साठी वेठीस धरली आहे. त्यांचा हास्यरस तर बीभत्सावर कडी करणारा आहे. आईच्या मृत्यूनंतर ‘मला आपल्या आईच्या जागी माना’ असे म्हणणाऱ्या आयाचायांपैकी एकजणही बायकोच्या मृत्यूनंतर ‘मला आपल्या बायकोच्या जागी माना’ असे म्हणण्यास सरसावत नाही, या चुटक्यावर त्यांच्या हास्यरसाची उभारणी झालेली आहे.

विवय असे चमत्कारिक आणि अनंततनयाची निवेदनशैलीही सुमारच. अशा स्थितीत लांच्या 'मंजरी'ची क्रमशः हजेरी घेण्याचा मोह केशवकुमारांना कसा ज्ञाला नाही, याचेच आश्र्वय वाटते! तेव्हा विडंबनात अनंततनयाचे अनुकरण अक्षरशः नाममात्रच आहे. केशवकुमारांचा कटाक्ष रसागणिक भिन्न भिन्न कर्वांवर आणि कविप्रवृत्तींवरच आहे.

शृंगाररस : एक शाहीर महाराणीपुढे काव्यगायनाची लांवण लावतो, राणी कंटाळते व वैतागून वेणीतला गजरा खाली टाकते, कवी तो कृपाप्रसाद समजतो व उच्चलून सेवाभावाने तिच्या हाती देतो, असा प्रसंग येथे दोन श्लोकांत वर्णिलेला आहे. १९२१ साली न. चिं. केळकरांच्या अध्यक्षतेखाली बडोद्यास साहित्यसंमेलन झाले, त्या वेळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (२७-१-२१) झालेल्या काव्यगायनात यशवंत कर्वांची 'रक्ताचे अर्ध' ही कविता विशेष गाजली होती. त्यांना बडोद्याच्या महाराणींसमोर ती कविता पुन्हा सायंकाळी म्हणावयाचा खास आग्रह झाला होता.^१ 'स्वांतंच्यलक्ष्मीस मुजरा' (यशोधन, ३ आ०, १९३३, पृ. ५६) ही यशवंतांची कविता या प्रसंगाला उद्देश्यनं रचलेली असावी. कवितेखाली स्थलकालाचा निर्देश 'बडोदे, ३०-१-२१' असा आहे. महाराष्ट्राच्या महालक्ष्मीस कवीने शाहिरी मुजरा केलेला असून तिच्या वेणीतला गजरा खाली पडल्यास तो आपण भावी यशाचा कौल मानू, असाच त्याचा भाव त्या कवितेत व्यक्त झालेला आहे. संस्थानाकडे आणि विशेषत: बडोदे संस्थानाकडे स्वातंच्याचे प्रतीक म्हणून पाहण्याची तल्कालीन प्रवृत्तीही या कवितेत प्रतिबिंवित झालेली आहे. ह्या सर्व भावातिवशतेत लघळ प्रेमवेडेपणाच्या छटा मिसळून केशवकुमारांनी यशवंतांच्या कवितेचे व तीत व्यक्त झालेल्या वृत्तीचे विडंबन केले आहे. 'दन्याखोऽन्यांतला आला कवी हा खास दर्वारा' या मूळ कवितेंतील ओळींची खूण केशवकुमारांच्या 'काव्याचें निजवाड घेउनि दन्याखोऽन्यांतला शाहिर' या पहिल्याच ओळीत पटते. 'किमर्थं नकले!' एवढेच शब्द कंसात घालण्यातली खुवी तळव विनोदबुद्धीची योतक आहे.

वीररस : हे एक नेटके सुनीत आहे. पहिल्या आवृत्तीतील 'जो तो सिंहच आपणांस म्हणुनी' या चरणार्धात २ च्या आवृत्तीपासून 'जो तो सिंहच आपणां म्हणुनी' असा किरकोळ पण अन्वर्थक बदल करण्यात आलेला आहे. मृगराज मृत होताच कोळवे स्वतःला शूर समजून त्याच्या मृतदेहाची विटंबना सुरु करतात,

१. इहावें मराठी साहित्यसंमेलन याचा अहवाल, प्रका० भ. व. पालेकर, बडोदे, १९२३, पृ. १७ व २१.

ही नीतिकथा त्यात गोवली आहे. केशवसुत—गोविदायजांसारखे कविप्रवर लक्ष्मीनाथावर टीकाखोरांनी त्यांच्या कवितांचे जे शब्दाच्छेदन सुरु केले, त्यात या कवितेचे उगमस्थान दिसते. यदाकदाचित ते तसे नसले, तरी हतप्रभ झालेल्या थोर व्यक्तीची खिली करू पाहणाऱ्या शुद्र भेकडांचे वीरविडंवन म्हणूनही हे अन्योक्तिरूप सुनीत परिणामकारक वाटते. कलाटणीच्या द्विपदीतील व्याजोक्ती किती जालीम उतरली आहे, पाहा :

दारोदार बघून वीर असले संतोष होतो जरी,
नाही मेकड मात्र कोणि उरला हें शत्य ढांचे उरी !

करुणरस : दिंडी वृत्तात रचलेल्या या विडंवनकवितेत प्रथम शाहीर, मग टीकाकार, नंतर स्तंभलेखक व अंती संन्याशी बनलेल्या एका बहुरूपी 'येरु'चे मर्मभेदक व्यक्तिचित्रण आहे. पहिल्या आवृत्तीतील मूळ संहितेत पुढे काही गाळागाळ करण्यात आलेली आहे. कवितेचा रोख ग. डॉ. माडखोलकरांवर आहे. 'येरु'च्या लेखनातील स्थित्यंतरे आणि माडखोलकरांच्या तत्कालीन जीवनातील खांदेपालट यात सारखेपणा आहे. 'जहालांचा तिखट भुरका' व 'मवाळांचा आळणी दूधभात' हे उल्लेख माडखोलकर केसरीसंस्था सोडून भारत-सेवक-समाजात रेले, त्याच्याशी जुळतात. "काळ घालवितो 'काव्यविनोदांत'" या चरणात माडखोलकर 'ज्ञानप्रकाशा'चे 'काव्यशास्त्रविनोद' सदर चालवीत, त्याचा निर्देश झालेला आहे. 'जें जें काहीं मनांत आले'। पूर्ण तुवां तें सर्वांह केले' ('मागणे,' किरण, पृ. २६) या माडखोलकरांच्या ओळींचे स्पष्ट प्रतिविनंब विडंवनातील 'मनीं आले तें होइ सर्व पूर्ण !' या चरणात पडलेले आहे. पहिल्या आवृत्तीतील खाजगी वाटणारे, विशेषतः पितृनिधनाच्या संदर्भातल्या २ श्लोकांत आलेले हृदयशूल्य उद्घेसू युद्धील आवृत्त्यातून गाळले आहेत. आधींच्या संहितेत केलेल्या बदलांची कल्पना खालील कोष्ठकावरून येईल :

१ ली आवृत्ती

मोठमोठयांच्या बसुनि कच्छपांत
बने मुत्सदी चार आठवऱ्यांत.
वरीं भेटाया थोर थोर येतीं,
तदा येरुला पडे एक खंती !
बाप तापाने तापुनी फणाणा
पडे शय्येवर मृत्युच्या उताणा !
होइ तेणे येरुला आडकाठी,
म्हणे 'याची बांधीन कधीं ताटी !'

—पुढील आवृत्त्या

मोठमोठयांच्या बसुनि कच्छपांत,
बने मुत्सदी चार आठवऱ्यांत !
लिहू लागे गंभीर 'लेखमाला'
'तीन खंडीं' जाहला 'बोलबाला' !

काळ आला तांतींडा धांवुनी तों;
(पितृभक्ताला देव मदत देतो !)

पडे दुःखाचें वत्र वर तुटून

येरु मुस्तद्वी डगमगे मुळीं न ! १०

मिळे निश्चिंती त्याचिया मनाला,

जोर आला मग राजकारणाला;

तोंच मागुनि दुदैव हाणि लाथ,

शिरे येरुच्या वतिशी घशांत ! ११

तसेच ‘देशभक्तीच्या आखाड्यात वीर’ यातील ‘आख्याड्यात’ ऐवजी
‘अखाड्यात’ अशी किरकोळ दुरुस्ती वृत्तमुखार्थ केलेली आहे.

कवितेतला काही भाग गाठल्याने विशेष फेर पडलेला नाही. कारण एकूण तिख्यातले थोडे तिखट काढले तरी उरते ते तिखटच असते ! या कवितेचे स्वरूप नुसते विडंबनात्मक नाही; ते तीव्र कुत्सात्मक आहे. विडंवित व्यक्तीची संपूर्ण यशोहानी व्हावी, असा तिच्यामारे हेतू आहे. मात्र याचाही उगम गुरुप्रेमातच होता. ‘आधुनिक कविपंचक’ (पुणे १९२१) या आपल्या ग्रंथात माडखोलकरांनी गोविंदाग्रजांच्या काही कवितांवर जे आक्षेप घेतले होते, ते केशवकुमारांसारख्या गडकन्यांच्या परम भक्ताला मानवण्याजोरे नव्हते. ‘हातिं वाळाच्या लागतां कुन्हाड ! जितें राहिल का एक तरी झाड ?’ हा सणसणीत येला त्यात्नच दिला गेला आहे. ‘अरुण’ कवितेचा नकलीपण वस्तुनिष्ठ व्याख्याने न दर्शवता माडखोलकरांनी छड्यापणे महटले होते, “ग्राह मुहूर्तावर भूपाळी आठविण्याचा प्रसंग गोविंदाग्रजांवर बहुधा सगळ्या हयातींत आला नसावा; मग प्रभातशोभेचें वर्णन साधणार कसें ?” (पु. ११९). कवितेतील ‘अमुक लोळतसे विछान्यांत भारी !’ या चरणाचा रोख माडखोलकरांच्या या टीकेवरच आहे. माडखोलकरांच्या वर उल्लेखिलेल्या ‘मागणे’ या कवितेत देवाला उद्देश्यन ‘परि मन अजुनिह शांत न झाले’ असें महटले आहे. त्याचेच पडसाद द्युमवीत केशवकुमारांनी ‘करुणरसा’चा शेवट वरवर प्रासादिक भासणाऱ्या अनुष्टुपात पुढीलप्रमाणे केलेला आहे :—

१. या संदर्भात आ. अव्यांनी माडखोलकरांना एके ठिकाणी प्रतिप्रश्नात्मक उत्तर दिले आहे, : “मी एका व्याख्यानांत त्यांना (माडखोलकरांना) उलट असा प्रश्न केला कीं ‘गडकरी उशिरां उठत हें तुम्हांला काय माहीत ? तुम्हांला काय त्यांचें अंथरूण गुंडाळायन्या कामावर कोणी नेमले होतें ?’—संपूर्ण गडकरी—‘प्रस्तावना’, पुणे १९६७, पृ. १४१.

देवा तो विश्वसंसार राहूं या राहिला तरी,
परी कारुण्यपूर्तीला धाच या मोक्ष लौकरी !

उपरोधाचा गाळीव अर्कच जणू या अंतीच्या द्विपदीत साठवलेला आहे.⁹

हास्यरस : खूप मोठा आव आणून व इतरांची उत्सुकता पराकोटीला नेऊन शेवटी साहित्यसागराच्या तळातून एक ‘तुटके सुनीत’ वर घेऊन येणाऱ्या शाहीर-पाणबुड्याचे नाभ्यपूर्ण चित्रण यात केलेले आहे. दुसऱ्या श्लोकातील शेवटच्या चरणातले ‘राही’ हे क्रियापद पुढे २ च्या आवृत्तीपासून ‘राहे’ असे केलेले आहे. हा बदल शैलीची समता राखण्यासाठी केलेला दिसतो.

सुनीतासारख्या छोट्या आवाकायाच्या काव्यप्रकाराला काव्यलेखनाची बहादुरी मानणाऱ्या (बहुधा रविकिरणी) संप्रदायाची यात थड्हा केलेली आहे. रत्नाकराच्या तळाशी कोणाला काय मिळाले, हे सांगण्याच्या ओघात “दैवें लाभत ‘वैजयंति’ही कुणा” असा उल्लेख करून कवीने आपल्या गुरुचा, गोविंदाग्रजांचा गौरव साधून घेतला आहे. ‘संपे संशयकाल मूठ उघडे भांडार सारें फुटे’ हा प्रासादिक चरण शैलीच्या दृष्टीने लक्षवेधक आहे. त्यात ‘विरुं लागले संशयजाल ! संपत ये विरहाचा काल’, ‘स्वर्मीचं भांडार उघडले’, ‘फुटले भांडार’, ‘कुणी उधळली मूठ’ हे बाल्कर्वींच्या ‘अरुण’, ‘फुलराणी’, ‘संध्यारजनी’ यांसारख्या कवितांतील शब्दप्रयोग एकरस होऊन गेलेले दिसतील. नाभ्यपूर्ण निवेदनाने आशयाची शीर्ग वाढवीत नेऊन अवेर ‘ओम् फस्’ करण्याचे विनोद-तंत्र केशवकुमारांना किंती अचूक साधलेले होते, ते या कवितेवरून दिसून येते :

मेलेले मुडदेहि ताठ उठले तात्काळ गतेंतुनी

दातांच्या कवव्या ‘सुनीत’ वदुनी हांसावया लागल्या !

हे शेवटचे चरण, रासवट शब्दांनी हास्योत्पादक प्रसंगाचे मूर्तिमंत चित्र रेखाटण्यात केशवकुमारांचा किंती हातखंडा होता, ह्याचा पुरेपूर प्रत्यय पटवतात.

१. माडखोलकरांची या कवितेत केलेली निर्देय कुचाळी त्या काळच्या गडकरी-भक्तांना फार रोचक वाटली होती, असे श्री. कृ. रा. परांजपे हे केशवकुमारांचे सहाध्यायी सांगतात. माडखोलकरादी रविकिरण संप्रदायी मंडळी स्वतःला आगरकरपंथी कद्दर सुधारक म्हणवीत असत. पितृनिधनामुळे माडखोलकरांना संन्याशाप्रमाणे क्षौरादी धर्मविधी करावे लागून तत्वन्युती पत्करावी लागली होती. त्यामुळे ‘भली खोड मोडली’ या जातीचे दुष्ट समाधान गडकरी-भक्तांना झाले होते. केशवकुमारांच्या ‘करुणरसा’त तेच मुखर झालेले होते.

वत्सलरस : या विडंबनात ८ दिंड्या आहेत. त्यांतून दोन संतकवींच्या^१ भेटीचे मासलेवाईंक वर्णन करण्यात आले आहे. प्रथम सलगीने सुरु झालेल्या या भेटीचे पर्यवसान अखेर एकमेकांच्या उरावर बसण्यात होते. उभय संतकवींच्या बाळलीलांचे तपशील विलक्षण खुलावटीने वर्णन केलेले आहेत. होता होता 'नको वर्णन तें ! करा कल्पनाच !' असा हास्यस्फोटक धक्का देऊन कवीने वात्सल्याची भरती आवरली आहे.

बीभत्सरस : एका कवीची प्रथम पत्नी दुँदैवाने मरण पावते. शोकावेगात तो 'तिच्या नावाची घेउनियां माळ ! क्रमिन आतां मी कसावसा काळ !' असे ठरवून पुनर्लंग न करण्याची प्रतिज्ञा करतो. पण लग्नाचा मोसम येताच लटपटतो. अखेर मृतपत्नीच्या स्वप्नदृष्टांतील तथाकथित आजेनुसार तो लग्नाची पुनरावृत्ती करतो. अशा 'भीष्म' कवीचे उपहासपूर्ण शब्दचित्र यात रेखाटले आहे. ७ व्या कवितेतील 'दुजा आहे का असा जर्गी जेठी' हा १ ल्या आवृत्तीतला चरण 'समाजाची नच त्यास लाज खोयी !' असा दुसऱ्या आवृत्तीपासून बदलण्यात आलेला आहे.

लेलेशास्त्र्यांच्या प्रस्तावनेत सदर कवीचे 'प्रियागुणस्मरणीवहादर' असे छऱ्या वर्णन आहे. विर्भातिले एके काळी गाजलेले कवी प्रा. ना. के. वेहेरे यांचे 'स्मरणी' (पुणे, १९१५) हे प्रथम पत्नीच्या निधनावरील काव्य आहे. त्याला रे. टिळकांची प्रस्तावना आहे. प्रथम पत्नीच्या निधनानंतर थोड्याच दिवसांत, 'स्मरणी'त व्यक्त झालेल्या भावना बाजूस राहून, प्रा. वेहेरे. यांचे पुनर्लंग घडून आले. वेहेरे यांची 'स्मरणी' ही काव्यकृती आणि पुनर्लग्नाची प्रत्यक्ष कृती

- प्रा. म. वा. धोंड यांनी उपरिनिर्दिष्ट व्याख्यानमालेत ही संतकवींची जोडी म्हणजे ह. भ. प. पांगारकर व नरहरशास्त्री खरशीकर यांची असावी असें सांगितले. लेलेशास्त्र्यांनी २ न्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत 'वत्सलरसाच्या डोहात डुवून शुंडायांनी बाललीला करणारे वृद्ध-तरुण वाढ्यमातंग' असा उल्लेख केलेला आहे. 'वृद्ध-तरुण' याचा अर्थ 'वृद्ध असूनही तरुण' असा घेतल्यास वरची जोडी जमेल असे वाटते; पण जोडीतला 'एक वृद्ध व एक तरुण' असा अर्थ केल्यास वरील जोडी जमेलसे वाटत नाही, खरशीकरशास्त्री हे काव्यरचना करण्यासाठी प्रसिद्ध नसल्यामुळे त्यांना यापैकी एक मानता येणार नाही, असा अभिप्राय म. म. पोतदारांनी व्यक्त केला. ही जोडी पांगारकर व गोविंदसुत (चिंचाळकर) अशी असू शकेल, असे एका जाणकारांनी सांगितले.

यावरच केशवकुमारांचा कटाक्ष आहे. प्रा. बेहेरे यांना गोविंदाग्रजसंप्रदायाच्या लोकग्रियेचे वैषम्य वाटत असे.^१ तसेच काही काळ ते 'केशवसुत' (वडिलांचे नाव 'केशव' असल्याने) या नावाने कविता करीत असत.^२ आपल्या उभय काव्यदैवतांशी अशी धृष्ट सलगी करणाऱ्या बेहेच्यांवर केशवकुमारांचा राग होता. या कवितेच्या रूपाने त्यांनी त्याला वाट करून दिलेली दिसते. इतर अनेक कवितांप्रमाणे याही कवितेचा शेवट महा मिस्किल आहे. तो असा :

दिसो कोणा 'बीमतसरस' हि यांत,

प्रेमगंगा परि असे आंत गुप !

रौद्ररस : यात कर्वीचे छायाचित्र घेण्याचा प्रसंग आहे. त्या वेळी अग्रमान कोणाचा, यावर लछालढी सुरु होते; सारे शाहीर 'पद्य' सोडून 'गद्य' वर व मग 'गद्य' सोडून 'गुदथा' वर कसे येतात, याचे खुमासदार वर्णन त्यात आहे. एकीकडे वृत्तपत्रीय प्रसिद्धीबद्दलचा आशाळभूतपणा आणि दुसरीकडे स्वतःला व्यास, वाल्मीकि, कालिदास म्हणवून घेणारा अहंकार या कविप्रवृत्तीचे दर्शन त्यात विदारक रीतीने घडते. 'एका सरस्वतीभवनातील अध्यक्षपदासंबंधी जी रणे' माजली होती, त्याचा उड्ढेल लेलेशास्त्र्यांनी केलेला आहे. त्यातल्या एकूण सुरावरून श्री महाराष्ट्र शारदामंदिरातील अनंततनयादी कविमंडळींची थड्डाच या कवितेतही अभिप्रेत दिसते.

अङ्गुतरस : यात अनेक कविप्रवृत्तीचा उपहास साधलेला आहे. निरक्षर पत्नीला कवयित्री बनविणे, काव्यगायनाच्या संधीसाठी टपून बसणे, 'सुनीत' सारख्या शब्दांवर रणे माजविणे, इतरांच्या शिष्यत्वाला 'नक्कल' ठरवून स्वतः मात्र 'अहो रूपम् अहो ध्वनिः'चा पाठपुरावा करणे, विश्ववंधुत्वाचा शाब्दिक आव आगून पायापलीकडे न पाहण्याइतके संकुचित राहणे या कवि-प्रवृत्ती अङ्गुत नव्हेत काय, असा केशवकुमारांचा रोकडा सवाल आहे.

कारकुनीचा छाप कपाळी | ... तरि दास्याची करी टवाळी

या कंडव्यांतील 'कारकुनीचा' हा शब्द तिसऱ्या आवृत्तीपासून 'गुलाम-

१. ना. के. बेहेरे, मोत्यांची माळ-'भूमिका', मुंबई १९३०, पृ. २९.
२. 'कवि व कवितादेवी' ही प्रा. बेहेच्यांची कविता 'केशवसुत' या नावाने (काव्यरत्नावाली, व. २९ अं. ६ (जून १९२९)) प्रसिद्ध झालेली होती, तर पुढे दोनच महिन्यांनी त्यांची 'आशेची निराशा' ही कविता 'ना. के. बेहेरे' या नावाने प्रसिद्ध झालेली आहे (काव्यरत्नावाली, व. २९ अं. ८ (ऑगस्ट १९२९)).

गिरिचा' असा बदलेला आहे. त्या शब्दाचा रोख यशवंतांवर असावा. ते कारकून होते, पण 'दास्या'चा निषेध करणाऱ्या त्यांच्या 'गुलामांचे गान्हाणे' आणि इतर शाहिरी कविता त्या काळी गाजल्या होत्या. पहिल्या आवृत्त्यांमधील 'कारकुनी'चा उल्लेख अनंततनयांना उद्देशून असावा.

शांतरस : बुद्धीचे 'अरबी' समुद्र, स्फूर्तीच्या गिरण्या, शाहिरांची कंपूशाही, काव्याची साताहिकी पैदास, वेचव सु (शु) नीतांचे भुंकणे यांसारख्या गोष्ठी बंद झाल्या तरच वाढ्यविश्वात 'शांतरस' येईल असा निर्वाळा या कवितेत देण्यात आलेला आहे. 'बुद्धी'वरोवर 'अरबी समुद्र' आणि 'स्फूर्ती'वरोवर 'गिरण्या' या विरोधी कल्पनासूचक शब्दांच्या सन्मुखविन्यासामुळे या वर्णनाला खुमारी आलेली आहे. 'सुनीता'तील 'सु' पुढे कंसात 'शु' घालून त्याला भुंकणाच्या क्रियेशी जोडण्यात केशवकुमारांच्या चपळ कोटिवाजपणाची चुणूक दिसते. 'काव्याची साताहिकी पैदास' हा उल्लेख 'ज्ञानप्रकाश'च्या साताहिक पुरवणीला उद्देशून केलेला दिसतो.

कवि आणि चोर : महाराष्ट्र-साहित्य-समेलनाचे १२ वे अधिवेशन श्री. कृ. कोल्हटकर यांच्या अध्यक्षतेखाली १९२७ साली पुण्यास भरले होते. अत्रे म्हणतात, "त्या संमेलनाच्या निमित्तानें कांहींतरी गंमत करावी म्हणून 'कवि आणि चोर' नांवाचें एक लहानसें खंडकाव्य मीं लिहिले. तें माझे मित्र 'विजय प्रेस'चे मालक आणि 'रत्नाकर' मासिकाचे चालक श्री. अनंत सखाराम ऊर्फ आपासोहेब गोखले यांनी छापून प्रसिद्ध केले. हें खंडकाव्य मीं माझ्या स्वतःच्या नांवानें प्रसिद्ध न करतां बाबूराव भाऊराव कोटिकर⁹ या योषणनावानें प्रसिद्ध केले." (कन्हेचे पाणी खं. १, पृ. ३३२). त्यानंतर १९३० सालच्या 'झेडूच्या फुलं'च्या २ च्या आवृत्तीत ते समाविष्ट झाले. द्वितीयावृत्तीच्या प्रस्तावनेत लेलेशास्त्र्यांनी केलेल्या '...दुसरा कोणी एक मुंबईत एका बँकेवर डळा मारून नांव बदलून दूरच्या एका गावीं ग्रंथकर्तृत्वाच्या आसनावर अधिष्ठित होऊ लागतो तोंच त्यास चतुर्भुज होण्याचा प्रसंग येतो' इ. उल्लेखावरून या खंडकाव्याचा उगम तत्कालीन सत्यघटनेत दिसतो. तो तसा असो वा नसो, कवींच्या वाढ्यचौर्यावर मर्मभेदक प्रहार करणारे हे खंडकाव्य सरस वठले आहे यांत शंका नाही.

या खंडकाव्याचा कथाभाग असा आहे : एका काळोख्या रात्री कवी आपल्या काव्यसमाधीत दंग असताना चोरी करण्याच्या मिषाने एक चोर तिथे येतो.

१. 'बाबूराव' प्र. के. अच्यांना आणि 'भाऊराव' त्यांच्या वडिलांना म्हणत, तर अत्रेवराणे मूळचे 'कोटित'चे म्हणून आडनाव 'कोटितकर'.

त्याला आपला धाकटा वंशू मानून कवी उभयतांमधला समानधर्म त्याला असा पठवून देतो :

सोनियाचे दागिने चोरसी तुं
कल्पनांचे शिणगार मी परंतु !
हिन्यामोत्यावर सदा तुझा डोळा,
शब्दमौत्तिक मी सदा करित गोळा !

दोघांच्या चौर्यकर्माच्या पर्यवसानात कसे वैधर्म्य आहे, हेही कवी त्याला सांगतो. काव्यकीर्तीचा सर्वंग रस्ता दाखवून तो रामदासाच्या खड्या तात्त्विक ठेक्यात त्याला उपदेश करतो,

“धन्य तें चौर्य जाणावें अबू जें जंगि वाटवी,
धिक् धिक् चौर्य मित्रा, जें नांवलौकिक घालवी !”

पण चोराला काही तो उपदेश रुचत नाही. तो स्वतःच्या मार्गानि जाऊन कैदेत स्थितपत पडतो. तिथे कवीचे न ऐकल्यावदल त्याला पश्चात्ताप होतो. कैदेतून सुटल्यावर ‘त्राहि मां नरकात् घोरात् सहुरो !—’ असे म्हणून तो कवीला शरण जातो. कवी त्या ‘शर्विलकाच्या मस्तकी हस्त’ ठेवून तोंड भरून आशीर्वाद देतो. त्यानंतर चोराची आणि खण्डकाव्याची सुखान्तिका केशवकुमारांनी अंशी केली आहे :

पुढे कवनलेखर्नीं कुशल चोर तो जाहला,
स्वतंत्र-कृतिचा कवी म्हणुनि मान्यता पावला !
‘चतुर्भुज’ न जाहला फिरुनि त्यापुढे तो जरी,
की कवननिर्मिती करचतुष्टये तो तरी !

केशवकुमारांनी खण्डकाव्यातील पद्धतीनुसार पण हास्यानुकूल होईल असा वृत्त-पालट केलेला आहे. ‘चतुर्भुज होणे’ ‘करचतुष्टये’ काव्य निर्मिती करणे, चोराने चोरपावली येणे व चोरून आत पाहणे, त्याच्या मनांत चांदणे असणे यांसारखे भाषेचे खेळही अनेक आहेत. आख्यानकाव्याचा आभास निर्माण करणारे ‘पां’, ‘वारे’, ‘अगा’, असे शब्द आहेत. ‘लेखकू’, ‘दुजें किम्’ ‘कीर्ति-झोडा’ यांसारखे विचित्र म्हणून हास्योत्पादक शब्दप्रयोगाही किंत्येक आहेत. श्रीधर-महिपतीच्या ओवीचा आणि पंडितकर्णीच्या श्लोकांचा ढंग हुवेहूव साधलेला आहे. रामदासी रचना तर केशवकुमारांच्या अंगीच्च लागलेली आहे. ‘धन्य ते गायनी-कट्या’ व ‘यत्न तो देव जाणावा’ यांच्या सळामिसळीतून ‘धन्य तें चौर्य जाणावें—’ इ. अनुष्टुप बनविला आहे, तर महत्त्वनिर्देशात्मक (emphasis साठी) रामदासी पुनरुक्तीचे पडसाद पुढील ओव्यांतून साभिप्राय उमटविले आहेत :

...भय न धरावें कवीनें । लाज न धरावी कवीनें
 तरीच तयांते विमाने । नेतील स्वर्गी ।
 धन्य कवी, धन्य चौर । धन्य डाकू दरोडेखोर,
 कान्य सर्वाना आधार । हस्तकौशल्य दावाया ।

असे जुन्या कर्वीचे अनुकार या खंडकाव्यात अनेकानेक आढळले, तरी त्या कर्वींवर केशवकुमारांचा कटाक्ष नाही, त्यांचा कटाक्ष कर्वींच्या चौर्यप्रवृत्तीवर आहे.

या खंडकाव्याला जे 'एकच वाक्य' म्हणून प्रास्ताविक जोडले आहे, त्याचा कटाक्ष मात्र समकालीनावर आहे. त्या प्रास्ताविकाचे लेखक विद्वद्र्दर्थ 'जडजंबाल' म्हणजे प्रा. श्री. नी. चापेकर. ते संस्कृतप्रचुर घाऊक प्रस्तावनाकार होते आणि प्रस्तावनांचा शेवट ते हट्टकून ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने करीत. प्रास्ताविक 'एकच वाक्य!' (१०० शब्दांचे!) हे 'हृदयतरंग पु. २' या अनंततनयांच्या कवितासंग्रहाला 'तटस्थाचे विचारतरंग' म्हणून चापेकरांनी जी ४९ पानी प्रदीर्घ व अवडंवरयुक्त प्रस्तावना लिहिली आहे, तिचे चपखल विडंबन आहे. या प्रस्तावनेचा चापेकरी शेवट कसा होता, ते पाहिल्यास हे स्पष्ट होते. तो शेवट असा आहे :

"शेवटीं, श्री परमेश्वरकृपेने कविभित्र रा. "अनंत-तनय" यांचा काव्य—
 च्यासंग दीर्घकालपर्यंत अखंड चालू राहो व त्यांच्या विशुद्ध काव्यप्रतिभामय
 "हृदय" सागरांतील अनेक सुखद शीतल "तरंग" महाराष्ट्रवाचकांचे मनो-
 विनोदन व मनःशिक्षणरूपी मंगल व मानास्पद कार्य सदा नवोत्साहानें करीत राहोत
 अशी मनःपूर्वक इच्छा प्रदर्शित करून, सत्कविमुकुटमणी श्रीज्ञानेश्वरांच्या मंगलमय
 पसायदानाच्या सुप्रसिद्ध व सदा तेजस्वी उक्तीच्या सिद्धिदायक अवतरणाने ही
 प्रस्तावना पुरी करितों.

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वर्धर्मसूर्ये पाहो
 जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात."

प्रस्तावनांचे शेवट पसायदानाने करप्याचा संकेत सार्वत्रिक असला, तरी चापेकरांचा तो खास विशेष होता.^१ 'एकच वाक्या'त पसायदानाची अशी टिंगल केल्यामुळे चापेकर भडकले. अव्यांनी आठवण सांगितली आहे :—“एका व्याख्यानात ते (चापेकर) अतिशय संतापून म्हणाले कीं, प्रत्येक वेळी मी शेवटीं

१. स्वतःच्या 'सुवर्णचंपक' (१९२८) या कवितासंग्रहाला जोडलेल्या 'भावो-द्वारा'त, तसेच पद्यमणिमाला (१९२६) व गद्यमणिमाला (१९२६) या संपादित पुस्तकांच्या प्रस्तावनांत चापेकरांनी अंती 'पसायदान' मागितलेले आहे.

ज्ञानोवांचे 'पसायदान' आणतो म्हणून हा अत्रे माझी थट्ठा करतो. मग 'पसायदान' म्हणायचे सोहऱ्ण मी काय 'गॉड सेव्ह दि किंग' म्हणून म्हणजे या अच्याचा आत्मा संतुष्ट होईल" ('मी विडंबनकार कसा ज्ञालों.' परिशिष्ट ३, पृ. १५८) 'एकच वाक्या'त 'बिंदुस्त्रावी' हा टीकाक्षेत्रात गाजलेला शब्द योजलेला आहे. तो शब्दही चापेकरीच आहे. 'तटस्थाचे विचारतरंग' या प्रस्तावनेतच त्यांनी 'अल्प स्वल्प रचना करणारे होतकरू कवि, कीं ज्यांना त्यांच्या रचनेच्या तुट्पुंजेपणामुळे, बिंदुस्त्रावी कवि असें नांव देणे अगदींच अस्थानीं होणार नाहीं असे कवि' असे स्पष्टीकरण करून योजला आहे. (पृ. ४०). तेथेच कविशैली-विषयी लिहिताना "रचनेची पुष्टि—भरीवपणा व सक्स वांधेसूदपणा" नसेल तर कविता 'एखाद्या अशक्त व फिकट सौंदर्यवती स्त्रीसारखी क्षीणशक्ति व अनुकंपार्ह होते' असे चापेकरांनी म्हटले आहे. 'सुक्षिष्ठशब्दावगुंटित मौक्तिकप्रवालमिश्रित सुवर्णगुटिकेसमान', 'पथ्यकारक', 'क्षीणशक्ति' यांसारख्या 'जडजंबालां'च्या शब्दप्रयोगांचे मूळही यातच शोधता येते.

'कवि आणि चोर' या शीर्षकानंतर जे 'ब्रह्मवावय' दिले आहे, त्यात गडकरी-छाप अर्थशून्य अनुप्रास साधप्याच्या लक्वीची थट्ठा वेली आहे. या ब्रह्मवावयावरील ट्रीप २ च्या आवृत्तीत अशी होती : "सदरहू ब्रह्मवावयाच्चा पुढील काव्याशीं कोटल्याही प्रकारचा संबंध नाही हें सांगावयास पाहिजे काय?" ती तिसच्या आवृत्तीपासून बदलली आहे. ती अशी : "सदरहू ब्रह्मवावयाच्चा सुसंगत अर्थ लावून देणारास—पण वाचकांना विक्षिप्तीची लालूच दाखविणे वरें नाही." श्लोक ७ मधील 'तेथले दृश्य' ऐवजी 'आंतले दृश्य' व श्लो० ९ मधील 'उघडले ग्रंथ' ऐवजी 'त्याचिया ग्रंथ' असे किरकोळ फरकही ज्ञालेले आहेत, पण ते नगण्यच होत.

या खंडकाव्यातील आख्यान जसे सर्वसामान्य विनोदी पातळीवर रोचक वाटते, तसा प्रस्तावनेचा भाग नाही. तो वाळ्यीन प्रवृत्तीवर भर देणारा आहे. तरीसुद्धा चापेकरलक्षी विडंबनापलीकडे या प्रास्ताविकालाही एक सर्वसामान्य पदर आहे. 'चार शब्द' म्हणून ऐसपैस शब्दबंबाळ प्रस्तावना खरडणाऱ्या, ऊठसूट संतवचने वेठीस धरणाच्या पटिक पंडितांचा उपहास म्हणूनही तो आसवादिता येते.

कादरखां : या विडंबनगीताचा उपहासविषय 'संग्रामगीतां'चा साचेबंदपणा हा आहे. 'मोहोरममधील मर्दुमकी'त वीर-विडंबन होते; यात कारुण्य-विडंबन आहे. कोणत्या तरी वीराच्या मृत्यूचे अंगावर शहारे आणणारे वर्णन करायचे, त्याच्या निधनाने ज्ञालेला हाहाकार कथन करायचा आणि 'यापुढे अमूक कोण करील? तमूक कोण करील?' असा विलाप करीत त्याच्या पराक्रमांचे वर्णन

करायचे, हे अशा ऐतिहासिक विषयांवरील विलापिकांचे ठरलेले तंत्र होते. केशवकुमारांनी, धारातीर्थी देह ठेवणाऱ्या ऐतिहासिक वीराएवजी हिंदुमुसल-मानांच्या दंग्यात चुक्रन गारद झालेला पठाण नायक बनविला आणि आपल्या कवितेचा विषय वेगळ्या पातळीवर नेला. “हा कोण इथे पडलेला? ‘कादरखां काबुलवाला’!” हे पालुपद उच्चारताच “हा कोण इथे पडलेला। गोकलखां लटनेवाला” ह्या माधव कवीच्या ‘गोकलखां’ कवितेच्या ध्रुवपदाचे ध्वनी तावडतोव उमटतात.^१

“विष्पाड देह हा अडवा। पसरला सहा अन् फूट!” अशा घेडगुजरी पण हास्यस्फोटक शब्दांत त्या धूडाचे वर्गन सुरु होते. त्याच्या मृत्युने उडालेल्या हाहाकारात “तो शरवत पीतां पीतां। दचकेल मधेंच अमीर!” असा नाञ्यपूर्ण चटकदार चरण येतो. अचेतनानाही पाश्चार फोडायचे नि शोकाकुलतेच्या उदात्ततेची सीमा गाठायची, असा शाहिरी संकेत ठरलेला होता; केशवकुमारांनी त्याचे केलेले विडंबन म्हणजे हास्यानुकूल कल्पकतेचा अप्रतिम नमुनाच आहे:

“ते हेरतचे अकोड
ते बदामपिस्ते गोड—
रडरुनी होती रोड
अल्चुवार अंचुनि गेला।”

या तथाकथित वीरमरणामुळे केवढे बहुमोल नुकसान होणार होते, हे सांगताना उभी केलेली “तो हिंग काबुली आतां। विकणार यापुढे कोण?” अशी प्रश्नांकारांची फलटण हीसुद्धा शाहिरी सांकेतिकतेचीच थड्हा आहे. त्यातील ‘यापुढे कोरून कालिंगडे कोण खाईल आणि सुरमा घालून नयनांचा नूर कोण सजवील?’ इ. प्रश्नांतून जे शब्दचित्र उभे राहते, त्यावरून केशवकुमारांची निरीक्षणशक्ती कशी सूक्ष्म होती हे दिसून येते. हा व्याजविलाप चालू असताना पंचनाम्यासाठी डगलेवाले नगररक्षक येतात. तेव्हा कवी इशारा देतो,

१. येथे एक गोष्ट नमूद करण्याजोगी आहे. अनंततनयांनीही ‘उद्धव’ या चालीवरच ‘गोकल्का वापू है ये’. शब्द आजि कणीं धुमती’ या चरणाने प्रारंभ होणारी ‘गोकल्का वापू है’ या शीर्षकाची कविता रचलेली आहे. तसेच ‘रावबाजींचे राज्यदान!’ या एकाच शीर्षकाच्या अनंततनय आणि माधव यांच्या ऐतिहासिक विषयावरच्या कविता आहेत. (पहा:— हृदयतरंग, पु. २, शक १८४२ (१९२०), पृ. ७७-८४, कावि माधव यांची कविता, १९३५, पृ. १७०-१७६),

जा, पळा,—पंचनाम्याला
 तो आला डगलेवाला,—
 अडकाविल कीं साक्षीला,
 मग म्हणाल ‘पुरता भंवला | कादरखां काबुलवाला ?’

अशा रीतीने व्यवहाराची टांचणी लावून नाटकी कारुण्याचा फुगा फोडला आहे. त्या काळी शोकाकुलतेची शीग गाठणारी व महाराष्ट्राच्या जिव्हाग्री खेळणारी असी गाजलेली कविता म्हणजे गोविंदाग्रजांची ‘राजहंस’. केशवकुमारांच्या मनात तर तिने कायमचेच घर केले असेल, हे सांगायला नको. अर्थात तिचेही पडसाद या विंडवनात उमटलेले आहेत. विशेषतः शेवटच्या कडव्यातील “करू नका गलबला अगदीं। झोपला असे हा वीर ! जन्मात असा पहिल्याने | पहुडला शांत गंभीर !” या ओळी वाचताच “करू नका गलबला अगदी | लागली झोंप वाळला || आधीच झोंप त्या नाही |” इ. चरणांचे शब्द आणि सूर कानांत निनादू लागताते. सारांश, संग्रामगीतांच्या विरोधी भक्तीपोटी जन्म फावलेल्या विंडवनाच्या विलापवलशांना पीढ भरता भरता त्यात गुरुभक्तीचे धागेही नकळत गुंफले गेले आहेत, यात शंका नाही.

मम वावाची ती आवा : ही कविता प्रा. श्री. नी. चापेकर यांच्या ‘सुवर्णचंपक’ (पुणे १९२८) या कवितासंग्रहातील ‘आधुनिक कवींचा आरसा’ या कवितेला प्रत्युत्तर म्हणून लिहिली गेली. तिचा कटाक्ष चापेकर आणि त्यांचे कवित्व यांवर आहे. ही कविता ‘झेंडूच्या फुलां’च्या आजवरच्या आवृत्त्यांतून समाविष्ट झालेली नव्हती. ‘पठणकळव’ मार्फत ‘पांचजन्याङ्क’ (एप्रिल १९२९) म्हणून जो विशेषांक निघाला होता^१, त्यात ‘कवि तोच’ हे कविनाम देऊन ती प्रथम प्रसिद्ध करण्यात आलेली होती. ‘कवि तोच’ म्हणजे केशवकुमारच. केशवकुमार आणि चापेकर यांची जुगलबंदी जुनीच होती. ‘एकच वाक्य’ या ‘कवि आणि चोर’ या खंडकाव्याला जोडलेल्या प्रासादिकाविषयी वर लिहिलेच आहे. हे खंडकाव्य पुण्यास भरलेल्या महाराष्ट्र साहित्यसंमेलनाच्या निमित्ताने रचले गेले होते व त्या संमेलनात झालेल्या काव्यगायनाच्या कार्यक्रमात केशवकुमारांनी भाग घेतला होता. (म० साहित्य-संमेलन १२ वे अधिवेशन समग्र अहवाल, पुणे १९२७, पृ. २९). ज्या कवींचे आपण विंडवन केले, त्यांचे पुढे आपल्याशी चांगले संवंध प्रस्थापित झाले असे सांगून आचार्य अन्यांनी म्हटले

१. अधिक माहितीसाठी पहा:—स. गं. मालशे, ‘पांचजन्याङ्क’, साहित्य-सहकार, ऑगस्ट १९६९, पृ. ३४-३७.

आहे, “...मला मुळींच क्षमा केली नाहीं, असे एकच कवि होते. ते म्हणजे प्रा. श्री. नी. चापेकर....चापेकरांना प्रत्येक शब्दामार्गे ‘सत्’ आणि ‘सु’ चे टोपण घालण्याचे विलक्षण वेड होते. त्याचे ‘सदंगि माझ्या सत्कोट। सत्पगडीचा वर थाट’ असें विडंबन केल्यामुळे ते माझ्यावर फारच भडकले! एकदां तर चापेकरांची मीं फारच गंमत केली. पुण्याच्या ‘नगर वाचनमंदिरां’त एका कोजागिरीच्या रात्रीं ‘मराठी काव्य’ या विषयावर माझे व्याख्यान होते. अध्यक्षस्थानीं स्वतः प्राध्यापक चापेकरच होते. कारण तेच वाचनमंदिराचे अध्यक्ष होते. मी माझ्या व्याख्यानांत मराठी भाषेमधील निरनिराळ्या भिकार काव्यांचे नमुने सांगून श्रोत्यामध्ये भयंकर हंशा पिकवला. ते नमुने कोणाचे तें मी श्रोत्यांना मुळीं सांगितलेलंच नाहीं. अध्यक्षीय खुर्चीवर प्रा. चापेकर भयंकर चेहरा करून बसले होते आणि मनांतल्या मनांत मजवर दांतओठ खात होते. कारण मी माझ्या व्याख्यानांत श्रोत्यांना सांगत असलेले भिकार कवितेचे बहुतेक सर्व नमुने त्यांच्याच काव्यामध्ये होते! पुढे शेवटीं शेवटीं तर चापेकर माझ्यावर इतके चिडले की, ‘एकावली’ नावाच्या एका काव्यांत त्यांनी मला ‘डुक्कर’ अशी शिवी हांसडली!” (“मी विडंबनकार कसा झालो?”, परिशिष्ट ३, पृ. १५८ पहा.) ही शिवी म्हणजे चापेकरांची ‘नरसूकर’ ही कविता. तीत तत्कालीन अन्यांचे कुसित वर्णन आहे. कविता अशी :

काळा कूर कभिन देह सुचवी चित्तातली कृष्णता ।
ताडाच्या सम शुष्क, उंचि तशि ती उद्दाम उन्मत्तता ॥
भूतांच्या दशानांपरी विकटशी निस्तेज दंतावली ।
भासे हा नररूप सूकर खरा, याची नको सावली ॥

(एकावली, पुणे १९३३)

‘मम बावाची ती आवा’ या कवितेचा कर्ता ‘कवि तोच’ म्हणजे केशव-कुमारच! याचे कारण ‘सदंगि माझ्या सत्कोट’ इ० ‘सत्’ची जी थडा या आठवणीत सांगितली आहे, ती याच कवितेत आहे. चापेकरांच्या ‘आधुनिक कर्वींचा आरसा’ या कवितेत आधुनिक कर्वींना दूषणे लावली आहेत. त्यात संस्कृत शब्दांचा दुस्वास आणि गांवदळ शब्दांचा हव्यास, असे एक आहे. चापेकरांनी ते पुढील शब्दांत मांडले आहे :

प्राकृत – कविजन – तिटकारा । हाच आमचा ढांगोरा

‘माता’ शब्द न मज ठावा । ‘मम बावाची ती आवा’

संस्कृत भाषेचा हेवा । दावि ‘खरा न रुचे मेवा’ ॥

चापेकरांच्या चालीचे अनुकरण करून आणि ध्रुवपदासाठी त्यांचाच एक चरण

उच्चलून केशवकुमारांनी चापेकरांना अगदी चारीमुंडे चीत करून टाकले आहे. ‘सुवर्णचंपक’ची पाकळी न् पाकळी खिळखिळी केली आहे! प्रारंभीच वाचकांस विज्ञति आहे, तीत ‘सद्वाचक’ शब्द येतो, तो विंडवित झालेला आहे. चापेकरांच्या गद्यपद्य-लेखनात ‘सत्’ व ‘सु’चा सुलझाट असे. ‘दिवाळी’ या केवळ चार चरणी कवितेत ‘सद्वृत्त’, ‘सदरंग’, ‘सतकृति’ आणि तत्सम ‘सस्नेह’ असे चार शब्द येतात. या लक्बीनी थद्वा केशवकुमारांनी अशी लील्या केली आहे :

सद्वाचक हो, सत्कवि मी | सद्वाचव मम सत्कवर्नी
सत्सुंदर मम सद्भाषा | सन्मानसिं मम सद्भाषा
सदंगि माझ्या सत्कोट | सत्पगडीचा वर थाट

शिवाय ‘सन्नारी’. हा शब्द योजून त्याची ईपेत फोड दिली आहे आणि ‘सद्भाषो’वरील ईप देऊन ‘सत्’चे अगदी सद्विंधन घडवून आणले आहे. चापेकरांच्या कवितेतील कित्येक चरणांना मुरड घालून ते त्यांच्यावरच उलटवले आहेत. कवितासंग्रहाच्या प्रस्तावनारूप ‘भावोद्भारांना ओकायला लावले आहे. ‘कशास वृत्ते हीं सकल। वाटोळ्याहुनि आम्हीं गोल’ हे चरण ‘वाटोळ्याहुनि आम्हीं गोल। नर्मदीय जडजंबाल’ असे, चापेकरांचे ‘जडजंबाल’ हे विंडवित नाव चतुराईने योजून हास्यास्पद ठरविले आहेत.

‘मम ब्रावाची ती आवा’ कवितेच्या ४ थ्या स्तवकातील अनेक निर्देशांचा संदर्भ ‘सुवर्णचंपक’ हा चापेकरांचा संग्रह चाळल्यास सहज लागतो. त्या संग्रहात होळी, दिवाळी, मकरसंक्रमण या सणांवर कविता आहेत. केशवकुमारांनी निर्देशिल्याप्रमाणे ईशा, शारदा, गणेश यांना ‘वंदने’ आहेत. ‘मनाची आर्तता’ या नावाचे ‘आर्तिपंचक’ आहे. ‘स्वनितक पट्क’ म्हणून सहा सुनीतांचा एक गटच आहे. ‘भिल युवा’ नावाची कविता आहे. ‘नाड्याचीं आंबट सारे। कठविन- मज येतें सारे’ यातली ‘आंबट सारे’ म्हणजे ‘हॅम्लेट नाटकाचें सार’ व अ॒थेल्हो नाटकाचें सार’ या चापेकरांच्या कविता. ‘द्वेषाभीचा मनिं वणवा’ व ‘कन्नडकूपि॑ं जसें पाणी’ हे चरण जसेच्या तसे उच्चलून वेगळ्या संदर्भात उभे केले आहेत, ‘विंदुसावी’, ‘अनुस्यूत’, ‘व्युत्पन्न’ इ. श्रीकृष्ण-टांकसाळीतल्या खास शब्दांचाही ‘फक्ता’ उडविला आहे. शेवटच्या स्तवकात शिळ्या रांजणातल्या ‘पसाय’ पाण्यासह चापेकरांच्या अर्थहीन ‘प्रस्ताव’नांचा छऱ्यी उल्लेख केला आहे. ‘वक्ता मी टेंपरवारी। प्राध्यापकता मिरविं तरी !!!’ यामध्ये चापेकर डेक्कन कॉलेजात प्राध्यापकी करीत होते, त्याचा निर्देश आहे. ‘हीच रहस्योद्ग्राहकता’ हा संदर्भ रा. प्र. कानिंठकरांनी उल्लेखिलेल्या प्रा. चापेकरांच्या

‘रहस्योद्ग्राहक पद्धती’ वरील व्याख्यानांशी जोडता येतो. (‘कविपरिचय’, सुवर्णचंपक, पृ. ६).

एकंदरीत ही कविता चापेकरांच्या मूळ कवितेशी आणि त्यांच्या ‘सुवर्णचंपक’ या काव्यसंग्रहाशी वरीच बद्द आहे. त्यामुळे अतिशयोक्तीचा खलाळत जाणारा विलास जसा केशवकुमारांच्या अन्य विडंबनांत आढळतो, त्याचा येथे अभाव आहे. सद्विडंबनासारखे स्थळ हा अपवाद. हे सद्विडंबन, ‘कुत्रे अहो’ सारखे संबोधन, ‘शिळ्व्या रांजणीं। ‘पसाय’—पाणी ’सारखा ‘जडजंबाला’ला लगावलेला सजड येला हीच काय ती इथे विनोद दृष्ट्या जमेची वाजू आहे. ‘कुठल्या वर्कांती तिज वाहूं?’ या चरणातत्व्या हास्याला ग्राम्यतेचा वास आहे. चापेकर ही व्यक्ती, तिची विशिष्ट कविता व कवितासंग्रह, तल्कालीन सहित्यविश्वातील तिचे लब्ध-प्रतिष्ठित स्थान यांची नीट कल्यना असत्याखेरीज या कवितेतत्व्या खाचायोचा उलगडणाऱ्या नाहीत. तेव्हा या विडंबनाचे यश मर्यादित स्वरूपाचे आहे, असेच म्हटले पाहिजे.

चांफा : ही व्यक्तिविडंबनात्मक कविता आहे. तीत वी कर्वांच्या सुप्रसिद्ध 'चांफा' कवितेच्या चालीचे, पालुपदाचे व शब्दक्लेचे यशस्वी अनुकरण असले, तरी 'या थोर कवितेची कोणत्याही तन्हेने बदनामी करण्याचा प्रस्तुत कवितेत प्रयत्न केलेला नाही,' हा केशवकुमारांचा निराळा पूर्णपणे खरा आहे. त्याच-वरोवर “‘चांफा’ या कवितेला तिच्या नांवावरून विडंबित व्यक्तीचा वोध न होता तर कुणीही हातीं न घरता” (काव्यविहार, पृ० १६४) हा माधवराव पटवर्धनांचा अभिग्राय कठोर वाटला, तरी बहुतांशी खरा आहे. ‘चांफा’ या शीर्षकावरून व ‘फांदी अंगी चंदनउटी। लावी हल्दलेप लळाईं। आणि कांति पीत गोमटी’ या वर्णनावरून श्री. नी. चापेकर डोऱ्यांसमोर उमे राहावे असा केशवकुमारांचा प्रयत्न दिसतो. मात्र या प्रयत्नाचे यश समकालीनांपुरतेच मर्यादित राहते. कारण श्री. नी. चापेकरांचे साहित्यक्षेत्रातले माहात्म्य आज जवळ जवळ पुसले गेलेले आहे. ‘चांफा’ कवितेचे वृत्तानुकरण सफाईदार साधले आहे, हे मात्र मान्यच केले पाहिजे.

प्रेमाचं अद्वैत : ह्या विडंबनात सायकलवरुन डबल सीट प्रवास करणाऱ्या प्रियकर-प्रेयसींना पोलिस आपल्या कायद्यानुसार हटकतो, त्यावर प्रीतीच्या अद्वैतीकायद्यान्वये ‘शरीरे दोन असली तरी आमची मने एक आहेत’ असे उत्तर प्रेमवीर देतो. पोलिसाला ते काही पटत नाही, त्याला चिरीमिरी पटते आणि त्यांची सुटका होते—अशी खास पुणेरी लघुतमकथा गोविलेली आहे. ‘प्रेमाचं अद्वैत’ या नावाचे श्री. विठ्ठलराव घास्याचे एक सनीत आहे, पण ते येथे लक्ष्य

नाही. येथे माधव जूलियनांच्या कवित्वातील आशय व अभिव्यक्ती यावरच कटाक्ष आहे. श्री. विठ्ठलराव घास्यांनी “सायकलीवरून लकडी पुलाशी जाणारी (माधवरावांशी) तोंडदेखला डाव खेळली” (दिवस असे होते, पृ. ३६१) असेही म्हटले आहे. तेव्हा याही कवितेचा संदर्भ माधव जूलियनांच्या जीवनाशी जोडता येईल, असे वाटते.

मा. जूलियनांच्या शब्दांचे आणि वर्णनांचे विडंवन केल्याच्या खुणा यात जागोजाग आढळतात. लैला-मजनू, बटाऊ-मोहना या इष्काच्या मुशाफिरांचा उल्लेख फारशी वातावरणाला पोषक आहे. गर्दीची तमा न धरता पायचाकीवरून जाणारी तरुणी त्यांच्या कवितेत भेटते. उदा. ‘पायगाडीवर वसुन सरळ ताठ। चतुर गर्दीतुन काढण्यात वाट ॥’ (‘रागिणी-विधवा’, स्वप्ररंजन, पृ. ६८). ‘जनानी पायचाकी’ हा उल्लेख ‘पडे घाटावरी तीची जनानी पायचाकी’ (‘अधिष्ठात्री’, गळलांजलि, पृ. १३) असा येतो. ‘चकड्याति’, ‘भुर्भूरतां’, ‘कवृटाळुनी’, ‘पर्वीनगी’ अशी निमृत स्वरांना गाळून उच्चारानुसारी लेखनपद्धत, ‘सोंसाटती’ हा नामधातू, ‘अन्’चा उठवळ प्रयोग, ‘मांस्ल’ सारखे नासिक्य-लेखन, इ. मा. जूलियनी लकडी येथे आढळतात. ‘पायचाकी’, ‘धूरचाक्या’, ‘चामचझी’, असे भाषाशुद्धीच्या चळवळीनुसार आलेले शब्द योजलेले दिसतात. मा. जूलियनी टांकसाळीतील अनेक नाणी इथे चलनी केलेली आहेत. उदा :

केशवकुमार माधव जालियन

धूरचाक्या केव्हां त्या वड-बोगद्यांतुन पळे ती धूरचाकी नवी

(विरहतरंग, श्लो. १०५)

रस्तुमी हुशार धूर्त रस्तुमी ('कमाल')

दाखवा ही रस्तुमी ('आंत तम्हां—')

धन्य रस्तुमी ('कुणी काय बांधिले')

बेडरी बेडर, निष्पाप, मनोवेधक—('कमागी पिरोजा')

मज कन्दील परन्तु अन्धुक ('झामा-खनी')

‘भुर्भूतां वायुमाजी बटा’ यासारख्या वर्णनाची ‘अलकाशीं तव वायु खेळतां’
 (‘श्यामारजनी’), ‘कुरळी तुझी बट ये पुढे निटिलावरी’ (‘सानुली’), ‘केस
 कुरळे लोचर्नीं तव वहार’ (‘रागिणी विधवा’) ‘पुढळे आंखुड केस थोडके
 कुरळे क्रीडातुर। तरङ्गति वान्यावर भुरभुर’ (‘कौमार्यस्मित’) अशी वरीच
 स्थळे मा. जूलियनांच्या कवितांतून येतात.

मा. जूलियनांच्या प्रेमरीतातला नायक प्रायः भीरु, बुजरा, स्वतः पुढे पाऊल न टाकणारा असतो, तर नायिका धीट, वर्चस्व गाजवणारी. परेगामी वृत्तीची

असते. या कवितेतही नायिकाच्च कर्तीकरविती आहे. तीच पायचाकी चालवीत असून नायक तिच्या आधाराने 'पिन' वर खडा आहे. तेथून तिच्या केसाचा 'कामीनिया' तो मध्यमवर्गीय चोरख्या वृत्तीने हुंगीत आणि चाखीत झाहे. उतारावर ती वेगाने 'पावळे' मारते तेव्हा तो भयाने किंचाळतो. 'हटा बाजूला' ह्या पादचान्यांना उद्देशून तिने केलेल्या दरडावणीला तो भायवंतांना लाभलेला कृपाप्रसाद समजतो. वेडर प्रेयसी आणि भावुक प्रियकर अशी ही जोडी माधव जूलियनांच्या प्रेमकल्पनेचे विंडंबन करण्यासाठी चिन्तित झालेली आहे.

ही कविता प्रथम 'यशवंत' मासिकात (जानेवारी १९३०) सरीप प्रसिद्ध झालेली होती. दुसऱ्या आवृत्तीपूर्वी (दसरा १९३० पूर्वी) तिची रचना झालेली असूनही ती त्या आवृत्तीत अंतभूत झालेली नव्हती. तिसरीत टीपा गाळून तिचा अंतर्भाव झाला. कवितेच्या ५ व्या स्तवकातील 'मवाळी' शब्द, मासिकातील संहितेत 'मवाळी' असा होता व त्यावर 'हे मुंबईच्या टांकसाळीतले नाणे आहे' अशी टीप होती. आणखी काही गमतीच्या टीपा अशा :

पावळे : पेडले

रस्तुमी : या शब्दाचा अर्थ अद्यापि आम्हाला कळत नाही.

वया : या ठिकाणी 'जटा' हाही पाठ एका जटापाठी मित्रानें सुचविला आहे.

हुकम्डर : करड्या लळकरी सवालाची गांवठी दुर्दशा.

ही एक हास्यकथा आहे आणि तिचे निवेदन सराईतपणे झालेले आहे. नागर-गांवठी, संस्कृत-फारशी अशी शब्दांची खिंचडी अवश्य तेवढीच आहे. 'जनानी पायचाकी', 'हुकम्डर', 'रस्तुमी चकडे', 'वायुमाजी बटांचे भुर्भूरणे', 'हटा बाजूला असे आज्ञापिणे', 'वेडरी धैर्ये', 'चामचंचीतले कांहिसे' या शब्द-संहती उच्चारासरशीच हास्यवलय निर्माण करतात. 'जमाखर्च-जमादार' ही चरणांच्या आंभीची अच्यपल कोटी आणि गावठी 'कंदीला'शी दिव्य 'स्थणिडिला'चे चरणांच्या शेवटी यमक साधून जोडलेले अवखल नाते यांत विसंगतविन्यासाचीच गंमत आहे. 'किंचाळलो' सारख्या काही शब्दांत जरूर तो अतिस्वर (overtone) आहे. पण 'श्यामले'प्रमाणे कल्पनांची व अतिस्वरांची आतपबाजी नाही. 'पुढे पातलि पोलिसी आकृती!' ही रेखीव पर्यायोक्ती किंवा 'तयाच्या करिं ठेविले काहीसे!' ही इंगित जेवढ्यास तेवढे व्यक्त करणारी गृहोक्ती अशा सहज साधलेल्या गमतीगमतींनी कथा पुढे सरकत जाते. त्यामुळे विंडंबन आणि स्वतंत्र विनोद या दोन्ही दृष्टींनी ही कविता सर्वोत्कृष्ट ठरते.

प्रेमाचा गुलकंद : ही एक पद्यबद्ध हास्यकथा आहे. आशय असा : प्रेयसीचे मौन ही मूकसंमती समजून एक प्रेमवीर तिला रोज गुलाबांची भेट देतो.

सात महिने लोऱ्यतात. धीर करून तो विचारतो, ‘गुलाब फुकट गेले का?’ ‘हा काय वृथा आळ!’ असे म्हणून ती त्याच्यापुढे गुलकंदाची वरणी आणून ठेवते. त्याला मूळर्घाच यायची, पण ‘एवढा भुर्दं भरला, तर निदान गुलकंद कशाला सोडा’, असा व्यावहारिक विचार सुचून तो सावरतो. गुलकंदाच्या औपधावर कसावसा जगतो! विंग, भोंड, ‘खपणे,’ तारांगण दिसणे असे गमतीचे शब्दप्रयोग, ‘आळ वृथा हा!’ सारखा संवादातला कांगावा, गोंडस विशेषणे प्रत्यक्ष न सांगता कंसाचा केलेला खुबीदार पर्यायी उपयोग, कवीने शेवटी केलेले विलंदर निवेदन आणि धक्कान्तिकेचा विस्मयपूर्ण ढंग यामुळे या काव्यकथेला विशेष रंगत आलेली आहे.

ही काव्यकथाही मा. जूलियनांच्या ‘गोड निराशा’, (स्वप्ररंजन, पृ. २९) या कवितेचे विडंबन असल्याचे प्रा. धोंड यांनी उपर्युक्त व्याख्यानात संगितले. लेलेशास्थ्यांनीही या कवितेला ‘कर्वीच्या अधम भावना व रचना यांचा समाचार’ घेणाऱ्यांपैकी गणलेली दिसते. परंतु ह्या कवितेत मा. जूलियनांच्या कवितेच्या चालीचे, शब्दकठेचे वा लकवीचे खास विकृतानुकरण केलेले दिसत नाही. प्रेमभंग आणि गुलाबाची फुले एवढ्यापुरतीच दृष्टी केंद्रित केल्यास तिच्या कक्षेत इतर कर्वीच्या कृतीही येतील. तसेच पाहिले तर मा. जूलियनांच्या वरील कवितेपेक्षा ‘निर्यमक सुनीत’ (काव्यविचार, पृ० ५१ किंवा तुटलेले दुचे, सु. क्र. ३) या कवितेशी तिचे नाते अधिक जुळेल्यसे वाटते. या सुनीताची अंतीची द्विपदी अशी आहे: “तो पेटीमधिं मरम्बली अजुनिही निर्माल्य आहे वरे। हीं आहेत फुले तुझीच तुजला वाटेल का हें खरें?” ‘आळवृथा हा की’ सारख्या संवादात या द्विपदीचे पडसाद असावेत, असा भास होतो. पण तो भासच. या कवितेवरून मा. जूलियनांच्या कवित्वाची आठवण होण्याएवजी गोविंदाग्रज-बाल-कर्वीच्या कवित्वाची आठवण होते. ‘चंद्रकांत’ वृत्ताचा वाज आणि भाषेचा साज गोविंदाग्रजपद्धतीचा आहे. ‘गुलाब कसले? प्रेमपत्रिका’, ‘फुलता नजराणा’ ‘नवतरणे’, ‘प्रेमतपश्चर्या’ हे भाषेचे प्रयोग त्याच पद्धतीचे आहेत. एकंदरीत प्रेमवेडेपणाची सहजपणे रेवडी उडविणारी विडंबननिरपेक्ष कविता म्हणूनच तिच्याकडे पाहणे अधिक वरे.

सारंगीवाला : ‘शलाका’ (१९२५) या रविकिरण मंडळाच्या कवितासंग्रहात यशवंत आणि गिरीश यांच्या याच शीर्षकाच्या व एकाच वृत्तातल्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. यशवंतांच्या कवितेवर १८-१-२४ तर गिरीशांच्या कवितेवर १३-१-२४ अशी तारीख आहे. बहुधा तेव्हाच लिहिलेली व ‘उषा’ (९ मे १९२४) या संग्रहात प्रसिद्ध झालेली त्याच चालीवरची मा. जूलियनांची

‘कौमुदी, विषाद् आणि संगीत’ या नावाची सारंगीवाल्यासंबंधीचीच कविता आहे. सारंगीवाल्याच्या सुरावटीने झालेल्या भावुक मनःस्थितीचे संस्कारचित्र तिघांच्याही कवितांमधून रेखाटलेले आहे. या त्रयीच्या भावुकतेवर व्यावहारिक पातळीवरचा रोखठोक उतारा म्हणून केशवकुमारांनी ‘सारंगीवाला’ ही आपली प्रत्युत्तरात्मक कविता रचलेली दिसते. ‘मनमोहन! वाजवुनी सारंगी’ या गिरीशांच्या कवितेशी तिचे सूर अधिक संवादी आहेत. पण पुढे केशवकुमार व गिरीश यांच्या प्रत्यक्ष व्यवहाराच्या पातळीवरील सुरात सुसंवादित्व आल्यामुळे वहुधा तिसन्या आवृत्तीपासून केशवकुमारांचा ‘सारंगीवाला’ ‘झेंडूच्या फुलां’ तून उटून ‘गीतगंगे’ च्या काठावर जाऊन बसला इतो. या आवृत्तीत पुन्हा तो ‘झेंडूच्या फुलां’ च्या वारेत परत आलेला आहे.

एक काव्यप्रकार :— वा. ना. देशपांडेलिखित ‘नंदनवन मुकल्यावर’ (आराधना, पुणे १९५६, पृ. ७१-७२) या लंबंगळता छंदातील संवादात्मक, प्रयोगशील काव्यानाऱ्याचे हे सरस विडंबन आहे. तिथे आदाम व ईव्ह या आदिम जोड्याला ‘तम केव्हां सरे?’ असा तात्त्विक प्रश्न पडलेला असतो. ईथे धोंडो व गुंडो या दोघा कारकुनांना ‘काम केव्हां सरे?’ हा व्यावहारिक प्रश्न पडलेला आहे. हास्यास्पद पातळीवर मूळ कृतीचे प्रतिष्वनी उमटविष्याच्या कसोटीला हे विडंबन पुरेपूर उतरते. ‘उपहासिनी’ (पृ. ६९) या काव्यसंग्रहातून हे विडंबित काव्यानाऱ्य या आवृत्तीत घेष्यात आले आहे.

अरुण : रंगीवेरंगी, लौकिक-अलौकिक, सरस-निरस उत्प्रेक्षांची माळका असे या कवितेचे स्वरूप आहे. ‘अरुण’ म्हणजे शंकराच्या चिलमीतून खाली आलेला लाल निखारा किंवा सुरतेची वेसुरत करणारी पुणेरी जोडेपळी, अशा प्रकारच्या उत्प्रेक्षांचा तीत मीनावाजार मांडलेला आहे. उत्प्रेक्षांच्या आतषवाजीने कल्पनांचा असा खेळ मांडणे म्हणजे खरी कविता नव्हे, हे सुचविष्याचा यात रोख दिसतो आणि तो ‘बालकर्णी’च्या ‘अरुणा’ पेक्षा केशवकुमारांच्या गुरुच्या—गोविंदाग्रजांच्या ‘अरुणा’ लाच अधिक लागू होणारा आहे. या कवितेत पुणेरी जोड्यांप्रमाणे, शारदामंदिरातील चहापान, पुण्याच्या सभेत होणारी देशभक्तांच्या पगड्यांची वावडी, घोरपडे यांचे दुकान^१ असे खास पुणेरी उछेख येतात. गडकन्यांच्या निधनानंतर ‘एकच प्याला’ नाटक प्रसिद्ध झाले. त्याला वि. सी. गुर्जर यांची

१. पुण्याच्या सोमवार पेठेतील हौदानजीक माधवराव हणमंतराव घोरपडे यांचे कापडांचे दुकान होते व त्यांचा नाटकमंडळ्यांशी घनिष्ठ संबंध असे, ही गोष्ट तेथे लक्ष्य आहे.

‘ठिगळ’ म्हणून प्रस्तावना जोडलेली आहे. तिचा प्रारंभ ‘कै०-हाय !’ असा उद्घारवाचक आहे. त्याची थद्वा ‘वच्चा-इ-साकू’ वरील टीपेत केलेली दिसते.

कानगुजला : माधव मनोहर यांनी रचलेल्या याच शीर्षकाच्या कवितेचे हे विडंबन आहे. या विडंबनकाव्यावर केशवकुमारांची टीप आहे : ‘ते आले जवळी नि कानगुजले - माधवी (नाशिक)’. १९३० साली नाशिकच्या वाढ्य - विहार - मंडळाने नाशिककर कर्वांचा ‘माधवी’ नावाचा एक प्रातिनिधिक संग्रह प्रसिद्ध केला होता, त्यात ‘मनोहर माधव’ या नावावर ही मूळ कविता प्रसिद्ध झालेली होती. कवितासंग्रहाच्या शेवटी दिलेल्या कविपरिचयात ‘मनोहर माधव हे एक तरुण होतकरू कवि आहेत’ एवढीन कवीची ओळख दिलेली होती. त्या काळी माधव मनोहरादी जे तरुण कवी होते, त्यांच्यावर माधव जूलियनांचा जवरदस्त पगडा होता. ‘कानगुजला’ हा शब्द माधव जूलियनी टांकसाळीत घडलेलाच आहे.⁹ माधव मनोहराच्या कवितेचा आशय असा : काहीशा आगाऊपणे एकदम हात दाबून सल्लीने कानगुजणाऱ्या लोचट प्रेमवीराला एक तरुणी पहिल्या तीन प्रसंगी दाद देत नाही, शेवटी तो पुष्पगुच्छ घेऊन आत्यावरही ती ‘आहे तुच्छहि पुष्पगुच्छ !’ असे उत्तर देते. प्रेमवीर संतापून निघून गेत्यावर मात्र ती (वहुधा मनाशी) म्हणते,

ये राहीं लगाटून खेटुनि उमा, आलिंगुनी चुंबुनी

ये काहीं कर तूं गडे ! परि आतां ये प्रेमला धांबुनी

मूळ कवितेत $6+6+6+2$ अशी स्त्रवके आहेत; विडंवित प्रतिकृती $4+4+4+2$ असे नेटके सुनीत आहे. प्रिया आणि प्रेमवीर यांऐवजी तीत लेखक आणि त्याची पत्नी यांच्यातले समांतर प्रसंग आहेत. पहिल्या तीन ‘कानगुजणां’ - वरोबर लेखकपत्नी, वाढल्या श्रेणीने, आपल्या प्रतिक्रिया एखाद्या कैदाशिणीसारख्या व्यक्त करते. त्यात लेखकाची समासमेलने, नाटके, लेखन वाचून दाखविणे आणि संसाराकडे दुर्लक्ष करणे, यांची खरमरीत आणि सक्रिय उद्धारगत होते.

शेवटच्या कानगुजणाचे पर्यवसान मात्र असे होते :

तो आला जवळी नि कानगुजला देऊन कांहींतरी

तों आलिंगुनि ती म्हणे, “करविल्या केन्हां कुळ्या या तरी ?”

१. पहा :-“तो स्नेही ‘बघ इंदू’ कानगुजला ‘ती रे ! पहाशी कुरें’” (विरहगतरंग, आ. १ ली, १९२६, १२-७९) व ‘वेडा जीव निसर्गभक्त असला ध्यावा कसा मंदिरीं। कोणा कानगुजेल वाय ? न कळे कैसा करी यत्न हा’ (तुटलेले दुवे, १९३८, सुनीत १८)

लेखकपत्नीचा चढलेला पारा असा व्यावहारिक पातळीवर खाली उतरखून केशव-
कुमारांनी मूळ कवीच्या भावविवश इच्छापूर्तीवर रामवाण मात्रा दिली आहे.
आज माधव मनोहर हे कवीपेक्षा टीकाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची मूळ
कविता आज कोणी वाचील असे वाटत नाही. तरी पण तिचे हे विडंबन केवळ
विनोदी सुनीत म्हणून वाचले तरी मोठे फक्कड वाटते.

कवि आणि कारकून : 'दिवा आणि तारा' या केशवसुतांच्या संवादात्मक
सुनीतसट्टा कवितेचे या सुनीतात बाह्यानुकरण आहे. 'कवि आणि चोर'
या खंडकाव्यातल्याप्रमाणे येथे 'कवि आणि कारकून' यांच्यात वंधुत्व कल्याले
आहे. कारकुनी विश्व आणि काव्यविश्व यांच्यातील साम्य हास्योत्पादक
रीतीने मांडून कवीच्या दारिद्र्याचे वर्म शेवटच्या द्विपदीत उघड केले आहे, ते
असे :

"मित्रा, हे सगळे खोरं," कवि वेदे, "तळ्याप्रमाणे पण—

माझ्या मूर्खपणास ना दरमहा दई कुणी वेतन !"

पत्रे लिहिलीं पण...? : यात प्रेमवेड्या वृत्तीचे सुंदर विडंबन आहे. ते
गोविंदाग्रजांच्या 'फुले वेचिलीं पण...?' ह्या सुनीताच्या बाह्यानुकरणाने साधलेले
आहे. गोविंदाग्रजांचा प्रश्न व्याकुळ करणारा, तर येथला हास्योत्पादक आहे.
गालिचे पाहायला जमलेल्या 'गोड गर्दी'त एक होतकरू कवी शिरतो. तेथल्या
कोणा तरुणीचे त्याला जबरदस्त आकर्षण वाटते. पण ती विद्युत्तेप्रमाणे सटकते
ती कायमचीच! मग तिला उद्देशून तो कविता लिहितो, 'व्यक्तिसंभां'तून
(Personal Column) जाहिराती देतो. पत्रेही खूप लिहितो. पण त्याच्यापुढे
यक्षप्रश्न असतो :—

पत्रे आजवरी तुला खरडलीं त्यांची पहा बंडले—

येथे बांधुनि ठेविलीत !—पण तीं धाढूं कुठे प्रेमले ?

'कवीचीं विरामचिन्हें' : हे गोविंदाग्रजांच्या सुप्रसिद्ध 'विरामचिन्हें' या
कवितेचे नीटस वाह्यानुकरण आहे. कवीच्या अपप्रवृत्तींवरच त्याचा रोख आहे.
बायकोच्या नावावर कविता पाठविल्यामुळे ती मासिकात हटकून छापून येते,
यावर या कवितेत 'अर्धविराम' होतो. हा स्त्रीनाममहिम्याचा प्रयोग मराठी
साहित्यविश्वात अधूनमधून यशस्वी ज्ञात्याचा पडताळा अद्यापही येतो, त्यामुळे ही
अर्धविरामाची खून चांगलीच पटते. आपल्या कवितांची नोटेशनचिन्हांसह छपाई
करण्याच्या पद्धतीचेही यात सुरेख विडंबन साधलेले आहे. बडोद्राच्या 'प्रो.
मौलावश्वांची चिन्हें' हा टीपेटील उल्लेख विडंबनकाराच्या चौकेर निरीक्षणाची
साक्ष पटविणारा आहे.

झेंडू चीं फुले

रोगट कविप्रवृत्ती

कविप्रवृत्तींचा खरपूस समाचार घेणारी केशवकुमारांची विडंबने 'झेंडूच्या फुलां'च्या पूर्वाधार अनेक आहेत. 'सांग कसे बसले ?' हे गोविंदाग्रजांच्या 'सांग कसे बसलो ?' या कवितेचे विडंबन आहे. 'कुठे जासी ?' हे केशवसुतांच्या 'कोठे जातोस ?' या मथळ्यांच्या कवितेचे बाह्यानुकरण आहे. 'स-'मध्ये मासिक मनोरंजनात प्रसिद्ध होणाऱ्या कवितांच्या निकृष्टपणावर सरळ टोला हाणलेला आहे. 'फूल, कवि, बाला आणि मासिक' यात कवींच्या प्रेमवेडेपणाचा उपहास असून कंसांच्या गमतीदार उपयोगामुळे त्याची रंगत दुणावली आहे. 'त्याचे काव्यलेखन' ही कविता केशवकुमारांच्या 'हास्यरसा'चे स्मरण करून देणारी आहे. दोहोंतील नाञ्छपूर्ण वातावरण निर्माण करण्याचे तंत्र एकाच साच्याचे आहे : 'बसल्या वैठकीत काव्याची दसकडी उडवतो' म्हणून प्रतिज्ञा करून कडेकोट तयारिनिश्ची एक कवी आपल्या अभ्यासिकेत शिरतो. मंडळींची उत्सुकता शिंगोशीग वाढत असते. पण अखेर अपेक्षातिरेकाने उंचावलेली मस्तके खाली येतात आणि रुंदावलेली मुखे पाहण्यालायक होतात. खोलीत कवीचे काव्याराधन चालू नसते; निद्राराधनानंतरचे घोरणे सुरु झालेले असते ! या कवितेत 'बडडरें' असा अवग्रहयुक्त शब्द असून त्यावर 'या अवग्रहाबद्दल कोणी ताना घेण्याचा प्रयत्न करू नये' अशी सोजवळ टीप दिलेली आहे. 'मैत्रीचा मृत्यु' (किरण, पृ० २१) या मा. जूलियनांच्या सुनीतात 'मित्राडकृती' हा वृथा अवग्रहयुक्त शब्द आहे, त्यावरच याचा रोख दिसतो. 'कवि आणि कवडा' ह्या चुटक्यात कवींच्या वाङ्ग्यचौर्यावर कटाक्ष आहे. 'डा' प्रत्यावरील टीप विद्वजड टीपापद्धतीची रेवडी उडवणारी आहे. कवींचा प्रेमवेडेपणा, आढऱ्याता, कंपूशाही, क्षुद्र तंटे, प्रसिद्धीची हाव, काव्यगायनाची हौस, स्फूर्तीचे थोतांड, वाङ्ग्यचौर्य यांसारख्या वाङ्ग्यक्षेत्रातील रोगट प्रवृत्तींची टर उडविण्यावरच केशवकुमारांच्या पहिल्या कालखंडातील कवितांचा विशेष भर आहे.

पाहुणे, परिटास, मनाचे श्लोक ही वेगळ्या पातळीवरची विडंबने आहेत. त्यांतून मूळ कवितांचा वा कविवृत्तींचा उपहास अभिप्रेत नाही. विडंबनाचा 'बाह्य सांचा आदरणीय कवींचा घेतला आहे आणि त्यात वेगळा आशय घालून स्वतंत्र विनोदाचा आविष्कार साधलेला आहे.

पाहुणे : 'दंवाचे येंव' या केशवसुतांच्या कवितेचे हे यशस्वी बाह्यानुकरण आहे. मूळ कवितेतील बालकात्ता 'दंवविंदू' विषयी कुतूहल वाटते, येथे 'पाहुणे' या अजव प्राण्यांवद्दल कुतूहल असते. केशवसुतांची अभिव्यक्तीची तन्हा रासवट आहे. ओजस्वी भावनांचा आविष्कार तिला जसा जमतो, तसा

निरागस नाजुक भावनांचा जमत नाही. ते अशा वेळी खडवडीत शब्दांनी, उद्धारावाचकांच्या अतिरेकी वापराने कसाबसा मार्ग काढताना दिसतात. ‘दंवाचे थेंब’ मधील वालमनाच्या कुतूहलाची केशवसुती अभिव्यक्ती बैंगरूळच आहे. केशवकुमारांना केशवसुतांविषयी कमालीचा आदरभाव वाटत असला, तरी त्यावर मात करून त्यांचा थड्हेखोरपणा जागा व्हावा, इतकी ती विचित्र आहे. ‘आईला बाळ्या वदला! कुतुकानें उत्सुकलेला’ या चरणांवरूनही त्याचा प्रत्यय यावा. केशवकुमारांनी मूळ कवितेची केवळ चालूच उचललेली नाही, तर आता दिलेला चरण, ‘देवा रे, मग ती संफुंदे!’ सारख्या ओळीच्या ओळी, अनेक शब्दप्रयोग जसेच्या तसे योजलेले आहेत. तेव्हा केशवसुतांच्या अभिव्यक्तीच्या चमत्कारिक लकवांचे विडंबन येथे अभिप्रेत नसले, तरी ते नकळत झालेले आहे, यात शंकाच नाही. येथे केशवसुती भावविवशतेशी विरोधी असा आशय केशवसुती साच्यात वसविलेला आहे. बाळ्याची कुतूहलपूर्ती करताना केलेले पुढील वर्णन फारच व्हारदार आहे :

‘बाबांच्या पेटींतुन गे | पळविती विड्यांचे जुडगे...’

...‘हं, हळू बोल—’ तनयांते | वर करूनी बोट वदे ते-

‘कावळे, गिधांडे, घारी | बाळा रे, जेथुनि येती,

खोकला ताप हीं दुखणीं | आपणांस येती जिथुनी;

तेथुनीच आले येथे | हे छळवाया आम्हांते |’

मनाचे श्लोक : या कवितेत रामदासी श्लोकांच्या साच्यातून सामाजिक अवगुणांचा उक्कुष्ट उपहास साधलेला आहे. रामदासांचा ‘सदा’ हा लाडका शब्द येथे वारंवार भेटतो, ‘मना सज्जना’ सारखी संबोधने भेटतात व त्यांच्याच जोडीने ‘मना सदगृहस्था’, ‘अरे मन’ सारखी स्वनिर्मित संबोधनेही येतात. ‘सदा श्रेष्ठ धारिण जीर्णी धरावें’ हा संवंध चरणच येथे मुळातून उचलून आणलेला आहे व त्याच्या जोडीने ‘कर्धीं ना तरी सोडिजे शांतवृत्ती’, ‘मना, नीटपंथं कर्धींहीं न जावें’, ‘स्वतांचें न कांहीं जर्गीं वाळगावें’, ‘विचारी मना, त्वां न खर्चीत जावें’ हे, अस्सल रामदासी वाटावे असे, अर्थान्तरन्यास योजलेले आहेत. भाषेच्या जुन्या धाटणीत मध्येच ‘स्वयंटाक’ सारखा भाषाशुद्धीच्या टांकसळीतला शब्द घुसविला आहे. गांभीर्याचा फुग मध्यूनच फुटावा आणि रामदासी खड्या बोलांचे प्रतिव्यन्नी ओळीओळीतून उमटत राहावे, अशी ही खुबीदार योजना आहे. व्याजगांभीर्याची रंगत सतत कायम राखण्यात या कवितेचे मर्म साठवलेले आहे.

परियास : ‘पांखरा, येशिल कधिं परतून?’ या रे. टिळकांच्या अतिप्रसिद्ध भावगीतांचे वाह्यानुकरण करून परियाच्या धंद्यातील कसव यात अतिशय

खुमासदार रीतीने वर्णन केले आहे. सर्वसामान्यांच्या अनुभवातला आशय, चित्रमयी, ठसठशीत कल्पनाशक्ती आणि अल्पाक्षरी, नीटस अभिव्यक्ती यांचा संगम या कवितेत झालेला आहे. रे. टिळकांच्या मूळ कवितेतील चटका लावणारी व्याकुळता आणि विडंबनातली हास्यकारक अत्युक्ती यांतील विरोधाभासे या विडंबनाला वेगळीच खुलावट लाभते.

‘झेंडूच्या फुलां’च्या पहिल्या भागातील ‘वधुवरांना काव्यमय अहेर’ ही कविता प्रासंगिक आहे. विनोदाच्या दृष्टीनेही ती उजवी नाही. ‘सिनेमा नटाप्रत’ आणि ‘अहा, तिजला चुंबिले असें याने!’ ह्या कवितांकडे पुढील भागातील ‘द्विभाषिक राज्याचीं गाणी’ किंवा चारोब्या यांच्याप्रमाणे विनोदार्थी रचना म्हणूनच पाहिले पाहिजे. त्यात कोणी व्यक्ती विडंबित झालेल्या असत्यास त्याची खूण आता पटण्यासारखी नाही.

‘झेंडूच्या फुलां’च्या पहिल्या आवृत्तीमधील विडंबनांची कक्षा काहीशी संकुचित होती. तिचा रोख कविर्गापुरताच होता. द्वितीयावृत्तीत जी भर पडली, तीमधील टीकेचा कटाक्ष विशिष्ट कवींपेक्ष सर्वसामान्य कविप्रवृत्तींवर आणि काव्यदोषांवर अधिक होता. या आवृत्तीमधील ‘पाहुण्यां’चे थेर, व ‘मनाच्या श्लोकां’मधील सामाजिक विकृती किंवा तिसऱ्या आवृत्तीतील ‘परिटा’ची करामत कमीअधिक प्रमाणात सर्वसामान्य माणसाच्या परिचयातली होती. विषयांची ही विविधता आणि व्यापकता पुढे थोडीफार चालू राहिली. थोडीफार म्हणण्याचे कारण शेवटचा राजकारणाच्या आखाड्यात त्यांना पुन्हा निराळ्या संदर्भात एकारलेपणा आलेला दिसेल.

‘वायको सासरीं आल्यानंतर—’ ही ‘परिटास’ प्रमाणेच रे. टिळकांच्या ‘पांखवास—’च्या चालीवर रचलेली असून तीत रे. टिळकांच्या कवितावर कटाक्ष नाही. दोन महिन्यांच्या माहेरवासानंतर वायको परत आल्यानंतरचे एका मध्यम वर्गीय तस्णाचे उल्लू मनोरथ तीत चित्रित केलेले आहेत. शेवटचा मनोरथ ब्रात्य पण वास्तव आहे :

दाकिन आतां सर्व घराचा रंगमहाल करून
तात्यामाई (आईवडिल) घेतील दिवसा मग डोळे झांकून.

‘एका पावासाठीं—’ व ‘मोडीसाठीं धांव’ यांत सर्वसामान्य माणसाची साध्या-सुध्या गोर्धीच्या अभावी होणारी कुचंबणा जुन्या भक्तिगीतांच्या सारणीतून व्यक्त झाली आहे. युद्धजन्य रेशानिंगच्या काळात पावाची कमालीची टंचाई झाल्यावर ‘धाव धालिं विठू आतां’ यासारख्या सुप्रसिद्ध अभंगाच्या धर्तीवर ‘धांव पाव देवा आतां। देह एक पाव’ असा ‘धावा करून ‘पाहिजे तरी सरकारा। तूंच

लोणि लाव' असेही सांकडे देवाला घातले आहे! खुर्दमोड दुर्मिळ होताच 'संतपदाची जोड' या अमृतरायांच्या लोकप्रिय पदाची चाल उचलून 'दे रे हरि, दोन आप्पांची मोड। मोडीसाठीं भटकुनि आले तळपायाला फोड!' असे गान्हाणे मांडीत मोडीच्या तुटवड्यामुळे देवाचेच कसे नुकसान होत आहे, ते गंमतीने दाखविले आहे :

मोडीवांचुनि 'धर्म' थांबला मिकारि झाले रोड

दिडकि कशी तुज देऊ देवा, प्रश्न पडे बिनतोड

दरम्यान अत्रे यांच्या जीवनाचे क्षेत्र बदलले, तसा त्यांच्या विडंबनाचा तोंडवळाच पार बदलला.

राजकीय विडंबनगीते

यानंतरची विडंबने, 'नवकाव्य', 'चारोळ्या' यांसारखे विनोदी चुटके वगळल्यास, एकजात राजकीय आशयाची आहेत. कॅंग्रेसचे नेते-विशेषतः महाराष्ट्रीय कॅंग्रेसनेते आणि कॅंग्रेसच्या राज्यात चाललेले लोकांचे हाल हेच या विडंबनांचे विषय आहेत. नेहरूप्रतिवृत्तापासून म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून भाषावार प्रांतरचनेचे आश्वासन जनतेला मिळाले होते. स्वातंत्र्योत्तर काळात बहुतेक प्रांतांचे तशी पुनर्रचना झाली. पण महाराष्ट्रीय जनतेची मागणी मात्र मान्य होईना. त्यातून संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन उद्भवले. आचार्य अत्रे या आंदोलनाशी एकरूप झाले. महाराष्ट्रीय कॅंग्रेसनेते प्रथम या आंदोलनात सहभागी होते. पण राज्य-पुनर्रचनामंडळाने संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्यावर आणि केंद्रीय नेत्यांनी दमदाटी केल्यावर मराठी कॅंग्रेस-नेत्यांची भूमिका बदलली. पं. नेहरूप्रभृती नेत्यांपुढे त्यांनी नांगी टाकली. पूर्वीचे बोलणे फोल झाले आणि डोलणे वाया गेले. ह्या प्रक्षेपक विसंगतीमुळे आचार्य अन्यांमधील विडंबनकाराला पुन्हा आव्हान मिळाले. आचार्यांनी या कॅंग्रेसनेत्यांच्या कृती आणि उक्ती त्यांच्यावरच उलटवाऱ्यासाठी विडंबनाचे शास्त्र पुन्हा उपसले.

'झेंडूच्या फुलां'च्या पूर्वाधारीतील कवितांचे विश्व साहित्यिक आहे; उत्तराधारीतील कवितांचे विश्व राजकीय आहे. शिवाय सं. महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या काळात आचार्य अत्रे हाणतेमारते पत्रकार आणि जनतेचे नेते बनलेले होते, पहिल्या काळातले एक बुजरे, तरुण साहित्यिक राहिलेले नव्हते. पूर्वीच्या साहित्यिक थड्येपेशा वेगळी अशी भव्याभव्यांस बट्टा लावणारी थट्टा आता सुरु झाली. पूर्वीची अवगुंठित, खोचक, गृहोक्तीची अभिव्यक्ती आता कमी झाली. 'केशवकुमार' ही टोपणनावाची पडदयोषी त्यांनी टाकली आणि आता ते 'आचार्य अत्रे' या नावाने सरल सरल मैदानात खडे झाले. पूर्वीचा त्यांचा पिंड कलावंताचा होता, आता ते प्रचारकाच्या

अभिनिवेशाने भारले गेलेले होते. प्रतिपक्षीयांची यशोहानी करून त्यांची प्रतिमा जनमानसातून सफाचट करणे, हा आताच्या विंडवनगीतांचा उद्देश होता. आता जनतेच्या काळजाला सरळ सरळ जाऊन भिडायचे होते. अंतिम हेतू काहीसा गंभीरच होता. म्हणून या गीतांतली शब्दकळा शापवाणीसारखी परखड आहे.

आचार्यांच्या अंगी व्यंगचित्रकारासारखी रूपविंडवनाची कला जन्मजात होती. कुणाचा मळका पंचा, कुणाचे दाढीचे खुंट, कुणाचे अनेक फळ्टस, कोणाचे नाव, कोणाच्या थापा, कोणाचा कोकाकोला, कोणाची शमीवरची शळ्ये, कोणाचे खोटे अशू, कोणाचे संतस उद्धार त्यांनी वेठीस धरले आणि हास्यास्पद शब्दचित्रे रेखाद्वान त्यांची पुरी भंवेरी उडविली

या विंडवनाचे उद्दिष्ट वेगले असल्याने त्यांचे बाह्यांग वेगले झाले. इथे चिरपरिचित चालींचा आश्रय घेण्यात आला. ओव्या, अभंग, आरत्या, भूपाळ्या, पाळणे, विडा, भक्तिपर पदे, लावण्या मराठी संस्कृतीत मुरलेल्या आहेत. त्यांची परंपरा शतकांची आहे. क्रमिक पुस्तकांतील कविता लोकांच्या पाठांतरात असतात, तसेच ध्वनिमुद्रिकांनी लोकप्रिय केलेली गाणी त्यांच्या मुखी खेळत असतात. ‘शारदे’ सारख्या नाटकांतील पदे लोकजीवनात मिसळून गेलेली असतात. प्रभातफेन्यांनी लोकप्रिय झालेल्या गळ्यालांचा ठेका जनता लगोल्या पकडते. अशाच तन्हेच्या चाली अन्यांनी राजकीय विंडवनगीतासाठी उचलल्या. त्यांचे तोंड कुटताच तावडतोव हसू कुटते. कधी विरोधी आशय मनात घेऊन, तर कधी किंचित शांबिदक बदल केलेला असल्याने हे काम झटकन साधते. ‘बाळा, जो जो रे। कुलभुषण, दशरथनंदना’, या पाळण्याच्या ‘बाळाच्या गो गो रे। स्मितवदना। खेरकुलोतपन्ना रे।’ ह्या विंडवनात किंवा ‘आई, थोर तुझे उपकार’ या जुन्या कवितेच्या ‘मंव्या, थोर तुझे उपकार’ ह्या विंडवनात याचा प्रत्यय पटेल.

मुळाचा प्रतिभास निर्माण करण्यात अत्रे येथेही चांगलेच यशस्वी झालेले आहेत. आरतीचा आभास सहीसही वठवणारे हे चरण—

जोडुनि हात पुढे शर्मा मिशाळ

वामांगी शेभतसे नलिनी गोपाळ (‘सदोबांची आरती’)

ही भुपाळीची तन्हा—

विजार लांडी, हातीं कांकण, शिरीं निळा फेया।

चला, उठा, त्या प्रतापसिंहा कडकडुनी मेटा ॥ (‘घनश्याम बंदरा सदोबा’)

अभंगाचा हा अनुकार—

वरी मोरारजी। धरीतसे छत्री

भोंवतालीं कुर्तीं। कँग्रेसची ॥

अध्यक्ष देवर । चालला मागून

चार्ली चापलीन । कँग्रेसचा. ('सुंदर ते ध्यान')

'काकाष्ठका' तला हा प्रसाद—

आनंदीच्या वियोगाने । केल्या आप्ळंदीच्या गोष्टी

महिन्याच्या आंत एका । परि चतुर्मुज ज्ञालां ('काकाष्ठक')

संतकाव्याच्या शब्दक्लेचा हा प्रत्यय—

देह जावो अथवा राहो,

मंत्रिपदीं तुमचा भावो

कोणी फोडो किती याहो

म्हणो तुम्हां जोडेखाल ! ('आरती भाऊसाहेब हिन्यांची')

तांब्यांच्या चरणाचा हा नेमका पडसाद—

मतमोजणि फिरफिरुनी । त्यांत होति फार चुका । ('मंत्री हा जुलिम गडे')

'बाळ गंगाधर खेरां'चा हा खास 'आत्रेय' किसा—

अथेलि आईची । बाळपणी । चोरिलीस ना त्वां रे ?

अर्थे टिळकांचे । लुबाडिले । नांवहि त्वां बाळा, रे ! ('बाळा गो गो रे')

'आनंदी आनंद गडे' या चालीवरच्या विडंबनातील हे मार्मिक निरीक्षण—

नऊ महिन्यांच्या 'गर्भवती' । दासबाटव्या प्रसवीती ॥ ('हातभट्टीचे गाणे')

'पारण्या'च्या निमित्ताने शंकरराव देवांची शोभा करताना दिलेली ही उपमा—

दिसे तोंड कळाहीन । जसा काहीं 'सुका मेवा' ॥ ('पारण्याचे गाणे')

किंवा ही बोचक पर्यायोक्ती—

भाषण ऐकायाला श्रोता नाहिं समेत चुकून,

उमे लोक बाहेर स्वागत 'अनवाणी' होऊन ('चव्हाणांना पुणेकरांचा निरोप')
या सर्वीतून अश्यांच्या लेखणीचा बहुरूपीणा दिसून येतो.

पं. जवाहरलाल नेहरूच्या व्यक्तिमत्वाविषयी अश्यांना मनोमनी आदर होता,
हे खचित ! त्यांच्यावर तीन गमतिदार विडंबनगीते आहेत. त्यांचे संतप्त चित्र
दोहोंमध्ये येते. पण तेथेही त्यांची टवाळी वा कुचाळी केलेली नाही. नेहरूनी
चंद्रावरून तांदूळ आणण्याची घोषणा केली होती, त्यावर गिरीशांच्या लोकप्रिय
चालीवर अश्यांनी एक विडंबन रचले आहे, त्याचा शेवट असा आहे :

तांदूळांची शुभ वृष्टी

झडकरी करिं, ही विनंती

ना तरी नेहरू करतिल स्वारी तुजवरि धरून विशूळ ! ('हे चिमण्या चंद्रा')
तसेच हे बालसुलभ वृतीने रेखाटलेले निरागस चित्र पहा :

झेंडू चीं फुले

नेहरुकाका घावरला, घावरला
 दहून मोटारित बसला
 इतका कां हो रागवतो ?
 लाल टमाटो हा दिसतो
 नको रे बाबा
 चिडका बिब्बा
 नेहरुकाका हा हड्डी
 ह्याची अमुची फू गड्डी ! ('वाहवा, वाहवा, नेहरु हा')

पण आशी मौज या राजकीय कवितांत अपवादभूत. इथली व्याजोक्तीपर्या-
 योक्तीसुद्धा जळजळीत आणि विदारकच आहे. उदा०—

मोरया, तुझी गोळि चांगली
 वर्मि लागुनी, घेतसे बळ्डी
 वृद्ध आणखी, बालके खिया
 यावरी न ती, करितसे दया ! ('मोरया, तुझें नांव चांगलें')

'हातांत घ्या काळें निशाण', 'होठीवर पोळी', 'अहमदावाद ! अहमदावाद'
 ह्यांना 'विडंबनगीते' म्हणण्यापेक्षा 'विभंजनगीते' किंवा 'विटंबनगीते' म्हणणे
 वरे, त्यातली अभिव्यक्ती संतत भूमिकेतून झालेली आहे. 'कोयनेची योजना'
 डावलली जाते की काय, अशी जी भीती निर्माण झाली होती, तिचे प्रतिध्वनी
 'आविन सुरुंग मी कोयनेला !' ('मोरारजी-विलाप') व 'पैशांवाचुनि अडे
 कोयना !' ('नवी मोटार') असे उमटले आहेत. अव्यांचा डाव्या पक्षांकडे
 ढुकणारा कल 'शमिवरतीं चढला 'भाई'' ('शमिवरचीं शांतें—'), 'परी नाहीं
 कोण 'पिटी' (pity)। शिरजोर पक्ष डावा' ('पारण्याचें गाणें') या उल्लेखां-
 वरून दिसून येतो. मंव्यांच्या मोटारी आणि लोकांची हलाखी याचे उपहासपूर्ण
 विरोधी चित्रण यांत सारखे पुनरुक्त झालेले दिसेल.

श्रेष्ठ दर्जाची शोकात्मिका अतिरिक्त मानवी भावनांचे विरेचन करून माणसाला
 समतोल मिळवून देते, असे मत ऑरिस्टॉटलने मांडलेले आहे. सुखात्मिका किंवा
 विनोद हेच कार्य करतो, असे मांडता येईल. विसंगतिदर्शनावरोबर चिडणे ही
 एक प्रतिक्रिया झाली. पण तिच्याकडे पाहून आलेल्या चिडीचे रूपांतर हास्य-
 विनोदात करणे ही पर्यायी प्रतिक्रिया होय. अव्यांसारख्या विडंबनकाराने हे कार्य
 मराठी रसिकांसाठी संतत पन्नास वर्षे केले. त्यांनी तसुणपणी केशवसुत-गोविंदा-
 ग्रजांच्या परंपरेचा अभिमान वाळगून वाढ्यायीन चिपक्षीयांना अस्वली गुदगुत्या
 केल्या व उत्तरकालात संयुक्त महाराष्ट्राचा कैपक्ष घेऊन राजकीय प्रतिस्पर्ध्यांना

त्राही भगवान केले. तासूच्यात त्यांनी जी वाढ्यीन विडंबने लिहिली व पुढे जी राजकीय विडंबने लिहिली त्यांच्या स्वरूपात फरक असला, तरी त्या दोन्ही प्रकाराच्या मागाचे व्यक्तित्व एकच आहे, त्यामागाची भूमिका एकच आहे. ती म्हणजे अन्यायाची चीड. त्यांनी स्वार्थपरतेने, स्वतःचा बोलवाला व्हावा म्हणून इतर कवांची विडंबने केली नाहीत. आपल्या गुरुंच्या अवमूल्यनाने त्यांना खरा राग आला होता. त्यासाठी प्रथम त्यांनी विडंबनकाच्ये लिहिली आणि परिणामी मराठी कवितेची प्रकृती निकोप राखली. उत्तरायुष्यात तीन कोटी मराठी लोकांच्या फसवणुकीला वाचा फोडण्याचे ऐतिहासिक कार्य केले. परिणामी राजकारणातला एक घोर अन्याय दूर होण्यास हातभार लागला.

आपल्या लेखणीच्या लीलांनी दुखावल्या गेलेल्यांना पुन्हा जोडून घेण्याचा अव्यांचा नेहमी प्रयत्न असे. संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न संपल्यावर त्यांचे कॅग्रेस-नेत्यांवरोवरचे वैयक्तिक संबंध पुन्हा सुधारले होते. ‘झेंडूच्या फुलां’च्या दुसऱ्या आवृत्तीचे परीक्षण करताना माधवराव पटवर्धनांनी त्यांचे गुणानुवाद गायिले असले, तरी त्यांची मने अखेरपर्यंत कल्पित राहिली असावी असे वाटते.⁹ प्रा. चापेकरांच्या बाबतीतली आपली अतिरेकाची चूक त्यांनी स्वतःच मान्य केलेली आहे (परिशिष्ट ३, पृ० १५८) कै. अनंततनय यांची वाढ्यीन टर त्यांनी खूपच केली. पण पुढे त्यांच्याविषयीचे त्यांचे ग्रह पालटले होते. ‘एका कविमित्रास’ (गीतगंगा, मुंबई १९३५, पृ० १८) ही त्यांची कविता अनंततनयांना उद्देशून लिहिलेली आहे, कारण तशी टीप पुस्तकात शेवटी दिलेली आहे. या कवितेत त्यांनी अनंत-तनयांच्या काव्याविषयी आदरभावाच व्यक्त केलेला आहे. ते अनेक वाद खेळले. अत्रे—माटेवाद, अत्रे—फडकेवाद, अत्रे—वररेकरवाद, अत्रे—भावेवाद फार गाजलेले आहेत. पण कै. प्रा. माटे यांचे व त्यांचे संबंध पुढे सुधारले. प्रा. फडके यांच्यावरोवरचे दुरावलेले संबंध त्यांनी पुन्हा जुळवून घेतले. पु. भा. भावे

१. माधवराव पटवर्धनांचे व आपले संबंध सलोख्याचे व्हावे, अशी आचार्य अव्यांची तीव्र इच्छा होती. म्हणून त्यांनी माधवरावांना आपल्या नाटकाला सन्मानपूर्वक बोलावले व त्यांच्यासाठी पुढच्या रागेत मधली खुर्ची राखून ठेवली. मग काही कारणास्तव ते जरा बाहेर गेले. दरम्यान अव्यांचे एक स्नेही आपल्या मुलासह नाव्यगृहात आले आणि त्यांनी मधल्या दोन जागा अडवल्या. माधवरावांसाठी राखून ठेवलेल्या खुर्चीवर स्नेहांचे चिरंजीव स्थानापन झाले. तेवढ्यात माधवराव आले. जागा राखून ठेवलेली नाही, असे पाहताच ते तणतणत निघून गेले. असे जुळत आलेले संबंध पुन्हा दुरावले म्हणून अत्रे हळहळ व्यक्त करीत असत.

यांच्याशी त्यांचे सामरस्य कधीच झालेले नसावे पण त्यांच्यातल्या वादाचे मूळ जे वीर सावरकर यांच्याशी अन्यांचे सामंजस्य पुन्हा प्रस्थापित झालेले होते. अन्यांचा स्वभावच वोलघेवडा आणि भलतुकडा होता. दीर्घदेष त्यांच्या प्रकृती-तच नव्हता. त्यांच्याशी थोडा परिचय होताच ते चिरपरिचितासारखे वाटत. कारण प्रौढत्वी शैशव जपणारे ते एक 'आनंदयात्री' होते. 'झेंडूच्या फुलां' च्या या अभ्यासाच्या निमित्ताने त्यांच्या खेळकर आणि खोडकर व्यक्तित्वाचा परोक्ष सहवास जवळजवळ वर्षभर लाभला आणि वेळ खरोखरच सत्कारणी लागला.

आचार्य अन्यांनी 'मी कसा झालो?', 'कन्हेचे पाणी खं. १' या आपल्या आत्मपर ग्रंथांतून आणि 'उपहासिनी' च्या प्रस्तावनेमधून आपल्या विडंबनाचे रहस्य चांगलेच स्पष्ट केलेले आहे, मग हे नमनाला घडाभर तेल कशाला, असा प्रश्न कोणालाही पडेल. परंतु एक तर लेखक आपल्या लेखनाविषयीच्या सर्वच गोष्टी उघड करील असे नाही.^१ शिवाय असे आत्मपर लेखन म्हणजे मूल्यमापन नसते; शेवटी तो एका व्यक्तीचा दृष्टिकोण असतो. थोर लेखनाला जी व्यामिश्रता असते, त्यामुळे त्याचा अन्वयार्थ दर पिढीला बदलत असतो. अनेक स्तरारे आणि अनेक पदरी रंग असणाऱ्या विडंबनासारख्या आव्रेय लेखनावाबत हा न्याय अधिकच यथार्थ ठरतो.

१. कधी कधी विस्मरणाने वा अनवधानानेही आत्मपर लेखनात घटनांच्या वौर्धपर्यावाबत घोटाला झालेला असतो. १९२७ सालच्या पुण्याच्या म. साहित्यसंमेलनात 'झेंडूच्या फुलां' च्या वाचनामुळे उठलेल्या वाढाळाची, समारोगात अध्यक्ष कोल्हटकरांनी केलेल्या निषेधाची व काही वर्षीनी पत्रात अनुकूल अभिप्राय देऊन तो प्रसिद्ध करू नये, असे बजावल्याच्या 'विनोदा' ची हकीगत खुइ आचार्य अन्यांनी दिलेली आहे. (परिशिष्ट ३ रे, पृ. १५७). या हकीगतीतही घोड्यापुढे गाडी जोडण्याचा 'विनोद' झालेला आहे. यात उलेखिलेले पत्र या आवृत्तीत आहे (परिशिष्ट १ ले), त्यावरील दिनांक १-१२-२५ असा आहे. म्हणजे पत्रांतील प्रशंसापर अभिप्राय १ ल्या आवृत्तीच्या प्रसिद्धीनंतर त्याच वर्षी मिळालेला आहे. संमेलनाच्या काळानंतरचा नाही. समारोपाच्या भाषणात कोल्हटकरांनी अन्यांचा निषेध केला होता, यांत शंका नाही. संमेलनाच्या अहवालात म्हटले आहे, "काव्यगायनाच्या वेळी झालेल्या 'झेंडूच्या फुलां' वरील वाढाळाचा उलेख करून श्री. कोल्हटकर म्हणाले की, "कल्पना व रचना या दृष्टीनी तें काव्य चांगले असलें तरी त्यांत वैयक्तिक निर्देश आल्यामुळे तें त्याज्य वाटतें. व विडंबनकाव्यांत अशा प्रकारचा निर्देश असू नये. संमेलनाचे वेळी म्हटल्या जाणाच्या कविता अगोदर तपासून घेणे इष्ट आहे." (म. सा. संमेलन : १२ वै अधिवेशन : समश्र अहवाल, पुणे १९२७, पृ. २७-२८.)

आचार्य अन्यांनी लिहिलेली बहुतेक विडंबनगीते 'झेंडूच्या फुलां' च्या या आवृत्तीत एकत्र केलेली आहेत. त्यांत दोन जातीची फुले आहेत, वाढयीन आणि राजकीय असे त्यांचे भिन्न रंग आहेत. ही भिन्न रंगांची फुले अन्यांच्या जीवनातील दोन भिन्न पण अल्यंत महत्वाच्या कालखंडांचे प्रतिनिधित्व करतात. कारण हे दोन्ही कालखंड झगड्याचे होते—अन्यांच्या दृष्टीने मनस्वी झगड्याचे होते. पहिल्यातला झगडा वाढयीन होता. त्यात आपल्या काव्यदैवतांवर होणारे आघात परतवायचे होते. त्यासाठी त्यांनी आपल्या विनोदबुद्धीच्या सान्या शक्ती पणाला लावून, प्रच्छन्न टीकेचा—विडंबनाचा गनिमी कावा वापरून लट्ठत दिली. दुसऱ्या कालखंडात अत्रे केवळ कवी राहिले नव्हते, कृतिकवी बनले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या रूपाने त्यांना जणू आपल्या जीवनसार्थक्याची समच सापडली होती. हा लढा राजकीय मैदानातला समोरासमोरचा होता. इथे ते नेते आणि पत्रकार होते. तेव्हा त्यांनी जनतेच्या दुःखाला वाचा फोडून काळजाळा हात घालणारे तेजस्वी गद्यलेखन केले. प्रतिपक्षीयांच्या शब्दांतला आणि वर्तनातला दुटपीपणा दर्शविष्यासाठी ते झणझणीत अग्रलेख लिहीतच होते. त्यांची मुलुखमैदानी व्याख्याने चालूच होती. विडंबनगीतांचा उपयोग आनुषंगिक तोंडीलावण्यासारखा होता. ते काही एकमेव शब्द नव्हते. लोकांच्या तोंडी वसलेल्या चार्लींचा आभास निर्माण केला, की या विडंबनांचे काम भागण्यासारखे होते. म्हणून त्यांच्या विडंबनकौशल्याचा बहुरंगी, बहुदंगी, बहुरूपी आणि अनेक पदरी विलास पाहायचा असेल, तर त्यांच्या पहिल्या कालखंडातील वाढयीन विडंबनांकडे वलावे लागते.


केशवकुमारांनी 'रसिकांना चेतवणी' देताना, माझ्या फुलांचे काहीही करा; रागाने चुरगळलीत तरी हरकत नाही, पण 'तळीचे खोवरे' खायला मात्र विसरू नका, असे म्हटले आहे. 'हे तळीचे खोवरे' म्हणजे जन्मजात विनोदबुद्धीच्या विलास. विनोदबुद्धीच्या विलासामुळेच 'झेंडूचीं फुले' एकमेवाद्वितीय ठरलेली आहेत. विडंबनाची निमित्ते कालांतराने विसरली जातात, ती आस्वाद राहात नाहीत; पण हे 'तळीचे खोवरे'—विनोदबुद्धी—त्याला स्वतंत्र मूल्य प्राप्त करून देते. यांतल्या पहिल्या कालखंडातील विडंबनगीतांचा विस्तार-पूर्वक विचार करून त्यांना हे मूल्य कसे भरघोसपणे लाभलेले आहे, हे यथाशक्ती दाखविष्यासाठीच हा प्रदीर्घ प्रस्तावनेचा प्रपंच केलेला आहे.—या प्रपंचाचे मूल्य रसिकांनी ठरवावयाचे आहे.

मुंबई, दि. ४ ऑगस्ट १९७२

स. गं. मालशे

झेंडूचीं फुले

ऐशी



वराची ग्रन्थ संकलन
संस्कृतम् ५००९८
संस्कृतम् २२११

झेंडू ची कुले

स म र्प ण



वोलूनचालून 'झेंदूचीं फुले' ! यांना वास तरी कसला आणि
रंग तरी कसला ? मोहक फुलांच्या सुवासासाठीं हपापलेली
रसिकता या विनवासाच्या आणि भडक रंगाच्या दरिद्री
आहेराचा कसा स्वीकार करणार ? उलट तिच्या
भावनेची कोमळता दुखवल्याचा उद्धटपण केल्याचे
पाप मात्र पदरीं यावयाचे ! तरीपण वाढ्याच्या
वरातींत कोतवाळी घोड्याप्रमाणे पुढे पुढे
नाचणाऱ्या घोडकवीच्या गळ्यांत सणां-
सुदीचे दिवशीं माठा करून घाला-
वयाला जरी हीं 'झेंदूचीं फुले'
उपयोगी पडलीं तरी लेख-
काला आपल्या श्रमाचे
सार्थक झाल्यासारखें
वाटेल !

—लेखक

झेंडू - पुस्तक - फार्मसी

(‘निरंकुशः कवयः’ या कुठल्या तरी इसवी
सनाच्या कायद्यान्वयें रजिस्टर झालेली)

अनाधिकृत भांडवल—मराठी नियतकालिकांतून,
मासिकांतून, पुरव्यांतून, काव्यसंग्रहांतून आजपर्यंत
प्रसिद्ध झालेल्या व पुढे प्रसिद्ध होणाऱ्या कविता.



Born in 1922 ; Still going strong !

—Johnnie Walker



वाहवा, वाहवा झेंडू हा । सुंदर कितितरि खचीत हा !

—मिस् मेरी, मु. भोर



मेल्यावर आमुचे सगळे । उभारतिल दगडी पुतळे
भवताळीं धरितिल फेर । आज परी करिती जेर !

—आम्ही कोण ! ?



“दे ग माळणी झेंडूचे फूल !”

—चि. सखू वाघमारे



“आहेतच मग फुलें झेंडुर्चां !”

—सुधारक महाकाव्य

इ.

इ.

इ

कवि आणि चोर

[खण्डकाव्य]

२२१९

७८५०

एकच वाक्य !

मदीय कनिष्ठसहोदरसदृश कविसुहृद् श्री० केशवकुमार यांच्या सन्मान्य, प्रसादोक्त व आदरयुक्त विनंतिपूर्वक प्रांजल आग्रहावरून, यांच्या या सहजरस्य, अव्याजमनोहर व सुक्लिष्टशब्दावगुंठित मौक्किकप्रवाळमिश्रित ‘मुर्वण्गुटिके’ समान अत्यमोली व वहुगुणी औषधाप्रमाणे किंवा ‘त्वरित दान महापुण्य’ अशा शीघ्रहितसाधक पुण्याचरणप्रमाणे असलेल्या या आनंद व उत्साहवर्धक लघुखंडकाव्यास अत्यंत साकल्यानें व विस्तार-पूर्वक-माझ्या पूर्वसांप्रदायास अनुसरून प्रदीर्घ प्रस्तावना न लिहितां, हें काव्य-जरी याचें नांव चमलकारिक, मोघम व क्षीणशक्ति असलें तरी तें वृत्तवैचित्र्यपूर्ण, पथ्यकारक, सात्त्विक ईर्ष्यायुक्त, मार्मिक, सद्गेतुमूलक व उन्नत मनोरंजनकारक आहे असें सांगून, तसेच तें बिंदुस्थावी अर्कसुमाषितासमान कळतिपूर्ण आहे असें आश्वासून व त्याचें कौतुकयुक्त व उत्तेजनमिश्रित अभिनंदन करून श्रीज्ञानोदारायांच्या प्रेमल ‘पसायदाना’ नें तें रसिकांच्या हवालीं करतो.

आतां विश्वात्मकें देवे । येणे वाग्यदेवे तोषावे
तोषोनि मज द्यावे । पसायदान हें ॥ १ ॥
जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रंती वाढो
भूतां परस्परे जडो । मैत्र जीवाचे ॥ २ ॥ ३०

रविवार

वैशाख वद्य पष्ठी शके १८४९

जडजंवाल

ता. क.—‘दोन शब्दां’च्या साठसूद मथळ्याखालीं शब्दसृष्टीची ऐसपैस पोतडी खोलणाऱ्या सांप्रदायिक प्रस्तावनाकारांच्या डोळ्यांत विद्वद्र्दर्य श्री. जडजंवाल यांच्या या ‘एकाच वाक्या’नें झणझणीत अंजन वसेल यावहूल रसिकांची एकवाक्यताच होईल अशी आशा आहे?

—कवि केशवकुमार

झेंडूचीं फुले

कवि आणि चोर

अंतःकरणाच्या अमर्यादित आवारांत वेहद्व ब्रह्मानंदाची वादशाही वदफैली म्हणजेच मायेच्या मोहक मृगजळाची आत्मतिक उकटता ! विश्वरूपी भगवंताच्या साक्षात्काराच्या प्रेमळ प्रचीर्तीतून प्रादुर्भूत झालेले प्रेम हें संसारसोपानाच्या शेवटच्या पायरीवरील उंवरळ्यावर उभारलेल्या दयेच्या देवळाचा कांचनी कळसच ! प्रेमाचा द्वेष, दानाचें चौर्य, विश्वाचें शून्य याच सुत्रत्रयीवर काव्याची उभारणी होते.^१

. १ .

शा० वि० : काळाकुड्ड नभामधें पसरला अंधार चोर्हांकडे,
होते घोरत प्राणिमात्र सगळे निद्रेमधें वापुडे;
भीतीनें अगदीं मुकाट बसलीं होतीं घरें देवळें;
विश्रांतीसुख घेत राजपथही होते जरा वैसले.

अनुष्टम् : या भयाण अशा वेळीं कवी आणिक चोरटे,
राहतील दुजे जागे जीव यांविण कोणते ?

शा० वि० : रात्रीची अनुकूल वेळ बघुनी कामास तो एकटा,
चाले वाजवितां न पाउल कुणी रस्त्यांतुनी चोरटा,
वेई चाहुल तो मधूनमधुनी मागेपुढे पाहुनी,
आकाशीं जरि चांदणे न, तरि तें होतें तयाच्या मर्नी !

श्लोक : तो घरांत दिसला कुठल्या दिवा,
थांबला मनि चपापुनि तेघवां !
शांत विश्व सगळे जरि जाहलें,
कोण जागत अजूनहि वैसलें ?

१. सदरहू ब्रह्मवाक्याचा सुसंगत अर्थ लावून देणारास-पण वाचकाना वक्षिसाची लालूच दाखविणे वरें नाही !

- कामदा : त्यांत आणखी दारही खुले
 वधुनि त्याजला नवल वाटले !
 “धनि विचित्र हा कोण ?” बोलला,
 “भय न आमुचें काय याजला ?”
- आर्या : जिज्ञासा उपजे मनि धाडसवृत्तीहि जाहली जागी;
 वोले, “भवानिची ही वेळ नसे मुळिंच दवडण्याजोगी !”
- कामदा : जवळ जाउनी चोरपाउलीं
 नजर चोरटी आंत टाकली !
 आणि तेथले दृश्य पाहुनी
 थक जाहला क्षणभरी मनीं !
- साकी : दिवा टांगता जले मधोमध दाळनांत चौकोनी,
 मेजावरतीं लिहित एकटा गृहस्थ वैसे कोणी;
- दिंडी : समिप होते त्याचिया ग्रंथ जाढे,
 कागदाचीं आणखी तशीं बाढे;
 त्यांत वधुनी सारखा झपाठ्याने
 लिहित होता कायसे मुकाढ्याने !
 मधुनमधुनी तो गुणगुणे मनाशीं,
 हस्तचेष्टाही करी स्वैर तैशी !
 आणि मिटल्या ओठांत हंसू येई',
 गूढ कसला आनंद तया होई ?
- साकी : पाल पाहुनी जसा विचारा विंचू टाकी नांगी;
 तसा आमुचा नायक खिळला उभा जागच्या जागी !
 भान विसरला, कार्य विसरला टकमक पाहत राही,
 वेळ लोटला असा किती तरि स्मरण न त्याचें कांहीं !
- अनुष्टुभु : तिर्हांचा पडतां ठोका काळयंत्रीं ठणाठणा,
 यांबला लेखकू तेव्हां, संपवी जणुं लेखना !

- इंद्रवज्रा : निश्चास ठाकून वधे समोर
 तो आपुला दत्त समीप चोर !
 भीती असावी परि त्या कुठून ?
 “सुस्वागतम् !” त्यास म्हणे हंसून !
- शिखरिणी : “वरे आलां,” बोले, “कवन इतुक्यामाजिं रचिलें,
 नसे श्रोता कोणी म्हणुनि मन होतें विरजलें !
 वसा, गातों आतां मम कवन हें सुंदर नवे
 दुजे किम् शाहीरा जगतिं रसिकांवांचुनि हवें ?”
- शा० वि० : ओशाळा मनिं चोर होय अगदीं, अन् मान खालीं करी
 बोले, “माफ करा, नसे किमपिही मी योग्य मानास या !
 आहें मी वदमाष एक जगतीं बोढूनिचाळूनियां,
 हेतू दुष्ट अहो, मनांत धरूनी मी पातलों या घरी !”
- कामदा : खदखदां तदा हांसला कवी
 “मग,” म्हणे, “तुझी फार थोरवी !
 मी तरी तुझा वंधु थोरला !
 धर्म एक ना श्रेष्ठ आपुला ?”
- शा० वि० : “आर्या, हें भलतेंच काय वदतां ? उद्घारला चोरटा,
 “माझ्या पंक्तिं शृंगभंग करूनी कां येउनी बैसतां ?”
 “मित्रा, यांत न वावर्गे, कथितसें मी सत्य !” बोले कवी
 “चौर्याची मम खाण ही !” वदुनियां ग्रंथांस तो दाखवी !
- दिंडी : “सोनियाचे दागिने चोरसी तू ;
 कल्यनांचे शिणगार मी परंतू !
 हिन्यामोत्यावर सदा तुझा डोळा,
 शब्दमौक्तिक मी सदा करीत गोळा !
- साकी : “चोरीसाठीं काळ्या रातीं वेप घेउनी काळा,
 गळोगळीं उगाच फिरसी, भय प्राणाचें तुजला !

अंगूष्ठाचीं फुले

वघ मेजावर माझ्या पडले खुले रत्नभांडार,
 लृट तयाची खुशाल करितों, कोण मला धरणार?
 एकटाच तूं फिरसी, असती परी आमुचे कंपू,
 कुणासही अन् खुशाल आम्ही दिवसाढवळ्या कापूं!
 कळ्यामाजीं येशिल माझ्या जरि तूं काळ्या दोस्ता,
 काव्यकीर्तिचा दाविन तरि मी सवंग तुजला रस्ता!
 जरी बोलण्यावरतीं माझ्या असे तुझा विश्वास,
 हृदयावरतीं कोरुनि ठेवीं तरि हा मम उपदेश !

अनुष्टुभू : “धन्य तें चौर्य जाणावें अब्रू जें जगिं वाढवी,
 धिक् धिक् चौर्य मित्रा, जें नांवलौकिक घालवी !”

शा० वि० : चोराला उपदेश कोठुनि रुचे? वंदून त्या वाग्भटा,
 ज्ञाला कांहिं न बोलतां हल्लुहळू तो आपुला चाळता;
 त्या रात्रीं नृपरक्षके पकडले तों हन्त! कोठें तया,
 शिक्षा होउनि वंदिवास पुढतीं तो जाय भोगावया !

२.

दिंडी : काय इकडे जाहले वर्तमान,
 कवी ज्ञाला आमुचा कीर्तिमान!
 सुनीतांच्या ओंजळी भरुनि त्यानें
 मासिकांचीं व्यापिलीं किती पानें!

 खंडकाव्यें लिहिण्यांत हातखंडा,
 असा त्याचा फडकला कीर्तिज्ञेडा!
 नांव आले शेवटीं ‘परिषदेंत’
 स्वर्ग तेव्हां राहिला दोन वोट!

 आणि तिकडे फोडितो खडी चोर,
 यातनेला त्याच्या न मुळीं पार,

द्रव्य नाहीं—अब्रूहि तशी गेली,
उलट हातीं शुंखला अडकलेली !

- स्वागता : आठवूनि कितिदां कविवाणी,
सुंदुनी मग रडे शिशुवाणी,
“हाय, मूर्ख किति मी हतदैवी,
बोध तो न रुचला मज केवी ?”
- अनुष्टुभु : “धन्य तें चौर्य जाणावें अब्रू जें जगिं वाढवी,
धिकू धिकू चौर्य मित्रा, जें नांवलौकिक घालवी !”
- साकी : सहस्र वेळां श्लोक तयाच्या ओंठावर हा खेळे,
सत्य तयांतिल मनीं तयाच्या पूर्णपणे मग ठसले !
छातीवरतीं हात मारुनी म्हणे, “सोडिला धंदा,
येथुनि पुढती गुलाम होइन मी कवितेचा वंदा !”

. ३ .

- शा० वि० : शिक्षेचा सरतांच काळ सुटला तो बंदिखान्यांतुनी,
जाई धांवत भेटप्पास कविला ताकाळ तो तेथुनी,
गेले अंतर गद्दून पडतां दृष्टीस वागीश्वर
घाली सत्वर तो नमस्कृति तया साष्टांग पायावर !
- अनुष्टुभु : “त्राहि मां नरकाद् घोरात् सद्गुरो, शरण मी तुला,
कृपेचा वर दे वापा, तंच आधार एकुला !
“धन्य तें चौर्य जाणावें अब्रू जें जगिं वाढवी,
धिकू धिकू चौर्य मित्रा जें नांवलौकिक घालवी !”
- स्वागता : “सत्य हें वच तुझें कविराया,
आज पूर्ण पठलें हृदयीं या !
ठेव त्वकर गुरो, मम माथां
ना तरी गति नसे मज आतां !

पृथ्वी : किती दरवडे अगा, अजवरी जगीं घातले,
परी न कवडी उरे; उलट मात्र शिक्षा मिळे !
गुरु न मज भेटला तुजसमान वागीश्वरा,
प्रसाद तरि देउनी मजसि यांतुनी उद्धरा !”

ओवी : काय सांगावें अद्भुत । गुरु जाहले सद्विदित,
शर्विलकाच्या मस्तकीं हस्त । ठेविला तात्काळ पां !
बोले, “चौर्यकर्मविशारदा । तूतें प्रसन्न होवो शारदा,
परि पूर्वीचाच धंदा । अविरत चालवीं !

परवाऊयाचीं भांडारें । आपुल्यासाठींच ना वारे ?
खुलीं तयाचीं तुजला दारें । शंका न धरीं !
भय न धरावें कवीनें । लाज न धरावी कवीनें
तरीच तयातें विमानें । नेतील स्वर्गीं !

धन्य कवी, धन्य चोर । धन्य डाकू, दरवडेखोर,
काव्य सर्वाना आधार । हस्तकौशल्य दावाया !”
ऐसें आशीर्वचन देउन । कवी देई प्रेमालिंगन
तें दोघांचे संमेलन । देव आले पहावया !

पृथ्वी : पुढें कवनलेखनीं कुशल चोर तो जाहला ,
स्वतंत्र-कृतिचा कवी म्हणुनि मान्यता पावला !
‘चतुर्मुज’ न जाहला फिरुनि त्यापुढें तो जरी,
करी कवननिर्मिती करचतुष्टये तो तरी !

ता० क०

गुप्त ही गोष्ट राखावी रसिका, हीच प्रार्थना,
आंतल्या आंत ठेवाव्या कवीच्या गूढ या खुणा !

ॐ शांतिः ! शांतिः ! शांतिः !

कादरखां

मुंवईत आलेत्या हिंदू-पठाणांच्या दंग्यांत गारद झालेल्या एका पठाण वीरास उद्देश्यत सदरहू 'विलापिका' रचिली आहे.

हा कोण इथें पडलेला ? | 'कादरखां काबुलवाला' || ४० ||

धिपाड देह हा अडवा | पसरला सहा अन् फूट !

पालथे पलिकडे पडले | विक्राळ खिळ्यांचे वूट !

चुणिदार चोळणा आतां | फाटून होय चिरगृष्ठ !

वैसला पठाणी वडगा | बाजूला दूर निमूट !

चिखलांत बुडाले कल्ले !

त्यां ओढिति चिळ्ठेपिळ्ठे !—

खिसमीस खिशांतिल उरले

कुणि मारि तयावर ढछा | 'कादरखां काबुलवाला !' १

अफगाण-दव्यांतिल आतां | दुरकाळ्या फोडिति शेर !

बुरख्यांतुनि कंदाहारी | उडलासे हाहाकार !

तो शरवत पीतां पीतां | दचकेल मधेंच अमीर !

'क्या हुवा' ओरडुनि ऐसे | वडवितात सगळे ऊर !

ते हेरतचे अक्रोड

ते वदामपिस्ते गोड—

रडरडुनी होती रोड

अल्बुखार अंबुनि गेला | 'कादरखां काबुलवाला' २

तो हिंग काबुली आतां | विकणार यापुढे कोण ?

व्याजास्तव बसुनी दारीं | गरिबांचा घेइल प्राण ?

खाणार कोण या पुढतीं | तीं कलिंगडे कोरुन ?

सजवील नूर नयनांचा | कीं सुरमा घालुनि कोण ?

झेंझू चीं कुले

रस्त्यावर मांडुनि खाटा
दुक्कम्यासह मारिल बाता—
हिंडेल कोण वा आतां
घाल्हन चमेलीमाळा ! ‘कादरखां काबुलवाला’ ! ३

करुं नका गलबला अगदीं । झोपला असे हा वीर !
जन्मांत असा पहिल्यानें । पढुडला शांत गंभीर !
राहणे जितें, जरि मागें । व्हा दोन पावळे दूर !
हा वसेल मानगुटीला । ना तरी होउनी पीर !

जा पळा—पंचनाम्याला
तो आला डगलेवाला,—
अडकाविल कीं साक्षीला,
मग म्हणाल, “पुरता भंवला । कादरखां काबुलवाला !”

फूल, कवि, बाला आणि मासिक

[एक शोकपर्यवसायी कथा]

दिंडी

कुठे रस्त्यावर कुणीं टाकलेले
 कुणा कविच्या नजरेस फूल आले;
 तडक घेई उचलून करी त्याते
 (ब्रीद कविचे वेचणे जे दिसे ते !)
 तोंच दिसली मार्गात एक बाला,
 (कवि प्रेमाचा नेहमीं भुकेला !)
 फूल अर्थात् तिज द्यावयास गेला—
 जीभ काढुनि ती फक्त दावि^१त्याला !
 खूप रडला कवि (नेहमींप्रमाणे)
 प्रेम—कविता लिहि (तरी चार पाने !)
 मासिकाला पाठवी त्याच वेळी
 हाय ! तीही साभार परत आली !!

—स

प्रेमे ज्या कविता दिल्या परत त्वां संपादका, धाडुनी,
 देतों तावडतोव पाठवुनि त्या आतां ‘मनोरंजनी’^२
 नाहीं वाटत खेदलेश उलटा आनंद वाटे मर्नीं,
 कीं त्या फाडुनि टोपलींत न दिल्या रद्दींत तूं फेंकुनी^३

१. कारण त्या तियें खास छापून येतील. २. हो, नाहींतर काय करता ?

पाहुणे

कै. केशावसुतांची 'दंवाचे येंव' ही कविता वाचल्यानंतरच पुढील विनोदी कवितेचे रहस्य लक्षांत येईल.

“कोठुनि हे आले येथें ?
काळ संध्याकाळीं नव्हते !!—”

पाहुणे पसरले ओटी—
वरि वघुनी आज प्रभातीं
आईला बाब्या वदला
कुतुकानें उत्सुकलेला.

“दिसती हे कोणी आले
आपुल्याच नात्यामधले !

आई ग ! तर वद मातें
कोठुनि हे आले येथें ?

तंबाखू पानें खात
कसे पहा बडबडतात !

उघडुनी डवा ग अपुला
राजरोस करिती हळ्ळा !

बाबांच्या पेटींतुन गे
पळविती विड्यांचे जुडगे !

मौज मला यांची वाटे
होते हे तर वद कोठें ? ”

“हं हळू बोल—” तनयातें
वर करूनी बोट वदे ते—

“कावळे, गिधाडें, घारी,
येती हीं जेथुनि सारीं;
डोंगळे, डांस, बुंगुरटीं
बाढा रे, जेथुनि येती;
खोकला, ताप हीं दुखणीं
आपणांस येती जिथुनी;
तेथुनीच आले येथें
हे छळवया आम्हांते !”

“राहतील येथें का ते ?
अडवितील का ओटीते ?
करतिल कां भिंतीवरतीं
ही अशी लाल रंगोटी
जातील कधीं हे आई ?
घरदार न यांना कांहीं ?”

“नाहीं रे ! ते इतुक्यांत
जाणार गड्या नाहींत !
जोंवरी भीड आम्हांते
जोंवरी लाज ना यांते,
तोंवरी असा बाजार
सारखा इथें टिकणार !

चडफडणे वधुनी त्यांते
असती ते जोंवरि येथें !
टोळधाड कधिं ही इथुनी
जाणार न लौकर सदनीं !”

‘जाणार न लौकर सदनीं !’

वदतां गहिवरली जननी;

पाढुणे मागले स्मरले,
डोळ्यांतुन पाणी आले.

बहुतेक तयांतिल आतां
जाहले कुठें वेपत्ता !

निगरगडृ परि त्यांमधला
एक मात्र अजुनी उरला !

सरले जरि वारा महिने
तरि वसे देउनी ठाणे !

“देवा रे” मग ती स्फुंदे
“एवढा तरी जाऊं दे !”

म्हणुनि तिनें त्या बाळाला
तो महापुरुष दाखविला !

एकेक वघुनि त्या मूर्ती
गोठली कवीची स्फूर्ती !

वेडावुनि तयाच नादें
“खरेंच,” तो पुसतो खेदें,

“येती हे रोज सकाळीं
परि जाती कवण्या काळीं ?”

आम्ही कोण ?

केशवसुत, क्षमा करा.

‘आम्ही कोण ?’ म्हणून काय पुसतां दांताड वेंगाडुनी ?
 ‘फोटो’ मासिक पुस्तकांत न तुम्ही कां आमुचा पाहिला ?
 किंवा ‘गुच्छ’ ‘तरंग’ ‘अंजलि’ कसा अद्यापि ना वाचिला ?
 चाले ज्यावरतीं अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी ?

ते आम्ही—परवाञ्यांतिल करू चोरून भाषांतरे,
 त आम्ही—न कुणास देउ अगदीं याचा सुगावा परी !
 डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुवेराघरी !
 त्याचें वाग्धन वापरून लपवू हीं आमुचीं लक्तरे !

काव्याची भरगच्च घेउनि सदा काखोटिला पोतडी,
 दावूं गाउनि आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामध्ये,
 दोस्तांचे घट वैसवून करू या आम्ही तयांचा ‘उदे’
 दुष्मानावर एकजात तुटुनी कीं लोंबवूं चामडीं !

आम्हांला वगळा—गतप्रभ झणीं होतील सासाहिके !
 आम्हांला वगळा—खलास सगळीं होतील ना मासिके !

मोहरममधली मर्दुमकी

प्रस्तुत कथाप्रसंग काल्पनिक आहे अशी थाप मारली असती; परंतु त्याची नौद फौजदारी कचेरीच्या दसरीं दाखल असल्याकारणानें, तो सत्यसृष्टी-तील आहे हें मुकाट कवूल करावयास हवें. फरासखान्यांतील आमच्या सात दिवसांच्या मुक्कामांत सदरहू कवितेची पैदास झालेली असून पोलिस अधिकाऱ्याच्या परवानगीनें ती आज प्रसिद्ध होत आहे; तथापि तिजमधील वराच भाग हिंदुमुसलमानांमध्यें फाजील सलगी उत्पन्न करण्यासारखा-अतएव, आक्षेपार्ह असल्यामुळे सरकारजमा करण्यांत आलेला आहे. रसिकांना तिचें मूलस्वरूप पहावयास मिळणार नाहीं या विचारानें मनांत राहून राहून वाईट वाटतें, इतकेच काय तें.

उद्घव-वृत्त

गेल्याच साळचा होता । सण मंगल मोहोरमचा,
कोइबी वात वदण्याचा । दिल चाहिल तें करण्याचा !
वेहोष धुंद पडण्याचा । मजलशी आणि जलशांचा;
हिंदुंचा, मुसलमीनांचा
राष्ट्राचा, सब् दुनियेचा,
ऐक्याचा, स्वातंत्र्याचा,
मग एकच झाला गिळा । ‘हैदोस दुलाबे धूला !’

अंगाला फांसुनि पिवडी । ओढूनियां काळे पडे,
जाहले पटाइत वाघ । धर्मवीर कोणी कडे,
मागण्या फकीरी सजले । हिंदूतिल कोणी पडे,
ताबूत-वांधकामाला,
प्रारंभ चहुंकडे झाला,
वेहोष मिठाईवाला,
रेवऱ्या पाडण्या बसला । ‘हैदोस दुलाबे धूला !’

उगवला दिवस भाग्याचा । या अछा, पण रविवारीं !
हकनाक बुडाली सुड्ही । शिरले हें शत्य जिव्हारीं,
पण इलाज याला कसला । करणि ही खुदाची सारी;

आनंद कांहिं तो और,
क्या कहुं मै तुमकू यार ?
जिव झाला कत्तल—ठार !

अंगांत पीर संचरला ! । ‘हैदोस दुलावे धूला !’

ओळिनें निघाले सारे । थाटानें ताबुत खूप;
बादशाहि वैभव त्यांचे । वर्णिल ना कविचा वाप !
जनगर्दी रस्तोरस्तीं । लागुनी राहिली थाप !

वर माडीच्या सज्जांत,
मी वसलों होतों शांत,
रेवळ्या भरून खिशांत,
लावुनी अबीर कपाळा । ‘हैदोस दुलावे धूला !’

आठवलें तों एकाकीं । हूसेन आणखी हासन्
पोटांत कालवुनि आले । डोळ्यांत पाणि ये टच्कन्
वाटले काय हृदया अन् । तें सांगुं कसें मी भगवन्
ते स्वार्थत्यागी वीर,
लढवश्ये वेदरकार
मेले कां आतां पार

नामर्द देश हा बनला । क्या हुवा असें या अछा !

हा विचार येतां हृदयीं । अंगाची होई आग,
राष्ट्राच्या उजल यशाला । लागला कसा हा डाग
करकरां दांत चावोनी । मग उठलों मी सावेग,
रेवळ्या करीं भरलेल्या
भिरकावुनि सगळ्या दिघल्या,
त्या वर्मि कुणाच्या वसल्या,

मग उडे चहुंकडे गिछा । ‘हैदोस दुलावे धूला !’

मी सावध नव्हतों, जेव्हां । मज नेले चौकीवरतीं,
चौकशी कराया सगळी । मग पोलिस जमले भंवतीं;
मी कोण कोठला म्हणुनी । खोदुनी खोदुनी पुसती,

छातीवर मारुनि हात
राहिलो उभा मी ताठ,
बोलिलो खाउनी दांत,

‘जा तुम्हां न डरनेवाला । जाणतो एक मी अल्ला !’

त्या इत्राहीमा जैसा । तो याकुब भ्याला नाहीं,
अवरंगजेबरायाला । कीं जैसा संभाजीही,
तैसाच तुम्हां मी मानी । भय मनीं न माझ्या काहीं !

पाठवा कुठेंही मजला,
कुठल्याहि तुरुंगीं धाला,
होणार न कांहीं त्याला

जो जपे सदा, ‘विसमिल्ला । इल् इलाह या रसुलिल्ला^१ !’

सखे, बोल-बोल-

सदरहू कविता लिहित्यास पुष्कळच वर्षें झालीं. इतके दिवस ती कवीन्या दसरीं पहून होती. ती आज प्रसिद्ध करण्याचें कारण म्हणजे नुकतीच कोटेंतरी एका ज्येष्ठ सत्कवीची सदरहू मथव्याची व धर्तीची कविता प्रसिद्ध झाली असून ती प्रस्तुत कवितेचे अगदीं अंध अनुकरण होय, हें रसिकांच्या नजरेस आणण्याकरितांच होय. अनुकरण करू नये असें आमचे म्हणणें नाहीं; पण नकळ करतांना अस्सलाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख तरी करावा; तथापि, या ठिकाणीं आनंदाची गोष्ट इतकीच कीं, सत्कविमजकुरांनीं आपल्या अनुकरणांत सदरहू कवितेला चारी मुंडे चीत केले आहे, हें कवूल करणे भाग आहे.

[वसंततिलका]

कां सुंदरी, धरिसि आज असा अबोला ?
 मीं काय सांग तव गे, अपराध केला ?
 कां कोपन्यांत वससी सखये, रुसून
 माझ्याकडे न मुळिं पाहसि गे हंसून ?

कां गाळ आज दिसती अगदीं मढूल,
 कीं माझियाच घडली नयनांस भूल !
 तोंडावरी टवटवी लवलेश नाहीं,
 ओंठावरी दिसत लालपणा न कांहां !

कां केश हे विखुरले सखये, कपाळीं,
 केली न काय अजि वेणिफणी सकाळीं ?
 भाळीं न कुंकुं विलसे, नथणी न नाकीं,
 हातांतही न मुळिं वाजति गोठवांकी !

कोठें तुझा वट असे शिणगारसाज,
 कां नेससी मलिन हें पटकूर आज ?

ठेवूनियां हनुवटी गुडध्याकरी ही
कां एकटीच बसलीस विषण्ण वाई?

ब्हावा तुला जरि असेल पदार्थ कांहीं,
घे नांव—तो मग कुठें असुं दे कसाही,
द्रोणागिरीसह जसा हनुमन्त येई,
बाजार आणिन इथें उचलून तेवीं !

कीं आणसी उसनवार सदा म्हणून
शेजारणी तुजवरी पडल्या तुटून;
वाटून घेईं परि खांति मना न कांहीं,
शेजारधर्म मुळिं त्या लवलेशा नाहीं !

भाडें थके म्हणुनि मालक देई काय
गे आज ‘नोटिस’? परी न तया उपाय !
घेऊन काय बसलीस भिकार खोली,
वांधीन सातमजली तुजला हवेली !

वाटेल तें करिन मी सखये, त्वदर्थ,
संतोषवीन तुज सर्व करून शार्थ !
टाकीं परी झडकरी रुसवा निगोड !
दे सुंदरी मजसि एकच गोड—गोड—

गेलों पुढें हंसत जों पसरून हात,
तों ओरडून उठली रमणी क्षणांत—
“ब्हा—दूर—चावटपणा भलताच काय ?
स्पर्शू नका—” कडकडे शिरिं वीज हाय !!

रस्त्यावर पडलेले विडीचे थोटुक

सदरहू दोन सुनीतें एकाच विषयावर आणि एकाच सुमारास लिहिलेलीं
असून तीं शुद्ध शास्त्रीय पद्धतीचीं व स्वदेशी बनस्पतीचीं आहेत यावदल
सुनीतपंथी शाहिरांकडून शेरा मिळालेला आहे. मात्र तीं रचण्यांत इंगर्जीतील
'सॉनेट' या काव्यप्रकाराची कुचेष्टा करण्याचा कवीचा उद्देश आहे असा
समज होऊन न देण्यावदल वाचकांच्या दाढीला (असत्यास) हात लावून
विनंति आहे.

. १ .

भाजी मंडळिंत्रुनि घेउनि घरा होतों हवळू चाललों,
मोठें कामच संपले म्हणुनि मी चित्तांत आनंदलों.
दारीं वाट असेल पाहत सखी आतां समुक्किता,
होतों डोलत कल्पनेंत असत्या मी चालतां चालतां !

तों रंगेल गृहस्थ एक पुढुनी ऐटींत आला कुणी,
चंदेरी पगडी शिरीं चकचके संजावही त्यांतुनी.
होता अंगरखा सफेत कळिचा, हातीं रुप्याची छडी,
तोंडीं वारिक छान मानुरकरी होती लवंगी विडी !

जोरानें झुरके मधूनमधुनी मारी—अधाशी जसा,
सोडी धूर मुखांतुनी हल्लुहवळू, नाकांतुनीही तसा,
ओंठाला चटका वसे, मग कुठें आला ठिकाणावरी,
खालीं थोटुक फेंकुनी झपझपा गेला पुढे सत्वरी,
माझी जागृत जाहली रसिकता, मागें पुढे पाहिलें,
कौशल्यें उचलून तें तडक मीं टोपीमध्ये खोविलें !

झाला त्या दिवशीं पगार, तरिही होते खिसे मोकळे !
 तांव्याचा तुकडा नुरे चुकवितां देणेकज्यांचीं ‘बिले’ ;
 आधीं पोरवडा तशांतुनि असे संसारही वाढता,
 कांता खर्चिक त्यांत ! शिल्षक कशी सांगा रहावी अतां !
 हा येतांच विचार, मूढ वनलों आली उदासीनता;
 वाटे स्वस्थपणे कुठें तरि विडी जाऊन प्यावी अतां !
 आली तल्लफ फार हाय ! कुठुनी आणू परंतू विडी,
 सारे चांचपले खिसे, परि कुठें हातां न ये एवढी !
 दोस्तांच्या घरिं जावया न मजला होतें कुठें तोडही
 पैशाचेहि उधार घेइन तरी, कोठें नसे सोयही !
 तों रस्त्यावरतीं अचानक अहा ! नेत्रा दिसे थोटुक !
 कीं स्वर्गांतुनि देवदूत मज तें टाकी नसे ठाउक !
 प्रेमानें उचदून त्यास वरतीं ओंठांमधें ठेविलें,
 काढी घेउनि आणि कोठुनि तरी तात्काळ शिल्गाविलें !

सांग कसे वसले ?

[आचरणपणाचा एक मासला]

ओळख होतां पहिल्या दिवशीं,
पूर्वजन्मची मैत्री जैशी,
मिठ्या मारुनी परस्परांशी
जवळ जवळ वसले !

दुसऱ्या दिवशीं प्रसंग पाहून
हळुच काढिती बाढ खिशांतुन,
म्हणतां “दावुं जरा का वाचुन ? ”
दूर—दूर—सरले !

“हवें काव्य तव भिकार कोणा ?
चोरितोस माझ्याच कल्पना ! ”
असें बोलतां परस्परांना—
सांग : कसे : वसले ?

कषाय-पेय-पात्र-पतित मक्षिकेप्रत—^१

[‘हा हन्त हन्त नलिनीं गजमुज्जहार !’]

अयि नरांग-मल-शोणित—भक्षिके,
 जनु-विनाशक-जंतु-सुरक्षिके, !
 अस-परीक्षित-हारक-तक्षिके,
 ‘क्या हुवा अफसोस !’ मक्षिके
 या प्रभातसमयास मंगल,
 चमकती दंवमौक्तिक निर्मल,
 गात पक्षिगण हा गगनीं फिरे,
 पण दशा तव काय अरे-अरे- !
 ओसरीवरुनि या तव मैत्रिणी
 गात^३ स्वैर फिरतात सुलक्षणी
 परि तुला न वघती मुळिं हुंकुनी
 ‘संकटीं जगि कुणा न असे कुणी !’
 मंडई नव्हति का तुज मोकळी,
 कीं मिठाइ ‘मथुरा-भुवनां’^३ तली,
 नव्हतिं का ‘उपहार-गृहे’^४ खुलीं,
 महणुनि आलिस नेमकि या स्थळीं !
 त्यजुनि शांत शहरांतिल बोळ ते,
 मनुजवर्सित आलिस कां इथे !

१. कषायपेय-चहा, पात्र-भांडे, एकूण, चहाचा कप-त्यांत पडलेल्या समाशी उद्देश्यन. २. माशांचे गाणे निव्वळ माशा मारीत वसणाऱ्या लोकांना कोठून ऐकूऱ येणार ? जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे ! ३. उदवत्यांनी पुण्यांत म्हैसूर आणलें तर आटीव दुधाने पुण्यांत मथुरा आणली. सदर ‘भुवनां’तून मिठाईबरोबर माशाही मनसुराद मिळतात. ४. प्रस्तुत शब्दांतील एका मात्रेचा फराळ पुण्यांतील ‘हॉटेलं’नीं केला असल्यामुळे येथे मात्रादोष अपरिहार्य आहे.

करीत 'दल्तु-भट'^३ काय तपासणी
म्हणुनि घावरुनि आलिस तं झार्णी !

शर्कराकण येथिल सांडले
सेवुनी न तुज सौख्य जाहले ?
कीं 'यमी' करिंचे गुळखोबरे,
शमवि भूक न काय तुझी वरे ?

पेय वोलुनिचालुनि घातकी,
बुडविते वघ भारतियास कीं,
या अशा व्यसनांत विलायती,
अडकतां फळ दारुण शेवटीं !

नर जसा बुडतो भवडोहीं
तेविं खालिंवर जासि अयाई !
काडि वांचवि जरी बुडत्याला,
काडिचा न परि आश्रय गे तुला !

स्थिति तुझी करुणास्पद ही अशी.
वधुं तरी उघड्या नयनीं कशी ?
अंगि तेंविं भरले भयकांपरे,
आणि त्यांत निवला न चहा वरे !

हाय ! सोडुनि जाशिल ना अम्हां,
छे, सले नुसती मनि कल्यना ?
समिष पाउसकाळहि पातला,
आणि तूं निघुनि जाशिच आजला !

१. सदरहू महात्म्याच्या नांवाचा एकवचनी उल्लेख केवळ त्या ओळींत अधिक शब्द वसेनात म्हणूनच केलेला आहे यावद्दल उदार रसिक क्षमा करतील अशी आशा आहे.

अहह, आम्रफल—मोसम^१ येईल,
अम्हि^२ असुं परि तूं नसशील !
फेकुं सालटिं चोखुनि चोखुनी,
तुजविना पण जातिल वाळुनी

तुजविना कवि—मुखें दिसतील कीं,
भुंगहीन कमळांसम तीं फिकीं,
कौन्सिलांत, सभासद आणी,
मारतील कवणा तुजवांचुनी ?^३

राजकारण रोज नवें नवें,
राष्ट्रभक्त करण्यास तयार हे.
शिंकुनि अहह ! देईल यापुढें,
त्यां इशारत कोण तरी गडे ?

यापरी नव-तरंग मनांत
येउनी हृदय होय कंपित.
पेयपृष्ठि उठली इतुक्यांत,
मंद-श्वास—लहरीसह लाट ।

फड फड फड पंखा हालवी ती तराया,
तडफड बहु केली जाहले कष्ट वायां,
मिटवुनि इवलेसे पाय, ती शांत झाली,
अहह, तडक आणी खालतीं खोल गेली !

ठाकुनी लांब सुस्कारा, उमाळा दाबुनी उरीं,
चहा तो शांत चित्तानें प्राशिला वरचेवरी.

१. सदरहू समासांतील मिश्र उत्पत्तीच्या शब्दांचा उघड उघड संकर केल्यामुळे मिश्रविवाहाला प्रस्तुत कवीचा पाठिंवा आहे, अशी गैरसमजूत आर्यवाचकांनी करू नये.
२. सदरहू मात्रालोप हेतुपुरःसर करतांना कवीला पुढील ओळीचा अभिमानाने उछेख करावासा वाटत आहे : ‘स्वराज्य अणि त्यासवें अम्हि गमाविला मोहरा !’
३. कॅग्रेसनें कायदेकौन्सिलावर बहिष्कार घातला त्या काळांतला उल्लेख आहे.

त्याचें काव्यलेखन

शाई, कागद, टांक, रूळ, रवरे इत्यादि लेखायुधे
(काढ्या आणि विड्या तशा !) जमवुनी खोलींत तो वैसला !

स्फूर्तीचा झटका असा न जबरा आला कधीं त्याजला—

“काव्याची उठवीन मी दसकडी या वैठकीला !”—वदे !

टाकी वंद करून सर्व खिडक्या—जाळ्या, झरोके तसे—

दारालाहि तशीच लावित कडी आंतनवाहेरुनी !

दोस्ताला कुठल्यातरी वसविले दारावरी राखणी;

“काव्याची बघतों मिजास !”—” वदला अस्पष्ट कांहीं असें !

आतां कंबर वांधुनीच कवने ‘पाडावया’ तो बसे

वार्ता ही वणव्यासमान पसरे गल्लींत चोर्हांकडे !

आले धांबुनि लोक सर्व ! दुसरें कोणा सुचावें कसें ?

चिंताक्रान्त मुखें करूनि वसले निःस्तव्य दारापुढे !

झाला तव्बल तास ! चाहुल परी कांहीं न ये आंतुनी,

सर्वांचा अगदींच धीर सुटला ! कोमेजले चेहरे !

भाळीं लावुनि हात कोणि वदती “मर्जी प्रभूची व ५५ रे !”

दृष्टी खिन्नपणे नमीं वळवुनी निःश्वास टाकी कुणी !

गंभीर ध्वनि तोंच आंतुनि निघे ! उंचावलीं मस्तकें !

श्वासोद्भवास क्षणैक थांवत ! मुखें रुंदावलीं कौतुकें !!

डोकावूनि बघे फटीतुनि कुणी—तों त्या दिसे अद्भुत !

होता वाड उरीं धरून पडला निश्चित तो घोरत !!

१. या ठिकाणीं दर्शविलेल्या अवग्रहावद्दल ताना घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये.

कुठें जासी ?

“कुठें जासी ?” “वा, काव्यगायनाला,
निघालों हा ठवें न का तुम्हांला ?
बघुनि काखेंतिल वाड तरी जाडें !
मर्नीं समजा, नच पुसा प्रश्न वेडे !”

“कुठें तूं रे ?” “इतुक्यांत लिहुन झाली
एक कविता—टाकण्या ती टपालीं
निघालों हा—त्या अमुक मासिकाचा
खास आहे ना अंक निघायाचा ?”

“आणि तूं रे ?” “त्या तमुक शाहिराचा
प्रसिद्धीला ना गुच्छ यावयाचा,
समारंभाची कोण उडे घाई ?
आणि संग्राहक तशांदून मीही !”

“आणि तूं रे ?” “मी रोज असा जातों
काय मार्गीं सांडलें तें पहातों,
काव्य रचितों जर कधीं मज मिळालें
फूल वेणींतुन कुणाच्या गळालें !”

“कुठें तूं रे ?” “मसणांत जातसें मी !
विषय काव्याला तिथें किती नामी !
मुलें पुरतांना—चिता पेटतांना,
मर्नीं सुचती कल्पना किती नाना !”

पुढुनि दिसलें मग मठें^१ एक येतां,
कुठें वावा, जातोस सांग आतां ? ”
“ काव्य माझें छापिना कुठें कोणी
जीव द्याया मी जातसें म्हणोनी ! ”

१. तोंडावर प्रेतकळा असलेला तो एक ‘जातिवंत’ जिवंत कवि होता.

झेंदू चीं कुले

अहा, तिजला चुंविले असें याने !

“Twenty pounds for a kiss” यांचिलायतेतील एका
खटख्याच्या आधारे.

“असति वावा रोगार्त—या घराला !”

असा विद्युत्संदेश मला आला;
मध्ये उपटे ही व्याद कुठुनि आतां ?
जीव चरफडला असा घरीं जातां !

बैसलेली गाडींत मजसमोर
दिसे बाला कुणि सहज चित्तचोर,
तिला बघतां वेभान धुंद झालों
आणि चुंबुनि केव्हांच पार गेलों !!

स्मरण कुठले ?—मग पुढे काय झाले,
काय वाळुनि मत्करीं कुठे नेले ?
खरें इतुके जाहला दंड कांहीं,
सक्तमजुरी दो मास आणखीही !

अहह ! मुकळों त्या रूपसुंदरीते
(आणि वडिलांसहि—शान्ति मिळो त्यांते !)
अनु गेली मिळवली तेवढीही
जगीं उरला थारा न कुठे कांहीं !

लाज नाहीं याजला म्हणो कोणी !
‘पशू साक्षात् हा !’ असें वदो आणि !
तरी म्हटले पाहिजे हें जगानें,
‘अहा, तिजला चुंविले असें याने !’

सिनेमा नटप्रत—

चित्रपटिंच्या हे कुशल नटश्रेष्ठा,
नांवलैकिक ऐकला तुझा मोठा;
वृत्तपत्रीं झळकती तुझे फोटो,
स्तुतिस्तोत्रें गातसे तुझीं जो तो !

म्हणति तुजला 'खुल्डॉल्फ' कुणी 'चॅनी'
कुणी 'डगलस' वा कांहीं तसें कोणी
(बोध त्याचा कांहीं न मला होई,
गम्य, कां कीं, मज त्यांतले न कांहीं !)

परी पाहुनि तुज एक मनीं शंका
सहज आली—ती सरळ विचारूं का ?
'गालदाढी अन् लांबलचक केंस
बोल दोस्ता, कासया राखिलेस ?'

प्रेमाचें अद्वैत

होतीस तूं त्या दिनीं बैसली
 जनानी तुझ्या पायचाकीवरी;
 तुझे दण्ड कव़टाळुनी मांबसल
 खडा मी तुझ्या मागुती मिन्वरी !

 समोरून मागून सोंसाठती
 किती धूरचाक्या तशा फटफटी !
 बाजूस गाढ्या नि टांगे परी
 तुझ्या हुक्मतीला न त्यांची क्षिती !

 चकड्यातल्या त्या तुझ्या रुस्तुमी
 भूर्भूरतां वायुमार्जीं बटा,
 तयांचा अहा, उग्र कामीनिया
 किती हुंगिला चाखिला चोरटा !

 चतुर्शिंदिगच्या त्या उतारावरी
 यदा पावले खूप त्वां मारिलीं
 तदा नेत्र झांकून किञ्चाळ्यों,
 तुझ्या स्कन्धि अन् मान म्यां टाकिली !

 मवाली अहा, गुण्ड वाटेमधें
 किती रोखुनी अडगुल्या दाविती !
 तुझे बेडरी धैर्य आलोकुनि
 परी वांकुनी खालतीं पाहती !

 “हटा वाजूला !” तूं असें जेधवां
 कुणा भाग्यवन्तास आज्ञापिसी,
 ठिकाणीं तदा त्याचिया मी न कां
 अशी वाटली खंत मन्मानसी !

न मज्नू न लैला अशीं हिण्डलीं !
बटाऊ न वा मोहनेच्या सवे !
मुपाफीर इप्कामवें रड्गले
असे केघवांही न मद्यासवे !

‘हुकम्डर’ स्वरें तो कुणी ओरडे,
समाधींतुनी तीत्र ये जागृती !
उभारून वाहू वरी तोंच अन्
पुढे पातली पोलिसी आकृती !

खडी पायचाकी करा या क्षणीं
न गाडीस वत्ती कुठे चाललां ?
काळोख झाला कर्वींचा वघा,
निशेमाजि का कोठल्या झिंगलां !

नसे माहिती का तरी कायदा
न दोघांस पर्वानगी वैसण्या !
पुढे आणखी तो म्हणे कांहिसें
नसे योग्य तें या स्थळीं सांगण्या !

तदा बोललों त्यास मी, तो नसे
जरी पायचाकीस या कन्दिल;
पहा हा परी आमुच्या अन्तरीं
कसा पेटला प्रीतिचा स्थणिल !

अरे, प्रीतिच्या या प्रकाशापुढे
तुझ्या विज्ञलिच्या लाख वत्या फिक्या !
कशाचे दिवे घेउनी वैससी
कुठे नौवती अन् कुठे ढोलक्या !

जरी आकृती दोन या पाहसी,
असूं एक आम्ही तरी अन्तरीं !

न ठावा कसा प्रीतिचा कायदा
कुड्या वेगळ्या एक आत्मा तरी !

हंसे दुष्ट तो खदखदा अन् म्हणे,
करा गोष्टि या राव चौकीवरी !
जमाखर्च हा प्रीतिचा ऐकवा
जमादार येईल त्यातें तरी !

किती आर्जवें साडगुनी पाहिले
जिवाचें न अद्वैत त्यातें कळे,
असावेत ठावे कसे फत्तरा
अहा, प्रीतिचे कायदे कोवळे ?

तदा चामचश्चींतुनी काढुनी
तयाच्या करीं ठेविले कांहिंसे !
धरोनी करीं पायचाकी तशी
घरीं पातलों एकदांचे कसे !

परिटास—

परिटा येशिल कधि परतून ? ॥४०॥
 कोट रेशमी लग्नामधला मानेवर उसवून !
 उरल्या सुरल्या गुंड्यांचीही वासलात लावून !
 बारिकसारिक हातरुमाला हातोहात उडवून !
 सदग्यांची या इस्तरिने तव चाळण पार करून !
 खमिसांची हीं घिरडीं खरपुस भट्टिमवे परतून !
 तिच्या भरजरी पैठणिची या मच्छरदाणि करून !
 गांवांतिल कपड्यांची सगळ्या गष्ठत छान करून !
 रुमाल जरिचे आणि उपरणीं महिनाभर नेसून !
 सणासुदीला मात्र वाढणे घेइ तुझे चोपून !

पाय घसरला तर—?

कथाप्रसंग : मोठा खास नव्हे ! एक 'भाऊजी' व एक 'वहिनी'यांची ही गोष्ट आहे. १९२० च्या ब्रह्मिकाराच्या चळवळीच्या लाटेंत चुकारतटू 'भाऊजी' ने शाळा सोडून हात धुऊन घेतले होते. परंतु, 'वहिनी' च्या 'त्यां'नी हा घोडा पुन्हा सरकारी शाळेच्या तवेल्यांत ठाणवंद केल्यानें नामोहरम झालेला हा 'हिरो' जुनीं पुस्तके विकत घ्यायला जुन्या वाजारांत निघाला होता. घरची सोबत साथून 'वहिनी' (उमर ११॥ वर्षे) 'तिकड'च्या सकाळच्या मोरवळ्यासाठीं एकदां 'सट' विकत घेण्याकरितां निघाल्या होत्या. दिवंगत कवींच्या कल्पनांचा आडगिन्हाइकी सस्ता सौदा करण्याकरितां चोरख्या पावलानें, चोरख्या अंगानें व चोरख्या मनानें कवीही हिंडत असतां त्यानें चोरून खालील संवाद ऐकला. चोरवाजारांतील या चोरख्या प्रकारावद्दल वाचक क्षमा करोत !

भाऊजी : चल जमून अगदीं वहिनी !
 हें बोट घड मम धरूनी । तव करीं, ।
 हा बुधवारांतिलै रस्ता, ।
 रविवार त्यांतुनी असतां । आजला ।
 आवाल—वृद्ध नर—नारी, ।
 चालर्लीं जुन्या वाजारीं । सकल हीं ।

१. 'पाय घसरला तर काय?' असा प्रश्न अप्रस्तुतच होय; पण 'केशव-सुतां'च्या मोळ्या नांवाकडे बोट दाखवून स्वतःला त्यांच्या तोडीस बसवून घेणाऱ्या कांहीं 'कविपुंगवां' ना 'साध्याही विषयांत मोठा आशय' आढळूळ लागल्याकारणानें, ते अशा जातीचे वावळठ प्रश्न करूळ लागले आहेत. पाय घसरला तर जास्तींत जास्त काय होणार आहे? पाय घसरला तर तोंडफोड होऊन वत्तिशी वाहेर पडेल, ठरलेले लग्न फिसकटेल, एखाद्या दंतवैद्याची पोळी पिकेल आणि रस्त्याशीं कानगोष्ट करीत असतांना अवतेभंवते दांत विचकतील इतकेंच! पाय घसरला तर आणखी कांहीं होणार नाहीं! प्रस्तुत कवीला सदरहू प्रश्नार्थक टायटल अप्रस्तुतच वाटतें—पण करणार काय? हें मोळ्यांनी लाथाळलेल्या मार्गावर पाऊल घसरले तर नवल काय? २. हें पुण्यांतील पेठेचें नांव आहे.

गे म्हणून । बोट हें धरून । पदर आंवरून ।
 चाल हलुहलु तूं ।
 घसरला पाय तर 'छीःथू' । होइल ।
 चोरिचीं 'बुकें' विकप्पाला, ।
 वेकार ढात्रगण सुटला । या स्थळीं ।
 हे तसे प्रौढ विद्यार्थी, ।
 कसलिशीं खरेदी करिती । पुस्तके ।
 फिरवीत नजर चोंहिकडे ।
 बघ बडीबडीं हीं धेंडे । चाललीं ।
 मागुनी । हलुच ढकलुनी । जाइलंहि कुणी;
 राहि सावध तूं ।
 घसरला पाय तर 'छीः थू' । होइल ।
 'कमिटी'चे नोकर आणी ।
 रस्त्यावर गेले पाणी । टाकुनी ।
 जोडाहि घातला त्यांत ।
 गादिचा मऊ पायांत । नवनवा ।
 लुगडेहि ठोपपदराचें, ।
 रेशमी भडक कांठांचें । नेसले ।
 हलु चाल । नातरी चिखल । पाठ भरवील ।
 राहि सावध तूं
 घसरला पाय तर 'छीःथू' । होइल ।

वहिनी : होणार असे जरि 'छीःथू' ।
 होउ द्या ! धरु नका किंतू । भाउजी ।
 मी वोलुनिचालुनि अबला ।
 चुकुनियां पाय जरि पडला । नवल ना ।
 परि शौर्य—मेरु जे अटळ, ।

१. पक्षीं, पुणे म्युनिसिपालिटी.

झेंडू चीं फुलें

शक्तीचे दगडी^१ पूल । पुरुष ते ।
 निसदून । मुळापासून । पडति गडगडून ।
 तरीहि परंतू ।
 कोणिही तयांची ‘छीःथू’ करित ना ।
 जरि असलों दुबव्या आम्ही ।
 परि नाहिं म्हणून ज्या कार्मी । नाहिं तें ।
 ‘स्वैपक आज ना’ म्हटलें, ।
 तों, कसे कचेरित गेले । चुंबित^२ ।
 ‘नाहीं मी झाडित’ वदलें, ।
 तों, केरसुणीसह उठले । झाडण्या ।
 परि तुम्ही । बहिष्कारुनी । शिक्षणा फिरुनी ।
 जरी शाळेत ।
 जातां, तरि ‘छीःथू’ करित । ना कुणी ।
 जरि कजाग आम्ही असलों, ।
 भांडण्या कार्मि कसलेलों, । खंविर ।
 चिमुकऱ्या, चापऱ्या, चिमटे,
 घेतले जरी आम्ही ते । आमुचे ।
 परि ‘तिकडे’ त्याची दाद ।
 मागाया जाउं न याद । ही धरा
 पण तुम्ही । बहिष्कारुनी । न्यायगृहिं फिरुनी ।
 उघड जातांना ।
 तरि ‘छीःथू’ करण्या कोणा । धैर्य ना ।
 ते ‘पिंगो’ ‘फेर’ धराया, ।
 आहोंत न आम्ही का या । तत्पर ।

१. हा प्रसिद्ध पूल पुरें शहराच्या उत्तरेला मुळा नदीवर बांधलेला असून
 कवीच्या गांवाकडे जातांना हंमेशा लागतो, म्हणून त्याचा या टिकारीं खुबीदार
 उल्लेख केला आहे. २. याचा अर्थ फक्त ‘मुकाऱ्यानें’ असाच करावा.

मर्दासम मर्दचि दिसतां, ।
 ते फेर कशाचे धरितां । नाचरे ।
 विसरलांत ‘मारुनि—मरणे’ ।
 आणिलेंत ‘घुसुनी—रुसणे’ । वायकी ।
 नादान । उघड होऊन । कौन्सिलांतून ।
 मिरवण्या बवतां ।
 तरि होउनि ‘छीःथू’ लाथा । मिळति ना ।
 वहिनीच्या ऐकुनि बोला, ।
 भरुनियां कंठ गद्दला ! भाउजी ।
 डोळ्यांत आंसवें आर्लीं, ।
 परि रुमाल नवहता जवळी । त्याचिया ।
 सरकलीं स्मृतीच्या पुढुनी, ।
 तीं शाळा कोटीं—आणी । कौन्सिलें ।
 भडभडून । गळा काढून । (लाज सोडून)
 बोलला बोल, ।
 “घसरला पाय तर ‘छीःथू’ । होइल”
 त्या गोंगाटांत परंतू ।
 ‘घसरला पाय तर छीःथू—’ । शब्द हे ।
 तडफडूनी वरतीं उठले ।
 बुरुजांतुनि फुटक्या घुमले । क्षणभरी ।
 चिवड्याचें गाणे गरम !
 क्षणमात्रच पडलें नरम । तेघवां ।
 तुम्हि जरी । जुन्या बाजारिं । । जाल कधिं तरी ।
 तरी ऐकाल ।
 “घसरला पाय तर ‘छीःथू’ । होइल ।”

मिति ज्येष्ठ शुद्ध ५ शके १८४५,
 टिळक पंचांगाच्या आधारें.

श्यामले—

[वृत्त : तुङ्गभद्रा, मिथुनराशी, रक्षसगणी.]

तूं छोकरी, नहि सुन्दरी । मिष्कील बाल चिचुन्दरी,
 काळा कडा मी फत्तरी । तूं काश्मिरांतिल गुल्-दरी !
 पाताळिंचा सैतान मी । अल्लाघरींची तूं परी,
 तूं मद्रदेशिय श्यामला । मी तों फकीर कलन्दरी !
 मैदान मी थरपार्करी । तूं भूमि पिकाळ^१ गुर्जरी,
 अरबी समुद्रहि मी जरी । तूं कुद्रती रसनिर्जरी !
 आषाढिंचा अन्धार मी । तूं फाल्गुनी मधुशर्वरी !
 खग्रास चंद्र मलीन मी । तूं कोर ताशिव सिल्हरी !
 वेसूर राठ ‘सुनीत’^२ मी । कविता चतुर्दश तूं खरी,
 ‘हैदोस’ कर्कशा मी जरी । ‘अल्लाहु अक्बर’ तूं तरी !

१. सुपीक. ‘अळ’ प्रत्ययानें साधिलेलीं नामें युक्ता दर्शवितात; जसें, तप-तपाळ म्हणजे तपोमय; सुत-सुताळ म्हणजे सुती. २. ‘नैसर्गिक’ अशा अर्थाचा सदरहू गुजराथी शब्द वापरत्यावहाल घेडगुजरीपणाचा आरोप वाचक न करोत ! ३. सदरहू गुजराथी शब्द गांवठी असला तरी वेचूक आहे; इतका परिणामकारक शब्द या ठिकाणी दुसरा वापरून दाखविल्यास आम्ही—आपला शब्द परत घेऊ ! ४. ‘मन्हाठी’ भाषेचें शाब्दिक दैन्य दूर करण्यासाठीं कांही शब्दशार्वूलांनी एक ‘हिंदु मशिनरी सोसायटी’ काढलेली असून तिच्यामार्फत बाटग्या मन्हाठी शब्दांना परत ‘कळपां’त तर घेण्यांत येतेच; एवढेंच नव्हे तर कुठल्याही परदेशी शिखानष शब्दालाही ‘वात्यस्तोम’ पद्धतीनें विधिपूर्वक ‘वासिस्मा’ देऊन स्वभाषेत घेण्यांत येतें. गोन्या कातड्याचें हें विलायती पोर देशी आंगड्या कुंचड्यांत ‘संम्युअल दगडू’ अशा नेटिव खिस्ती माणसाच्या नांवाप्रमाणे किंवा मुक्तिफौजेंतील भगव्या धोतरपटक्यांतील साहेबाप्रमाणे कसेसेंच दिसले तरी वाढत्या परिच्यानें त्याविषयीं आपलेपणा वाढू लागेल अशी खात्री आहे.

माजूम मी, तूं याकुती । मी हिझ्ज काबुलि; तूं मिरी,
 अन् भाझ्ज तूं, चण्डोल^१ मी, । गोडेल मी, तूं मोहरी !
 मी तों पिण्यांतील वेवडा । विहस्कींतिली तूं माधुरी,
 काडेचिराइत मी कळू । तूं वालिका खडिसाखरी
 पटीस तूं, कटलेट मी, । ऑम्लेट मी, तूं सागुती,
 कांदे-बटाटे-भात मी । मुर्गी विन्यानी^२ तूं परी !
 अक्रोड मी कन्दाहरी । तूं साहज्यांतिल खर्जुरी,
 इस्तम्बुलीय अवीर मी । नेपाळची तूं कस्तुरी !
 मी घोझडे अन् लक्तरी । मरमूल तूं मउ भर्जरी,
 बेढौल वक्र त्रिकोण मी । तूं लम्बवर्तुल गे परी ।
 तूं वाढली कितीही जरी । मज वाटसी पण छोकरी,
 जरी मूल हें कमरेवरी । तरि तूं मला छकुल्यापरी !
 गाम्भीर्य आणि वयस्कता । जरि ही तुझ्या मुखज्यावरी,
 स्मरते मला तव सानुली । मूर्ती मनोहर पर्करी !^३
 लव हांसरी, लव लाजरी । लव कावरी, लव बावरी,
 चिनिमातिची जणुं वाहुली । मउ शुभ्र, सफेत नि पांढरी !
 चल सोनुले, छकुले, घरी । वातसल्य गे दाटे उरी,
 निर्दोष तो देशील का । पापा छुपा^४ फिरुनी तरी ?
 तूं दोन इच्छ^५ जरी दुरी । फलाडग भाससि गे परी,
 चल श्यामले, म्हणूनी घरी ! बसुं खेटुनी जवळी तरी !

१. हा पक्षीविशेष नसून मादक पदार्थ आहे. २. पॅटीस, कटलेट, ऑम्लेट, सागुती, खिमा, विन्यानी हे 'अभश्य' भक्षणविशेष आहेत.—अरेरे, आजकालच्या तरुणांना हेंही सांगावें लागतें ना ? सदर जिवस माफक दरानें पुणे—लष्कर येथील 'दोरावजी'च्या दुकानांत मिळूं शकतात. (ही 'दोरावजी'ची जाहिरात नव्हे !)
३. परकर नेसलेली. ४. चोरटा. जसें छुपा कॅमेरा, छुपा नगारा इत्यादि. ५. सदरहू शब्द इंग्रजी असले तरी दररोजच्या वापरातले आहेत. व्यवहारांत 'मैल, इंच,

घे माडगें, घे गाडगें । घे गुलचमन् घे वाडगें,
ताम्बूल घे, आम्बील^१ घे, । घे भाकरी, घे खापरी !
किति थाम्बुं मी ? म्हण ‘होय’ ना । खचली उमेद वरें उरीं,
झिडकारुनी मजला परी । मत्त्रीतिचा न ‘खिमा’ करीं !

फलेंग’ म्हणावयाचे आणि कवितेंत मात्र अंगुले, क्रोश, योजने इत्यादी शब्द
वापरावयाचे ! काय हा कृत्रिमपणा ! व्यावहारिक गद्य व काल्पनिक पद्य यांमधील
हा सौंवलेपणाचा अंतरपट काढून त्याचा एकजीव करणे हाच काव्याचा उद्देश
असून वर आम्ही नि, अन्, व इत्यादि शब्द एवढ्याचसाठीं प्रयोजिलेले आहेत.
१. माशांचे कालवण.

शृंगाररस

काव्याचें निज बाड घेउनि दव्याखोव्यांतला शाहिर,
होता गाउनि दाखवीत कविता कोणा महाराणिला;
कंठाळा तिज ये परंतु कवि तो गुंडाळिना दसर,
रागावूनि म्हणून टाकि गजरा ती खालि वेर्णांतला !
होता बोलुनिचाळूनीच कवि तो त्याला कळावें कसें ?
प्रेमाची करण्यास चाकरि तया संधी वरी ही दिसे !
लज्जाकंपित हातिं देह गजरा, तो प्रेमवेडा तिला,
ती गालीं हंसली (किमर्थ नकळे !) शाहीर आनंदला !

वीररस

होता तो मृगराज जोंवरि वर्नीं सिंहासनाधिष्ठित,
कोल्हे तोंवरि हे बिळांत दुडुनी होते भयें कांपत !
त्याचा देह विराट आज पडतां निष्प्राण भूमीवरी,
आली धांवत टोळधाड जिभल्या चाटीत ही त्यावरी !
तनेत्रां उघडूनि कोणि म्हणती, ‘या गारगोव्या पहा ।’
दाढीचे उपटून केंस वदती, ‘संजाव खोटाच हा !’
बोटेंही जवळ्यांतुनी फिरविती निःशंक आतां कुणी,
कोणी खेंचुनि शेंपटी फरफरा नेर्ई तया ओढुनी !
कोणी ठेवुनि पाय निर्भयपणे छातीवरी नाचती,
‘आतां सोडविण्यास कोण धजतो याला बऱ्यू !’ बोलती;
जो तो सिंहच आपणां म्हणवुनी आतां करी गर्जना,
मारी हात मिशांवरी फिरवुनी वीरश्रिंच्या वलगना !

दारोदार वधून वीर असले संतोष होतो जरी,
नाहीं मेकड मात्र कोणि उरला हें शत्य डांचे उरीं !

करुणरस

कुठें लिहिल्या कविता न पांच—सात
एकदांच्या छापिल्या मासिकांत;
तोंच बोले, ‘शाहीर जाहलों मी,
महाराष्ट्रा हलवीन रोमरोमीं !’

पुढे सरली कंगाल काव्यकंथा,
येरु बोले, ‘टीकाच लिहिन आतां !
मस्त झालीं आहेत बडीं धेंडे !
एकएकांचीं फोडतोंच तोंडे !’

हातिं वाळाच्या लागतां कुन्हाड
जितें राहिल का एक तरी झाड ?
तसें टीकेचे लागतांच वेड,
मोठमोळ्यांचा काय पुढे पाड ?

‘अमुक लेखक करितोच उसनवारी,
तमुक लोळतसे विछान्यांत भारी !
तमुक ओढतसे रोज विड्या फार,’
असे टीकेचे चालले प्रहार !

चारचौघांची परी करुनि चोरी,
येरु सजवी लेखनाची शिदोरी !
शिव्या घायाही शब्द न स्वतांचे
कसें वर्णू दारिद्र्य मी तयाचे ?

असो; येरु जाहला सुप्रसिद्ध,
 लेखनाची संपली त्यास हद !
 म्हणे, ‘आतां होईन पत्रकार,
 देशभक्तीच्या अखाड्यांत वीर !’

 येरु घेर्ई बगळेत जाड ग्रंथ,
 आणि सुतक्यासम जाइ मार्गी संथ !
 धुवट बगळ्यासम दिसे वरुनि शांत,
 कोण जाणे परि अंदरकी वात ?

 मोठमोठ्यांच्या वसुनि कच्छपांत,
 वने मुत्सदी चार आठवड्यांत !
 लिहूं लागे गंभीर ‘लेखमाला’ !
 ‘तीन खंडीं’ जाहला ‘बोलबाला’ !

 ‘जाहिराती’, ‘संस्कार’, वृत्त’, ‘पोंचा’—
 हातखंडा लिहिण्यांत होय त्याचा !
 ‘सुटा’ वर्तीं जों टाकणार हात—
 तोंच मागुनि दुर्दैव हाणि लाथ !

 ‘जहालांचा भुरकाच तिखट—जाळ’,
 येरु वोले, ‘मज नको कधीं काळ !’
 ‘मवाळांचा आळणी दूधभात,
 वरा आतां वैसेन ओरपीत !’

 येरु संन्यासी होइ (करुनि क्षौर)
 बांधि आश्रम रानांत कुठें दूर !
 भोंवतालीं जमवुनी चार शिष्ट,
 काळ घालवितो “काव्यविनोदांत.”

 ‘मर्नीं आले तें होइ सर्व पूर्ण !’
 हेंच येरुला एक समाधान.

शांत होई अजुनी न चित्त हाय !
परी धंदा उरला न ! करूं काय ?
देवा, तो विश्वसंसार राहूं द्या राहिला तरी,
परी कारुण्यमूर्तीला द्याच या मोक्ष लौकरी !

हास्यरस

कांहीं शाहिर एकदां उतरले साहित्यरत्नाकरीं
काढाया तळिची वरी उपसुनी अज्ञात वाक्संपदा;
आले उत्सुक होउनी रसिकही सारे किनाज्यावरी,
ऐशी वाङ्गयपर्वणी उगवते जन्मांतुनी एकदां !

रत्नें आंतुनि फेंकुनी दिल्लि कुणीं, कोणीं सुमुक्तावली,
कोणीं रंगित पोंचलीं; कुणि तशा धातू सुरम्पाकृती.
दैवें लाभत ‘वैजयंति’ हि कुणा, कोणा परी शिंपली,
टाव्या—हर्षनिनाद थोर घुमुनी सर्वत्र राहे तटीं ?

तों गर्दींतुनि दंड ठोकित पुढे आला कुणी शाहिर,
बोले गर्जुनि ‘पोरखेळ कसले हे वैसलां पाहत ?
माझें थक्कच व्हाल पाहुनि तुम्ही चातुर्य लोकोत्तर !
ऐसें बोलुनि घेइ सागरि उडी तो देखतां देखत !

संमर्दी उठला गभीर ध्वनि तों निःस्तव्य झालें पुन्हां,
डोळे फाडुनि त्याकडे टकमकां जो तो बवूं लागला;
झाला वेळ वराच; वीर तरिही वाहेर कां येइना ?
येती तर्ककुर्तर्क ! धीर अगदीं कोणा नसे राहिला !

कोणा आणिल वाटलें फिरुनि हा चौदाहि रत्नें वरी,
किंवा ओढुनि आणणार वरतीं वाग्देवता शारदा !
वाटे सागर कोरडा करिल हा कोणा अगस्तीपरी,
‘गेला कायमचा तळीं !’ भय असें वाटे कुणा एकदां !

आले बुद्धुद तों तरंग उठले, डोकेहि आलें वरी,
ज्ञाले लोक अधीर ! प्राण वसले डोळ्यांमधें येउनी !
तेजस्वी मुखचंद्रमा मग हळू ये पूर्ण पृष्ठावरी
फांके कांहिंतरी अर्पूर्व भवतीं कांती मनोमोहिनी !

आनंदातिशयें पटापट उड्या मारून तो ओरडे,
‘या रे या, मज नाचवा रसिक हो, डोक्यावरी घेउनी !
फुंका दुंदुभि वाजवा चहुंकडे मत्कीर्तिचे चौघडे,
कीं पृथ्वीवर आज ये मजमुळे सत्काव्यसंजीवनी !’

एसें बोल्नि हात तो वर करी सर्वापुढें जों कुठें,
आले तेहतिस कोटि देव गगनीं तें पाहण्या अद्भुत,
संपे संशयकाल, मूठ उघडे, भांडार सारें फुटे !
हातीं एक दिसे ‘सुनीत’ तुटके !!! ज्ञाली मती कुंठित !

हास्याचा उठला तदा खदखदां कळोळ विश्वांतुनी,
आकाशीं सुर लागले गडबडां हांसून लोळावया !
मेलेले मुडदेहि ताठ उठले तात्काळ गर्तेतुनी,
दातांच्या कवळ्या ‘सुनीत’ वदुनि हांसावया लागल्या !

वत्सलरस

बहुत दिवसांनी लांबुनी कुठून
येति भेटाया संतकवी दोन
भरुनि आली तों नयनि प्रेमगंगा,
जशी वर्षाकाळांत चंद्रभागा !

एकमेकां कवळिती वाहुपाशीं,
मिळ्या प्रेमानें घालती गळ्याशीं,
हंसुनि पुसती हलकेच कुशल प्रश्ना,
‘काव्यप्रसुती जाहली किती कोणा ?’

दंग ज्ञाले मग काव्यविनोदांत
एकमेकां विसरले बोलण्यांत
श्लेष, कोट्या, रूपकें, अलंकार,
किती ज्ञालीं, त्याळा न मुळीं पार !

ताळसूरावर करुनि हातवारे,
गायनाचे मग सोडती फवारे,
ऐन ब्रह्मानंदांत टाळि लागे,
जाति विसरुनि देहास पार दोघे !

जवळ सरकत मग हळूहळू येती,
एकमेकां सप्रेम डंवचताती !
घेति चिमटे चिमकुञ्या हळुच तैशा,
वालकीडा त्या वर्णु तरी कैशा ?

चापव्याही लागले मारण्याला,
आणि प्रेमानें तसे चावण्याला
खालिं पाडुनि एकास मग अखेर,
वीर त्यावरि जाहला दुजा स्वार !

मिशा ओढुनि, घेऊन गालगुच्चा,
'बरा सांपडला !' म्हणे 'अरे लुच्चा—'
'नाहीं आतां देणार हळंसुद्धां,
लबाडा, का पोटांत मारुं गुदा ?'

बाळलीला चालल्या त्या अशाच,
नको वर्णन तें ! करा कल्पनाच,
खरें इतुकें पण, प्रौढता निमाली,
आणि भरती वात्सल्यरसा आली !

कुणा कविची सुप्रिया रसिक कांता,
हाय, दुदैवें कालवशा होतां;
पडे त्यावरि आकाश कोसळून,
म्हणे, 'आतां करुं काय तरि जगून ?'

'आत्महत्या जरि करुं तरी पाप,
दोन बच्चांचा आणि त्यांत वाप !
आजपासुनि करतोंच प्रतिज्ञाही,
लग्नबंधीं पडणार पुन्हां नाहीं !

तिच्या नांवाची घेउनियां माळ;
क्रमिन आतां भी कसाबसा काळ;
तिच्यावांचुनि गाणार दुजें नाहीं,
काव्यस्फृतीं वाहीन तिच्या पार्थीं !'

दोन महिने पुरते न यास झाले,
तोंच लग्नाचे दुष्ट दिवस आले,
वॅण्डताशाचा नाद कानि आला,
भीष्मकविचा थरकांप उडुनि गेला !

तोंच स्वर्णीं येऊन म्हणे कांता,
'हाल तुमचे मज वघवती न नाथा !
मुलांचीही होतसे फार दैना,
प्रिया, फिरुनी संसार थाटवाना !'

मृतात्म्याचे आज्ञेस अप्रमाण,
मानणारा चांडाळ असे कोण ?
मीष्मकविने दुसऱ्याच मुहूर्ताला,
प्रियेसाठीं निजव्रतत्याग केला !

कुणी म्हणती, ‘भुल्लाच कवि सुखाला !’

काय बोलाया होतसे ठवाळां !

करी तत्वाचा त्याग प्रियेसाठीं,

समाजाची नच त्यास लाज खोटी !

दुजी भार्या स्वर्लेंकिं तोंच गेली,

फिरुनि आज्ञा आणखी तीच झाली !

दोन आत्म्यांचा हुकुम पाळण्याला !

जोर दुप्पट भीष्मास अतां आला !

असो; झाली जरि कितिहि वेळ आज्ञा !

भीष्म नाहीं करणार तरि अवज्ञा !

दिसो कोणा ‘वीभत्सरस’ हि यांत,

प्रेमगंगा परि असे आंत गुप्त !

रौद्ररस

फोटो काढविणे तशांत मग तो छापावया मासिकीं,

कोणाला न रुचे ? नकोच कविची बोलावया गोष्ट कीं !

होता एक प्रसंग मंगळ असा संपादकाचे घरीं,

आले शाहिर थोरथोर सगळे आशाळभूतापरी !

फोटोग्राफर त्या नियुक्तसमर्थीं पाचारि स्थानांवर,

ईरेणे सरसावुनी सकल तों धाविन्नले शाहिर !

आतां प्रश्न पडे महा विकट हा, कोठे कुणीं बैसणे,

‘मी येथें बसणार ! मान पहिला माझाच !’ जो तो म्हणे !

‘आहें मी तर वाल्मिकी, वसतसे श्रीशारदा मन्मुखीं !’

बोले एक, तया दुजा वदतसे, ‘मी व्यास प्रत्यक्ष कीं !’

‘हा येथे कवि कालिदास असतां बाता नका या करूं’

बोले गर्जुनी वीर एक तिसरा वाग्युद्ध झाले सुरू.

पद्माला विसरून येति सगळे शाहीर गद्यावर,
ज्ञाले कत्तल गद्य ! येति मग ते वाग्वीर गुद्यावर !
कैलासेश्वर रौद्र रूप धरितो विश्वान्तकाळीं जसें,
वाग्देवीसुत भासले मज तदा रौद्रस्वरूपी तसे !

अद्भुतरस

सरस्वतीचा कवि हा सेवक,
बंदा नोकर आज्ञाधारक.
तिचा आज परि होई मालक
कां नच अद्भुत हें ?

सरळ येइना रेघ ओढतां
शुद्ध न येई शब्द बोलतां,
तरि कवयित्री कविची कांता
कां नच अद्भुत हें ?

आत्मस्तुतिचे कविस वावडें,
परि काव्याचीं घेउनि वाडें,
हिंडे दारोदार चहुंकडे
कां नच अद्भुत हें ?

स्फूर्तिनिर्मिता कविता म्हणती,
रोज होत परि काव्योत्पत्ती
स्फूर्तीचा बाजार मांडती
कां नच अद्भुत हें ?

शब्दसृष्टिचे हे परमेश्वर,
वाग्देवीसेवेला सादर.
'शब्दा'स्तव परि करिती संगर,
कां नच अद्भुत हें ?

२२७

२२८

शिव्यत्वाला नक्कल म्हणती,
परी भासटे जमवुनि भंवती
स्वतां सिद्धसाधकता करिती,
कां नच अद्भुत हें?

६

गुलामगिरिचा छाप कपाळीं
खडे घांसुनि बोटे काळीं,
तरि दास्याची करी टवाळी,
कां नच अद्भुत हें?


स्तुतिपाठक ते रसिक तेवढे,
स्पष्टभाषणी शत्रु वापुडे;
सत्याचे परि गाति पवाडे,
कां नच अद्भुत हें?

८

पायापुरती यांची सृष्टी,
समोर जें जें त्यावर दृष्टी,
विश्ववंधुता तोंडीं नुसती,
कां नच अद्भुत हें?

९

कुठेहि रसिका, टाकीं भोंवतीं दृष्टि सांप्रत
दिसेल तुजला तेथें असले तरि 'अद्भुत.'



शांतरस

जेव्हां होतिल शब्द घेडगुजरी भाषेतुनी नाहिंसे,
बुद्धीचे 'अरबी' समुद्र सगळे जातील कीं आढुनी !
स्फूर्तीच्या गिरण्याहि वंद सगळ्या होतील काव्यांतुनी
शांतीचे झरतील निझर तदा स्वच्छंद पीयूषसे !

जेव्हां होतील ते पसार सगळे शाहीरकंपू कुठे,
काव्याचीहि खलास होइल यदा पैदास साप्ताहिकी !
जेव्हां वेचव अर्थशून्य सु (शु ?) नितें भुंकेल कोणी न कीं,
तेव्हां शांतिरसाभिषिंचित अहा ! होतील सारस्वते !

कवि आणि कारकून

बोले हांसुनि कारकून कुठला गवें कवीला असें
“माझें साम्य तुझ्यामधें दिसतसे—आहोंत बंधू जसे !
दोघेही दिनरात्र ना खरडतों कांहींतरी आपण,
जन्माचे पडलेत कीं ठळक हे बोटास काळे वण !

“माझें अक्षर का कुणास उमगो—आला जरी तो खुदा
ब्रह्मयाच्याहि पित्यास का समजणे काव्यार्थ तूऱा कदा !
येती कागद जे समीप करणे ल्यांची मला नक्कल
तूऱ्ही ना नक्कला अशाच करिसी—लागे न ज्या अक्कल !

आणे, पै, रुपये हिशेब करितों—ज्यांचें न हो दर्शन,
नाहीं पाहियलीं तरी करिसि ना ताराफुले वर्णन ?
पोटाचें रडगान मी रडतसें वेळीं अवेळीं जसें
चाले संतत काव्यरोदन तुझे तीन्ही त्रिकाळीं तसें !”

“मित्रा, हें सगळे खरे,” कवि बदे, “तुझ्याप्रमाणे पण—
माझ्या मूर्खपणास ना दरमहा देर्दे कुणी वेतन !”

मम वावाची ती आवा !

[आर्तिपंचक]

हें गाणे अंगविक्षेपदेखील करुन म्हणतां येईल !

.१.

दावा हो कोणी दावा,
मम वावाची ती आवा ! || ध्र० ||

दिशा धुंडिल्या जरी चारी
उपलब्ध न ती सन्नारी !

कुत्र अहो, मी तिज पाहूं ?
कुठल्या वक्त्रीं तिज बाहूं ?

शित्यकार भाषेचा मी !
विंदुस्थावी कवि नामी !

मदिय भारती
सुसंस्कृता अति,
सुशिष्टा किति ?

एवंगुण मी—मग दावा,
मम वावाची ती आवा !

.२.

भलती सलती मज आवा
शांतं पापं ! नच दावा !

१. सत् + नारी

झेंडूचीं फुले

सद्वाचकहो, सत्कवि मी
सद्वावच मम सत्कवर्नीं !

सत्सुंदर मम सद्वाषा
सन्मानसिं मम सद्आशा^१ !

सदंगि माझ्या संकोट,
सत्पगडीचा वर थाट !

दुर्दम्या परि
इच्छा अंतरि
मंदा वैखरि

पडे; म्हणुनि हा करि धावा,
“मम बावाची ती आवा !”

.३.

वाटोळ्याहुनि अम्हि गोल,
नर्मदीय^२ जडजंबाल !

द्रेपाश्चीचा मनिं वणवा
गालीं देखावा हंसवा !

कन्नडकूपि जसें पाणीं
स्फुर्ति तशी माझ्या कवर्नीं

‘अनुस्यूत’ अन् ‘व्युत्पन्ना’
शब्दांचा उडविन फन्ना !

१. ‘सत्’ शब्दाचा, विजय असो ! संधि करून मात्रा कमी पडत होती, तरी ‘सत्’ शब्द वापरण्याची संधि गमावली नाही ! २. नर्मदेंतले.

किर्ति अवतरणां
अन् विशेषणां
कारणाविना

भरुनी दावूं सर्वां ?
मग दावा ती मज आवा !

.४.

होळि, पाडवा; संक्रांती,
मम काव्याला विषय किती !

देवांच्या तेतिस कोटी !
लिहूं तरी ‘वंदनें’ किती ?

कां ओकुनि ‘भावोद्भार’
करूं रसिकां गारेगार ?

नाव्यांचीं आंवट सारें
कढविन-मज येतें सारें !

आर्तिपंचके
स्वनितक-पटके
रचूं गीतके ?

कां दावूं मम ‘भिळ-युवा’ ?
मग दावा ती मज आवा !

.५.

वक्ता मी टेंपरवारी
प्राध्यापकता मिरविं तरी !!!

झें झूं चीं फुलें

५६

हीच रहस्योदयाहकता !
हीच हीच मम सुनम्रता !
ओतुनि धाराप्रवाह का
ठाकूँ भिजवुनियां लोकां !

अर्थहीन ‘प्रस्ताव’ तसे
खरदूँ का हुकुमासरसे ?

शिव्या रांजणीं
‘पसाय’ पाणी
बसलों भरुनी

ओतिन ना तर ! मग दावा
मम वावाची ती आवा !

चांफा

सुप्रसिद्ध Bee कर्वींच्या ‘चांफा’ या हृदयंगम कवितेच्या चालीची व पालुपदाची थोड्याशा बदलाने सदर कवितेत उसनवारी केली असली तरी यापलीकडे त्या थोर कवितेची कोठल्याही तळ्हेने बदनामी करण्याचा प्रस्तुत कवितेत प्रयत्न केलेला नाही हें आर्धींच सांगून ठेवलेले वरें; नाहींतर मागाहून कोणी म्हणेल— !

चांफा बोलेना । चांफा चालेना
चांफा खंत करी । कोणी त्यासी पुसेना !

गेला फुलांच्या ग वर्नीं । सारा शिणगार लेवुनी,
वसला डोके उंचावुनी । कोणी त्यासी वघेना !

सुकुनी झालीं चोळामोळा । फुले तीं करी वाजुचीं गोळा,
चुकवुनी इतरांचा मग डोळा । डकवी आपुल्या पानां ?

बोले, ‘पुष्पांचा मी राजा । आला वहार मजसी ताजा !’
केला ऐसा गजावाजा । परी कोणी वघेना !

म्हणे, ‘मी वृक्ष थोर प्रेमळ । नम्रता रसाळ निर्मळ,’
बोलला वाडेंकोडें बोल । खरें कुणा वाटेना !

भुंगे पळती आल्यापायीं । पांखरें उडती घाई घाई,
केली खूप जरी चतुराई । कुणी तया भुलेना !

भंवती गुलाब, वटमोगरा । सुगंधी किती फुलांच्या तळ्हा
विचारी कोण तिथें धत्तुरा ? । जरिही केला बहाणा !

फांशी अंगीं चंदन-उटी । लावी हळदलेप लछाटीं !
आणि कांति पीत गोमटी । परी कोणी फसेना !

चोळिले अत्तर अंगीं जरी । प्राशिली दोन शेर कस्तुरी ।
गंध कां जातित्रंत ये तरी ? । असे मुळामध्यें उणा !

लागे जरा उन्हाची झळ । झाला तोंच नूर पातळ,
सरले सगळे उसने बळ । पडे खालीं उताणा !!
खदखदां हंसूं लागलीं झाडे । फुलांचीं मिञ्जिल झालीं तोंडे !
डोळे झांकुनि चांफा रडे । हाय—तें सांगूं कुणां ?

[चाल नाहीं तरी निदान सूर वदल्न]

चांफा बोलेना । चांफा चालेना
चांफा खंत करी । कोणी त्यासी पुसेना !

असूण

धोक्याची सूचना : वालकवींचा 'असूण' फार कोमल म्हणून गोविंदाग्रजांनी 'भयंकर असूण' लिहिला; पण प्रस्तुतचा 'असूण' आजपैतच्या सर्व उपलब्ध असूणांमध्ये 'भयंकर' आहे हें आधीं वाचकांनी लक्षांत ठेवावें. बारा वर्षांच्या आंतील वालकवींनी तो वाचप्याच्या भानगडीत पडूऱ्या नये.

अहा, सजवुनी लालतांबडा मुखडा हा कोण
दोकावुनि पाहतो नटासम पडव्याआडून ?

असूण कशाचा ! वालरवीचा हा पडेवाला
किनखापीचा चढवुनि येई लालभडक डगला ?

टोपी घालुनि लाल पिसांची येत वासुदेव,^१
मुंडासे बांधून वसे का कुणी नवरदेव ?

स्वर्गातिल मंडई उघडली किंवा इतुक्यांत
तिथें कापल्या कलिंगडांची भरली ही पेठ ?

लाल गाजरें मांडि कुणी का 'माळिण नव तरणी'
कुणी फोडिली विलायती वा वांग्यांची गोणी ?

स्वर्गगेच्या रक्तकण्हेरी आज वहरल्या का
फुलला किंवा दाहि दिरांतुनि झेंडूंचा ताफा ?

गगनींच्या आंव्यास लागला का पक्का पाढ,
नंदनवनिंच्या निवडुंगाचें का विराट बोंड ?

वाखार किंवा कौलांची ही लाल मंगलोरी
पागोळ्यांचें कुणी प्रदर्शन मांडित चंदेरी ?

१. सदर कविता लिहिण्याची उमेद आम्हांला एका 'उत्साहतीर्थ' पासून मिळाली यावहूल आम्ही त्यांचे कृष्णी आहोत. २. भिकारी वासुदेव, लक्ष्मीनाथ श्रीकृष्ण नव्हे.

काव फासुनी दुकान सजवी काय मारवाडी
पोळ्याच्या कीं बैलांची कुणि मिरवणूक काढी ?

कुणा कवीच्या लग्नाची ही आमंत्रणचिठ्ठी,
कॅलेंडर का कुणीं छापिले नववर्षासाठी ?

रंगमहालीं रंगसफेती इंद्राच्या चाले
स्वर्भूवर तांबडे तयांतिल ओघळ हे आले ?

नील चांदया जुन्यापुराण्या गगनाचा फाटे
आलवणाचें आस्तर आले वाहेरी वाटे ?

थंडीची हुड्हुडी न लागो उषासुंदरीला,
पूर्वेच्या शेगडींत म्हणुनी विस्तव पेटविला ?

जाण्याच्या घाईत घसरुनी बालरवी पडला—
तोंडावरतीं, आणि घोळणा हा त्याचा कुटला ?

टाकी रजनी जातां जातां आकाशीं चूळ,
तिच्या मुखांतिल पडला खालीं चर्वित तांबूल ?

तोंड उघडुनी मुखमाजन का करिती दाहि दिशा
जिभा तयांच्या लळलळती या मधुनी लाल अशा ?

दिगंज करिती उदयमंदिरीं काय साठमारी,
रक्कानें माखली तयांच्या स्वर्भूमी सारी ?

की रजनीशीं दंगामस्ती करी अंदुमाली,
तिनें तयाच्या संतापुन ही श्रीमुखांत दिघली ?

धूम्रपान का कैलासावर श्रीशंकर करितां
चिलमींतुनि हा पडे निखारा खालीं जळजळता ?

धुंद जाहले पितुनि शांभवी किंवा दिक्पाल
निद्राकुल नयनांतिल त्यांच्या रंगच हा लाल ?

फुंक मारुनी काढि मुखांतुनि जळता अंगार
नजरवंदिचा करी खेळ का कुणि जादूगार ?

सूर्याला उगवत्या गिळया कीं मारुतराय
कधींपासुनी जबडा वांसुनि बसले हे काय
क्षयी शशीस्तव करावयातें किंवा गुलकंद
वैद्य अश्विनीकुमार जमविति हे गुलावगेंद ?

रडरडुनी चालवी बालरवि कीं धांगडधिंगा
शांत कराया त्यास देत कुणि रवरी लाल फुगा ?
कीं स्वर्गीच्या रंगोलांचें उघडकीस विंग ?

येत काय हें फुटतां काळें रजनीचें भिंग ?

लाल सुरेची लाख बाठली सुराळ्यीं फुठली
गतरात्रीं जी तिची काय हीं अवशिष्टें पडलीं ?
स्वर्गीच्या मजलसींत किंवा 'जास्त जरा झाली !'
चित्ररथाची म्हणुनी स्वारी लोळत ये खालीं ?

वेहेस्तीं थाटांत साजरा होत बकर-ईद
स्वर्घेनूच्या रक्काचे हे पाट लालबुंद ?

लाख तारका का सांयीने मेल्या एकसरी
सोयीसाठीं कुणी भडामी यांचा म्हणुनि करी ?

खून रात्रिचा करुनि पळे हा बंगाली डाकू
रक्काने आपाद नाहला कां वच्चा साकू' ?

१. कै०-हाय ! आपल्या औष्ट घटकेच्या पराक्रमानें जगाचे डोळे दिपविणाच्या
या भिस्त्याच्या वच्चाच्या नांवामागें जगांतील अत्यंत अमंगळ, विशेषण लावतांना
आमचें हृदय अक्षरशः आणि शतशः विदीर्ण होत आहे ! (दुःखाच्या भरांत
वेहेस्तांतला माल कैलासांत आदा केल्यावहूल वाचक क्षमा करोत !)

निषेधार्थ शारदाविलाच्या किंवा स्वर्देवी
 बालरवीचे लग्न उषेशीं पाळण्यांत लावी ?
 पृथ्वीवरल्या नको कर्वीचे 'गायन' ऐकाया
 म्हणुनि त्यांस कीं पाठविती सुर हा शेंद्रु प्याया ?
 क्षणोक्षणीं स्वर्गात मारिती कवी फेरफटका
 घोक्याचा टांगला तयास्तव द्वारीं कंदिल का ?
 संन्याशांची वार्षिक परिषद किंवा ही भरली
 दाटी झाली गगरीं भगव्या छाट्यांची सगळी ?
 स्वर्गातिल मल्हांची चाले कीं जंगी कुस्ती
 आखाड्यांतिल लाल धूळ का उधळे ही वरती ?
 'सुरते 'चा' संग्राम चालला देवदानवांत
 त्यांत कुणावर कुणी 'पुणेरी' भिरकाबुनि देत ?
 'लाल वावटा संघा'चे कीं जमले वेताळ
 करिती भांडुनि परस्परांचीं वदनें बंबाळ ?
 'आकाशाच्या बापा'ची कीं मुक्तिफौज^२ सुटली
 लालभडक झोंकांत तयांची झगमगती डगली ?
 कुणी पुण्याच्या सभेंत खाई मार 'देशभक्त'
 पगडीची वावडी तयाच्या चढली गगनांत ?
 कन्नडवाढें^३ वेळ्यांवची उडे लाल माती
 वातावरणीं तशीच कोंदुनि अजुनि वसे का ती ?

१. मार्गे 'सुरत'च्या कँग्रेसमध्ये झालेल्या देशभक्तांच्या 'जोडाजोडींत'
 'पुणेरी जोड्या'चा प्रामुख्यानें उपयोग झाला असल्यानें त्याला राष्ट्रीय महत्त्व
 आले हें सांगावयास पाहिजे काय ? २. पहा : योहान्न ७ : ३५. ३. कानडी-
 मराठी-वाद.

'कंपनीं 'तला' मरुमालीचा कुठल्याशा पडदा
 इथें पसरुनी काय ठेविला लिलांवास उघडा ?
 आजवरी नासती तांबडा रंग प्रेमवेडे
 भांडवलावर त्या काढी कुणि दुकान 'घोरपडे' ?
 कीं रात्रीं उधक्ती रंग जे लक्ष्मीचे लाल
 तेच विलसती नभीं घेउनी मूर्त रूप लाल ?
 प्रेमावरचे लिखाण जमवुनि कीं विश्वामिथले
 कल्याणास्तव कुणीं जगाच्या येथें पेटविले ?
 अरुण असे का जिवंत हा ? कीं गतप्राण झाला
 कुणा कवीने खून तयाचा निजकवने केला ?
 थकलों आतां !! उत्प्रेक्षांची संपत ये कंथा
 मान लचकली म्हणतां म्हणतां ही लांबट संथा !
 काव्य मरू दे ! शब्द झरू दे—अरुण तडफळू दे ?
 चहा चालला सकाळचा हा निवुनि पार इकडे !
 अहा ! माझिया कपांत असतां अरुणाची लाली
 वाहुं कशाला शब्दांची त्या अरुणा लाखोली ?
 नको भटकणे अरुणासाठीं उगाच स्वर्गांत
 स्वर्ग भेटवी अरुणरसाचा या एकच घोंट !
 आणि शारदे, जरी आरुणी पेय न हें मिळतें
 तरी मंदिरीं तुझ्या क्षणभरी कोण वरें फिरतें ?

१. नाटक-मंडळीच्या पडयांचा लिलांव झाल्याशिवाय कोणत्याही नाटक मंडळीच्या
 आयुष्यावर पडदा पडावयाचा नाहीं हें सुप्रसिद्धच आहे. २. हर्षांच्या 'ज्युविली'च्या
 सांर्थीत या पन्नास कवितांनी 'अरुण'ची अनायासेंच ज्युविली साजरी होत
 असल्याची कोणा वाचकाची समजूत झाल्यास कवीला फार आनंद होणार आहे.

झेंडू चीं फुले

सारंगीवाला

कलेवरील निरपेक्ष प्रेमानें वाजविलेली सारंगी मनास मोह घालते.
 जीवनाच्या कलहांत तिचा शऱ्हासारखा उपयोग केल्यास कलेसह तिचा
 नाश होतो. हा अप्रिय अनुभव पुण्याच्या रस्त्यांतून रात्रीच्या वेळीं
 सारंगीची सुरावट छेडीत जाणाच्या एका सारंगीवाल्यानें आम्हांस दिला.
 कांहीं कविमित्रांनी त्याला उद्देशून रचिलेल्या गौरवपर गाण्यानें आधींच
 आतुर झालेली रसिकता विरस पावतांच त्याच सुरावर निराशेचे गाणे
 गाऊं लागावी हें साहजिकच आहे. खालील कडव्यांत सांप्रदायिक
 कल्पनेच्या कल्पित माधुरीपेक्षां अनुभवाचा कडवटपणा विशेष आढळेल.
 पण त्याला इलाज नाहीं. त्यांतही एक प्रकारची रुचि आहे.

थांबीव एकदां सारंगी ही चल जा, येथुन दूर ! || धु० ||

काम करुनी देह थकला,
 प्राण अगदीं कंठिं आला,
 शेजेस पाठ ना कुठें लागली, तोंच निघे तव सूर.

गुंतला हा जीव आधीं,
 गुंतवाया त्यास नादीं,
 निवळून वेळ तूं अचुक काढिशी, दिसशी खूप चतूर.

जीवनाची रागदारी,
 ऐकुनीयां ये शिसारी,
 या विटल्या कार्नीं संगीताची आतां कुठुन जस्तर ?

कांप्या या घेशि ताना,
 डोलवीशी आणि माना,
 दाविशी कराची सहज सफाई, गज चाले चौखूर !

फिरति तारांवरुनि बोटें,
 नाद वरचे वरतिं उमटे,
 वाहतें हृदय त्यांतून कुठें ? तें विदागीस आतूर ?

आग पेटे आंत पोटीं,
शांतता ही वदनि खोटी,
हे सूर कशाचे ? जळजळीत हा लोहरसाचा पूर.

आंतङ्ग्याच्या पिलुनि तारा,
काढशी या गीतधारा,
ऐकून भयानक राग तयाचा हंसे रात्र भेसूर.

याचनेचा सूर रडका,
त्यास कसला ताल-ठेका ?
घावऱ्या मनीं उठविते उलट हें भलभलते काहूर.

लांकडी हें वाद्य दुबळे
मानवी त्या हेतु न कळे,
नातरी तडकुनी दुभंग होइल खास तयाचा ऊर !

हातिं येतां चार तुकडे,
टाकसी कां वाद्य उपडे ?
करितोस कलेची पोटासाठीं विटंबना मगरूर !

जे हरीचे लाल हौशी,
जीव हळवे कीं विलासी,
जा, तया कुशलता दाव ! तयांचे खिसे खोल भरपूर.

जीव निद्रेमाजि रंगे,
स्वप्नसृष्टींतन गुंगे,
जा, देऊं नको क्षणमात्र जगाची तयासि जाणिव कूर.

प्रेमाचा गुलकंद

— बागेंतुनि वा वाजारांतुनि कुठुनि तरी ‘त्या’ने
गुलाबपुष्पे आणुनि द्याविंत ‘तिज’ला नियमाने !

कशास सांगूं प्रेम तयाचें तिजवरतों होतें ?
तुम्हीच उकला विंग यांतले काय असावें तें !

गुलाब कसले ? प्रेमपत्रिका लालगुलाबी त्या !
लाल अक्षरे जणुं लिहिलेल्या पाठपोट नुसत्या !

प्रेमदेवता प्रसन्न होई या नैवेद्याने !
प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणति नवतरणे !

कधीं न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा !
परि न सोडला तिने आपुला कधिंही मुग्धपणा !

या मौनांतच त्यास वाटले अर्थ असे खोल !
तोहि कशाला प्रगट करी मग मनांतले बोल !

अशा तज्हेने मास लोटले पुरेपूर सात,
खंड न पडला कधीं तयाच्या नाजुक रतिवांत !

अखेर थकला ! ढळली त्याची प्रेमतपश्चर्या,
रंग दिसेना खुलावयाचा तिची शांत चर्या !

घडा मनाचा करुनि शेवटीं म्हणे तिला, “देवी !
(दुजीं आणखी विशेषणे तो गोंडस तिज लावी.)

“वांधित आलों पूजा मी तुज आजवरी रोज !
तरि न उमगशी अजुनि कसें तं भक्तांचे काज ?

गेंद गुलाबी मुसमुसणारे तुला अर्धिलेले
सांग तरी सुंदरी, फुकट का ते सगळे गेले ? ”

तोंच ओरडुनि त्यास म्हणे ती, “आळ वृथा हा कीं !
एकही न पाकली दवडली तुम्ही दिल्यापैकीं !”

असें बोद्धनी त्याच पावलीं आंत जाय रमणी
क्षणांत घेउनि ये वाहेरी कसलीशी वरणी !

म्हणे, “पहा मीं यांत टाकले ते तुमचे गेंद,
आणि बनविला तुमच्यासाठीं इतुका गुलकंद !

कशास डोळे असे फिरवितां कां आली भोंड ?
बोट यांतले जरा चाखुनी गोड करा तोंड !”

क्षणैक दिसले तारांगण त्या,-परी शांत झाला !
तसाच वरणी आणि घेउनी खांधावरि आला !!

“प्रेमापायीं भरला” बोले, “भुर्दंड न थोडा !
प्रेमलाभ नच ! गुलकंद तरी कशास हा दवडा ?”

याच औषधावरी पुढे तो कसातरी जगला,
हृदय थांबुनी कधींच नातरि तो असता ‘खपला’ !

तोंड आंबवळे असेल ज्यांचे प्रेमनिराशेने
‘प्रेमाचा गुलकंद’ तयांनीं चाटुनि हा वघणे !

કાનગુજલા

તો આલા જવળી નિ કાનગુજલા કાંહીંતરી હાંસુની,
તો શેજારિલ માંજરાવર તિને ભિક્રિવલી ફુંકણી !

“જા—હિંડા—સગળ્યા સમા સમજલ્યા ! આહે તુમહાંલા સુભા !
સાંભાળીત ઘરાંત માત્ર વસું કા મી કારબ્યાંચ્યા સમા”

તો આલા જવળી નિ કાનગુજલા કાંહીંતરી હાંસુની,
તો પોછીવર ઓતુનીચ ઉઠલી રાગામખે ફોડણી !

“જા આણા દુસરી ખુશાલ નટવી કોણી ! પહા નાટકે !
યેઊ કા તુમચ્યાબરોવર અસેં નેસૂન મી ફાટકે ?”

તો આલા જવળી નિ કાનગુજલા કાંહીંતરી હાંસુની,
પોતેરેં દિવલેં તિને તડક તો ભિતીવરી ફેકુની !

“સારે કાગદ જા ચુલ્લીંત ખુપસા ! દાવું નકા વાચુની !
આંધોળીપુરતેં નિઘેલ તુમચ્યા પાણી તરી તાપુની !

તો આલા જવળી નિ કાનગુજલા દેઝન કાંહીંતરી,
તો આલિંગુનિ તી મ્હણે, “કરવિલ્યા કેવ્હાં કુઢ્યા યા તરી !”

૧. ‘તે આલે જવળી નિ કાનગુજલે’—માધવી (નાશિક)

पत्रं लिहिलीं पण....?

तूं आलीस बघावया सहज 'त्या' देवालयीं 'गालिचे'
होतों चोरुनि अंग मीहि घुसलों त्या गोड गर्दीमध्ये !
तुझ्ये दिव्य अहा, न म्यां निरखिलें लावण्य जों गालिचे—
तों डोक्यांपुढुनी पसार कधिं तूं झालीस विद्युल्लते ?

तूं गेलीस !! मनांत अन् कसकसें वाढूं मला लागले !
यावें अंगीं भरून हींवच जसें पित्तप्रकोपामुळे !
माघारीं फिरलों तसाच धरूनी मी गच्छ डोकें तदा,
(कोणी वांधिति कांहिं तर्क !) पडतां वाटेंत मी चारदां !

तेव्हांपासुनि मी तुझी करितसें ठेहेळणी सारखी
बागा, पाणवठे फिरून दमलों—देवालये धुंडिलीं !
उद्देशून तुला कितीक रचिलीं काव्ये तशीं मासिकीं,
'व्यक्ति—स्तांभे' हि जाहिरात कितिदां पत्रांतुनि म्यां दिली !

पत्रे आजवरी तुला खरडलीं त्यांचीं पहा बंडले—
येथें वांधुनि ठेविलींत !—पण तीं घाडूं कुठें प्रेमले ?

१. म्हणजे रामेश्वराच्या, देवळांत हें दर्दीं पुणेकरांना सांगावयास पाहिजे काय ?
२. Personal Column.

मनाचे श्लोक

रामदासी साहित्यांत्रून नांवापुरती उसनवारी करतांना रामदासी वृत्तीचाच्च
अंगीकार केला असल्यानें समर्थाचिये सेवकांनीं वक्रदृष्टि करून पहाण्याचें
कारण नाहीं. सांप्रदायिक ‘मनाच्या श्लोकां’च्या मालिकेत गोंवून घेण्याचें
सामर्थ्य या ‘मनाच्या श्लोकां’त नाहीं व तशी आकांक्षाही नाहीं. मात्र हे श्लोक
निव्वळ मनाचेच आहेत, असें समजूनये. हें तो प्रचीतीचें बोलणे आहे !

मना, नीट पंथें कधींही न जावें,

निशापाणि केल्याप्रमाणें चलावें,

जरी वाहनें मागुनी कैक येती

कधीं ना तरी सोडिजे शांतवृत्ती !

दुकानांवरी लाविल्या लांब पाठ्या

मना, थांबुनी वाच रे वाच वा त्या !

अकस्मात् दिसे जाहली जेथ गर्दी

तियें चौकशी जा करायास आधीं !

तिन्हाईत कोणी जरी जाय पंथें

तरी रोंखुनी पाहणे त्याकडे तें !

अहा, अंगना त्यांतुनी ती असेल

वळोनी तरी पाहिं मागे खुशाल !

कधीं आगगाडींतुनी हिंडतांना,

सिनेमा-तमाशे तसे पाहतांना,

विचारी मना, त्वां न खर्चीत जावें,

सदा श्रेष्ठ धारिष्ठ जीवीं धरावें !

कधीं ‘मंदिरी’ जासि वाचावयाल

तरी इंग्रजी मासिकीं ठेव ढोळा !

कुठें छान चित्रें कुठें ‘कूपनें’ हीं

दिसे सर्व तें नीट कापून घेई !

कुणाचेविशीं अंतरीं होय तेढ,
निनांवी तया धाडि रे 'नॉटपेड' !
तयाचेनि नांवावरी लट्ठ व्ही. पी.
मना, मागवीं—त्याहुनी रीत सोपी !

सदा खाद्यपेयावरी हात मारीं
ब्रिळे देई सारून मित्रासमोरी;
“अरेरे, घरीं राहिले आज पैसे—”
खिसे चांचपोनी मना बोल ऐसे !

कुणाच्या घरीं जा करायास दाढी,
कुणाची फणी वेउनी भांग काढीं ?
कुणाचा 'स्वयंटाक' टाकीं सिशांत,
घड्याळेहि वांधीं तशीं मनगटांत !

कुणाच्या विड्या नित्य ओढीत जाव्या,
तशा आगपेट्याहि लंबे कराव्या !
चहा होतसे केघवां पै कुणाचा
अरे मन, घेई सुगावा तयाचा !

इथें पायगाडी तिथें वाद्यपेटी
इथें पुस्तके वा तिथें हातकाठी;
अशी सारखी भीक मागीत जावें,
स्वतांचें न कांहीं जगीं बाळगावें !

कुणाचें असे मागले कांहिं देणे
कपदीकही त्यांतली त्या न देणे
कधीं भेटला तो तरी त्या हंसोनी
म्हणावें “असे सर्व तें नीट ध्यानीं !—”

कुणाचें कधीं लागले पत्र हातीं
कुणाची तशी चिडि किंवा चपाटी;

तरी त्यांतल्या वाचणे चार ओळी,
न ठावें कळे कोणतें काय वेळी !

जिथे चालल्या खाजगी कानगोष्टी
उभीं आणि धेंडे जिथे चार मोठीं,
मना, कान दे तोंड वांसून तेथे,
पहा लागतो काय संवंध कोठे !

कडी लागलेली दिसे आंत जेथे,
मना सदगृहस्था, त्वरे जाय तेथे !
जरी पाहसी आंत ना काक-अक्षे,
कशाला तरी त्या फटी अन् गवाक्षे ?

नसे ज्याविशीं ठाउके आपणातें,
मना, बोलणे 'दाबुनी' त्यावरी तें !
दुजांचीं जरी जाणशी गुप्त विंगे
तरी धांव घे वृत्तपत्रांत केंगे !

मना सजना, चार आण्यांत फक्त
तुला व्हावयाचे असे 'देशभक्त' !
तरी सांगतों शेवटीं युक्ति सोपी,
खिशामाजिं ठेवीं सदा गांधिटोपी !

कवि^१ आणि कवडा^२

[एक खरो गोष्ट]

माडीच्या खिडकीमधैं कवि कुणी होता सुखें वैसला
‘भिक्षांदेहि’ करावयास कवडा आला कुणी त्या स्थळा !
“कां हो काव्य नवीन काय लिहितां ?” त्यांतें पुसे खालुनी
सांगे नांव कवी; हंसून कवडा हो चालता तेथुनी !

चार दिवसांनीं मासिकांत येई
काव्य (?) कवड्याचें; नांव तेंच त्याही !
रसिक म्हणती, “वा ! और यांत गोडी !”
कवी हांसुनि आपुले काव्य फाडी !

१. कवि=खरा जातिवंत कवि. २. कवडा=मुक्कड शब्दजुठव्या. (कवि या शब्दाचें क्षुद्र रूप...कुसितार्थे डात् इति पाणिनी)

कवीचीं 'विरामचिन्हे'

मानवी जीवनलेखांतील गोविंदाग्रजांनीं दर्शविलेत्या 'विराम-चिन्हां-' पेक्षां कवीच्या आयुष्यांतील 'विरामचिन्हे' निराळीं असावीत ही गोष्ठ हल्ळीं शुद्धलेखनासंबंधीं चालू असलेल्या वादास धरूनच नाहीं काय !

जेव्हां काव्य लिहावयास जगतीं प्रारंभ मी मांडिला,
जें जें दृष्टित ये तयावर 'करूँ का काव्य ?' वाटे मला,
तारा, चंद्र, फुले, मुळे किति तरी वस्तू लिहाया पुढे,
तेव्हां 'स्वत्यविराम' मात्र दिसतो स्वच्छंद चोहांकडे !

झाले काव्य लिहून—यास कुठल्या धाडूऱ्या परी मासिका ?
यातें छापिल कोण ? लावुं वशिला कोठे ? कसा नेमका ?
रदीमाजिं पडेल का ? परत वा साभार हें येइल ?
सारें लेखन तेघवां करितसें मी 'प्रश्नचिन्हा' कुल !

अर्धांगी पुढतीं करून कविता नांवें तिच्या धाडिली,
अर्धे काम खलास होइल अशी साक्षी मनीं वाटली !
कैसा हा फसणार डाव ? कविता छापून तेव्हांच ये !
केला 'अर्धविराम' तेथ; गमले तेथून हालूं नये !

झाली मासिकसृष्टि सर्व मजला कालांतरे मोकळी,
केले मीं मग काव्यगायन सुरू स्वच्छंद ज्या त्या स्थळीं !
माझे 'गायन' ऐक्तांच पळती तात्काळ श्रोतेजन !
त्या काळीं मग होतसे सहजची 'उद्घार' वाची मन !

पुढील श्लोक 'कोरसा' दाखल असून तो वाचकांनीं कवीला ऐकूं न जाईल अशा हलक्या स्वरांत गुणगुणावयाचा आहे. वाकी ऐकूं गेले तरी काय व्हावयाचे आहे म्हणा?

देंग्यू, प्लेग, मलेरिया, ज्वर तसे अन् इन्फ्लुएंज्या जरी हां एकेक समर्थ आज असती न्याया स्मशानांतरी—
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथें परी साधला,
देवा, 'पूर्णविराम' ल्या कविस या देशी न कां आजला ?'

१. आमच्या गायनप्रिय रसिक वाचकांसाठीं वरील कवितेचे 'नोटेशन' आम्ही येथे देत आहोत. त्यामुळे कवितेच्या अर्थावरोबर तिच्यांतील 'संगीत'ही वाचकांना सहज समजून येईल. काव्यगायनेच्यू बालकवांचीही त्यामुळे चांगलीच सोय होणार आहे. मात्र 'स्वरलेखन' करताना आम्ही 'प्रो० मौलावक्षांची चिन्हे' न वापरतां आमचीं स्वतःचीं 'चिन्हे' वापरलीं आहेत, हें एक सुचिन्हन्हच नव्हे काय? स्थलाभावामुळे टंकालयांतील (Foundry) टंचाईमुळे दर श्लोकांतील एकाच चरणाचे नोटेशन देणे शक्य झाले आहे.

, ? ; ! . || ध्रू० ||

,ss	,s	,sss	,sss	,ssss	,sssss	१
?ss	?s	?sss	?sss	?ssss	?sssss	२
;ss	;s	;sss	;sss	;ssss	;sssss	३
!ss	!s	!sss	!sss	!ssss	!sssss	४
.ss	.s	.sss	.sss	.ssss	.sssss	५

एक काव्यश्रकार

एका सरकारी कचेरीचा भाग. धोंडो व गुंडो नामक कारकून शेजारीं शेजारीं वसलेले असून त्यांच्यासमोर कागदांचा व फायलींचा भयंकर दीग पडलेला आहे. काम करून करून कारकूनद्वय अगदीं मेटाकुटीला आलेले आहे.

धोंडो : (जांभई देत)
 काम केव्हां सरे

गुंडो : (निःश्वास सोहून)
—हाय ! केव्हां तें सरेल ?
वाटतें, कंवर आतांच मोडेल !
काय रे देवा ही आमुची स्थिती ?
वरें आहे, चाळूं चा ! ना तरी मिळेल
येथून गचांडी ! छे, तें नको रे वाबा !

(अंगावर कांटा आल्यासारख्यें करतो. इतक्यांत शिपाई आणखी दोन फायली आणून ठेवतो.)

धोंडो : (सुंदत)
अंतच न देवा ! कां रे या फायलीलागून ?
काम केव्हां सरे ?

गुंडो : (निःश्वास सोहून)
—हाय ! केव्हां तें सरेल ?

धोंडो : (धीर करून)
वरें तर गुंडो, काढा एक विडी

गुंडो : (घावरून)
छे:, छे:, नको रे राजसा असें तूं करूं !

धोंडो : (निश्चयाने)
कांहींही म्हटले तुम्ही जरी आतां
शिलगावतोंच—

(विडी पेटवतो. तोंच आंतून साहेब येतो व धोंडोला विडी ओढ-
तांना पाहून त्याच्या पाठीत गुद्दा मारतो. धोंडो पळून जातो.)

धोंडो : (पळतां पळतां)
होऊं नये तें झाले !—

गुंडो : (स्वगत हंसन)
व्हावें तेंच झाले !—
एकठाच विडी ओढतो लेकाचा !

[वरोल वाढ्यप्रकाराला मुक्तछंदी काव्य म्हणतात. मेहरबानी करून हें काव्य
वाचतांना वाचकांनी मूर्च्छित पळूं नये.]

वधूवरांना काव्यमय अहेर

[चाल—चंद्रकांत]

अहा, उगवली आनंदाची शुभमंगल वेला,
आज तुम्हा अस्मान ठेंगणे वाटे ना ? बोला ?

रोमांचांतुनि हर्षाच्या ना उसळतात लाटा
गांभीर्याचा मुरधपणा मग कां वदनीं खोटा !

उत्सुकतेनें तुम्ही पाहिली आजवरी वाट
प्रसंग आला तोच ! शांत कां मग मिटवुनि ओंठ ?

लग्नाचें काढितां तुम्हां कुणि आजवरी नांव
'छे—भलतें !' दाविलात लटका असाच ना भाव ?

'नव्हतें कारण लग्नच !' तर मग कां वसलां आतां
सस्मित वदनें 'अन्याया'चा प्रतिकार न करतां ?

तरुण मंडळी 'नको' बोलती अर्थ परी त्याचा
काय असे तो नीट उमगातो थोरांतें साचा !

असो; कसे पण वॉरंटाविण आज तुम्ही ज्ञालां,
खरे चतुर्मुज ! ('जन्मठेप' कुणि म्हणति वरें याला !)

अरे, कुणी हे लांबलचक विधि लग्नाचे केले ?
हाच चालला विचार मनिं ना ! (तें मजला कळले !)

वाडनिश्वय, श्रीमंतपूजनें आणि रुखवतें तीं,
आनंदाच्या समर्थिं कशाला ही भारुडभरती !

पक्कानें रुचिमधुर कशाला भोजनास भरती
'त्या घासा' विण विचार असतो का दुसरा चित्तीं !

मुंडावळि या डोळ्यांवरतीं पुन्हा पुन्हा येती
नीट न दिसते 'मुख तें' ! अगदीं कटकट ही नसती !

किती यातना वधूवरांच्या हृदयाला होती !
वृद्धांना कळणार तरि कधीं या नाजुक गोष्टी ?

लग्नकालिंचा अनुभव अपुला विसरतात सारे
म्हणुनि वधुवरां निष्कारण ते छळती म्हातारे ।

घांस घालणे, विड्या तोडणे नांव आणि घेणे
हाताला अन् हात लावणे ! पदरगांठ देणे !

एवढेच विधि विवाहांत जरि ठेवतील मोठे
उरेल तर मग पृथ्वीला या स्वर्ग दोन बोटे !

निष्कारण भटमिक्खुक म्हणती लग्नाचे मंत्र
तरुणांच्या हृदयांतिल त्यांना नच कळणे तंत्र ।

किती मंगलाष्टके लांब हीं अजुनि न कां सरती ?
घसा खरडुनी कानाजवळी किंकाळ्या देती !

लाल अक्षता मारित सुटी डोक्यावर सारे
खराव होतिल केंस ! तेवढे नच कळतें का रे ?

चला संपले दिव्य ! 'वाजवा' असा घनी उठला
अरे, अजुनि हा अंतःपट तरि कुणी उंच धरिला !

मंडपांत कां लोक रिकामे रेंगाळत वसती,
हस्तांदोलन वा अभिनंदन कां करण्या येती ?

उगाच घ्यावा किती कुणाचा मौत्यवान वेळ !
लोकांना आमुच्या कधीं हें रहस्य उमगोल !

स्पष्ट बोलले वधूवरांनों, क्षमा करा मात्र !
असेंच तुमच्या हृदयाचें ना असे खरें चित्र ?

चला वैसला जिवाजिवाचा आज खरा मेळ !

संसाराचा सुरु जाहला सुखद आज खेळ !

तुम्हा सांगतिल कुणी ‘भवार्णव दुस्तर हा फार !

जीवन नुसति माया ! नसतें संसारीं सार !’

नका घावरूं ! अशा ऐकुनी भुलथापा खोऱ्या,

अजीर्ण ज्यातें श्रीखंडाची रुचि येइल का त्या ?

आनंदाची सर्व सुखाची जीवित ही खाण

हंसेल आणी जगेल त्यातें नच कसली वाण !

नका त्रासुनी वघूं ! समजले ! आवरतों सारें !

म्हणाल ना तरि “बोलुनि चालुनि कवि बेटे न्यारे !”

आनंदाचा मधुर मनोहर वसंतकाल सदा,

तुम्हास लाभो ! हीच शेवटीं विनंति ईशपदा !

आणि सांगतों अखेर एकच कीं भांडणतंटा

जरि झाला कर्धि तरि तो ध्यावा प्रेमानें मिट्टा !

आरंभीं येतील अडथळे ! जोंवरी न हलला—

सदनिं पाळणा—क्षमा करा, हा चुकुनि शब्द गेला !

१. श्री. सरदार श्रीनिवासराव मल्हाराव ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे व चि. सौ. कां. लीलाबाईसाहेब पटवर्धन (श्री. चीफ ऑफ कुरुंदवाड, ज्यूनियर यांची भगिनी) यांच्या विवाहाच्या प्रसंगीं केलेला कवितांचा आहेर.

एका पावासाठीं—

चांगला ‘पाव’ हळ्ठीं पहावयासदेखील मिळत नाहीं. मग खायला कोठून मिळणार? पावाच्या शोधासाठीं रस्त्यामधून पावभक्तांच्या झुंडीच्या झुंडी हिंडत असतात. त्या मनांत पुढील गाणे म्हणत असतील काय?

धांव पाव देवा आतां | देई एक पाव !
 मारुं चहावरतिं कसा मी | कोरडाच ताव ?
 पाव नाहिं म्हणुनी पत्नी | करित काव काव !
 पावरोटिसाठीं आलों | धुंडुनि मीं गांव !
 माजलेत बेकरिवाले | म्हणति ‘चले जाव !’
 बोलतो हंसून इराणी | ‘जा चपाती खाव !’
 वाढवी गव्हाचे वाणी | चौपटीनें भाव !
 नफेवाज व्यापाव्यांचा | हाणुन पाड डाव !
 पाहिजे तरी सरकारा | तूंच लोणि लाव !
 नरम पाव देऊन देवा, | राख तुझे नांव !

बायको सासरीं आल्यानंतर-

फार दिवस माहेरीं जाऊन राहिलेली बायको सासरीं परत आल्यानंतर
तिच्या वाईलवेड्या नवन्यानें आंघोळ करतां करतां पुढील गाणें म्हणणे
साहजिकच नव्हे काय ?

बायको आली आज परतून ! ||४०||

बारा महिने तब्बल बसली माहेरीं जाऊन !
वाटुं लागले नवन्याला कीं गेलि काय विसरून !

झोपुनि झोपुनि रोज एकटा गेलों कंटाळून,
थकुनी गेलों सक्कीचे हें ब्रह्मचर्य पाळून !

आंघोळीला रोज यापुढे मिळेल पाणी ऊन,
गरम चहाचा प्याला हांसत येइल ती घेऊन !

लोकरिच्चा गळपड्या रंगित देइल सुवक विणून,
आणि फाटक्या कपड्यांनाही ठिगळे छान शिवून !

टाकिन आतां सर्व घराचा रंगमहाल करून,
तात्यामाई^१ घेतिल दिवसा मग डोळे झांकून !

१. आईचाप.

मोडीसाठीं धांव

मोड मिळण्याची हल्लीं भयंकर मुळिक ज्ञात्यामुळे पै-पैशाचा व्यवहार करणाऱ्या गरिबांची रोजच्या जीवनांत सध्यां जी कुतरओढ चालली आहे तिला तोड नाहीं ! मोडीच्या दुष्काळानें गांजलेली गरीब जनता मनांतल्या मनांत परमेश्वराला असेंच गान्हाणें आलवीत असेल काय ?

दे रे हरि, दोन आण्याची मोड !

मोडीसाठीं भटकुनि आले तल्पायाला फोड || ४० ||

काढि मिळेना, विडी मिळेना, इतर गोष्ट तर सोड !

मीठहि नाहीं, पीठहि नाहीं, मिळे न कांहीं गोड !

पै पैशाचे धंदे वसले, ज्ञाली कुतरेओढ !

‘मोड नाहिं,’ चे जेथें तेथें दुकानावरी बोर्ड !

ट्रॅम गांडितहि मोड न म्हणुनी, करितों तंगडतोड !

कुणी ‘कूपने’ घेउनि काढी नोटांवरती तोड !

मोडीवांचुनि ‘धर्म’ थांबला, भिकारि ज्ञाले रोड !

दिडकि कशी तुज देऊ देवा, प्रश्न पडे विनतोड !

श्रीमंतांचें कोड पुरखुनी मोडिशि अमुची खोड !

पाड दयाळा, खुद्यांची रे आतां पाऊसझोड !

अजि म्यां ‘काका’ पाहिला !

‘अजि म्यां सिंह पाहिला !’ ही ना. काकासाहेब गाडगीळ ह्यांनी रचलेली काव्यपंक्ति वाचून आमच्या तोऱ्हन पुढील काव्य बाहेर पडले !

अजि म्यां ‘काका’ पाहिला !

खांदा कांबळ, शिरीं मुंडासें,
बैलाच्या गाडींत बैसला !

निवडणुकीचा कुजका नारळ
घेऊनि आला घोडनदीला

तिखटमिठाच्या देइ करंज्या
म्हणतो साखर हवी कशाला ?

सांगे ‘धरणे’ पुरीं होउं वा
मग निर्मा तुम्हि कोटि प्रजेला !

पकडुनि ‘काळा व्यापारी’ वा !
मग मी मारिन म्हणतों त्याला !

म्हणे धन्य तो वळुभभाई
रफ्फु करी जो शाळजोडिला !

मतदारांना सदैव पाजी
थापांचा जो ‘काका-कोला’ !

१५ जुलै १९५१

झेंडू चीं कुले

हातांत घ्या काळें निशाण

आतां मराव्यानों, उठा
हातांत घ्या काळें निशाण !

ते दोन मंत्री वेदमान
आले हिरे आले चव्हाण !

मंत्रीपदास्तव टाकिले
ह्यांनीं महाराष्ट्रा गहाण !
कापून सुंवळचा गळा
ह्यांनींच केली धूळधाण !

मुंबापुरींत मुरार्जिने
'शिर्काण' केले तें भयाण !
सामील झाले त्याज हे
मंत्री मराठी वेदमान !

माळोजिच्या वाढ्यांतुनी
तो गर्जला ऐसा चव्हाण—
“थूः त्या महाराष्ट्रावरी
मज नेहरू देवासमान !”

बोले हिरे, “मी हें दिले
कँग्रेसला माझे इमान !
कँग्रेसश्रेष्ठींच्या पुढे
मी आपली कापीन मान !”

कँग्रेसला ह्याच्यापुढे
नाहीं महाराष्ट्रांत स्थान !
आली पुन्हा मत मागण्या
पायांतली दावा वहाण !

मोरार्जिंच्या पायांतले
हे दोन मंत्री पायताण
मंत्रीपदास्तव जाहले
हे नेहरुंचे दोन आन !

आतां मराठ्यांनों, उठा,
आहे तुम्हां ना स्वाभिमान ?
जेथें हिरे, जेथें चव्हाण
तेथें अतां काळे निशाण !

२५ मार्च १९५६

वाहवा, वाहवा, नेहरू हा !

वाहवा, वाहवा, नेहरू हा
सुंदर कितिरि खचित अहा !

तर तो आपण पाहूं या,
त्याला जाउनि सांगूं या;

नेहरूकाका,
मुंबई टाका
आई आहे ही अमुची
नाहिं कुणाच्या बापाची !

अरे बापरे ! पळा पळा
नेहरूकाका रागवला !
बंदुकवाले पोलिस हा
घेऊन आला पहा पहा !

म्हणतो, “मुंबई
देतच नाहीं”

मान हलविली जोरांत
टोपी पडली चिखलांत !

नेहरूकाका घावरला ! घावरला,
दझून मोटारिं बसला
इतुका कां हो रागवतो ?
लाल टमाटो हा दिसतो !

नको रे बाबा
चिडका विब्बा
नेहरूकाका हा हड्डी
द्याची अमुची कू गड्डी !

पारण्याचें गाणे

घोट ध्यावा शंकररावा
गांधीजीच्या नंदीदेवा ॥ ४० ॥

अकरा दिवस उपोषण
थकला कीं हो तुम्ही करून
दिसे तोंड कळाहीन
जसा काहीं ‘सुका मेवा’ !

हिंसा मुंबईत झाली,
होई मांगल्याची होळी !
मानव्यानें बोंब केली
“धावा शंकरदेवा, धावा !”

तुम्हां झालें दुःख फार
म्हणाल कीं ह्याचा भार
आहे माझ्या शिरावर,
उपासाचा केला कावा !

मुंबईचे लोक दुष्ट
किती बोलले वाईट
“जा जा बुडा समुद्रांत—
उपासानें मरा किंवा !”

केल्या महाराष्ट्रासाठीं
किती ह्यांनीं आठापिटी
परी नाहीं कोणा ‘पिटी’ (pity)
शिरजोर पक्ष डावा !

कोणी निंदा कोणी वंदा,
उपोषण व्यांचा धंदा
आहे गांधीशिष्य बंदा
सदा संकटी स्मरावा !

घेवोनियां प्रायश्चित्त,
तुम्ही शुद्ध केलें चित्त,
व्या हो मोसंव्याचा घोट
आज दिवस वारावा !

चला लैकर व्या हो घोट
नका उपटूं दाढी-खुंट,
उद्यां 'टाइम्स' पत्रांत
फोटो एवढा हा द्यावा !

२६ फेव्रुवारी १९५६

चव्हाणांना पुणेकरांचा निरोप

पुण्याच्या शिवाजी आखाड्यामधून मोठारींत बसून पक्कून जातांना
ना. यशवंतराव चव्हाणांना पुण्याच्या जनतेने असाच निरोप दिला असेल
काय ?

मंत्र्या, येशिल कधिं परतून ?
आज दिलेल्या 'आहेरा'ची ओळख नीट घरून ॥४०॥

कितीक गेले भजीं पुण्यांतुनि आजवरी खाऊन,
परि चपलांची तूंच एकटा जाशि माळ घालून !

निदर्शकांच्या आरोळ्यांनीं घावरगुंडि उद्भूत
अर्थे भाषण करूनी जाशिल पुन्हा असाच पक्कून !

'काळिं निशाणे' तशीच राहतिल व्यर्थ घरांत पडून,
आश्रयदाता आहे त्यांचा कोण तुझ्यावांचून ?

भाषण ऐकायाला श्रोता नाहिं समेत चुकून,
उमे लोक वाहेर 'स्वागता' अनवाणी होऊन !

लाठीवाले पोलिस संगें ये अंपुल्या घेऊन,
काळा बुरखा आणि हवा तर तोंडावर ओढून !

सत्काराची अशीच संघी दे रे अधुनमधून,
म्हणजे तुटक्या पायतणांना येइल भाव फिरून !

जर का येशिल गणू तपासे—मालोजिस घेऊन,
येइल सारें पुणे तिघांच्या 'सत्कारा' धावून !

मार खाउनी जो जो पळतो पुण्यपत्तनांतून
तो 'इतिहासी' अमर होतसे; विसरू नको ही खूण !

आरती भाऊसाहेब हिन्द्यांची !

‘आवश्यकता पडेल तर मंत्रिपदाचा राजौनामा देऊ’ ही भीषण घोवणा करण्याचे अलौकिक धैर्य दाखविल्यावद्दल सारे महाराष्ट्रीय भाऊसाहेब हिन्द्यांना अशीच आरती ओवाळीत असतील काय ?

[चाल—आरती ज्ञानराजा]

आरती हिरेभाऊ
नका राजिनामा देऊ ! || धृ० ||

महामूर्ख लोक वेडे,
मारतात तुम्हां जोडे,
दाखवीती काळे झेंडे
नका लक्ष तिकडे देऊ !

देह जावो अथवा राहो,
मंत्रिपदीं तुमचा भावो
कोणी फोडो किती टाहो
म्हणो तुम्हां जोडेखाऊ !

कसा येश्वंता चव्हाण
घड जागेला चिकटून
वैसे जसा कीं ढेकूण
गादीमध्ये मऊ मऊ !

पुसा नेहरुंचे बूट
झेला मोरारजींची लाथ
चाटा ढेवगांचे हात
तेच तुमचे ब्रापभाऊ !

जले ना का महाराष्ट्र
त्याचे तीन कोटी पुत्र,
तुम्ही म्हणा एक मंत्र
मरु-पण मंत्री राहूं।

२४ जून १९५६

सुंदर तें ध्यान—

सुंदर तें ध्यान । दिसे नेहरूचें
शिरीं सदोवांचें । शिराखाण !

वरी मोरारजी । धरीतसे छत्री,
मोंवताली कुत्रीं । खादीवालीं

अध्यक्ष ढेवर । चालला मागून,
चालीं चापलीन । कॉण्येसचा

सभोंवार खड्या । पोलिसांच्या फौजा,
जवाहर राजा । मध्ये चाले

पाही जेव्हां काळे । झेंडे घरोघर
ऐके अन् गजर । महाराष्ट्राचा !

पेटे डोळ्यांमध्ये । क्रोधाचा अंगार
कांपे थरथर । संतापाने

म्हणे, “निवडणुका । जाऊ द्या खड्यांत
मरु द्या भारत । खुशाल तो !”

नाहीं मी देणार । मुंबई महाराष्ट्रा,
मारा वोंवा आतां । पांच वर्षे !”

हासले ढेवर । मोरारजी, स. का.
पोलीस बंदुका । सरसावती !

‘अत्रे’ म्हणे आतां । शिवरायावीण
रक्षील कवण । महाराष्ट्राला !

नव काव्य

माझी मेहुणी सुंदर
 जशी नाजूक कदली
 मनीं वाटले येइल का
 कर्धीं बहिणीच्या वदली !

* * *

गेले दिवाळ्सणाला
 घाईघाईने जावई
 तांच्या पालथा पाहुनी
 ओरडले, ‘अगो वाई !’

* * *

गुन्हा विनयभंगाचा
 झाला कुणाच्या हातून
 गुन्हेगारासी वाघले
 रुटी-पोलिसाचे चुंबन !

२३ नोव्हेंबर १९५२

घनश्याम वंदरा सदोवा—

भूपाळी

घनश्याम वंदरा सदोवा, अरुणोदय झाला,
उठिं लौकरि वा, प्राशन करिं हा चल ‘कोका कोला !’ || ४० ||

सोडावॉटर बॉटल घेउनि हातीं हा आला,
केशव वोरकर तुझा लाडका तुझ्या दर्शनाला !

पैशाच्या हा थेल्या घेउनि वाबू चीनॉय,
हात जोडुनी उभा जसा कीं चपराशी वॉय !

पारिख नाथालाल हिन्यांची घेउनि ये पेटी
परदेशीच्या दौज्यावर ये तुज नेण्यासाठी !

विजार लांडी, हातीं कांकण, शिरीं निळा फेटा,
चला उठा त्या प्रतापसिंगा कडकडुनी मेटा !

थुंकि झेलण्या, जोडे पुसण्या आणि इतर कामा
मिशाळ शर्मा येई, तसा तो हर्दीकर रामा !

मेटायाला तसा तुला बघ उत्सुक हा झाला,
मुंवईतल्या हातभिंच्या दादांचा मेला !

ह्या सर्वांच्या आधारावर केल्या तूं मौजा,
जाहलास अन् मुंवापुरिचा ‘अनभिषिक्त’ राजा !

फड जमविला देशासाठीं तुवां तीन कोटी,
कुणा न कळलें कमाविलें किति कमिशन त्या पोटीं !

दुष्ट मराठी दैत्यापासुन हे वळभवाला
गुजरात्यांचे रक्षण करण्या तूं ना अवतरला ?

गुर्जर जनता पूजितसे तुज भक्तीनें आजी
हृदयमंदिरांतला तयांच्या तूं श्रीबालाजी !

ऊठ नेहरूनंदिकेश्वरा, उशीर बहु ज्ञाला,
—आणि तशांतुन मुरारजीचा फोनहि बघ आला !

१५ जुलै १९२६

मोरया तुझें, नांव चांगलें

मोरया, तुझें नांव चांगलें
भारतामध्ये फार गाजले
करुनि मोरया, तूं उपोषण
दगड खाउनी करिसि भाषण

मोरया, तुझें राज्य चांगलें
चोर गुंड हे फार माजले
दारुवंदिचा करुनि कायदा
करिसि आमुचा तूंच फायदा

मोरया, तुझी गोळि चांगली
वर्मि लागुनी, घेतसे बळी
वृद्ध आणखी वालके खिया
यावरी न ती करितसे दया

मोरया, तुझे मंत्रि चांगले
चण्ठल खाउनी फार भागले
स्वार्थ साधण्या गाति आरती
घेऊनी तुला रोज नाचती

१६ सप्टेंबर १९५६

उपवासी 'देव' माझा

उपवासी 'देव' माझा

सांगा कुणी पाहिला ? || ४० ||

जीर्ण मलिन पंचा ज्याचा,
बघुनि जीव धाला !

बोट बोट दाढी ज्याच्या
शोभवीत गाला !

राष्ट्रकार्य आंघोळीला
वेळ नाहिं ज्याला !

सदोवास बसतां जोडे
व्यथित जो जहाला !

मारितो 'मुरारी' गोळ्या,
धालि त्यास डोळा !

हृदय नेहरुंचे बदलिन,
हाच ध्यास ज्याला !

खीवांचुन चिटणिस अपुळा,
नेमिना कुणाला !

ब्रह्मचर्य रक्षण करण्या,
श्रमवि जो जिवाला !

गांधिंचे विडंबन करणे,
हाच एक चाळा !

महाराष्ट्र—वैरी अंतरि,
वरुनि सांभ भोळा !

शमिवरचीं शख्ये—

शमीच्या झाडावर काकांनी लपवून ठेवलेल्या ‘शास्त्रां’च्या रहस्याचा शेवटीं असा स्फोट झाला !

[चाल—गोकुळींचा कान्हा माझा]

शमिवरचीं शख्ये माजीं
पाहिलीत काय हो ? || धृ० ||

उंच तिथे त्या ढोलीत
बांधुनियां मी फडक्यात
ठेविलीत शख्ये गुपचुप
नका कुणा सांगुं हो !

भिऊं नका मर्द मराठे,
वसला हा काका येथें;
पाठीशीं अर्जुन असतां
भीति तुम्हां काय हो ?

लहूं मुंबईच्यासाठीं
मुंबईच्या रस्त्यावरतीं
भारतीय युद्ध तुम्हाला
फिरून आठवेल हो
‘नको सुखी जीवन मातें
मरण थोर लाभो माते !’
कर्ण म्हणे जें कुंतील
मजसि हवें तेंच हो !

योग्य वेळ आली जर का
 नेहरुना देइन धक्का
 मी 'नरां' तला 'हरि' आहें
 विसरुं हें नका अहो !

उठलि तोंच उंच आरोळी—
 'गेलि हो मुंबई गेली'!
 परि शमिच्या खालीं काका
 शांत झोपिं जाई हो !

तोंच कुणी घाई घाई
 शमिवरतीं चढला 'भाई'
 आणि जुना 'वस्तरा' परि
 करिं त्याच्या येई हो !

"नसे नसे अर्जुन काका"
 लोक मारिती मग हांका !
 "या बृहनडेच्या हातीं
 बांगड्या भरा किं हो !"

४ मार्च १९५६

प्राची प्रथं संग्रहालय, डाळे, स्वतंत्र
 अनुसंधान एकाम ८८९१८ विः ८८९९ विः ८८९८५

अहमदावाद ! अहमदावाद !

अहमदावाद, अहमदावाद !

गांधीटोपी मुर्दावाद !

दिली मराठी वीरांच्या
बलिदानाला ज्यांनी साद
गुर्जरभूस्तव जे मेले
त्या शहिदांची ठेवा याद !

हैतात्म्याच्या नात्यानें
भाई भाई झाले आज.
धन्य मराठी गुजराती
सरला त्यांचा आतां वाद.

मोरारजींच्या फोटोची
होळीमाजीं झाली राख
वळभ—गांधींच्या नगरीं
कँग्रेसचा जिरला उन्माद !

सावरमतिच्या जलांतुनी
एकच उठला हा जयनाद !
महाद्विभाषिक हो बरबाद
गुर्जरभूमी झिंदावाद !

अहमदावाद, अहमदावाद !
गुर्जरभूमी झिंदावाद !

आलखण पालखण —

आलखण पालखण सदाशिवा
 शेटाणि म्हणते, “पाटिलबुवा !
 रामा करतो ‘गनिमी कावा’
 वांचवा मजला, धांवा धांवा—”

पाटिल म्हणतो, “ढसा ढसा
 नको रङ्गं ग, उघड कसा !
 भर माझा हा आधीं खिसा
 मग लटतों मी पहा कसा !”

शेटाणि म्हणते, “हवे तेवढे
 वे रुपये, जा दिल्लीकडे !”
 भरुन खिसा मग पाटिलबुवा
 गपचुप गेले अपुल्या गांवा !

द्विभाषिक राज्याचीं गाणी

. १ .

[चाल—नका टाकून जाऊ डावा डोळा]

ना रे तजीने जाऊ डावा डोळा
पाण्यानें मारा भर्यु रे ॥

तारे माटे, घणुं मी झुरते
व्हाला, लाग्यू रे घोर जिवाला ॥

बा तमारी, सासु मारी
व्हालो, घुस्ता करता ना रे मजला ॥

. २ .

[चाल—सकाळी उठोनि, देवासी भजावें]

सवारे उठीने, देवासी भजावें
गुरुने नमीजे, जीवें भावें ॥

बापुजीनी आज्ञा घेतल्यावांचुनी
कुठें घरमार्थीं जतां नहीं ॥

नेमियल्या वेळीं, निशाळ जजोरे
ध्यान सदा आपो, पाठाकडे ॥

रस्यामार्थीं जाता भवाई जोता ना
वचमा कोठेहि, थाभो नये ॥

१६ ऑक्टोबर १९५५

का का षट्क

[चाल—विदा घ्या हो नारायण]

टोपी घ्या हो गाडगीला,
नीट घड आतां घाल
ठाळूकर चोरख्यानें
कसा हात फिरवीला ? || ४० ||

फडणीस नानावाणी
तुम्ही बुद्धीचे ना हौद ?
घेउनी गेला पाणी
मुठामुठेचे दिल्लीला !

केवढा पराक्रम
लोकसभेमाजीं केला !
सदरा वर करूनी
पोट दाविले सर्वाला !

घेतलींत नाना सोंगे
इलेक्शन जिंकायाला,
बांधिलेंत किसानांचे
तुम्ही मुंडासें डोईला

जेघे आणि तुम्ही भाऊ
जसे रामलक्ष्मण
शेवटीं परि त्यांचा
घात चुंबूनियां केला !

आनंदीच्या वियोगानें
केल्या आळंदीच्या गोष्टी

झें झू चीं फुले

महिन्याच्या आंत एका
परि चतुर्मुज झालां !
साखरेचा दुष्काळ
एका दिवाळीली झाला;
परि खाज्या करंज्यांचा
तुम्ही संदेश ना दिला !

॥०३॥ पटेलांची आज पूजा
उद्यां जवाहर राजा !
तुमच्या काळजाचा
ठाव लागेना कुणाला !
'नामदेव न्हावी' जाणे
काका तुमची योग्यता
आशीर्वाद आहे त्याचा
सदा तुमच्या डोक्याला !

१७ फेब्रुवारी १९५२

सदोबांची आरती

वर्षे अड्डावीस घेऊनि बसलास
 हातीं बळकट आपुल्या मुंबई कॉयेस;
 केले भवतीं गोळा गावांतिल टोळ,
 झुलतो दारीं घोडपदेवाचा पोळ;
 जोडुनि हात पुढे शर्मा मिशाळ,
 वामांगीं शोभतसे नलिनी गोपाळ;
 जय जय सदोबा, दादांच्या दादा
 देशाच्या सेवेचा केला तूं धंदा !
 जय जय, जय जय !

पैसेवाल्यांना तिकिटें देऊन,
 कॉर्पोरेशनचे त्वां केलें दुकान;
 गोरगरिवांच्या हातीं नरोटी
 प्रतापसिंगाला कंत्राटें मिळती;
 मेयरची गादी जणुं वापाचा माल
 तीन वर्षे तब्बल बससी खुशाल !
 पाठविशी पोरांना अमेरिकेमाझीं
 जय जय सदोबा, धन्य असो तूझी !
 जय जय, जय जय !

आठ आण्यांचा सद्रा घालिशि अंगांत
 फिरशी मोटारींतुनि कोऱ्या कर्करित;
 जागोजागीं तूझे गांवांतुनि फ्लॅट,
 भागीदारी आणिक नाना धंद्यांत !
 सरकारी कमिट्यांचे मिळती तुज भत्ते
 परदेशीं जाउनियां करशी तूं सडे !
 देशभक्त मेले करूनी अन्नान,

सांपडली तुजला परि सोन्याची खाण
जय जय, जय जय !

वळभभाईचा सच्चा तूं चेला !
संयुक्त महाराष्ट्राचा विवंस केला,
भांडवलवाल्यांचा स्वीकारुनि मलिदा
गरिबांच्या मुंबईचा केला तूं सौदा !
पाकिस्तान्यांना हातीं धरून
शर्थीनें मोळ्या तूं येशी निवळून !
पंडित नेहरूनीं थोपटली पाठ
दिल्ही उरली आतां तुज दोनच वोट !
जय जय, जय जय !

२४ फेब्रुवारी १९५२

हातभट्टीचे गाणे

आनंदी आनंद गडे । दारूबंदी चोहिकडे
 हातभट्टिला भाव चढे । गळोगळीं मौज उडे
 सरकारी उत्पन्न बुडे । गुंडांना धनलाभ घडे
 तांदुळ भिजवा
 गूळहि कुजवा
 भट्टी शिजवा
 घाला नवसागर त्यांत । ग्रामोद्योगाची रीत

कशास जातां गोव्याला । दमण आणखी वापीला
 मिळते आपुल्या गळींत । हवी तेवढी रस्त्यांत
 जिन्याखालतीं अंधार । तिथें चोरटा व्यापार
 जरि कां आला
 कोणी साला
 पोलिसवाला
 हात करू त्याचा ओला । वरकत येई धंद्याला

शंका येई न कुणा जिथें । भट्टी लावा तुम्ही तिथें
 मंत्र्यांच्या आवारांत । किंवा ब्राह्मणवस्तींत
 पोलिस चौकी समोर वा । खुशाल धंदा खोलावा
 धाड आली जरि
 कधिं सरकारी
 मिंऱ नका तरि
 दडवा डबडीं निर्धास्त । गटारांत संडासांत

माल पाठवूं उघडपणे । इकडुनि तिकडे मौजेने
 पायगाडिच्या रवरनव्या । खुशाल न्याव्या भारुनि खुल्या
 स्वच्छ दुधाच्या भांड्यांत । किंवा लपवुनि मांड्यांत

मोटारींतुनि
पेटाज्यांतुनि
न्या भरभरुनी
नऊ महिन्याच्या 'गर्भवती' | दास्वाठल्या प्रसवीती

अन्नाचा दुष्काळ पडे । भूकवळी जिकडे तिकडे
गरिवांना नाहींत घरें । रस्त्यावर निजती सारे
पीक नीतिचे परि पिकलें । रामराज्य भूवरि आलें
चोरीमारी
आणि सुरेगिरी
वाढे भारी
घन्य घन्य परि वाळाजी । अन् गाजी तो मुरारजी

२ मार्च १९५२

होळीवर पोळी

गङ्गाल

काय वर्णू भारताची, वाहवा ही लोकशाही
 स्थान येये अपयशाला, यापुढे कोठेहि नाहीं.
 निवडणूकीमाजिं पडला, कोणिही काँप्रेसवीर
 विजयमाला कंठिं परि हो, पडतसे त्याच्या अखेर !

दोनदां तो कोलमडला, मोजणीमाजी मुरारी
 मुंबईचा मुख्यमंत्री, तरिहि ती होणार स्वारी
 आगगाडी—मंत्री पडला, मद्रदेशीं तो अपेशी
 तरिहि बेटा तो गव्हर्नर, होइ विध्याचल प्रदेशीं !

दोन राष्ट्रांमधुनि धंके, खाउनी जी परत आली
 वाटतें होणार मंत्री, यापुढे ती दिल्लिवाली;
 मंत्री अर्धा डग्गन पडले, लागले तोडास काळे
 तरिहि तेये म्हणति, ‘आम्ही राज्ययंत्रा लावुं टाळे !’

नाचा तुम्ही नालायकांनों, हासा पडेलांनों, तुम्ही
 आज तुमच्या फायद्याची, येतसे ही पर्वणी
 पेटली चोर्हांकडूनी, लोकशाही भारतीं
 होळिवर या पोळि अपुली, भाजुनी घ्या संप्रती !

१ मार्च १९५२

हे चिमण्या चंद्रा—

चंद्रावरून आपण तांदूळ घेऊन येऊ अशी नेहरुंनीं परवां घोषणा
केल्यानंतर—

हे चिमण्या चंद्रा, देशिल केव्हां पाठवुनी तांदूळ ?

दूध पिउनी कौमुदीचे
पोट भरते फक्त कविचें;
परि गरिबांना का भरतां येइल तव किरणांची चूळ ?

सौख्य देशी तूं चकोरा,
धुंद करिशी प्रेमवीरा,
परि कंगालांच्या पोटिं भुकेचे तडफडती वाघूळ

कृष्णपक्षीं क्षीण होशी
शुक्लपक्षीं वाढतोसी;
परि क्षयरोगानें केली आमुच्या आरोग्याची धूळ !

ग्रासिती तुज राहुकेतूं
सुटसि ग्रहणांतून परि तूं
मग टंचाईचे ग्रहण लागलें कां आम्हां वाढूळ ?

औषधींचा तूं पती ना ?
देसि जीवन स्थिरचरांना;
बघवतें तुला मग कसें शशांका, हें रेशनचे खूळ

तांदुळाची शुभ्र वृष्टी
झडकरी करिं ही विनंती
ना तरी नेहरू करतिल स्वारी तुजवरि धरुनि त्रिशूळ !

दलणाच्या ओव्या

दैनंदिन जीवनाचें दलण दलतांना मुंबई राज्यांतील जनता ह्याच ओव्या
गात असेल काय ?

पहिली माझी ओवी, गीतें नेहरूना,
देती भुकेलेल्यांना, व्याख्यानें जे !

दुसरी माझी ओवी, विजयालक्ष्मीला,
भावामुळे जिला, भाव आला !

तिसरी माझी ओवी, कनू मुनशीला,
अन्नान मंत्र्याला, भारताच्या !

चवथी ओवी ही, काका गाडगीला
बांशिंग गुडध्याला, ज्याच्या सदा !

पांचवी माझी ओवी, शंकर देवाला,
करा कुणी त्याला, राष्ट्राध्यक्ष !

सहावी माझी ओवी, सदोवा पाटला,
लक्षाधीश झाला, देशासाठी !

सातव्या ओवींत, गाऊं बाळू खेर,
हासे वरवर, फोटोसाठी !

आठवी माझी ओवी, गातें मुरारीला
पडेल वीराला, बलूसाडच्या !

नववी माझी ओवी, नव्या पुढाच्याला,
नकळी हिन्याला, नाशिकच्या !

दहावी माझी ओवी, सरले दलण,
लागले ग्रहण, स्वातंत्र्याला !

२३ मार्च १९५२

म्हातारा इतुका न—

श्री. राजगोपालाचारियर मद्रासचे मुख्यप्रधान ज्ञाल्यानंतर—

म्हातारा इतुका न, परि हा बनला फिरुनि जवान
दिल्ली सोडुनि गळ्हीचा हा ज्ञाला पंतप्रधान !

चष्मा काळा शोभे डोळां डोइस टक्कल छान
हातीं सोटा पंडित मोठा बृहस्पतीवर ताण !

संन्यासाचें सत्रा वेळां आणी हा अवसान
वैराग्याची वस्त्रे हातीं, संसारावर ध्यान !

सीतेसाठी जसा धांवला लंकेला हनुमान
मद्रासेला तसा करी हा दिल्लीहुन उड्हाण !

गांधीजींचा व्याही होता जीनांचा मेहमान
सुपीक मेंदूतून निघालेह्याच्या पाकिस्तान !

सत्य-अहिंसा-मंत्राने हा करितो कारस्थान
ह्या चाणक्यापासुन राखीं भारतास भगवान्

१३ एप्रिल १९५२

मंत्री हा जुलिम गडे—

मंत्री हा जुलिम गडे, यास पुन्हां निवङूं नका
छलितो हा फार तुम्हा, यास मत देउ नका ॥ धृ० ॥

साधूचा आव जनीं
सत्तेची हांव मरीं
मागिल दारीं घुसुनी
खातो हा भाव फुका !

मारि उड्या टणा टणा
नच अंगीं नम्रपणा
मग्री दावि जना
यास भीक घालुं नका !

एकवार हा पडुनी
घेई शोभा करुनी
मतमोजणि फिरफिरुनी
त्यांत होती फार चुका !

नीतीचे करि चाळे
जनतेचें वाटोळे
अन्नवस्थ नाहिं मिळे
स्वातंत्र्याचा विचका !

तळतळाट जनतेचा
भाव चढे रेशनचा
प्राण जाइ गरिबांचा
यांस पुन्हा निवङूं नका !

मोरारजी—विलाप

श्री. बाळासाहेब खेर द्यांचा अखेरचा निरोप वेतांना मुंबईचे नवे मुख्यप्रधान श्री. मोरारजी देसाई हे टेलिफोनमधून ढळाढळां रडले अशी बातमी प्रसिद्ध झाली आहे.

नका टाकून जाऊ डावा डोला । पाण्यानें माझा भरता ॥ धृ० ॥

माझ्यासाठी
खटपट मोठी
केली तुम्ही जाऊन दिल्लीला !

तोंड काळे
जरिहि झाले
तरि तुम्ही लावला माझा वशिला !

मी हो वाळा,
तुमचा चेला,
घेर्इन छळून छळून जनतेला !

हात जोडीन्
दांत काढीन्
तुमच्यावाणी करिन सारा चाळा !

लोक मेले
जरिहि सगळे
नाहीं काढणार दारूवंदीला !

तुमचा कावा
मजसि ठावा
लाविन सुरुंग मी कोयनेला !

गहिंवर आला
कंठ भरला
रडुन ज्ञाला टेलीफोन ओला !

रडति मंत्री
रडति संत्री
रडे 'महंमद' हा पट्टेवाला !

२७ एप्रिल १९५२

थोर तुझे उपकार !

मोरारजी देसाई बलसाडच्या निवडणुकींत पडल्यानंतर पुन्हां अहमदावाढेवून निवङ्गन आले. त्या प्रसंगास अनुलक्षून—

थोर तुझे उपकार, मंत्र्या, थोर तुझे उपकार ॥ ध्रु० ॥

आपटला तूं जरी एकदां घेशि न परि माघार,
लटपट मग तूं करुनी होशी मागिल दारीं स्वार !

वाढवुनी तूं घेई आपुला भत्ता आणि पगार,
सत्यअहिंसा तुझी दांडगी मायबाप सरकार !

भाव वाढवुनि धान्याचे करिं जनतेचा उद्धार,
उपाशिं लोकां लाल जोंघला देउनि करिशी ठार !

चोर तुझ्यावर हळा करतां खाशी त्यांचा मार,
गरीब मजुरांवरी परी तूं करिशी गोळीबार !

गव्यांत घालुनि घेशि फुलांचे रोज रोज तूं हार,
लाज न वाटे तुला कशाची थापा देशी फार !

मांडवल्याले तुझे सोयरे घे त्यांचा कैवार,
मोड झोंपळ्या आणी उधळीं गरिवांचा संसार !

गटार उपशी दारूसारीं पोलिस कर्तवगार,
हातभटीनें केले तुजला खरोखरी वेजार !

खून दरोडे राज्यामध्ये अन् काळावाजार,
घरदाराविण किती रखडती रस्त्यावर वेकार !

तरी नीतिचा बकवा करिशी साधूचा अवतार;
धन्य मंत्रि तूं तुझा करावा आम्ही जयजयकार !
थोर तुझे उपकार, मंत्र्या, थोर तुझे उपकार !

नवी मोटार

मुंबईच्या मंत्र्यांसाठी अग्रयावत् मॉडेलच्या कोन्या मोटरगाड्या विकत घेण्यांत आत्या आहेत.

मी मंत्री झालों,
नवी मोटार आणुन कां हो या ना ? ||

झाले बारा महिने
नको मॉडेल जुने
कोन्या गाडीवांचून मजा येहना !

रामराज्य करू
मोटारीतून फिरू
जनता उपाशी कां ती मरेना !

गरीबांचा पैसा
उधवळूं या असा
झाली देशाची जरि या दैना !

पगार वाढवून घेऊं
खूप भत्ते खाऊं
पैशावांचून अडे जरि कोयना !

पांच वर्षांमध्ये
केले नाना धंदे
हैस मोटास्त्री परि जाइना !

आम्ही दौरे काढूं
मेजवान्या झोडूं
गांधीवाबाचें नांव तुम्ही घ्याना !

अन्नवस्त्राविणे
गरिबांचें जिणे
बंगले, मोठारी आणि मंत्र्यांना
मी मंत्री झालों,
नवी मोठार आणुन कां हो व्या ना ?

२७ जुलै १९५२

चहा ही चैन—

मुंबईचे अर्थमंत्रि डॉकटर जीवराज मेहता ह्यांनी ‘चहा ही चैन आहे!’
असे उद्गार काढले.

चहा ही चैन। द्या जनहो, सोडून!

दोन आपुले सदगुणि मंत्री
कधीं चहाला स्पर्श न करिती;
दूध मात्र ते गुपचुप पीती
त्यांचे बघून। द्या कसा चहा सोडून!

मंत्र्यांनी ह्या वीस हजारी
मोटर घ्यावी नवीन कोरी;
एक आण्याची गरिबाची परि
चहा ही चैन। द्या आधीं हिज सोडून!

खर्च होइ जो चहा पिण्याला
सांठवुनि तो ठेवा सगळा;
कररूपाने सरकाराला
सर्व देऊन। टाका अन् जर्गि व्हा धन्य!

स्वच्छ नळाचें प्यावें पाणी
खावि हवा ती पोट भरोनी,
उघड्यावर अन् द्यावि ‘ताणुनी’
अन्य याहून। करुं नका बापहो, चैन!

राजार्जींचा उपदेश

मद्रासचे मुख्यमंत्री श्री. राजगोपालचारी यांनी एकदां विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे उपदेश केला होता.

[चाळ—नका टाकून जाऊ]

नका, नका मुलानों, जाऊ नका,
काधिंहि सिनेमाला ॥ धृ० ॥

बघुनि पट ते
बुझी घटते
होतो साच्या नीतीचा चोळामोळा !

जे नको ते
भलतेसलते
होती विचार डोक्यांत गोळा !

चित्रसृष्टी
नरकपुरि ती
त्यांपेक्षां खुशाल घरिं लोळा !

स्वच्छ असूं दे
अंगि कपडे
त्या फॅशनला काढी लावुन जाळा !

आत्महत्या
करूं नका त्या
झालां नापास जरि किति वेळां !

हास्यवदने
नित्य जगणे
केला काँग्रेसने जरि घोटाळा !

भक्तिभावें
रोज खावें
गांधीवादाचें चूर्ण तोळातोळा !

१४ सप्टेंबर १९५२

चारोळ्या

[नवकाव्य]

धोतर नेसत होते काका
तोंच निसटल्या निष्या करांतुन;
प्रसंग होता मोठा बांका
मीच झांकले डोळे चटकन् !

* * *

“मान मोडेल ग तुझी
किती अंबाड्याचा बोजा !”
“इश्शा !” हांसून ती म्हणे
“त्यांत आहे पायमोजा !”

* * *

काल होती प र क री
घेत होतों वर करी !
आज जातां पर करी !
साली पळे दुरी दुरी !

२ नोव्हेंबर १९५२

चारोळ्या

[नवकाव्य]

आगगाडींतुन जाई मुंबईला
 नवीन जोडयें। बोगदा तो आला !
 गुड्हय अंधार ! घावरली बाला
 घट्ट मिठी मारी आणि—शेजाज्याला !

* * *

त्यांच्या चोरच्या प्रेमाचा
 पत्ता कोणाला नव्हता !
 एका पोरच्यानें केला
 साज्या जगांत बोभाटा !

* * *

जिन्यावर अंधारांत
 धाईनें ती जात होती !
 केंस चुंबायला गेलों
 आले गंगावन हाती !

९ नोव्हेंबर १९५२

बाळा, गो गो रे

मुंबईचे पंतप्रधान बाळासाहेब खेर ह्यांनी आपलीं अधिकारसूत्रे गेल्या मंगळवारीं खालीं ठेवून सर्वोच्चा निरोप घेतला. त्या प्रसंगीं मुंबईच्या जनतेनें ह्या आपल्या 'आवडत्या बाळा'ला गायलेली अंगाई.

बाळा, गो गो रे । स्मितवदना । खेरकुलोन्पन्ना रे ।
मुंबईची जनता । तव आई । गाई तुज अंगाई ॥ धृ० ॥

पायाचे धोंडे । लडिवाळा । वसवुनि का रे थकळा ? ।
हृदयाचा तुजला । सुकोमला । रोग म्हणोनी जडला ॥

कामाचे भारे । सांठवुनि । काढिलेस तूं दौरे ।
फोटो तव हंसरे । छापुनियां । थकलीं सारीं पत्रे ॥

अधेलि आईची । बाळपणीं । चोरिलीस ना त्वां रे ?
अर्धे टिळकांचें । लुवाडिले । नांवहि त्वां बाळा रे ॥

तरुणपणीं केल्या । वेल्हाळा । विलायतेच्या वाच्या,
आठवुं किति बाळा । रंगेला । गंमति तुझ्या त्या साच्या ॥

विलायती ब्रॅण्डी । अन् अंडीं । पचवुनि पूर्वी सारीं ।
दारुवंदीचा । वृद्धपणीं । होशी तूं कैवारी ॥

तुझिया नीतीची । शौर्याची । गाउं किती मी गाणीं ?
म्हणसि सुरीहल्ले । थांववितां । येती दो हातांनीं ॥

गोड सदा हंसशी । परि चिडशी । संतापानें कुढशी,
कधिं न कुणा कळशी ! कारण तूं । बहुरूपी बहुभाषी ॥

धन्य तुझी बाळा । खरोखरी । राष्ट्रावरची भक्ती
श्रीशिवरायाची । टिळकांची । नाहिं दिली तूं सुझी ॥

बलसाडामाजीं मुरारजी । दोस्त तुझा तो गाजी ।
पडला, गडगडला । अबूची । झाली तुमच्या भाजी ॥
सूज्जपणे आतां । दोघेही । जा झोंपीं लवलाही ।
तुमच्या खेळांनीं । जनता ही । झाली त्राही त्राही ॥

३ फेब्रुवारी १९५२

रसिकांस चेतवणी

झेंदूचीं रसिका, फुले जमबुनी देतों तुझ्या हीं करीं,
घे प्रेमें अथवा पदीं तुडव जा ! जें वाटतें तें करीं !
रागानें चुरगाळ्लींस जरि हीं पुष्पे कधीं त्वां बरें—
केन्हांही विसरूं नकोस तळिचें खाण्या परी खोबरें !

जस्ती—प्रकाशित काव्यसंग्रहाच्या प्रत्येक जनकास आपले सदर अपत्य कोठल्यातरी विश्वविद्यालयीन परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या मान-गुटीवर खास बसणार असा आत्मविश्वास वाटत असतो. ‘झेंडूच्या फुलां’च्या कर्त्यासही तसें न वाटण्याचें कांहींच कारण नाहीं. पैगंबरनिवासी बचा—इ-साकूच्या राजवर्णीत सदर ‘काव्यप्रथ’ कंदाहार युनिवर्सिटींत वी. ए. व एम. ए. च्या परीक्षेस नेमला जाण्याचा अत्यंत संभव होता. पण आतां—हाय ! तथापि, या संग्रहांतील कांहीं निवडक कविता मुंबई युनिवर्सिटींत परिशियन या विषयाच्या अभ्यासक्रमांत नेमल्या जाणार असल्याबद्दलची खाजगी कुणकुण आमच्या कानावर आलेली आहे. असें जर खरें असेल तर अभ्यासुक विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठीं सदर काव्यसंग्रहांतील कांहीं महत्त्वाच्या प्रकरणावर सूचक प्रश्न देऊन ठेविले तर तें खास अस्थानीं होणार नाहीं ! निदान मागाहून एखाद्या ‘टिप्पणिका प्रकाशक मंडळा’ने सदर पुस्तकाचा परीक्षेसाठीं पंचनामा मांडप्यापेक्षां कल्याची हातूनच लाचें कांहीं बरेंवाईट झालेले वरें !

१. (अ) जडजंवालांच्या ‘एकच वाक्या’चें सविस्तर पृथक्करण करून त्यांतील निर्थक विशेषणांची यादी द्या. सदर ‘वाक्या’चा व ज्ञानोद्घारायाच्या ‘पसायदाना’चा कोठल्याही तन्हेने संबंध लागतो असें दाखवून दिल्यास संपूर्ण प्रश्नाचे गुण बहाल करण्यांत येतील. वेळीं अवेळीं-कारण असो वा नसो—ज्ञानोद्घाराच्या पसायदानाची अशी पाणपोई मांडल्याने त्या ब्रह्मीभूत महात्म्याची बदनामी होते असें कित्येक रसिकांचे मत आहे. याविषयीं तुमचें काय म्हणणे आहे ? (ब) कवि आणि चोर या दोघांमध्ये कोणत्या बाबतींत साम्य असते अगर असूं शकते ? काव्य व चौर्य या दोन्ही कलांत ज्यांचा हातखंडा आहे अशा कांहीं ठळक कर्वींचीं नांवें द्या. (या प्रश्नाचे उत्तर देण्यास जादा पुरवणी-पत्रिका घेण्याची परवानगी आहे.)
२. महाराष्ट्र-शारदेच्या पवित्र मंदिरांत ‘कादरखां’ नामक पठाण घुसविल्याचें ‘महापातक’ केल्याबद्दल त्याच्च मंदिरास जोडून असलेल्या अन्नछत्रांतील कांहीं पंक्ति-पठाण ‘बहोत गरम’ झालेले आहेत. त्याचीं कारणे कोणतीं ?
३. आरंभीं गळ्यांत गळा घालून काव्याचा ‘रसगुल्ला’ चाखीत बसणारे कांहीं शाहीर चार दिवसांनीं एकमेकांच्या छातीवर बसल्याशिवाय रहात नाहींत असें म्हणतात. तुमचा काय अनुभव आहे ?

४. वाटेवर पडलेल्या कोणकोणत्या गोष्टींची वाटमारी करण्यास कर्वींना परवानगी आहे?
५. 'सुतक' हें काय प्रकरण आहे? वाटेल त्या विषयावर दोन मिनिटांत एकादें सुतक बनवून दाखवा. मात्र तें लिहीत, असतांना सुतकी चेहरा करू नका!
६. मोहरममध्ये कर्वींने कोणती मर्दुमकी गाजविली? 'हुसेन आणि हासन' कवीला आठवतांच त्याच्या डोळ्यांत 'टचकन् पाणी' कां आले? इत्राहिम व याकुब यांची थोडक्यांत चरित्रे या?
७. प्रियेच्या डोळ्यांतील अशू पाहून, कविवळभ कळवळतो व ते अशू ज्या 'दुष्टानें' तिच्या डोळ्यांतून काढले त्याचा सूड घेण्याची भाषा बोलून लागतो; पण असेहे ग्रिया 'विनयानें' त्याला सांगते. "लागोनि नाथ, विडिचा अपुल्याच धूर! आला मदीय नयनीं अजि अश्रूपूर" या कथानकावर 'सखे, बोलबोल' हा मथळा देऊन एक कविता रचा. सदर कवितेची आणि या पुस्तकांतील 'सखे, बोल-बोल!' ची विस्तृत तुलना करा.
८. रस्त्यावरील विडीचे थोटक सांपडले असतां तें बेमाळूम टोरींत लपविणारा कवि आणि तेथल्या तेथें शिळगावून 'पिणारा' कवि या दोहोपैकीं श्रेष्ठ कोण? तुम्हांला असें थोटक सांपडले असतें तर तुम्ही काय केले असतें? त्यावर कविता केली असती; का तें कुंकून खलास केले असतें?
९. पुण्यांतील कुठल्याशा 'दुधाच्या गुत्यां' तील आटीव दुधाच्या कढईत पाल पडून तिचा भरपूर अर्क त्या दुधांत मिसळल्यामुळे त्याच्या प्राशनानें श्राद्धास बोलावलेल्या ब्राह्मणांची संवंध पंगतच्या पंगत धारातीर्थी पतन पावून पितरांच्या भेटीला जाते, ह्या अत्यंत करून विषयावर कविता करा. 'ब्राह्मण भडभड ओळून धडधड धरणीवर लोळत आहेत'—हा प्रसंग ध्वनिवाचक शब्दांत कौशल्यानें रंगवा.
१०. 'पाय घसरला तर' काय होईल असें तुम्हांस वाटते? पुण्यांत उन्हाळ्यांत किंवा पावसाळ्यांत पाय घसरण्याचीं कोणतीं ठिकाणें आहेत? अशा एका ठिकाणीं पाय घसरल्यामुळे एक कवि मरून पडला आहे अशी कल्पना करून त्या विषयावरून एक 'पांडव-दिडकी' किंवा 'कौरव-पावली' वृत्तांत कविता करा.

११. “तुंगभद्रा-मिथुनराशी-राक्षसगणी” वृत्ताचीं लक्षणे द्या. द्यामल ‘कितीही जरी वाढली’ तरी कवीस ‘छोकरी’ प्रमाणे बाटते हें कसें? कवि स्वतःची माजूम, हङ्ग, भाङ्ग, वेवडा, कांदे—बटाटे—भात इ० पदार्थांशीं तुलना करतो, यावरून कवीच्या धंद्यासंबंधीं तुम्ही कांहीं तर्क चांधूं शकाल काय? ‘कलंदरी फकीर’, ‘थरपाकरी मैदान’, ‘मुर्गी विन्यानी’, ‘पर्करी मूर्ति’, ‘छुपा पापा’ ‘माडगे गाडगे या शब्दांवर थोडक्यांत टिपणे लिहा.
१२. ‘करुणरसा’ तील ‘येरू’ नवीन धंदा सांपडत नाहीं म्हणून तळमळत आहे. खाला करतां येतील असे दोनचार धंदे सुचवा. यावरून “आपल्या देशांत धंदेशिक्षणाची पायमळी चालली आहे” या सार्वत्रिक समजुतीला कितपत पुढी मिळते? “सुनीत या शब्दाची निर्मिति हा अर्वाचीन मराठी वाज्ञायांतील कोलंबसी किंमतीचा शोध आहे!” असे ‘ताजी वातमी!’ पत्राचे एक विद्वान लेखक म्हणतात. या विधानाची सांगोपांग चर्चा करा. (या प्रश्नाचें सर्वोत्कृष्ट उत्तर ‘ताजी वातमी’ मध्ये छापण्यांत येईल!) दोन संतकवि एकमेकांस भेटतांच ‘मस्तकावद्राण’ अगर ‘कपाळाचें चुंबन’ घेतात. कपोलचुंबनापेक्षां कपाळचुंबनानें अधिक प्रेम व्यक्त होतें असे म्हणतात. खरें आहे का? अनुभव असेल तरच उत्तर द्यावें.
१३. चार मोरपंखे अंगाला चिकटवून ‘मोर’ वरूं पहाणारा डोमकावळा व स्वतःच्या बिनरंगी धोतरेवजा फुलांना हळद फासटून सोनचांफा वरूं पहाणारा गांवचांफा यांत तुम्हांस कांहीं साम्य दिसून येतें का?
१४. ‘असूण’ पद्धतीने ‘तुटलेला तारा’ या विषयावर एक उत्प्रेक्षांची गोधडी विणा. ‘तुटलेला तारा’ हा विषय असा आहे कीं, त्यावर वारेल त्याला अकलेचे तारे तोडतां येतील. नमुन्यादाखल एका महाकवीची या विषयावरील एक उत्प्रेक्षा दाखवितों. “शुक्राचार्य स्वर्गीत आपल्या मेजावर दिवा ठेवून वाचावयास वसले आहेत. इतक्यांत कच नाहींसा झाला म्हणून रागानें वेडी झालेली देवयानी तेयें येते व त्या दिव्याला लाथ मारून खालीं पाडते! तोच दिवा हा का!”—अकलेचा दिवा इतका भडकलेला तुमच्या पाहण्यांत आहे का?
१५. ‘प्रेमाचा गुलकंद’ चाखण्याची तुमच्यावर कधीं पाळी आली आहे काय? राजीखुपीनें व अक्लहुपारीनें उत्तर द्या.
१६. ‘कानगुजला’ या शब्दाची व्युत्पत्ति द्या.

१७. रामेश्वराच्या देवळांत गालिचे पहावयाला तस्ण लोक कां जातात ? सुंदरी-दर्शनानें कवीला 'कसकसे' वाढू लागले म्हणजे काय झाले ? तो वारेंत 'चारदां पडतांच' कुणी काय तर्क बांधला ?
१८. रस्त्यांत्रन एकादी नीटनेटकी अंगना जात असेल तर पथिकाचें काय कर्तव्य आहे ? सार्वजनिक वाचनाल्यांतील नियतकालिकामधील चित्रे व क्रूपने कापूत आणण्याचा प्रत्येक मेंब्रराचा जन्मसिद्ध हक्क आहे किंवा नाही ? दुसऱ्यांचीं पत्रे चोरून वाचणे किंवा संभाषणे चोरून ऐकणे हें प्रत्येक आर्थपुत्राचें कर्तव्य आहे किंवा कसें ? दारांच्या फटी किंवा झरोके यांचा आपण काय उपयोग करावा ?
१९. 'कवडा' कोणाला म्हणावें ? तुमच्या गांवांतील कवड्यांची यादी करा. अशा कवड्यांच्या काव्यसंग्रहाला 'कवड्यांची माळ' हें नांव दिलें तर तें कितपत उचित होईल ?
२०. (अ) नि, अन्, व, छू, ह्य: ह्य:, इश्या इत्यादि शब्द सदृष्ट हातानें वापरून एकादी कविता करा, (ब) शुद्धलेखन-मंडळानें परसवर्ण वापरण्याच्या विशद्ध मत दिल्याकारणानें 'ड' 'ज' इ. हिरमुसलेल्या अनुनासिकांची सदर मंडळास उद्देशून एखादी काव्यमय कैफियत रचा !

परिशिष्टे

झेंडुचीं फुलें

वाहया ! वाहया ! होंह हा !

सुर किति सारि खचीत हा !

(प्रौद्योगिक फ्रेकार कर्ण)

सत्याहक.

श्री. दिनकर गंगाधर केळकर.

प्रकाशक.

सारस्पत्र प्रकाशक मंडळ पुणे.

इन्द्रिया

किमत हे आणे.

पहिल्या आवृत्तीचे मुख्यष्ट

दुसऱ्या आवृत्तीचे मुख्यपृष्ठ

—केशवकुमार



राजने गावडीले असमुज्ज्ञान कामिलां आसारांचे रसायनामं,

दुसऱ्या आवृत्तीचे मुख्यपृष्ठ

मैंहु पुस्तक-फार्मसी-पटिले पुस्तक

'केशवकुमार' कृत
झेंडर्ची फुले

समाज,
विनकर गांधाधर केळकर

[समाज वादविद्यार्थी विमोचनाकारी]

दृश्यमान

प्रियोगी

प्रियतं रुद्र आणा

दुसऱ्या आवृत्तीचे पहिले पृष्ठ

झेंडर्ची फुले

卷之三



सर्व ये गुण एवं विषय वही है कि विषय विदेश
में वह अपने प्रतीकों व विदेश विदेशी भाषा व विदेश
विदेशी विदेशी विदेशी विदेशी विदेशी विदेशी विदेशी
विदेशी विदेशी विदेशी विदेशी विदेशी विदेशी विदेशी विदेशी

विवाहीनों का दायरमि बैठने पर सेतु ७७ चारों
प्रत्येक दोनों घटानाल सेतु रामगिरि के विशाल कलांगीमें
दायर १०८ विषय समीक्षा करनकाल चारालाल ।

संजूला याफळे

कवि केशव कुमार

तिसऱ्या आवृत्तीचे मुख्यपृष्ठ

झेंद्रचीं फुलें

१३८



१. चार प्रास्ताविक शब्द

[दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना]

हें जग गुणदोषांचें मिश्रण आहे. यांतील दोषांचे प्रमाण कमी करून गुणांचा उत्कर्ष करण्याविषयी सजनांचा सदैव प्रयत्न चालू असतो. धर्मक्षेत्रांत अराजक उत्पन्न झाल्यास धर्मसंस्थापनेकरितां प्रत्यक्ष परमेश्वर अवतरतो. राजकीय व सामाजिक प्रदेशांत कोणी पुंडाई माजविल्यास क्षत्रिय वीर व खंदे समाजसुधारक पुढे सरखावतात व इष्ट फेरफार घडवून आणतात. वाङ्मयाच्या राज्यांत बंडाळी उत्पन्न झाल्यास तिचा समाचार घेणारे पराक्रमी टीकाकार उत्पन्न होतात व ते शारदेच्या उज्ज्वल सिंहासनांचे पावित्र्य व वैभव यांचे मर्दुमकीने रक्षण करितात.

अपराध आणि शिक्षा ही जोडी मानवांच्या उत्पत्तीइतकीच प्राचीन आहे. हिला होणारे शोभन अपत्य म्हणजे सन्दाव, सदाचार किंवा सुविचार हें होय. वाङ्मयक्षेत्रांत टीकाकार हे न्यायाधीश व दोषदर्शन ही शिक्षा असते. अर्थात् ही शिक्षा अपराध्याच्या मनाला व बुद्धीला असते. दोषदर्शनांचे काम इष्ट व आवश्यक असते आणि तें सर्व काळीं थोड्यावृहत प्रमाणावर व एखाद्या विशिष्ट रीतीने चालू असतेंच. ‘निंदकांचे घर असावे शेजारी’ या एका शूद्र महाकवीच्या लघुवचनांत केवढा विशाल अर्थ भरलेला आहे! यांतील ‘निंदक’ या शब्दाला निंदाव्यंजक अर्थ नसून त्याचा ‘दोषदर्शनकार’ असा चांगला अर्थ आहे. तसेच वरील उक्तीत ‘असावे’ हें महत्वांचे पद आहे. त्यानें दोषदर्शनाची आवश्यकता व सुफलप्रदता सुचविली आहे.

वाङ्मयांतील अपराध म्हणजे अनौचित्य होय. वर्ण, शब्द, रचना, शैली, विचार, कल्पना, भावना इत्यादिकांना कमीपणा आणणाऱ्या जेवढ्या गोष्टी त्या साऱ्या ‘अनौचित्य’ या एका नांवाखालीं येतात. मम्मट, क्षेमेंद्र, जगन्नाथ, राघवभट्ट, मल्हिनाथ वगैरे विद्यग्ध संस्कृत आलंकारिकांनी औचित्यचर्चा थोडीफार केली आहे. इंग्रजी भाषेत टीकेचे एक स्वतंत्र, प्रगल्भ व विस्तृत शास्त्रच तयार झालेले आहे. त्यांत यथेच्छ व यथासंभव अवगाहन करून आपल्या महाराष्ट्रांत चिपकूणकरदूय, गुंजीकर, वामन दाजी ओक, हरिपंत पंडित, महाजनी, टिळक, आगरकर, वैद्य, परांजपे, कोल्हटकर, केळकरप्रभृति वाङ्मय-टीकाकार तयार झाले. त्यांचे टीकालेल महाराष्ट्र साहित्यास उपकारक आहेत.

प्रकृति-भेदानें टीकाकारांचे दोन मुख्य भेद होतात; एक मवाळ टीकाकारांचा प्रकार व दुसरा जहालांचा. वरील यादींत दोन्ही प्रकारचे टीकाकार असून कांहीं

सव्यसाचीही आहेत. विषदिग्ध वाग्वाणांनी शत्रूस नेस्तनाबूद करण्याला पराक्रम लागतोच, तथापि प्रतिपक्षाला ताळ्यावर आणप्याला मृदु अस्त्र पुष्कळ वेळां अधिक समर्थ असते. परंतु हें अस्त्र योजनाच्या वीराच्या अंगां सहिष्णुता, अनुकंपा, दोषशुद्धीची खरी इच्छा व समंजस बुद्धि या बहुमोल व दुर्मिळ गोटी लागतात. असा सहृदय विद्वान् टीकाकार मिठळें ग्रंथकाराचें व वाचकांचेही भाष्य होय. तथापि टीकाकारांकळून आपल्या ग्रंथाची अजीवात उपेक्षा होणें ही गोष्ट लेखकाला अल्यंत अपमानाची व निराशाजनक वाटते. यापेक्षां तो टीकाकाराचे कठोर प्रहार सहन करण्याला तयार होतो. कारण टीकेच्या वादांत निदान आपले आणि आपल्या ग्रंथाचें नांव तरी गिरक्या खात असल्याचा मान त्याच्या पदरांत पडतो!

मृदु टीकात्र मोठे प्रभावशाली असते. प्राणघातक तोफा, विषारी वाण, तीव्र भाले, काळजाला घरें पाडणारे शब्द व मनोभंग करणारी वचने यांना न साधणारी कामे किंतु प्रसंगी मृदुल टीकेने केलेली आहेत. विनोदगर्भ उपहास हा मृदु टीकेचा प्राण किंवा आत्मा आहे. उपहासाला संस्कृतांत विडंबन हें मोठे सुंदर नांव आहे. याला मराठीत स्थूलमानाने यड्डा, फजिती, टर, रेवडी अशांसारखीं नांवे देतां येतील. वकोक्ति, अतिशयोक्ति, व्याज-स्तुति, अन्योक्ति, असंगति, छेकापद्गुति, दृष्टान्त, विरोध, विषम इत्यादि अलंकारांचा अवलंब करून विडंबनाचा उत्तम परिपोष करतां येतो. असंगति हा धर्म हास्यरसाचे बीज असल्याने व उपहासाचे फलही हास्यरस असल्याने हास्यरसाची सर्व सामग्री उपहासाच्या उपयोगी पडते. विडंबित व्यक्तीला आपला उपहास वाचून गुदगुल्या व्हाव्या व आपले दोष पटून ते सुधारण्याची इच्छा व्हावी, तसेच टीका वाचणारालाही टीकाविषयक व्यक्तीविषयी तिरस्कार न वाटतां अनुकंपा किंवा कींव उत्पन्न व्हावी, म्हणजे त्या विडंबनाचा किंवा उपहासाचा परम उत्कर्ष झाला असें खचित समजावें. अंगाला शस्त्र न लावतां त्यांतील दूषित रक्त मात्र वाहेर काढणे हें जितके कठिण तितकेंच टीकाविषयीभूत कवीला व टीकावाचकांस विलकुल न दुखवितां, एवढेंच नव्हे तर उलट हंसवून सोडून, मृदु टीकेने काव्यसंशोधन करणे, कठिण आहे.

‘झेंडूचीं फुले’ या विनोदी काव्याच्या सुधारून वाढविलेल्या दुसऱ्या आवृत्तीची एक प्रत आमच्याकडे प्रस्तावनेकरितां आली असल्यामुळे टीकाविषयक सामान्य उपन्यास वरतीं थोडक्यांत करावासा वाटला. पुण्य-पुरुषांच्याप्रमाणे सर्काव्यालाही पुनर्जन्माची भीति नसते. असर्काव्याचे विडंबन करण्याचे महापातक केल्यामुळेंच कीं काय ‘झेंडूच्या फुलां’स पुनर्जन्माची शिक्षा झाली! परंतु

हें वाचकवर्गाच्या कृपादृशीचें फल असावें असें अनुमान केल्यास तें चुकीचें होईल असें बाटत नाहीं. व्याकरणानें झेंडूच्या फुलांना समानलिंगी बनविले असलें तरी त्या फुलांनी बराच पुरुषार्थ गाजविल्याचा प्रत्यय येत आहे! कविताकामिनी एवढ्याच्याकरितां वैयाकरणावर रुष्ट होऊन फुलांचे परोपरीने कौतुक करणाऱ्या अलंकारविशारद कविवरांवर प्रेमोत्कुल कटाक्षांची वृष्टि करीत असते. ‘झेंडूचीं फुले’ पुन्हां जन्माला आर्लीं यामुळे त्यांच्या जनकास पुत्रजन्ममहोत्सवाचा द्विगुणित आनंद होत असला पाहिजे. रा. प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ केशवकुमार हे केवळ प्रस्तुतच्या पुस्तकाचेच जनक नसून त्यांचीं इतर गद्य-पद्यात्मक लहान-मोठीं अपत्ये महाराष्ट्रांत इत्स्ततः बागडत आहेत. त्यांच्या बालोचित मनोहर लीलांवरून रा. अत्रे यांचे कवित्व व विनोदशीलत्व महाराष्ट्रीय कान्यवाचकांच्या चांगले परिचयाचे झाले आहे. ‘मनोरमे’ला मनोरम करण्याचा त्यांचा उद्यम कोणास ठाऊक नाहीं? रा. अत्रे सुसंस्कृत पदवीधर असून विलायतेहून शिक्षण-शास्त्री होऊन आत्यापासून ते शाणोल्हीढ मण्याप्रमाणे पुण्याच्या शैक्षणिक वातावरणांत चमकूळ लागले आहेत. विनोद हा गुण त्यांच्यामध्ये स्वभावसिद्ध आहे. विडंबन करावयाला लागणारे सगळे साहित्य त्यांस अनुकूल आहे. या गुणांचा उपयोग करण्याची त्यांना हौस आहे. या हौसेची व रसिक उद्यमाची गांठ पडली. या अनुरूप दंपतीला गोडस व बाळसेदार अपत्य झाले. तींच हीं ‘झेंडूचीं फुले’!

परिमलाच्या बाबतींत हीं फुले मालती, मोगरा, जाई, चंपक, बकुल, निशि-गंध, पारिजात इत्यादि अभिजात पुष्पांशेजारीं बसूं शकत नाहीत; तथापि तीं वर्णसौष्ठव व रचनासौंदर्य या गुणांत कोणाला हार जातील असें बाटत नाहीं. शिवाय विजयादशमीच्या दिवशीं विजयी वाजिराजींच्या कंठांत, पोळ्याच्या अमावास्येला नंदिकेश्वराच्या शुंगांवर व मानेवर, नवरात्रांत दुर्गादेवीच्या उत्तमांगावर लोवणाऱ्या हारांत व विजयोत्सवप्रसंगीं उभारल्या जाणाच्या उत्तुंग तोरणांवर प्रतिष्ठेने मिरविष्याचा मान यांनाच मिळतो. प्रस्तुत पुस्तकाला ‘झेंडूचीं फुले’ हें नांव देण्यांत कवीची शालीनता व्यक्त होत आहे. रत्नावलि, मणिमाला, मौक्किकमाला अशांसारखे एखादे भपकेदार नांव रा. अत्रे यांच्या अक्षय व अखंड शब्दांकणशाळेतून बाहेर पडणे मुर्ढीच कठिण नव्हते. झेंडूच्या फुलांची कशीही संभावना झाली तरी हरकत नाहीं; तथापि बुडाशीं खोवरें आहे तें तरी वाचकांच्या पदरांत पडावें अशी त्यांची इच्छा प्रस्तुत पुस्तकाच्या शेवटच्या ‘रसिकांस चेतवणी’ या पश्यांत व्यक्त झाली आहे. यावरून हीं ‘झेंडूचीं फुले’ तयार करण्यांत त्यांचा काय उद्देश होता तें सप्ष्ट होत आहे.

प्रस्तुत पुस्तकाच्या अंतरंगांत प्रवेश करण्यापूर्वी तें तयार करतेवेळीं रा. अत्रे यांच्या दृष्टिपुढे कोणती स्थित होती याचा विचार करणे अप्रस्तुत होणार नाहीं; एवढेच नव्हे, तर तो मनोरंजक व उद्ग्रोधकही होईल असा भरंवसा वाटतो. गेल्या दहा-पंधरा वर्षांत महाराष्ट्रांत व विशेषतः पुण्यांत मराठी वाज्ञायात्मक व त्यांतूनही केवळ मराठी काव्यक्षेत्रांत, झालेल्या कित्येक घडामोर्डींकडे व परिवर्तनांकडे रा. अत्रे यांचे लक्ष वेधलेले दिसते. आत्मप्रतिष्ठेकरतां हपापलेल्या कांहीं लेखकांनी सरस्वतीच्या नांवावर डोलारे उभारण्याचा खटाटोप कसा केला व त्यांचे अनभिवित्त अध्यक्ष बनण्याकरितां कशीं रणे माजविलीं याची वार्ता रा. अत्रे यांस लागली असावी. हीं सरस्वतीभवने कांहीं दिवस कित्येक लब्ध-प्रतिष्ठ व रिकामेटेकड्या साहित्यकिंकरांनी खाण्या-खिदलण्याचे अडू बनविलीं होतीं ही गोष्ट रा. अत्रे यांस महशूर झाली असेल. कधीं कधीं कांहीं साहित्यभक्तांच्या ‘अहोरूपमहो ध्वनिः’च्या ध्वनीने, तर कधीं कधीं त्यांच्यामधील परस्परस्पर्धेने उडालेल्या खटक्यांच्या प्रतिध्वनीने, सदर सरस्वतीमहाल निनादित झाले होते. हा वृत्तान्त रा. अत्रे यांच्या श्रवणपथावर जाऊन थडकला असेल. तनुर्निर्वाहाच्या उदात्त हेतूने प्रेरित होऊ कित्येक शारदाभक्तांनी उष्ट्र्या पत्रावर्णींची चोपडीं तयार करून आपल्या परमपूज्य आराध्यदेवतेला त्यांचा भक्तिरसमिश्र रुचिकर नैवेद्य समर्पण करण्याचे गंभीर समारंभ अवडंवरपूर्वक साजरे केले, हेही रा. अत्रे यांस कळल्यावांचून राहिले नसेल. सदुद्यमाच्या अभावीं कित्येक दिवस मयन्त्या व जयंत्या हुडकून काढून किंवा निर्माण करून प्रचंड घोषणेमध्ये मंदिरांचे अस्तित्व पुकारण्याचा कित्येक भक्तांनी भगीरथ यत्न केला हें वर्तमान रा. अत्रे यांस श्रुत झाले असेल. काव्यकारांचीं मंडलावर मंडले जन्मास येऊन त्यांत चुरशीचे सामने सुरु झाले आणि काव्यवीरांच्या शास्त्रांच्या खणखणाटांतून आतां ठिणग्या बाहेर पडून धारातीर्थीत ते सुस्तस्नात होतात कीं काय, अशा शंकेने सूर्यमंडल, बुधमंडल व रंभाकुचमंडलही अकांड कंपित होण्याचा प्रसंग येऊन ठेपला ! अंतरिक्षांतील वायुमार्गांत आणि आकाशगंगेच्या झोतावरोवर, पसरलेली ही किंवदन्ती पुण्यांतल्या पुण्यांत रा. अत्रे यांस कळली नसेल हें संभवत नाहीं. एकदां तीनचार लेखकांनीं एक अल्पमांडवली, ब्रिनअक्कली, शून्यश्रमाचे व बहुमूल्योत्पादक एक पुस्तक समाईक नफ्याच्या लोभानें काटण्याचा कारखाना सुरु केला. त्यांत पुढे छापखान्याच्या विलाची भानगड उपस्थित झाल्यामुळे छापलेल्या पुस्तकाची हिसकाहिसक सुरु झाली व छापखानेवाला आणि पुस्तकाचे पातीदार यांमध्ये जोराचा तंदा उपस्थित झाला. हें प्रकरण वरेच दिवस पुण्यापासून नागपुरापर्यंत कधीं पंजाबमेलच्या गतीने तर कधीं वैलगाडीच्या वेगाने

प्रवास करीत होतें. ही गोष्ट रा. अत्रे यांस अज्ञात नसावी. एक कवि आपल्या उपकारकर्त्यावर उलटून कृतज्ञपणाने काव्यमिषाने त्याची बदनामी करतो व न्याय-कोर्टीत अपराधी ठरून दंडाला पात्र होतो; तर दुसरा कोणी एक मुंबईत एका बँकेवर डळा मारून नांव बदलून दूरच्या एका गांवां ग्रंथकर्तृत्वाच्या आसनावर अधिष्ठित होऊन लागतो तोंच त्यास चतुर्भुज होण्याचा प्रसंग येतो व तो गुन्हेगार ठरून विनभाड्याच्या घरांत कांहीं महिने एकांतवासांत कंठितो ! या वर्तमानपत्रांत प्रसिद्ध ज्ञालेल्या वाङ्ग्यसेवकांच्या कथा रा. अत्रे यांच्या कोमल मनाला पीडा देत असल्या पाहिजेत. चार थोर लोकांचा आधार असल्याशिवाय आपण उभारलेल्या सारस्वत-मंदिराला स्थैर्य येणार नाहीं असा अनुभवाने उत्पन्न होणारा शाहाणपणाचा विचार कांहीं वाङ्ग्यसेवकांच्या मनांत येऊन त्यांनी अलीकडे कांहीं प्रसिद्ध विद्वान् वाङ्ग्यभक्तांची कास धरून आपल्या संस्था तगविण्याचे केलेले प्रयत्नही रा. अत्रे यांस श्रुत असतील. अशा प्रकारे कित्येक कवि व लेखक यांचीं विचित्र चरित्रे आणि लीला रा. अत्रे यांच्या अंतश्चंभूपुढून चलचित्रपटाप्रमाणे गेल्या असाव्या, असा तर्क होतो. काव्यरचनाविषयक विविध अनौचित्यप्रसंगांनी त्यांच्या मनांत गर्दी उडवून दिली असावी. कवि हा प्राणी सच्छील, सत्त्वगुणसंपन्न, प्रेमळ, सौंदर्यपक्षपाती व शारदेच्चा एकान्त भक्त असतो या कल्पनेशीं अगदीं विसंवादी असे कित्येक कवि आणि वाङ्ग्योपासक पाहून रा. अत्रे यांवै मन आश्रय, खेद व अनुकंपा यांनी भरून गेले असावै. अशा मनःस्थिरीतं ‘झेंडूचीं फुले’ हें विडंबनकाव्य निर्माण झाले असावै असें वाटते.

आतां प्रस्तुत पुस्तकाच्या अंतर्बाह्य स्वरूपाकडे थोडेसें वळू. हें पुस्तक घोडशपत्री क्राऊन आकाराच्या अवघ्या पाउण्यांने पृष्ठांचे आहे. यांत सुमारे पंचवीस प्रकरणे आहेत. त्यांत पहिले गद्यात्मक व बाकीचीं सर्व पद्यात्मक आहेत. प्रत्येक प्रकरणांत विनोद आहेच; परंतु प्रत्येकांत उपहास आहेच असें मात्र नाहीं. विचित्र कविस्वभाव व अनुचित कविकृती हे विडंबनाचे विषय आहेत. कित्येक प्रकरणे केवळ काव्यविनोदार्थ रचिलीं आहेत. कविकृतीचे विडंबन यांत काव्य-रूपानेच केले आहे, हा या पुस्तकाचा विशेष आहे. या बाबतीत हा असा प्रयत्न आमच्या माहितीप्रमाणे पहिलाच आणि म्हणूनच एका दृष्टीने अपूर्व आहे. नाळ्यकलारुक्कुठार एकाच नाळ्यकाराच्या नाट्यकृतीवर चालविला गेल्याचे स्मरते. प्रस्तुत प्रयत्न कित्येक आधुनिक मराठी कवींच्या कलाकृतीच्या कांहीं अंगांवर उभारला आहे.

उपहसित व्यक्ति किंवा कृति वाचकांना पटली म्हणजे उपहास सफल झाला व विडंबनकार कवीचीं काम फत्ते झाले. प्रस्तुत पुस्तकांतले विडंबनविषय प्रायः

मराठी काव्यभक्तांच्या परिचयांतले आहेत. त्यामुळे ते वाचतांक्षणींच विडंवित व्यक्ति अगर कृति एकदम डोळ्यांपुढे उभी राहून हसें कोसळते! आरंभीचे ‘जडजंबाल’ याचे ‘एकच वाक्य’ पहा. जडजंबाल हा शब्द ऐकतांच त्यावरून ध्वनित होणारा दोषसमुच्चय मनश्चक्षूंपुढे उभा राहतो. त्याचे ‘एकच वाक्य’ वाचतांच तो दोषराशी चर्मचक्षूंचा व बुद्धीचा विषय होतो. जडजंबाल पंडिताच्या प्रदीर्घ व बोजड ‘एकच वाक्यांत’ अनेक काव्यदोष खचून भरलेले आहेत. मम्मटाचे सगळे दोषप्रकरण यांत उदाहृत झाले आहे असें म्हटले तर अत्युक्ति होणार नाही. जडजंबालाचे भाषण किंवा लेखन ज्यांनी ऐकले किंवा पाहिले असेल त्यांना ‘एकच वाक्य’ यामध्ये जडजंबाल मूर्मिंत उतरलेला दिसेल यांत शंका नाहीं. ‘चांफा’ या कवितेचा कटाक्षही जडजंबालावरच आहे. ‘श्यामले’ या प्रकरणांतील मौज कांहीं और आहे! मराठी काव्यवाङ्गयसीमेत उर्दूचे फाजील प्रस्थ माजवून ज्यांनी हैदोस मांडला आहे, अशा एका पर्शियन साहित्यशास्त्राच्या ‘श्यामले’ची यांत विडंबना आहे. विडंबनाचे सर्व प्रकार या कवितेत अवतीर्ण झाले आहेत. विडंबनकारांची ही कामगिरी खरोखरच तारीफ करण्यासारखी आहे. ‘मोहोरमधील मर्दुमकी’ या प्रकरणांतही थोडासा तोच उपहासप्रकार आढळतो. एकदां एका आधुनिक काव्यलेखकाचे त्याच्या चाहात्यांनी इतके कांहीं स्तोम माजविले कीं, त्या विचान्या कवीला खरोखरीच वाढू लागले कीं, आपण कोणीतरी असामान्य विभूति आहोत. त्याचा परिणाम असा झाला कीं, तो कवि, आपला पद्ये रचण्याचा नेहमींचा उद्योग सोडून, काव्यशास्त्रमतंगजांशीं स्पर्धा करू लागला! त्यास एक नवरसमंजिरी निर्माण करण्याची हुक्की आली. पण हा त्याचा प्रयत्न खन्या रसिक पंडितांच्या उपहासास मात्र पात्र झाला! या रसशून्य रसमंजिरीवर कटाक्ष ठेवून या पुस्तकांत ‘नवरसमंजिरी’—प्रकरण घातले आहे. हें फार मधुर आहे. यांतील करुणांत प्रतिबिंबित झालेला करुणास्पद, बहुरूपी, अहंमन्य, लेखकत्रुव; बीभत्सांत गटंगळ्या खाणारा प्रियागुणस्मरणीवहादर कवि; व वत्सलरसाच्या डोहांत डुंबून झुंडाग्रांनीं बाललीला करणारे वृद्धतरुण वाञ्यमातंग यांचीं चिंते प्रेक्षणीय आहेत. एका फोटोच्या प्रसंगीं अग्रस्थान पटकवण्याकरितां अहमहमिकेने धडपणारे किंवेक कविकुंजर पद्यावरून गद्यावर व गद्यावरून गुह्यांवर कसे घसरत गेले, या प्रसंगाचा रौद्ररसांत सुंदर आविर्भाव झाला आहे. ‘सखे बोल बोल!’ ही कविताही वरील पद्यकारासच अनुलक्षून लिहिली आहे. ‘कषायपेयपत्रपतितमाक्षिकेप्रत’ ही कविता पुण्यांतील एका वृद्ध व विद्वान परंतु क्लिष्टकाव्यरचनाकुशल कविशार्दूलाची थड्हा आहे, हें सहज लक्षांत येईल. काव्याचा मथळा, आरंभ व शेवट,

तशीच ओजःसंपन्न काव्यशैली या सर्व गोष्टी विडंबनांत खुल्दन दिसत आहेत. विषयचमकूतीने व विषयाच्या विनोदप्रचुर विवरणपद्धतीने या कवितेला उठाव-दारपणा आला आहे. क्षुद्र विषयाला अगडवंव स्वरूप देण्याच्या वृत्तीचा उपहास करण्याकरितां ‘पाय घसरला तर’ या प्रकरणाचा अवतार झाला आहे. ‘कवीचीं विरामचिन्हे’, ‘आम्ही कोण?’, ‘पाहुणे’, ‘मनाचे श्लोक’ या कविता केवळ काव्यविनोदार्थ रचिल्या असून त्यांत मूळांतल्याहून भिन्न परंतु सुंदर व मनोरम कल्पना ग्रथित केल्या आहेत. ‘रस्त्यावर पडलेले विडीचे थोट्क’ यांत एकाच विषयावर झालेल्या दोन सुनीतांची हजेरी घेतली आहे. ‘कवि आणि चोर’ ‘प्रेमाचा गुलकुंद’, ‘कानगुजला’ इत्यादि चटका लावून सोडणाऱ्या कविता किंत्येक कर्वाच्या अधम भावना व रचना यांचा समाचार घेणाऱ्या आहेत. या पुस्तकांत पृष्ठांच्या खालीं प्रकरणबोधक व अन्यांशी टीपा दिल्या आहेत. त्या फार मार्मिक असून त्यांतही विनोदाच्या छटा दिसून येतात.

कवीला विडंबनकाव्यांतील विषय प्रच्छन्नच ठेवावा लागतो; किंवृहुना अशा गोपनामध्येंच विडंबनाचा सगळा रंग भरलेला असतो. गौप्य वस्तूची परिस्कृता म्हणजे वेरंग प्रसंग. विडंबनकाव्याच्या प्रस्तावनालेखकासही ही मर्यादा पाढावी लागते. या कारणास्तव या मर्यादेची अमर्यादा न होण्याविषयीं आम्ही पूर्ण खवरदारी घेतली आहे. या पुस्तकांतील कांहीं विडंवित गृहस्थ रा. अत्रे यांचे स्नेही आहेत व त्यांना रा. अत्रे यांचे काव्य वाचून आनंद व कौतुक वाटले असें समजतें. हें खरें असेल तर रा. अत्रे यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला हें उघड आहे. आम्ही रा. अत्रे यांच्या अत्यंत निकटवर्ती सुहृदांच्या कोटींतले नाहीं. इतकेंच नव्हे, तर विरोधभक्तीने त्यांनीं आम्हांसही प्रस्तुत पुस्तकांतच थोडासा विडंबनप्रसाद दिलेला आहे! परंतु रा. अत्रे यांनीं या पुस्तकाच्या शेवटीं ‘रसिकांची चेतवणी’ या पद्यात सुचविल्याप्रमाणे झेंडूच्या ‘तळिंचे खोवरे’ आम्हीं घेतलें व तें आम्हांस रुचकर व स्वादिष्ट लागलें, म्हणूनच आम्हांस त्यांच्या दोषदर्शनकलेचे कौतुक करावेसें वाटतें. आमच्यासारख्या विडंवित व्यक्तीने या पुस्तकाला लिहिलेला हा प्रस्ताव त्याच्या चांगुलपणाचा प्रबल पुरावा नव्हे काय? असो. शेवटीं या चिमुकल्या, चुरचुरीत, चटकदार, चमकूतिपूर्ण, चारूता-संपन्न व चारुर्यमंडित ललित-पुस्तकाचे पुन्हा एकवार मनःपूर्वक अभिनंदन करून आम्हीं श्रीयुत अत्रे यांची रजा घेतों.

सर परशुरामभाऊ कॉलेज, पुणे।
श्रावण शुद्ध १५, शके १८५२}

लक्ष्मणशास्त्री लेले

२. साहित्याचार्य तात्यासाहेब कोलहटकर यांचे एक खाजगी पत्र

जळगांव, वन्हाड
ता. १-१२-२५

कृतानेक साष्टांग नमस्कार, विनंती विशेष—

आपले ता. २५-११-२५ चे पत्र व 'झेंडूचीं फुले' हें पुस्तक हीं दोन्ही मला ता. २९-११-२५ रोजीं मिळालीं. पत्ता खामगांवचा दिल्यासुले मिळण्यास दोन दिवस उशीर लागला. मी सन १९१८ सालापासून खामगांव येथे नसून जळगांव येथे वकिली करीत आहे. हें जळगांव वन्हाडांतील असून खानदेशांतील जळगांवाहून अर्थातच मिन्न आहे.

आपण प्रेमाने भेटीदाखल पाठविलेल्या पुस्तकाचा मी प्रेमाने व कृतज्ञता-पूर्वक स्वीकार करितो. गेल्या कांहीं महिन्यांपासून मला कांहीं कारणासुले प्रसिद्धीकरितां अभिप्राय पाठविष्याचे वंद करावें लागले आहे. शिवाय वयो-मानास अनुसरून माझ्या अंगची शक्ति व उत्साह मंदावून माझ्यामार्गील व्याप मात्र झपाश्याने वाटत गेल्यासुले नेहर्मीचा पत्रब्यवहार सांभाळण्यापलिकडे कोणतेही महत्त्वाचे काम करण्यास मला सवड राहीनाशी झाली आहे. तथापि आपल्यासारख्या बुद्धिमान् व रसिक कवीच्या पहिल्याच इच्छेचा मजकळून अनादर होऊ नये म्हणून मी आपल्या पुस्तकावरील अभिप्राय केवळ आपल्या स्वतःच्याच माहितीसाठीं पाठवीत आहे. कृपा करून ह्या अभिप्रायाची वाच्यता करू नये.

या विंडंबनकाव्यांत आपण ज्या कवीच्या कवितांची थऱा केली आहे त्यापैकीं बहुतेक माझ्या परिचयाचे असून त्यांतील अनेक माझे स्नेही आहेत. त्यांतील कित्येकांच्या कवित्वशक्तीवद्दल मला आदर वाटतो व कवितांवद्दल प्रेम वाटते. असें असतांही मी प्रस्तुत पुस्तकांतील विनोदाचा आस्वाद उत्तम प्रकारे घेऊ शकलों याचे कारण त्या विनोदाचा अस्सलपणाच होय. वृत्तपत्रांतून प्रथम या काव्यांतील पंक्ति माझ्या अवलोकनांत आल्या, तेव्हांच या काव्यांचा कर्ता अत्यंत बुद्धिमान् असला पाहिजे असें मी अनुमान काढिले. तें खरें उरले आहे हें पाहून समाधान वाटते.

काव्यदोष दाखविणारा टीकाकार स्वतः निर्देष काव्य लिहिणारा कवि असला तर दुधांत साखर पडते. प्रस्तुत काव्याच्याद्वारा कवींच्या दोषांची थऱा करण्याचा हेतु असला तरी थऱा करितांही कवितेची रचना गरस झाली आहे, हें

“सखे बोल बोल”, ‘रस्त्यावर पडलेले विडीचे थोटूक’ या मथळ्याखालीं आलेल्या दोन कविता व ‘नवरसमंजिरी’ या कवितांवरून स्पष्ट होते. सुंदर मनुष्यानें दुसऱ्यास वेडावण्याकरितां स्वतःचे मुख कितीही विकृत केले तरी तें सुंदरच दिसते.

सर्व कवितांत मला ‘मोहरमधली मर्दुमकी’, ‘कप्राय-पेय-पात्र-पतित-मक्षिके-प्रत’ व ‘श्यामले’ या कविता उत्तम वाटल्या. ज्या कर्वींचा उपहास करण्याचा त्या कवितांच्या द्वारे प्रयत्न केला आहे, त्या कर्वींची त्यांवरून पूर्ण ओळख पटते. पहिल्या कवितेंत ‘मंगल’ या शब्दानेतर ‘कोइबी बात वदण्याचा’ वगैरे पंक्ति आणि ‘आनंद’ या शब्दापुढे ‘और’ व ‘क्या कहूं मै तुमकू यार’ या ओळी घातल्यामुळे संस्कृत व परदेशी शब्दांचे गंगाजम्नी संगम घडविण्याचा जो प्रकार हल्ळां दिसून येतो, त्याची योग्य संभावना झाली आहे. ‘रेवड्या पाढण्या बसला’ ‘रविवारीं हकनाक बुडाली सुट्टी...खुदाची सारी’ येथे कुहळक गोष्टीस महत्त्व देण्यापासून होणारा रसभंग प्रत्यावस आणिला आहे; व ‘ते स्वार्थत्यागी वीर... नामद देश हा बनला’ येथे कुत्रिम आवेशाची थड्हा केली आहे. ‘मक्षिके’ वरील कवितेंत आरंभींच लांबलचक संस्कृत शब्दांच्या समासाच्या मागाहून ‘क्या हुवा अफसोस’ असा उर्दू शब्द आल्यामुळे उपर्युक्त गंगाजम्नी संगमाचा दोष फारच खुलून दिसतो. या कवितेंत माशीसारख्या क्षुद्र प्राण्याचा रा. रा. द. ह. भट, पर्जन्यकाळ, वसंत, कविमुखे, कौन्सिले, राष्ट्रभक्त इत्यादिकार्णी ‘माशा मारणे’ ‘माशी शिंगणे’ इत्यादि सांप्रदायाच्या मध्यस्थीनें किंवा अन्यथा जो बादरायण संबंध ओढून ताणून जोडला आहे तो बहारीचा आहे. या कवितेंत क्षुद्र वस्तूस महत्त्व देण्यापासून होणाऱ्या वेरंगाची कांहीं फार हास्यापद उदाहरणे आहेत. ‘श्यामले’ या कवितेंत स्वदेशी व परदेशी शब्दांची व कल्पनांची खिचडी फार खमंग झाली आहे. बहुतेक कवितांचे अंग चांगले साधलें आहेत. विशेषेकरून ‘सखे बोल बोल’, ‘रस्त्यावर पडलेले विडीचे थोटूक’, ‘कप्राय-पेय-पात्र-पतित-मक्षिकेप्रत’, ‘वीररस’ ‘वीभत्सरस’, या कवितांचे शेवट फार बहारीचे आहेत.

याशिवाय कांहीं विशेष सुंदर पंक्ति खालीं देत आहोत.

‘द्रोणागिरीसह जसा हनुमंत उचलून तेवी’
 ‘फेकुं सालटीं जातिल वाढुनी’
 ‘अरबी समुद्रहि मी जरी रसनिर्झरी’
 ‘हैदोस कर्कश मी जरी अल्लाहु अक्वर तूं तरी’

'स्मरते मला मनोहर पर्करी'
 'निर्दोष तो देशिल का पापा छुपा'
 'डोळ्यांत आंसवें आलीं परि रुमाल'
 'चिवड्याचें गाणें गरम नरम'
 'शिव्या व्यायाही तयाचे'
 'दोन महिने दुष्ट दिवस आले'
 'करी तत्त्वाचा त्याग जगां जेठी'
 'दोन आत्म्यांचा भीष्मांत अतां आला'
 'पद्याला विसरून गुद्यावर'
 'बुद्धीचे अरवी समुद्र आटुनी'
 'जेव्हां वेचव मुंकेल कोणी न कीं ?'

याशिवाय पुस्तकाचें नांव, अर्पणपत्रिका हे भागही ठीक आहेत. चेंडूवर 'झेंडू' असा बदल करून आपण जी मौज पुस्तकारंभी ब्रीदवाक्य म्हणून दिली आहे, ती पुस्तकाच्या स्वरूपास शोभण्यासारखीच आहे.

आपण ज्या कर्वीवर शाळा उपसलें आहे ते सर्वेच सारख्या योग्यतेचे नाहींत हें आपणही कवूल कराल. माझ्या मर्तें त्यांपैकीं काहीं जणांची कवित्वशक्ति श्रेष्ठ दर्जाची आहे व आपण दाखविलेले दोष नाहीसे ज्ञाल्यास त्यांची कविता बन्याच उच्च प्रतीची ठरेल. आपल्या विडंबनकाव्याचा केवळ त्यांच्या दोषांवरच परिणाम होऊन गुण कायम राहिले तर मला फारच आनंद होईल; परंतु चांगले कवि मनाचे अत्यंत कोमळ असतात व आपल्या उपहासाचा त्यांच्या कवित्व-शक्तीवर अनिष्ट परिणाम झाला तर मराठी कवितेच्या इतर अभिमान्याप्रमाणें मलाही वाईट वाटेल. तथापि परिणामनिरपेक्ष दृष्टीने विचार केला तर आपले काव्य उत्तम झाले आहे असेंच कवूल करणें भाग आहे व त्यावद्दल मी आपले मनःपूर्वक अभिनंदन करितों.

हल्दीं थंडीमुळे माझ्या बोटांत भेगा पडल्या असून लिहितांना फार त्रास होतो. यामुळे हें पत्र पाठविष्यास दोन दिवसांचा उशीर होत आहे यावद्दल राग नसावा. क. लो. अ. हे वि.

आपला,
 श्री. कृ. कोल्हटकर

३. मी विडंबनकार कसा झालों ?

विनोदी लेखक म्हणून महाराष्ट्रांत माझें नांव होईल अशी मला पूर्वी कल्पना-देखील नव्हती. त्या दृष्टीमें मी कधीं तयारीही पण केली नव्हती. विनोद मला पहिल्यापासून आवडायचा हें खरें. पण विनोदी लेखन आपल्याला साधेल असें मला कधींही वाटले नाहीं. ‘झेंडूच्या फुलं’नी महाराष्ट्रांत माझ्या विनो-दाचा पहिल्याने गवगवा केला. पण ‘झेंडूचीं फुले’ तरी मी लिहीन असें मला पूर्वी वाटले होतें म्हणतां का ? मुळींच नाहीं. विडंबनकाव्य म्हणजे काय तें मला नुसतें ऐकूनच माहीत होतें. त्या वाज्यप्रकाराचा मी अभ्यासही केला नव्हता. करण्याची कधीं जसुरीच पडली नव्हती. असें असतां विडंबनकाव्ये लिहिणारा विनोदी कवि म्हणून अकसमात् एके दिवशीं मला प्रसिद्धी मिळाली. घरांत अंथरुणावर झोपलेला माणूस झोपेमध्येंच उठावा आणि वळकटी गुंडा-कून रस्त्यावर येऊन बसावा तसें माझें झाले. प्रेमाचीं आणि निसर्गाचीं हल्लवार गाणीं स्वतःशींच गुणगुणणारा माझ्यासारखा एक लाजरा माणूस एके दिवशीं आपली चालचलणूक आणि चर्या बदलून खुशाल विडंबनकाव्याच्या खुंटावर येऊन बसलेला होता आणि लोक त्याच्याभोवती टाव्या पिटून आणि मोठ-मोळ्याने हंसून गर्दीं करून राहिले होते. मी ढोळे किलकिले करून अधून मधून त्या मंडळीकडे पहात होतों आणि मनांतल्या मनांत अचंगा करीत होतों कीं हें सारें झाले कसें आणि मी येथे आलों कसा ? वास्तविक, मला जायचें होतें दुसऱ्याच मुक्कामाला. मला ‘बालकवि’ व्हायचें होतें. मला ‘गोविंदाग्रज’ व्हायचें होतें. त्यासाठीं माझी खटपट चालू होती. पण तें सगळे राहिले वाजूला आणि ‘देवा’ च्या आळंदीला पोहोंचायच्याएवजीं मी ‘चोरा’ च्या आळंदीला जाऊन पोहोंचलो ! बाकी माझ्या सर्वच आयुष्याचें तसें झाले आहे म्हणा. मला जें व्हायचें होतें तें कधींच होतां आलें नाहीं. आणि करायचें होतें तें कधींच करतां आलें नाहीं. प्रत्येक वेळेला कांहीं तरी अपघात होऊन निराव्याच वाटेने जाणे मला भाग पडे. आणि त्याचा परिणाम असा झाला आहे कीं, आयुष्यांत आज मी भलस्त्याच ठिकाणीं येऊन बसलों आहें. आणि त्याचमुळे पुष्कळांचा माझ्याविषयीं गैरसमज झालेला आहे—हो, पण मला सांगायचें होतें तें निराळेंच. ‘झेंडूच्या फुलं’बद्दल मी बोलत होतों नव्हे का ?

मला आठवतें तेव्हांपासून मी लिहितों आहें अन् कविता करतों आहें. अकरा सालीं माझी बालकवि ठोमरे ह्यांच्याशीं ओळख झाली. ओळख झाली

म्हणजे मी त्यांना ओळखू लागलों. त्यांचा धाकटा भाऊ माझ्या वर्गांत होता. एकदोन वेळां मी त्यांच्या घरीं गेलों. आणि माझ्या काव्यलेखनाचे मी त्यांना गुह केले. चौदा सालीं गडकन्यांचा नि माझा परिचय झाला. त्यांचाही धाकटा भाऊ माझ्याच वर्गांत होता. गडकन्यांच्या कविता मला अतिशय आवडत. वहुतेक सान्या मला जवळजवळ तोंडपाठच होत्या म्हणानात. पण गडकन्यांच्या कवितेचा माझ्या काव्यावर परिणाम झाला नाहीं. माझें वळण बालकवींचेंच राहिलें. बालकवींच्या काव्याची जादूच मुळीं अशी कांहीं विलक्षण होती कीं त्याचें अनुकरण करण्याचा मोह गडकन्यांनादेखील टाळतां आला नाहीं. मग माझी कथा काय? वाञ्छीयीन आयुष्याच्या अगदीं प्रारंभालाच गडकन्यांशीं नि बालकवींशीं माझा निकट संबंध आला. त्याचा एक परिणाम असा झाला कीं, वाञ्छायाच्या शुद्ध आणि अभिजात परंपरांची मला गोडी लागली. आणि त्या बाबतींतली माझी अभिसृचि अतिशय खाण्य आणि चोखंदळ बनली. ज्याला उत्तम लेखक व्हावयाचें आहे त्याचें नाक आणि जीभ भारी तिखट असायला पाहिजे. कुठें काय विघडलें याचा त्याला चटकन् वास आला पाहिजे. आणि मालमसाला कुठें कमी पडला आणि कुठें जास्त झाला हें तावडतोव त्याच्या चवीला समजले पाहिजे. आजच्या काळांत दोन आण्याची भाताची ताटली जेवण्याची लोकांना संवय लागल्यामुळे कोणतें कदाच आणि कोणतें पक्काच हें त्यांना मुळीं कलेनासेंच झालें आहे. कशांतच कोणाला कांहीं चव राहिली नाहीं. ‘वाञ्छीयीन अभिसृचि’ या शब्दाला आज फारसा अर्थ राहिला नाहीं. म्हणूनच विडंबनाचें महत्व काय आहे आणि वाञ्छयांत त्याची आवश्यकता कां निर्माण होते हें सामान्य वाचकांना समजावून सांगणे कठीण आहे. ज्या काळांत मी कविता लिहूं लागलों तो ‘नवीन कविते’च्या वैभवाचा काळ होता. केशवसुतांच्या ‘तुतारी’च्या ललकान्या त्या वेळीं वातावरणामध्यें एकसाररव्या उच्चवळत होत्या. बालकवींच्या प्रतिभेचा ‘अरुण’ महाराष्ट्राच्या क्षितिजावर नुकताच उगवलेला होता. ‘पंचप्राणाचा पंचम’ लावून गोविंदाग्रज कोकिळाच्या उन्मादाने प्रेमाची रागदारी आळवीत होते. ‘बी’ कवींच्या चौघऱ्यानें नि तांबे कवींच्या सरनईनें शारदेच्या मंदिरांत माधुर्यावरोवर एक प्रकारचें मांगल्यही निर्माण झालें होतें. नवकवितेची एक विलक्षण धुंदी आमच्या डोळ्यावर त्या वेळीं चढली होती. डोक्यामध्यें एक प्रकारची मस्ती भरून राहिली होती. या धुंदीमधून आम्हांला वीसएकवीस सालीं पुण्याच्या ‘रविकिरण मंडळा’नें जागें केलें. नुसरें जागें केलें नाहीं तर गार पाण्याची बादली घेऊन ती आमच्या डोक्यावर त्या मंडळानें अक्षरशः भडाभडा ओतली. त्याचा परिणाम दुसऱ्या कोणावर काय झाला,

मी कांहीं सांगू शकत नाहीं. पण माझ्या स्वतःवर तरी असा झाला की, भावकाव्याचें गंभीर अवगुंठन झुगारून देऊन माझ्यामधला ब्रात्य विडंबनकार डुरकाळी फोडून एकदम बाहेर पडला. माणसावर आकस्मिक आपत्ति आली म्हणजे एका रात्रीत त्याचे काळे केस जसे पांटरे होतात तसें माझें झाले. माझ्या प्रतिभेला आलेली 'दुपारीचीं फुले' एकदम गळून पडलीं. आणि तिच्यावर सरासरा 'झेंडूचीं फुले' फुलून आलीं. 'रविकिरण मंडळ' जर प्रकट झाले नसरें तर माझ्या बुद्धीच्या खोल कपारीआढून विनोदाचा चांगला मनगटाएवढा झरा वाहतो आहे याचा मला मुर्ढीच सुगावा लागला नसता, हें अगदीं खरें आहे! 'रविकिरण मंडळ'ने इतर पुष्कळ कामगिरी केलेली असेल! त्याच्याशी मला या ठिकाणी कर्तव्य नाहीं. पण मला त्याने विडंबनकार बनविले ही माझ्या-दृश्यीने विशेष महत्त्वाची गोष्ट आहे.

अठरा एकोणीस सालीं बालकवि आणि गडकरी वारले. त्यामुळे मराठी कविता एकदम मंदावल्यासारखी झाली. म्हणजे जवळ जवळ तिची ज्योत अगदीं मालवण्याच्या वेतांत आली. शारदेच्या अंगणांत काळोख पसरला. बारीक सारीक कवि आपापल्या घरचीं दारे वंद करून आणि डोक्यावर दुलया ओढून गप्प बसले. वाहेरच्या काळोखांत एकच्यादुकच्या कवीला फिरण्याची जणुं कांहीं प्राज्ञाच नव्हती. अशा वेळीं पुण्यांतले सातआठ कवि एकमेकांचा हात धरून भीत भीत एका ठिकाणी जमले आणि त्यांनी एका कोपन्यांत एक लहानशी शेकोटी पेटविली. तिचे नांव 'रविकिरणमंडळ.' ही मंडळी दर रविवारीं एकत्र जमत. आणि लिहिलेल्या कविता च्हापितां पितां ते एकमेकांना वाचून दाखवत आणि त्यावर चर्चा करीत. कर्वींचीं मंडळें त्या पूर्वीं महाराष्ट्रांत स्थापन झालीं नव्हतीं असें नव्हे. 'पण 'रविकिरणमंडळाचे' स्वरूप अभिनव होते. काव्य-निर्मितीसाठीं स्थापन झालेली ती एक प्रकारची सहकारी पेढीच होती म्हणानात. या मंडळीतले कांहीं कवि व्यक्तिशः त्या वेळीं महाराष्ट्रांत थोड्या फार प्रमाणानें माहीत होते. नाहीं असें नाहीं. पण त्यांना विशेष प्रसिद्धी अशी मिळाली नव्हती. त्यांच्या काव्यानें तोंपर्यंत तसें कांहीं वैशिष्ट्य प्रकट केले नव्हते. पण 'रविकिरण मंडळ'त ही मंडळी सामील झाल्यापासून त्यांच्या पूर्वींच्या स्वरूपांत एकदम फरक पडला. आणि त्यांच्यापैकीं कांहींची चेहेरेपट्टी तर अजिबात बदलून गेली. ही किमया त्यामधल्या केवळ एकाच माणसानें केली. त्याचे नांव प्रा. माधवराव पटवर्धन किंवा माधव जूलिअन्. हेच 'रविकिरणमंडळीं'तले खरे 'रवि' होते. बाकीचीं निदान त्या वेळीं तरी किरणे होतीं. माधव जूलिअन् हे फर्ग्यूसन कॉलेजांत फारीं भाषेचे प्राध्यापक म्हणून नुकतेच त्या वेळीं नेमण्यांत

आलेले होते. फार्शी कवितेचा आणि फार्शी भाषेचा त्यांच्यावर त्या वेळीं विलक्षण पगडा बसलेला होता. यामुळे कवितेच्या प्रांतांत सामान्यपणे वावरणाऱ्या माण-सापेक्षां त्यांच्यामध्ये एक वेगळेचे व्यक्तिमत्त्व तयार झाले होते. त्यांच्या विचारांत आणि भाषेत अनेक चमकारिक खोडी भरलेल्या होत्या. त्यांचा परिणाम ‘रविकिरणमंडळा’च्या सभासदांवर इतका झाला कीं त्यांपैकीं पुष्कळसे माधव जूलियनच्या दृष्टिकोणाने काव्याकडे पाहूऱ्या लागले आणि जबळ जबळ त्यांच्याच वृत्तांत नि भाषेत कविता ‘लिहूऱ्या लागले. केशवसुतांच्या अनुयायांनी निर्माण केलेल्या नवकवितेच्या बाळबोध परंपरांशीं माधव जूलियननीं सुरु केलेला ‘रविकिरणमंडळा’चा फार्शी फॅशन पंथ अतिशय विसंगत होता. गणपतीची आरति चालू असतांना त्याच ठिकाणीं ‘गॉड सेव्ह द किंग’ हें गाणे एकायाने सुरु करावें म्हणजे भाविक मनाला कसें वाटेल? तसें मला वाटले. विडंबनकाव्य ही त्याच्र माझ्या दुखावलेल्या भावनेची बाढ्याची प्रतिक्रिया होती.

माधव जूलिअन् यांच्या समग्र काव्यावर मी कांहीं या ठिकाणीं अभिप्राय देत नाहीं. किंवा त्यांच्या बाढ्यायांत अभिजातपणा नव्हता असेंही पण मी येथें सुचवीत नाहीं. माधव जूलिअन् यांच्या काव्याचा आत्मा आणि पिंड पुढे इतका बदलत गेला कीं असेवर आरशांत त्यांना आपला चेहरा ओळखतां आला असता कीं नाहीं याची शंका आहे. डोक्यावरस्ची साहेबी टोपी जाऊन त्या ठिकाणीं पुणेरी लाल पगडी येईपर्यंत त्यांच्या जीवनांत आणि बाढ्यायांत उलथापालथ झाली. म्हणून प्रामाणिक टीकाकारांना त्यांच्यावर सरसहा टीका करणे कठीण आहे. कारण कांहीं ठिकाणीं त्यांच्या लिखाणाचे वाभाडे काढावेसे वाटतात; तर कांहीं स्थळीं त्यांचें वाढ्य डोक्यावर घेऊन नाचावेसे वाटते. त्यांच्या प्रतिभेचा गेंद त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धीत उसुलु झाला हें जरी खरें असलें; तरी त्यांच्या कवितेचे प्रारंभीचे स्वरूप इतके बैगरूळ आणि घेडगुजरी होते कीं तें बघून आमच्यासरख्या शब्दसंगीताच्या आणि ध्वनिसौंदर्याच्या उपासकांना विलक्षण हादरा बसला. माधव जूलिअन् यांची वृत्ति आणि प्रतिभा वंडखोराची होती यांत मुळीच संशय नाहीं. पण केशवसुतांना ज्या अर्थाने वंडखोर कवि म्हणतां येईल, त्या अर्थाने माधव जूलिअन् ह्यांना कांहीं वंडखोर म्हणतां यावयाचे नाहीं. केशवसुतांचे वंड हें वैचारिक वंड होते. खरें वंड होते तें. माधव जूलिअनांचे वंड हें निवळ भाषेपुरते होते. लहानपणीं आमच्या वर्गात एक मुलगा होता. तो एके दिवशी आपल्या भुवया भादरून वर्गात आला. त्यावरोवर मुलांमध्ये मोठा हंशा पिकला. शिक्षकाने विचारले, “कां रे, हें काय भलतेंच करून आलास?” तो मुलगा म्हणाला, “मग? भुवया राखल्याच पाहिजेत

असें कोणी सांगितले आहे. ? सगळे ज्या अर्थी त्या राखतात त्या अर्थी मी त्या काढून टाकायचे ठरविले आहे.” माधव जूलिअन्‌चे वंड जवळ जवळ अशाच प्रकारचे होतें. त्यांत विक्षितपणाचा भाग विशेष होता. काव्याचे स्वरूप अशा तन्हेचे पाहिजे असें तुम्ही म्हणतां ना ? कवितेमध्ये अमुक एक शब्द येतां कामा नये असा तुमचा आग्रह आहे ना ? मग हें तुमचे म्हणणे मी नाहीं ऐकणार ! हा तुमचा आग्रह मी नाहीं मानणार ! ही माधव जूलिअन् यांची वृत्ति होती. वास्तविक, अर्थांच्या आणि रसांच्या दृष्टीने त्यांची कविता कांहीं तितकीशी वाईट नव्हती. पण तिच्या विक्षित शब्दभूषेमुळे आणि तन्हेवाईक छपाईमुळे ती विशेष-हास्यास्पद वाटत होती. ‘वन्दे त्वमेकम् अह्लाहु अक्वर’ हा डोक्यावर पगडी आणि कमरेला लुंगी नेसलेल्या त्यांच्या त्यावेळच्या काव्याचा एकच विक्षित नमुना माझ्या म्हणण्याची सत्यता पटवून यावयास पुरेसा आहे.

पुरोगामी वृत्तीचा असला म्हणजे त्याचा छांदिष्टपणा आणि तन्हेवाईकपणा क्षम्य ठरतो. केशवसुतांची भाषा आणि रचना कित्येक ठिकाणीं काय कमी वेडौल आहे ? तथापि, त्यांच्या विचारांत एवढी क्रांति भरलेली आहे कीं तिच्या तेजामुळे डोळेच दिपतात. अन मग त्यांच्या रचनेतत्या दोषाकडे वघाण्याचे कोणाला स्मरणही रहात नाहीं. माधवरावांचे तसें नव्हतें. त्यांच्या काव्यांत क्रांतिकारक असें कांहींही नव्हतें. कारण वैयक्तिक जीवनांत ते अतिशय प्रतिगामी होते. राष्ट्रीय चळवळीचे ते विरोधक होते. लोकमान्य टिळकांना संबंध पुणे शहरातकै जाहीर मानपत्र देण्यासाठीं मंडईत जी विराट सभा भरली होती, त्या समेत टिळकांच्या मानपत्राला विरोध करण्यासाठीं ते उमे राहिले होते. दैवाने खैर केली म्हणूनच त्या वेळीं ते बचावले. नाहींतर खवळलेल्या जनसमूहाने त्यांची काय दशा करून टाकली असती त्याची कल्पनाही करवत नाहीं. सामाजिक विचारांतही ते बोलके सुधारक होते. आचारांनी ते सनातनीच होते. प्रेमविवाह करण्याची सुंदर संधि त्यांच्यापुढे चाळून आली असतां ती त्यांनीं वेंधवेपणाने दवडली व स्वतःच्या चारिच्याला विनाकारण ठपका लावून घेतला. राजकारणांत तर पुढे पुढे एकाद्या कडव्या हिंदुत्वनिष्ठपेक्षांही ते मुसलमानांचे कडूर द्वेषे बनले. वास्तविक माधवरावांच्या काव्यासंबंधीं बोलतांना या सान्या गोष्टी सांगण्याची जरूरी नाहीं. तथापि, त्या सांगितल्यावांचून माधवरावांच्या प्रतिगामी स्वरूपाच्या वाऊयीन विक्षितपणाची कल्पना वाचणाराला यावयाची नाहीं, म्हणून त्या एवढ्या विस्ताराने सांगितल्या. माधव जूलिअन्‌चे काव्य प्रथम प्रसिद्ध झालें त्या गोष्टीस आतां जवळ जवळ तीस वर्षे होत आलीं. त्या वेळीं माधवरावांच्या ज्या लक्की आणि तन्हा आम्हांला हास्यास्पद वाटत होत्या, त्या माधवरावांचे अनुकरण

करणान्या अलिकडच्या कविमंडळीनी मराठी भाषेत इतक्या रुद्ध करून टाकलेल्या आहेत कीं आतां स्यांचे एवढे हंसू येत नाहीं. ‘उन्हाळे पावसाळे अन् हिवाळे लोटले भगवन्’ किंवा ‘किती मैल अंतर राहिले आपुत्यांत सहुणसुंदरी’ या ओळी आतां वाचल्या म्हणजे त्यामध्ये कुठें कांहीं तरी खटकते आहे असें वाचकांना वाटणे कठीण आहे. म्हणून माधव जूलिअन् किंवा त्यांचे सहकारी कवी ह्यांच्या काव्यामध्ये दोष कोणते आणि त्यांचे विडंबन मी कसें केलें हें ज्याला समजून ध्यावयाचे असेल, त्याला त्या काळांतल्या रुद्ध वाढवीन परंपरांचा फार मार्मिकपणे अभ्यास करावा लागेल.

माझ्या विडंबनकाव्यांची मौज अशी कीं तीं वसल्या वसल्या आणि बोलतां बोलतां सहज गमती गंमतीने तयार झालीं. तीं लिहिण्यांत केवळ स्फूर्तीचाच भाग होता. प्रयत्नाचा भाग मुळींच नव्हता असें म्हटलें तरी चालेल. तो वावीस सालचा मे महिना होता. शाळेला सुट्टी होती. आम्ही चारपांच शिक्षकमित्र एके ठिकार्णी जमत असू. आणि जवळ जवळ सवंध दिवस चकाच्या पिण्यांत घालवीत असू. चहा प्यायचा, विड्या ओढायच्या अन् तोंडाला येईल तें बोलायचे, हा आमचा त्या वेळचा कार्यक्रम होता. आमचे तें येळके ‘पठाण कूब’ या नांवाने संबोधले जात असे. ‘रविकिरणमंडळा’च्या कवितांचा एक चिमुकला संग्रह त्याच सुमारास प्रसिद्ध झाला. आणि त्याची एक प्रत आमच्या मंडळांत कोणी तरी आणली. झालं न् काय. पुढे सातआठ दिवस त्या संग्रहाखेरीज आमच्या तोंडांत दुसरी भाषा नव्हती. त्यामधल्या कोणत्याही कवितेच्या अंगावरची साल आम्ही कांहीं शिळ्क ठेवली नाहीं. आमची पद्धत अशी असे. कोणीतरी एकादी कविता ध्यायची आणि तिच्यांतले दोष उघडकीस येतील अशा अतिशयोक्त स्वरानें आणि अंगविक्षेपानें ती मोळ्यानें वाचून दाखवायची. आणि वाकीच्यांनी मोठोळ्यानें हंसून त्यांतून उद्घवणाऱ्या विनोदाचा आस्वाद ध्यायाचा. ‘रविकिरण मंडळा’च्या तन्हेवार्हांक काव्यांचे केवळ वाचनामध्ये आम्ही जे हें पद्धतशीर विडंबन चालविले होते त्याचा परिणाम माझ्यावर तरी असा झाला कीं, एके दिवशीं मला स्फूर्तीचा जवरदस्त झटकाच आला अन् मी विडंबनकाव्याच्या ओळीच्या ओळी एका मागून एक बडबदूं लागलों. त्यामुळे आमच्या मंडळांत हास्यरसाला असा महापूर आला म्हणतां! माझ्या मित्रांना भ्रम पडला. त्यांना कळेना कीं हें माझे काव्य आहे, का रविकिरणमंडळांतल्या एखाद्या कवीचे काव्य आहे! त्या वेळी मला प्रथम जाणीव झाली कीं, कांहीं तरी एक निराळी वळी आपल्या हातांत लाभली आहे. आणि ही आतां आपण गमावतां कामा नये. या मानसिक अवस्थेतून ‘झेंझूच्या फुलां’चा जन्म झाला. त्यामधल्या वहुतेक

कविता सातआठ दिवसांच्या काळामध्ये मी भराभर लिहून टाकल्या. कवितेमध्यांशा शास्त्रिक दोषांचेच केवळ मी बिंडंबन केले नाहीं, तर कवितेसाठी निवडलेल्या विषयाची आणि काव्यांत ठिकठिकाणी प्रकट झालेल्या कवींच्या स्वभावाचीही मी माझ्या विडंबनामध्ये दखलगिरी घेतली. मी त्या वेळी लिहिलेली सगळींच काव्ये विडंबनातमक नव्हतीं. कांहीं विनोदी कविताही त्या ओघांत मी लिहून टाकल्या. त्यापूर्वी आधीं दोनतीन वर्षे माझे कवितालेखन अजिग्रात थांवल्यासारखे झाले होते. तें अशा आकस्मिक रीतीने अगदीं निराळ्याच स्वरूपांत पुन्हां सुरु झाले.

बाबीसच्या मे महिन्यांत मी ‘झेंडूचीं फुले’ लिहिलीं खरीं, पण त्यांचे हस्तलिखित जवळजवळ चार वर्षे माझ्याजवळ तसेच पडून होते. त्यामध्यांशा कविता प्रसिद्ध करण्याचे किंवा त्या कोणाला वाचून दाखविण्याचे धैर्यच मला होईना. रिकामपणाच्या वेळीं केलेला कांहीं तरी एक त्रात्यपणा या पलिकडे त्यांचे मला महत्व वाटेना. पांचदहा मित्रांपलिकडे त्याची कोणाला विशेष माहिती नव्हती. अधिक प्रमाणावर त्याची वाच्यता करण्याने आपल्याला नांव मिळाव-वयाच्या ऐवजीं जें कांहीं पूर्वी मिळालेले आहे तें जायचे अशी मला भीति वाटत होती. इतिहासाचार्य राजवाडे यांच्या अध्यक्षतेखालीं पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये जें शारदोपासक संमेलन भरले होते, त्यामध्ये एका संध्याकाळीं ‘झेंडूच्या फुलां’चे जाहीर वाचन करण्याचा पाहिल्याने योग आला. आम्ही पांचपन्नास मंडळी अशी सतरंजीवर लोळत पडले होतों. कांहींही उद्योग नव्हता आम्हाला. उगाच कांहींतरी थड्हामस्करी चालली होती. इतक्यांत कोणी कोणाच्या कानांत कांहींतरी कुजबुजले. आणि या वैठकींत ‘झेंडूच्या फुलां’चे वाचन झाले पाहिजे अशी च्हांकडून एकच आरोळी उठली. असें कांहींतरी होणार अशी मला थोडीशी कल्पना होती. म्हणून हस्तलिखित खिळांत घालून मी आलोंच होतों. भीत भीत मी टेवेलाजवळ गेलों आणि हलक्या आवाजांत कवितावाच्नास सुरुवात केली. ऐकणाऱ्यांची पहिली प्रतिक्रिया काय होईल याची मला मुळींच कल्पना नव्हती. पहिल्या दोन ओळी वाच्यत्या नाहींत तोंच वैठकी-तले वातावरण एकदम बदलले. ही कांहीं तरी नवीन भानगड आहे असें प्रत्येकाला वाटले. आरंभी श्रोते वेतावेताने हंसत होते. पण पहिली कविता वाचून होतांच सर्वांच्या हंसतां हंसतां मुरकुंड्या वळल्या. ‘रविकिरणमंडळा’च्या कविता त्यांपैकी बहुतेकांच्या उत्तम परिचयाच्या होत्या. त्या मंडळाच्या कवींच्या काव्यांत गुण काय आहेत आणि दोष काय आहेत, याची त्यांना चांगलीच कल्पना होती.

महूनच आपल्या मनांतली टीका असें विनोदी स्वरूप धारण करून काव्यरूपाने प्रकट झालेली पाहून त्या मंडळींना मनस्वी मौज वाटली. त्यांनी सर्वोनीं माझी पाठ थोपटली. आणि आजपर्यंत हें 'रसायन' गुप्त ठेवून दिल्यावद्दल मला दोष दिला. त्यानंतर दोन महिन्यांनी 'झेंडूच्या फुलं'ची पहिली आवृत्ति मी प्रसिद्ध केली. ती पांचसहा महिन्यांच्या आंतच फस्त झाली. 'झेंडूच्या फुलं'च्या लोकप्रियतेचे एक वैशिष्ट्य असें होतें कीं, वाङ्याशीं ज्यांचा सुतराम् संबंध नाही अशा वाचकांना तीं अतिशय आवडली. माझ्या माहितीचे पुण्यामधले एक सुप्रसिद्ध वकील आहेत. त्यांनी आयुष्यांत 'झेंडूचीं फुलें' हें एकच मराठी कवितेचे पुस्तक वाचलेले आहे. त्यावरून एक गोष्ट माझ्या लक्षांत आली कीं विडंबनाचा भाग वजा करूनहि 'झेंडूच्या फुलं' मधल्या कवितेत स्वतंत्र विनोदाचा भाग पुष्कळच आहे. आणि त्यामुळेच इतकीं वर्षे होऊन गेलीं असतांही 'झेंडूच्या फुलं'च्या लोकप्रियतेला अद्यापि खळ पडलेला नाही.

ज्यांच्या काव्यांचे मी विडंबन केलें ते 'रविकिरणमंडळा'मधले कवि माझे मित्र होते. त्यांपैकीं कित्येकांचे तर माझ्याशीं जिन्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे माझीं विडंबनकाब्ये वाचून त्यांच्या भावना दुखूऱ्या नयेत आणि त्यांच्या माझ्या लोभांत अंतराय निर्माण होऊं नये अशी माझी मनापासून इच्छा होती. विडंबित कर्वींची टर उडवावी किंवा त्यांची फटफजिती करून त्यांना कवितेच्या क्षेत्रांतून उठवून लावावें असा कांहीं 'झेंडूचीं फुलें' लिहिण्यांत माझा हेतु नव्हता. सदर कर्वींच्या काव्यांतले मला वाटणारे दोष हंसत हंसत आणि गमती-जमतींने त्यांच्या आणि वाचकांच्या निर्दर्शनाला आणावे आणि वाङ्यांत एक नवी मौज निर्माण करावी, एवढाच माझा उद्देश होता. सामान्य वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या दृष्टीने तो माझा हेतु अपेक्षेपेक्षां यशस्वी झाला. पण विडंबित कर्वींचीं मने न दुखावलीं जाण्याच्या वावर्तींत मात्र मला तितकेसे यश आले नाहीं. कांहीं कविमित्र माझ्यावर अतिशय रागावले आणि कांहींना मनापासून वाईट वाटले. माधव जूलिअनन्या वावर्तींत माझ्याकडून एकच अपराध झाला. त्यांच्यावरील एका विडंबनांत त्यांना लागेल असा वैयक्तिक संदर्भाचा एकच शब्द होता. वास्तविक त्याची कांहीं आवश्यकता नव्हती; पण तो वापरण्याचा मोह त्या वेळीं मला कांहीं आवरतां आला नाहीं. 'झेंडूच्या फुलं'च्या पुढील आवृत्तींत मीं तो उल्लेख कराक्षाने काढून टाकला. आणि जाहीर काव्यवाचनांत तर मी ती विशिष्ट ओळ कर्धींच वाचून दाखवीत नसें. तथापि त्यामुळे माधवरावांचे आणि माझीं पुष्कळ दिवस वांकडे आल्यासारखे झाले होतें,

सत्तावीस सालच्या मे महिन्यांत श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या अध्यक्षतेवालीं

झेंडूचीं फुले

पुण्यामध्ये साहित्यसंमेलन भरले होते. त्या संमेलनांत जाहीर काव्यगायनाचा
 किलेस्कर नाटकगृहांत जो एक टोलेंजंग कार्यक्रम झाला, त्यामध्ये ‘झेंडूच्या
 फुलं’ मधील पांचसहा कविता मीं वाचून दाखविल्या. अर्धा तासपर्यंत
 सारे नाटकगृह हंशा आणि ठोळ्यांच्या कडकडाटाने अगदीं दणाणून गेले.
 श्रोते माझ्या विडंबनकाव्यावर इतके वेहद खूप होऊन गेले कीं कांहीं विचारूं
 नका. लोकांनीं मला अक्षरदाः अगदीं डोक्यावरच उचलून घेतले. ‘झेंडूच्या
 फुलं’ चा महाराष्ट्रीय रसिकांनीं केलेला तो पहिला जाहीर सत्कार होता. आपल्या
 काव्यावर केलेल्या विडंबनाचें जाहीर वाचन महाराष्ट्र साहित्यसंमेलनामध्ये व्हावें
 आणि त्याचा एवढा गाजावाजा व्हावा ही गोष्ट ‘रविकिरणमंडळा’ च्या कांहीं
 सभासदांना सुर्लींच आवडली नाहीं. त्यांनीं संमेलनाचे अध्यक्ष तात्यासाहेब
 कोल्हटकर यांच्याकडे जाऊन हड्ड धरला कीं, या गोष्टीबद्दल तीव्र नापसंती त्यांनीं
 आपल्या उपसंहाराच्या भाषणामध्ये व्यक्त करावी. तात्यासाहेबांनीं ती गोष्ट मान्य
 केली. कारण ‘रविकिरणमंडळा’ तील कांहीं सभासदांना तरी नाखूप करण्याचें
 मनोर्धैर्य तात्यासाहेबांजवळ त्या वेळीं सुर्लींच नव्हते. आदल्या दिवशीं काव्य-
 गायनाच्या कार्यक्रमांत मीं विडंबनकाव्ये म्हटलीं, या गोष्टीची तात्यासाहेबांनीं
 आपल्या उपसंहाराच्या भाषणामध्ये अगदीं कडक शब्दांत निर्भर्त्सेना केली. जवळ
 जवळ तो माझ्या ‘झेंडूच्या फुलं’ चा निषेध होता. विनोदाच्या वाचतींत जे
 माझ्या गुरुंचेही गुरु होते त्यांच्या तोंडूनच माझ्या पहित्याच विनोदी लेखनावर
 जाहीरपणे असा नापसंतीचा शिक्का वसावा हा योगायोग मोठा विचित्र होता!
 तात्यासाहेबांच्या तोंडून निघणारे कुदु शब्द अगदीं चाबकाच्या फटकाऱ्याप्रमाणे
 माझ्या काळजाला झोँवले आणि माझ्या डोळ्यांत अश्रू उमे राहिले. पण तें दुःख
 मी मनांतल्या मनांत तसेंच गिळून टाकले. कारण तात्यासाहेबांचे ‘झेंडूच्या
 फुलं’ वरील तें प्रतिकूल मत आज ना उद्यां बदलल्यावांचून रहाणार नाहीं,
 अशी माझ्या मनानें त्या वेळीं मला खात्री दिली. आणि पुढे तसेंच घडून आले.
 कांहीं वर्षीनीं ‘झेंडूच्या फुलं’ वर तात्यासाहेबांनीं स्वहस्तानें विस्तृत अभिप्राय
 लिहून पाठविला आणि त्यांत माझ्या विडंबन-काव्याची त्यांनीं मुक्कंठानें स्तुति
 केली. मात्र ‘रविकिरणमंडळा’ च्या सभासदांना वाईट वाटेल म्हणून त्या
 अभिप्रायाची मी कुठेही वाच्यता करू नये असें त्यांनीं मला बजावून ठेवले.
 तात्यासाहेबांच्या स्वभावांतला तो ‘विनोद’ बघून मी त्या वेळीं पोटभर हसलो.
 पुढे कांहीं वर्षीनीं ‘रविकिरणमंडळा’ च्या सभासदांच्या मनामधली माझ्या-
 विषयींची अढीही उलगङ्गून गेली. आणि ‘झेंडूच्या फुलं’ मधील विनोदाचा
 आस्वाद अगदीं निःसंकोचपणे आणि मनमोकळेपणाने घेण्यासारखी त्यांची

मनःस्थिति ज्ञाली. अनेक वेळां तर एकाच व्यासपीठावरून आम्ही सवानी आपापल्या कविता म्हणून दाखविलेल्या आहेत. मी केलेल्या विडंबनाला ज्यांचा मजवर राग राहिला आणि ज्यांनी त्यावहाल मला मुर्ठींच क्षमा केली नाही, असे एकच कवि होते. ते म्हणजे प्रा. श्री. नी. चापेकर. प्रत्येक वारीका मोळ्या लिखाणाच्या आणि व्याख्यानाच्या अखेरीस ज्ञानेश्वराचे 'पसायदान' आणल्यावांचून चापेकर कर्धांही रहात नसत. या त्यांच्या खोडीचे मी विडंबन केले, तेव्हां एका व्याख्यानांत ते अतिशय संतापून म्हणाले कीं, "अनेक वेळी मी शेवटीं ज्ञानोबांचे 'पसायदान' आणतो म्हणून हा अत्रे माझी बट्टा करतो. मग 'पसायदान' म्हणायाचे सोडून मी काय 'गोड सेव्ह द किंग' म्हणून म्हणजे या अन्याचा आत्मा संतुष्ट होईल?" चापेकरांना प्रत्येक शब्दामाने 'सत्' आणि 'सु'चे टोपण घालण्याचे विलक्षण वेड होते. त्याचे मी 'सदगी माझ्या सक्कोट। सत्पगडीचा वर थाट' असें विडंबन केल्यासुले ते माझ्यावर फारच भडकले! एकदां तर चापेकरांची मी फारच गंमत केली. पुण्याच्या नगर वाचनमंदिरांत एका कोजागरीच्या रात्री 'मराठी काव्य' या विषयावर माझें व्याख्यान होते. अध्यक्षस्थानीं स्वतः प्रा. चापेकरांच होते. कारण ते नाचन मंदिराचेच अध्यक्ष होते. मी माझ्या व्याख्यानांत मराठी भाषेमधील निरनिश्चया भिकार काव्यांचे नमुने सांगून श्रोत्यामध्ये भयंकर हंशा पिकवला. ते नमुने कोणाचे, ते मीं श्रोत्यांना मुळीं सांगितलेंच नाहीं. अध्यक्षीय खुर्चींवर प्रा. चापेकर भयंकर चेहरा करून वसले होते आणि मनांतल्या मनांत मजवर दांतबोठ खात होते. कारण मी माझ्या व्याख्यानांत श्रोत्यांना सांगत असलेले भिकार कवितेचे बहुतेक सर्व नमुने त्यांच्याच काव्यामधले होते! पुढे शेवटीं शेवटी तर चापेकर माझ्यावर इतके चिडले कीं, 'एकावली' नांवाच्या एका वाचनात त्यांनी मला 'डुक्कर' अशी शिवी हांसडली! चापेकरांच्या वावतींत माझ्याकडे वराच्यासा दोष येतो. मी त्यांच्यामागे एवढे हात धुऊन लागायला नको होते. मी त्यांच्या दोषांकडे दुर्लक्ष करावयाला हवें होते.

'झेंडूच्या फुलां' ना महाराष्ट्रांत जेवढी लोकप्रियता मिळाली, तेवढी को त्याही काव्यप्रकाराला आजपर्यंत मिळालेली नाहीं हें अगदीं सत्य आहे. 'झेंडूच्या फुलां' मुळे विडंबनाला मराठी वाङ्यामध्ये स्वतंत्र स्थान मिळाले आणि या विषयावर गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये अनेक विद्वानांनी विवेचनात्मक लिहून चर्चा केली. शाळेच्या आणि विश्वविद्यालयाच्या अभ्यासक्रमानीत विडंबनकाव्याचा शिरकाव झाला. मध्यंतरी कांहीं वर्षे तर विडंबनकाव्याला महाराष्ट्रांत असा पूर येऊन गेला कीं कांहीं विचारून नका. तथापि श्री अनंत

झेंडूचीं फुले



REFBK-0018450

REFBK-0018450